

नीतिशास्त्रविचार

लेखक

विनायक सदाशिव गोगटे, एम्. ए.

काशीनाथ त्र्यंबक तेलंग गोल्ड मेडॅलिस्ट;

सीनियर फेलो

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ् फिलॉसफी-अंमळनेर.

प्रस्तावना लेखक

रामचंद्र दत्तात्रेय रानडे, एम्. ए.,

तत्त्वज्ञानाचे अध्यापक, विलिंग्डन कॉलेज, सांगली.

प्रथमावृत्ति]


[मार्च, १९२४

तत्त्वज्ञानमंदिर, अंमळनेर.

किंमत १॥ रुपया

प्रकाशक

सांवळाराम बाळाजी नाईक,
ढायरेक्टर, तत्त्वज्ञानमंदिर
अंमळनेर (पूर्व खानदेश).



मुद्रक

अनंत सखाराम गोखले,
'विजय' प्रेस, ५७० शनवार, पुणे

अनुक्रमणिका

प्रकरण	पृष्ठ
१ लें ऐतिहासिक पद्धति	१
२ रें सदसद्विवेकबुद्धि म्हणजे काय ?	१३
३ रें सदसद्विवेकबुद्धीचें स्वरूप	२४
४ थें नैतिक प्रामाण्य व नैतिक स्वातंत्र्य	२९
५ वें आत्मोन्नति व स्वार्थत्याग	४१
६ वें व्यवसायाची निवड	५८
७ वें खरी समता कशांत आहे ?	७३
८ वें शासन व क्षमा	८७
९ वें नीतिशास्त्र व तत्त्वज्ञान	९७
१० वें नीति व धर्म	१०५
११ वें नीतिशास्त्राची उपयुक्तता	११६
परिशिष्ट कर्मवाद व आत्मस्वातंत्र्य	१

~~५६८३~~
~~शा.क. १००१२~~

सूचि



- अनात्मवाद १००.
अनीति १०९, रोग किंवा वेड नव्हे ९५.
अंतःस्फूर्ति, ही सदसद्विवेकबुद्धि नव्हे १५, १६, ही परस्परविरुद्धहि असते १७, तिचे पालटणारे निर्णय १९.
अंतःस्फूर्तिवाद ११८, त्यांतील दोष ६०.
अंतःस्फूर्तिवादी ९९.
अमरत्व (आत्म्याचें) १०२, १०५; नीतिशास्त्राचें गृहीत तत्त्व १०२, १०३, बौद्धधर्मांत अमरत्वाची उणीव १०६, अ. हें धर्मनिष्ठेचें अंग १०८.
आत्मयज्ञ ४६, ११५.
आत्मसंयमन ५२.
आत्मस्वातंत्र्य १०३, १०५, नीतिशास्त्राचें गृहीत तत्त्व १००, १०१, १०३, १ (परिशिष्ट).
आत्महत्या ४६, तिची इष्टानिष्टता ४६ (टीप).
आत्मोन्नति ४१, ४२, ५७, ७८, ९२, १०२, तिचा अर्थ ४१, ४३, आ. व स्वार्थत्याग यांचा मिलाफ ५१, त्याकरितां स्वार्थत्याग ५३, खरी आ. ५६.
आस्तिक्यबुद्धि १०७, १०८.
इतिहास, त्याचे प्रकार १.
ईश्वर १०२, १०३, १०५ १०७ १०९, नीतिदृष्ट्या आवश्यक १०३, बौद्धधर्मांत ईश्वराच्या अस्तित्वाची उणीव १०६, ईश्वराचे आरोपित गुण १०९, ब्रॅडलेचें ईश्वराच्या नीतीअनीतीच्या कल्पनाविषयी मत १११, ईश्वराचें महत्त्व २ (परिशिष्ट). त्याचा न्याय १ (परिशिष्ट).
उत्क्रान्तिवाद १, ३, त्याविषयी खबरदारी ५.
उत्क्रान्तितत्त्ववादी १, ८, त्यांचें नीतितत्त्वाविषयी मत ३, ४, परोपकाराविषयी मत ४, कर्तव्याच्या जाणिवेविषयी मत ४, नैतिक कल्पनाविषयी मत ९९.
एलिझाबेथ ४९.
ऐतिहासिक पद्धति १; तिचा पुरस्कार २, पुराणमताभिमान्यांची नावड ९, तिचे फायदे ६, ७, ९, १०; तिच्या अभावीं तोटे ११.
कर्तव्याची जाणीव ७२.
कर्मवाद १०२, १ (परिशिष्ट).
कांट २१, ४८, १०४, ११४, कार्यकार्यतेबद्दल त्याचें मत व

त्याचा विचार २१, २२, तार्किक
बुद्धीला त्याने दिलेलें महत्त्व २१,
२२, कार्याकार्यनिर्णय ३६, ३७,
त्यांत इतरांचा सह्या ३७.

कुराण ३८.

कॉट ९९, १०७, ११३.

स्वगोलशास्त्र ११६.

गुन्हेगारी ९५, ९६, त्यामुळें समा-
जाचें नुकसान ९६.

गुलामगिरी ६.

ग्रीन ३३.

चातुर्वर्ष्य ६८.

जडवाद १००.

जोशी, वामन मल्हार १००, त्यांचें
आत्मस्वातंत्र्याविषयीं मत १००.

टेलर, प्रोफेसर ११२, ११३.

डार्विन २, त्याचा सिद्धान्त २.

तत्त्वज्ञान, त्याचा उपयोग ११६.

तर्कशास्त्र १००, ११७, ११८.

तुकारामबोवा ६६.

दैववाद १००.

धर्म १०५, युरोपांतील त्याच्या प्रसा-
राचा अतिरेक ६६, प्राचीन
काळच्या अनैतिक कल्पना १०६
धर्म व नीति यांमधील समेट
१०६, धर्माचें मुख्य लक्षण
१०७, दुसरें अंग १०८, धर्म
आणि नीति ११४.

धर्मनिष्ठा ११५.

निराशावाद ११४.

निर्वाण १०६.

निष्कामकर्म, त्याचा अर्थ १७.

नीतिनिष्ठा ११४, ११५.

नीतितत्त्वे ३१, त्यांचा इतिहास व

त्याचा उपयोग ६, त्यांतील

फेरफार ६, ७, त्यांचें बंधकत्व

७, त्यांच्या स्वतःसिद्ध भावना ७,

नी. सापेक्ष नसतात १५, २०,

अंतःस्फूर्तीनें ठरत नाहींत १५,

त्यांची अंमलबजावणी

३९, ११२, नीतितत्त्वांतील

परस्परविरोध ५४, लहरींवर

अवलंबून नसतात १०१, ईश्वराची

नीतितत्त्वे ११३, त्यांची सार्व-

त्रिकता १०१, ११९, १२०.

नीतिमत्ता १०१, तिचा आदर्श

१०१, तीत पारितोषिकाची जरूर

१०८, तिचें महत्त्व ११७.

नीतिशास्त्र, मूळ कल्पना ३, ऐतिहा-

सिक दृष्टि ३, उत्क्रान्तिवाद्यांचें मत

३, नीति उत्क्रान्तीच्या आटोक्या-

बाहेर ४, प्राचीन नीतिशास्त्राचा

अभ्यास ५, नीतिविषयक भाव-

नांवर परिस्थितीचा परिणाम ८,

त्यामध्ये येणारे अपवाद १८,

सापेक्ष नीति ३५, नीतीची

अपूर्णता ४०, नीति मायिक अर्थें

ब्रॅडले यांचें मत ५४, नीतीची

वाढ ५७, आयुष्यक्रम ठरवितांना
नीतिशास्त्राची जरूर ६१, नीति-
शास्त्राचें ध्येय ७३, आपद्धर्म ८०,
नीतीचा तत्त्वज्ञानाशी संबंध ९७,
नी. ची योग्यता ९७, त्याचा
पाया ९८, ९९, नीतीचा अंतिम
सत्याशी विरोध नसावा ९९,
नीति व तत्त्वज्ञान यांच्या सिद्धांतां-
तील अन्योन्याश्रय १०४, नीति
आणि धर्म १०५, ११४,
नीतिशास्त्राचा उपयोग ११६,
११७, नीतीचा आचाराशी संबंध
११७, नीतीचें कार्य ११८,
१२१, १२२, नीतिशास्त्राची आ-
वश्यकता ११९, १२३, त्यावरील
आक्षेप ११९, नी. च्या उपयो-
गाची मर्यादा १२०, १२१,
नीतिशास्त्राचें ध्येय १२१.

नीतिशिक्षण २९, आनुवंशिक संस्का-
रांचा व परिस्थितीचा त्यांत भाग
२९, ३०, त्याची आवश्यकता
३१, त्याचें ध्येय ३१.

नेपोलियन ८०.

नैतिक ध्येय १०२.

नैतिक प्रामाण्य २९, त्याच्या मर्यादा
३२.

नैतिक स्वातंत्र्य २९, ३१, ३२,
३४, ३६, ३७, ४०, त्याच्या

मर्यादा ३२, ३४, ३८, त्यांतच
नैतिक श्रद्धेचा उगम ३९, हेंच
नीतिनियमनाचें ध्येय ४०.

न्यायबुद्धि, 'समता' पहा.

न्यूटन ११.

न्यूनमन १०३, ईश्वराच्या अस्तित्वा-
विषयी त्यांचें मत १०४.

पदार्थविज्ञानशास्त्र ९७.

पन्नादाई ८०.

पराविद्या १०४.

परोपकार ५१, उत्क्रान्तिवाद्यांचें
मत ४.

प्रिंगल् पॅटिसन् १ (परिशिष्ट)

प्लेटो ६, ७२, १२३.

बुद्धि ३०.

बॅथॅम् ७३, त्याची समतेची व्याख्या
७३.

बोस, सर जगदीशचंद्र ५७.

बौद्ध १००, त्यांचें आत्म्याविषयी
मत १०१.

बौद्धधर्म १०६.

ब्रॅडले ४२, ४३, ५३, ५४, ८९,

११०, ११२, ११३, ११७,

११८, ११९, नीति मायिक

या त्याच्या मताचें खंडण ५४,

५५, त्याचें शिक्षेविषयी मत

८९, नीतिविषयक कल्पनेविषयी

त्याचें मत ११०.

ब्रह्म १०३, १०७.

भंगवद्गीता ३८, १०३, सिद्धावस्थे-
विषयीं तींतील विचार १०३,
भावना २०, २६, २७, त्यांचें
कार्य २०, सदसद्विवेकबुद्धीत
त्यांचा अंश २७.

भौतिकशास्त्रें २५, ३३, त्यांच्या
प्रगतीचीं कारणें ११, मनोवृत्ति,
त्यांचा आत्मोन्नतीत उपयोग
४३, ४७, ४८, ५२, त्यांचें
नियमन ५२.

मानसशास्त्र ९७.

मार्टिनो २४, ६०, ६३, ६४,
सदसद्विवेकबुद्धीविषयीं त्यांचें
मत २४, त्यांचें व्यवसायाच्या
निवडीबद्दल मत ६०.

मार्बिन २.

मिह्ल १३.

मुक्ति १०३.

योग्यता, वैयक्तिक ८१, ८५, ती-
विषयीं दोन दृष्टी ८१, तदनुसार
मोबदला ८१, ८३, ८६.

रॅले, सर वॉल्टर ४९.

रवीन्द्रनाथ टागोर ५७.

रूडि ९, २९, ३४, ३७.

लोकभ्रम ९.

लोकहित ४४, ४५, ४६, १०७,
१०८, लो० आणि स्वहित ५१,
५५, त्याचे प्रकार ५८.

विश्वबंधुत्व ६०, ७४.

वॉलॅस्टन २३.

व्यवसाय, त्याची निवड ५८,
त्यांतील फायदे व तोटे ५९,
व्यवसाय निवडण्याच्या अगोदर
विचार ५९, व्य. ची निवड व
नीतिमत्ता ६१, ६२, कांहीं
व्यवसायांत नीतिमत्ता टिकविणें
कठीण ६२, निवडीचा प्रश्न
६४, त्यांत स्वसामर्थ्याचा विचार
६४, स्वतांच्या कौशल्याचा
विचार ६५, समाजाविषयीं
विचार ६५, ६६, व्य० च्या
निवडीनें उत्पन्न होणारी सामाजिक
विषमता ६७, व्य० ची निवड
गुणकर्मविभागानें ६८, व्य० ची
निवड ध्येय, पात्रता, आवड-
निवड व गरज यांवरून ठरते
६९, आपद्धर्म म्हणून अंगीकृत
करावा लागणारा व्यवसाय ६९,
व्यवसायांत लागणारें कौशल्य ८२.

शासन ८७, तद्विषयीं पात्रापात्रतेचा
विचार ८७, त्याविषयीं दोन
मते ८७, तद्विषयीं कांटेचें मत
८८, पाहिल्या मताचा विचार ८८,
शासनांत मुडाची भावना ९०,
शासन दुःखकारकच असलें
पाहिजे ९१, शासनाचें कार्य ९१,
शासनामुळे सुधारणा ९१, शासना-
संबंधी सामाजिक दृष्टि ९२,

९३, शासनाचा उपयोग ९४.
 शिवाजी ४९, ६६.
 शील ५१, ६०.
 शेक्सपीयर ७०, त्याच्या मेझर फॉर
 मेझर नाटकांतील दृष्टांत ७०.
 श्रद्धा २९, ३७, ३८, ३९, १०४,
 अंधःश्रद्धा १२३.
 श्रीकृष्ण ३८.
 सत्यनिष्ठा ११४, ११५.
 सदसद्विवेकबुद्धि १३, ९९, तिचें
 स्वरूप १४, २५, स. अंतः-
 स्फूर्ति नव्हे १५, तिच्याविषयीं
 कांहीं मतें २०, स. व तार्किक-
 बुद्धि एक नव्हेत २३, तार्किक-
 बुद्धीचा तीत अंतर्भाव २४,
 सौंदर्यविषयक भावना व स. २५,
 स. आणि भावना २७, स. ची
 व्याख्या २७, २८.
 समता ७२, ८६, बेंथॅमची व्याख्या
 ७३, ७४, स. संबंधीं दोन
 तत्त्वे ७४, कित्येक वेळां स.
 मुळें अकल्याण ७५, ७७, तिचा
 दुरुपयोग ७७, ७८, तिच्या
 मर्यादा ७५, ७६, ७९, स.
 म्हणजे योग्यतेनुरूप समता ८०,
 स० आणि विषमता ८४, स. चा
 वास्तविक अर्थ ८६.
 समाजरचना, तींतील अन्याय व
 विषमता ७५, ८०.

समाजहित ७३, त्याचे प्रकार ५८,
 व्यवसाय निवडतांना स. चा
 विचार ६६, स. च्या दृष्टीनें
 सामाजिक विषमता येते ६७,
 त्यांत अधिकाकरितां थोड्यांचा
 आत्मयज्ञ ७६, त्यांतील विषमता
 ७९, त्यांतील समता ८६,
 शासन हें स. चें साधन ९३, ९४.
 'लोकहित' ही पहा.
 सॉक्रेटिस ४८, १२२.
 सिमेल, प्रोफेसर ७०, त्यांच्या मताचा
 विचार ७१.
 सौंदर्यविषयक भावना (संवेदना)
 २१, ९९, ही सदसद्विवेकबुद्धि
 नव्हे २१.
 स्पेन्सर २.
 स्वभाव ५१, त्याचें दुरतिक्रमत्व ३०.
 स्वहित, त्याज्यात्याज्यता ५५, ५६.
 स्वार्थत्याग ३७, ४१, ४७, ५७,
 त्याची मर्यादा ४४, ४५, ४९,
 ५०, ५३, कर्षीकर्षी आत्म-
 विरोधी ५०, स्वा. व आत्मोन्नति
 यांचा मिलाफ ५१, व्यवहारांत
 स्वार्थत्यागाची श्रेष्ठता ५६.
 हॉफ्टिंग ६९.
 हार्टमन् १११, त्याचें मानवी
 ध्येयासंबंधीं मत व त्याचें परी-
 क्षण १११, ११२.
 क्षमा, तिची आवश्यकता ९६.

शुद्धिपत्र



पान	ओळ	अशुद्ध	शुद्ध
२२	१७	होतील म्हणून	होतील म्हणून.
२५	११	व केवळ	तर दुसरा केवळ
४०	१४	नियमाच्या	नियमनाच्या
४६ (टीप) २०		काडीमात्र	त्यांस काडीमात्र
४८	२८	वृत्ति (ही	वृत्ति ही
४८	२९	आहे.) त्या	आहे. त्या
५५	२	अगर सापेक्ष	सापेक्ष अगर
७८	९	समाजांतील	समाजाचा
७८	१७	तर	सर्व
११६	८	ज्योतिषशास्त्राचा	ज्योतिःशास्त्राचा



प्रस्तावना.

माझे मित्र व विद्यार्थी रा०रा० विनायक सदाशिव गोगटे, एम्.ए.यांनी आपल्या “ नीतिशास्त्रविचारा ” स प्रस्तावना लिहिण्यास सांगितलें, ती लिहिण्यास मजला फार आनंद होत आहे. रा० गोगटे यांनी नीतिशास्त्राचा अभ्यास फर्ग्युसन कॉलेजमधून केला असून गतवर्षी एम्. ए. च्या परीक्षेत तत्त्वज्ञान हा विषय घेऊन ते चांगल्या रीतीने उत्तीर्ण झाले आहेत. शिवाय अलीकडे श्री० रा० प्रतापशेठ यांच्या अंमळनेर येथील तत्त्वज्ञानसंस्थेमध्यें ते अभ्यास करित असून प्रथम वर्षाच्या अभ्यासाचें फल म्हणून ‘नीतिशास्त्रविचार’ हा ग्रंथ त्यांनी जगाच्या नजरेस आणिला आहे. रा. प्रतापशेठ यांच्या संस्थेमधील प्रत्येक विद्यार्थी दर वर्षाच्या अखेरीस अशा प्रकारचा ग्रंथ लिहील, तर त्यांस व संस्थेस उभयतांसही सारखेंच भूषण येणार आहे. रा० गोगटे यांचें वय अल्प असून नीतिशास्त्र या प्रकारचा पक्क ग्रंथ त्यांनी लिहावा हें त्यांस फार भूषणावह आहे. पुस्तकांतील भाषा फारच सरळ व सुबोध असून हृदयंगमही आहे. विचाराची दिशा पाश्चात्य व पौरस्त्य या उभय तत्त्वज्ञानांच्या अभ्यासानें ठरविली असून नीतिशास्त्रांतील बहुतेकरून प्रत्येक प्रश्नाचा या ग्रंथांत विचार केला गेला आहे. लो० टिळक, प्रो० वामन मल्हार जोशी, रा० कोल्हटकर यांनी मराठी भाषेमध्ये पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा ऊहापोह विस्तृत रीतीनें करून मराठी भाषा पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या विचारांची चर्चा करण्यास पूर्णपणें समर्थ आहे हें सिद्ध करून दिलें आहे. रा० गोगटे यांनी याच विचारसरणीचा अवलंब करून मराठीमध्ये आधुनिक पाश्चात्य नीतिशास्त्र-विचारांची चर्चा विशद व सुबोध रीतीनें केली आहे हें त्यांस भूषणावह होय. प्रथम ऐतिहासिक पद्धति म्हणजे काय, व नीतिशास्त्राचा ऐतिहासिक रीतीनें अभ्यास कसा करावा हें रा० गोगटे यांनी सांगितलें आहे. नंतर अदसद्विवेकबुद्धीची व्यतिरेकान्वयात्मक चर्चा त्यांनी केली आहे. नंतर नीतिदृष्ट्या कोणत्या प्रकारच्या वागणुकीस प्रमाण समजावें व त्या प्रमाणा-

नुरूप वर्तन ठेविल्यास मनुष्याचें स्वातंत्र्य गमावलें जाईल किंवा काय, याचा त्यांनीं विचार केला आहे. नंतर मनुष्यानें सर्व दृष्टीनें आपली उन्नति करून घेणें हें श्रेष्ठ, किंवा क्षणोक्षणीं आपल्या हिताचा त्याग करणें हें श्रेष्ठ, या विषयाचा त्यांनीं विचार केला आहे. व्यवसायाची निवड कोणत्या प्रकारानें करावी व कोणता व्यवसाय पत्करला असतां आपलें अंतिम हित साधल्याप्रमाणें होईल, याचें दिग्दर्शन करून पुढें समता म्हणजे काय, आणि शासन करणें हें योग्य आहे कीं नाहीं, असल्यास कोणत्या भावनेनें प्रेरित होऊन शासन करावें, याचा, त्यांनीं ऊहापोह केला आहे. शेवटीं नीतिशास्त्र व तत्त्वज्ञान यांचा, नीति आणि धर्म यांचा, परस्परसंबंध कसा आहे हें दाखवून, व नीतिशास्त्राच्या अध्ययनाचें ध्येय “ राजानें तत्त्वज्ञानी बनलें पाहिजे ” व “ तत्त्वज्ञान्यानें राज्य मिळविलें पाहिजे ” या प्लेटोच्या उपदेशांत असल्याचें दाखवून रा० गोगटे यांनीं आपला ग्रंथ पूर्ण केला आहे. अशा प्रकारचा ग्रंथ मराठी वाचकांच्या पुढें ठेविल्याबद्दल तत्त्वज्ञान-संस्थेंतील फेलो रा० गोगटे व तत्त्वज्ञानसंस्थेचे प्रमुख प्रतापशेठ या उभय-तांचेहि मनःपूर्वक आभार मानून ही छोटीशी प्रस्तावना पुरी करितों.

निंबाळ, एम्. एस्. एम्. रेल्वे }
ता. १५-३-१९२४. }

रा. द. रानडे

लेखकाचे चार शब्द



मातृभाषेतून शिक्षण देण्याची आवश्यकता आतां सर्वांस पटलेली आहे. विशेषतः गहन, शास्त्रीय विषयांवर मातृभाषेत वाङ्मय निर्माण झाल्यास ते विषय इंग्रजी न जाणणाऱ्यांस तर सुगम होतीलच, परंतु त्या भाषेवर ज्यांचें प्रभुत्व आहे अशा विद्यार्थ्यांस देखील ते विषय स्वभाषेतून केव्हांहि अधिक चांगले समजतील हें उघड आहे. परंतु अशा तऱ्हेचें वाङ्मय आपल्या भाषेत अनेक कारणांनी तयार होऊं शकत नाहीं. उदाहरणार्थ, नीतिशास्त्राकडे पाहिल्यास, प्रो० वामन मल्हार जोशी यांच्या 'नीतिशास्त्रप्रवेशा'खेरीज त्या विषयावर दुसरें पुस्तकच नाहीं असें म्हणण्यास हरकत नाहीं.

ही उणीव अंशतः भरून काढण्यासाठीं हें छोटेंसें पुस्तक लिहिण्याचें भाडस केलें आहे. तात्त्विक विवेचनांत शक्य तेवढी व्यावहारिक दृष्टि ठेवून, नीतिशास्त्रांत उद्भवणाऱ्या कांहीं महत्त्वाच्या प्रभांचा विचार प्रस्तुत पुस्तकांत केलेला आहे. अर्थात्, ते प्रश्न सोडविण्याची साधारण दिशा काय असावी याचें दिग्दर्शन करण्यापलीकडे या पुस्तकाचें फारसें महत्त्व आहे असें लेखकास वाटत नाहीं.

या पुस्तकास ज्या ग्रंथांचा आधार घेतला आहे त्यांत ऑक्सफर्ड येथील न्यू कॉलेजचे अध्यापक डॉ० हेस्टिंग्ज् रॅशडॉल् यांच्या 'The Theory of Good and Evil' (सदसद्मीमांसा) या ग्रंथाचा उल्लेख प्रामुख्याने केला पाहिजे. त्याचप्रमाणें सुप्रसिद्ध इंग्रज लेखक डॉक्टर एफ. एच्. ब्रॅडले यांच्या 'Ethical Studies' व 'Appearance and Reality,' व डॉक्टर जेम्स मार्टिनो यांच्या 'The Types of Ethical Theory' या ग्रंथांचाहि लेखकास अत्यंत उपयोग झाला आहे.

या पुस्तकाचें मुख्य भूषण व वैशिष्ट्य म्हणजे माझे परमपूज्य गुरु प्रोफेसर रानडे यांची प्रस्तवना होय. ती लिहून त्यांनीं या पुस्तकांत नवीन

चैतन्य उत्पन्न केलें आहे. परंतु याबद्दल त्यांचे आभार मानून मोकळें होण्यापेक्षां सदैव त्यांच्या ऋणांत राहणेंच लेखकास अधिक भूषणास्पद वाटतें.

हें पुस्तक लिहीत असतांना माझे मित्र श्री० रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर, बी. ए., यांनी व इतर अनेक मित्रांनी जी बहुमोल मदतकेली तीबद्दल त्यांचे व तत्त्वज्ञानमंदिराचे डायरेक्टर श्री० सांवळाराम बाळाजी नाईक व अध्यक्ष श्रीमंत प्रतापशेठ यांनी हें पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानणें जरूर आहे. त्याचप्रमाणें विजय छापखान्याचे मालक श्री० अनंत सखाराम गोखले यांनी हें पुस्तक त्वरित व अत्यंत सुबक रीतीनें छापून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत.

“हा माझा पहिलाच प्रयत्न आहे,” या सबबीच्या पांघरुणाखालीं प्रस्तुत पुस्तकांतील दोष दडविण्याची लेखकाची इच्छा नाही, व इच्छा असली तरी तसें होणें शक्यहि नाही ! परंतु ही सबब खरी आहे येवढें मात्र सांगितल्यावांचून त्यास राहवत नाही !!

पुणें,
१९।३।२४. }

लेखक

नीतिशास्त्रविचार

प्रकरण १ लें.

ऐतिहासिक पद्धति

प्राच्यात वाङ्मयामध्ये ज्यास सामान्यतः इतिहास अशी संज्ञा आहे त्या राजकारणाच्या इतिहासाखेरीज धर्माचा इतिहास, नीतितत्त्वांचा इतिहास, भाषेचा इतिहास वगैरे अशाच तऱ्हेचे शेंकडों ग्रंथ निर्माण झालेले आहेत व अजून होत आहेत. प्रत्येक विषयाचा—विशेषतः तत्त्वज्ञान, धर्म अशा आध्यात्मिक व स्वतःसिद्ध विषयांचा—ऐतिहासिक पद्धतीने अभ्यास होत असलेला पाहून आमच्या इकडील कित्येक पंडितांना मोठें आश्चर्य व संदेह वाटतो. तत्त्वज्ञानाचा इतिहास, धर्माचा इतिहास हें काय बंड आहे असे त्यांस वाटतें व धर्माचा इतिहास, तत्त्वज्ञानाचा इतिहास असें करितां करितां धर्म व तत्त्वज्ञान एका वाजूसच राहून केवळ ऐतिहासिक दृष्टीलाच प्राधान्य येते अशी त्यांना भीति वाटते. हा आक्षेप कांहीं अंशी खरा आहे. विशेषतः ज्यांनीं या ऐतिहासिक पद्धतीचा अंगिकार व पुरस्कार केला त्या उत्क्रांतितत्त्ववादी लोकांनीं, केवळ जड सृष्टीलाच लागू पडतील असे उत्क्रांतिवादांतील कांहीं सिद्धांत वरील आध्यात्मिक विषयांनाहि लागू केल्यामुळें या आक्षेपास विशेष जोर येतो. परंतु हा दोष उत्क्रांतितत्त्ववादी लोकांचा आहे, ऐतिहासिक पद्धतीचा नाही हें लक्षांत ठेविलें पाहिजे. ऐतिहासिक पद्धति सर्वस्वीं निर्दोष आहे असें नाही, परंतु विस्तवानें कधीं कधीं धरें जळतात म्हणून ज्याप्रमाणें कोणी विस्तव निरुपयोगी आहे असें मानीत

नाहीं, त्याचप्रमाणे या पद्धतीतील दोष टाळण्याची खबरदारी घेतल्यास तिचा उपयोग होणार नाही असें नाही. शिवाय वरील आक्षेपास एक सामान्य उत्तर असें देतां येईल कीं, इतिहास म्हणजे केवळ राजकारणाचाच इतिहास किंवा लढायांचा इतिहास अशी कोती व एकांगी दृष्टि कां ? उलट पक्षां, मार्किझिननें एका ठिकाणीं म्हटल्याप्रमाणें, १६६५ सालीं इंग्लंडमध्ये मोठा प्लेग झाला किंवा मोठी आग लागली असें प्रत्येक इतिहासकार लिहितो, परंतु त्याच सालीं गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला ही गोष्ट कोणीहि नमूद करित नाहीं हें मोठें आश्चर्य नव्हे काय ? राजकारणाच्या इतिहासाचा जो उपयोग तोच इतर शास्त्रांच्या इतिहासाचा होऊं शकणार नाहीं काय ?

या ऐतिहासिक पद्धतीचा पुरस्कार उत्क्रांतिवादाबरोबर सुरू झाला. डार्विननें या वादास प्रथम सुरुवात केली व स्पेन्सरनें हा उत्क्रांतिवाद व त्यांतील सिद्धांत सर्व शास्त्रांस सरसकट एकाच मापानें लागू केले. आम्हांस या प्रकरणांत स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाचा विचार करावयाचा नसून त्यानें उत्क्रांतिवाद सिद्ध करण्यासाठीं ज्या ऐतिहासिक पद्धतीचा अवलंब केला ती पद्धति कितपत उपयोगी आहे हें पाहावयाचें आहे व या पद्धतीनें अभ्यास करण्यास विशेष कठिण व धोक्याची अशी जी तत्त्वज्ञानाची शाखा, त्या नीतिशास्त्राच्या शाखेचा आम्हां विवेचनासाठीं उपयोग केला आहे.

चार्ल्स डार्विन यानें असा सिद्धांत मांडला कीं, रानटी मनुष्य व सुधारलेला मनुष्य यांमध्येच नव्हे तर पशु व मनुष्य यांमध्ये देखील सर्व बाबतींत अखंडता अगर निरंतरता (कंटिन्युइटी) आहे. निसर्गाच्या प्रवाहामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड नाही. किडामुंगीपासून तों मनुष्यापर्यंत सर्व प्राणी एकाच सांखळीचे दुवे आहेत. मधला एकादा दुवा जरी आज उपलब्ध नसला तरी त्याचें कारण आपलें अज्ञान होय. हा सिद्धांत पूर्णपणें नाही तरी बऱ्याच अंशां खरा आहे हें कबूल केलें पाहिजे व याच ठिकाणीं ऐतिहासिक पद्धतीवरील आक्षेप बरोबर लागू पडतो असें आमच्या आक्षेपकांस वाटतें. त्यांचें म्हणणें असें कीं, आमच्या उदात्त व स्वतःसिद्ध नैतिक कल्पना मूळ अगदीं अनैतिक अगर रानटीपणाच्या कल्पनांपासूनच विकास पावलेल्या अगर उत्क्रांत झालेल्या आहेत असें सिद्ध झालें, तर

त्यांचें उदात्तत्व किंवा सत्यताहि नाहींशी होईल; निदान कमी तरी भासेल. परंतु असें मानण्याचें वास्तविक कांहीं कारण नाहीं. सृष्टींतील आद्य मानवास दहा अंक सुद्धां नीट मोजतां येत नव्हते, म्हणून ज्याप्रमाणें आजच्या गणितशास्त्राची सत्यता अगर महत्त्व कमी होत नाहीं; किंवा मनुष्याचें आजचें शरीर हें मूळ वानराच्या शरिरापासून उत्क्रांत झालेलें आहे, म्हणून ज्याप्रमाणें कोणी त्याची उपयुक्तता अगर थोरवी कमी लेखीत नाहीं, त्याचप्रमाणें आमच्या आजच्या नैतिक अगर धार्मिक कल्पनांचें महत्त्व, त्यांचा उगम रानटी कल्पनांत आहे या कारणासाठीं, कमी होण्याचें मुळींच कारण नाहीं. इतर सर्वच बाजूंनीं आमची प्रगति होत आहे, त्याचप्रमाणें ती तत्त्वज्ञान, धर्म, नीति याहि बाबतींत होत आहे. ती कशी झाली आहे अगर होत आहे, हें दाखविल्यानें, अगर ती प्राचीन काळापासून आजपर्यंत अखंड रीतीनें चालली आहे असें म्हटल्यानें त्या तत्त्वांच्या महतीला कसा धक्का बसतो हें आम्हांस समजत नाहीं.

आतां याचबरोबर आमच्या आक्षेपकांच्या बाजूनें होंहि लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, मूळ नीति-अनीतींतील भेद, अगर नीतीची मूळ सर्वसाधारण भावना, ही कोणत्याही सर्वस्वीं अनैतिक अशा आदि कल्पनेपासून उत्क्रांत झालेली अगर विकास पावलेली नसून ती पूर्णपणें स्वतःसिद्ध आणि स्वयंभू (ए प्राओरी) आहे. कांहीं उत्क्रांतिवादी लोकांना अशा तऱ्हेच्या स्वयंभू कल्पनांचें अस्तित्व मान्य नसून, सर्व कल्पना अगर सिद्धांत हे अनुभवजन्यच असतात असें त्यांचें म्हणणें आहे. उदाहरणार्थ, दोन आणि दोन चार हा सिद्धांत मानवी पूर्वजांचे काळीं स्वतःसिद्ध नसून तो एक वादग्रस्त प्रश्न होता. परंतु अनुभवानें त्यांना तो सिद्धांत सत्यपूर्ण व समाजास पोषक आहे असें आढळून आल्यामुळें त्यांनीं तो मान्य केला. ज्यांनीं तो मान्य केला नाहीं ते अर्थातच जीवनकलहामध्ये ' वळी तो कान पिळी ' (सर्व्हायव्हल ऑफ दि फिटिस्ट) या नात्यानें मार्गें पडले व हळूहळू नाहींसे झाले. ज्यांनीं तो मान्य केला ते टिकले व त्यांचे वंशज जे आम्ही त्यांना आनुवंशिक संस्कारामुळें तो स्वयंसिद्ध वाटूं लागला आहे, असा या सिद्धांताचा इतिहास ते देत असतात. तो कितपत खरा आहे हें ठरविण्याचें काम आम्ही वाचकांवरच सोंपवितों. विकास होतो अगर उत्क्रांति होते

ती त्या कल्पनांच्या स्वरूपांत अगर विस्तारांत होते. शून्यापासून ज्याप्रमाणें कांहींहि उत्पन्न होऊं शकत नाही, त्याप्रमाणें आमच्या नैतिक अगर धार्मिक कल्पना कोणत्याहि सर्वस्वीं अनैतिक कल्पनांपासून उत्पन्न होणें शक्य नाही. (हीच गोष्ट संख्याविषयक अगर कार्यकारणभाव विषयक कल्पनांचे बाबतींतहि खरी आहे.) त्या तशा उत्पन्न होतात असं दाखविण्याचा जडवादी उत्क्रांतिवाद्यांचा प्रयत्न आहे, परंतु तो प्रयत्न सफळ होणें शक्य नाही. नैतिक अगर धार्मिक भावना अशा रीतीनें स्वयंभू व जड सृष्टीतील उत्क्रांतीच्या आटोक्याच्या पूर्ण बाहेर असल्यामुळें, त्यांचा ऐतिहासिक पद्धतीनें अभ्यास करतांनाहि त्यांना उत्क्रांतिवादांतील दोष चिकटूं शकत नाहीत व तीं शास्त्रें आपलें आध्यात्मिक स्वरूप जडवादाच्या संसर्गापासून अलिप्त व कायम ठेवतात असं आम्हांस वाटतें.

आतां उत्क्रांतितत्त्ववादी लोकांकडून कांहीं कांहीं भावनांचा असा इतिहास देण्यांत येतो कीं, तो खरा मानल्यास त्या भावनांची थोरवी कमी झाल्यावांचून राहत नाही. परंतु एक तर तो इतिहास विचारांतीं चुकीचा ठरतो. उदाहरणार्थ, परोपकाराच्या भावनेचा उगम स्वार्थी भावनेतच आहे असं उत्क्रांतितत्त्ववादी म्हणतात. याचा अर्थ असा होईल कीं, माझी परोपकाराची भावना केवळ दिखाऊ, म्हणजे आंतील खऱ्या स्वार्थी भावनेचेंच एक उत्क्रांत स्वरूप आहे. अशा रीतीनें परोपकाराची भावना ही खरी स्वार्थीचीच भावना आहे असं ठरल्यास, तिचें उदात्तत्व अर्थातच नाहीसं होणार हें उघड आहे. परंतु हा अर्थ कोणीहि विचारी मनुष्य मान्य करील असं वाटत नाही. तथापि हा मुद्दा जरी सोडून दिला तरी, माझ्या मनांत या वेळीं वास करित असलेली भावना पूर्णपणें निःस्वार्थी, शुद्ध परोपकाराची आहे अशी माझी खात्री असल्यास, तिची थोरवी अगर सत्यता तिच्या कोणत्याही प्रकारच्या इतिहासानें, अगर तिची उत्क्रांति मूळ स्वार्थाच्या भावनेपासूनच झाली आहे या सिद्धांतानें, यत्किंचितहि कमी होऊं शकत नाही. दुसरें उदाहरण द्यावयाचें तर, 'कर्तव्याच्या भावनेचा उगम पोलीस शिपायांच्या अगर भुताखेतांच्या भीतीत आहे' या सिद्धांताचें देतां येईल. एक काळ असा असेल कीं, ज्या वेळीं लोक केवळ पोलीस शिपायांच्या किंवा भुताखेतांच्या भीतीमुळेंच

एकमेकांच्या रिवशांत हात घालीत नसतील. परंतु आज आपली कर्तव्याची भावना अशा कोणत्याहि तऱ्हेच्या भीतीनें उत्पन्न झालेली अगर कृत्रिम बंधनानें मर्यादित झालेली नसूनहि, आपण ती त्याज्य अगर भ्रामक मानीत नाहीं, उलट जास्त पवित्र मानतो.

ऐतिहासिक पद्धतीनें आध्यात्मिक अगर मानसिक शास्त्रांचा अभ्यास करतांना दुसरीहि एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे. पूर्वीच्या काळच्या मानस-शास्त्राचा अगर नीतितत्त्वांचा अभ्यास करण्यास आपणांजवळ आपल्या हल्लींच्या (नैतिक, धार्मिक इ.) कल्पनांशिवाय दुसरें कोणतेंही साधन नाहीं. कारण जड सृष्टीतील पदार्थांप्रमाणें प्राचीन काळच्या लोकांचीं मनें कांहीं अभ्यासासाठीं आपणांस उपलब्ध होणें शक्य नाहीं. अर्थातच आपणांस आपल्या हल्लींच्या नैतिक अगर धार्मिक कल्पनांची जितकी माहिती आहे, तितकी पूर्वीच्या लोकांच्या कल्पनांची असणें शक्य नसल्यामुळे, आपल्या कल्पना व भावना यांवरूनच आपण त्यांच्या कल्पना व भावना यांविषयीं अनुमानें काढतो. अशा रीतीनें या शास्त्रांच्या बाबतींत उत्क्रांतिवादांतील नेहमींचा नियम आपणांस बरोबर उरफाटा करून लावावा लागतो. तो नियम म्हणजे उत्क्रांतीतील खालच्या पायरीवरून, म्हणजे कमी उत्क्रांत झालेल्या गोष्टींच्या योगानें वरच्या पायरीचें म्हणजे ज्यास्त उत्क्रांत झालेल्या गोष्टींचें स्पष्टीकरण करणें हा होय. जड सृष्टीतील उत्क्रांतीच्या सर्व पायऱ्या थोड्याबहुत प्रमाणांत आपणांस उपलब्ध असल्यामुळे, जड सृष्टींत हा नियम बराच उपयोगी पडतो यांत संशय नाहीं. पुष्कळ प्राण्यांची शरीररचना ते ज्यांपासून उत्क्रांत झाले त्या प्राण्यांच्या शरीररचनेचा अभ्यास केला असतां सुबोध होते. परंतु वर दिलेल्या कारणांमुळे जास्त विकास पावलेल्या आपल्या मनोरचनेवरून कमी विकास पावलेल्या प्राचीन काळच्या लोकांच्या मनोरचनेचा आपणांस अभ्यास करावा लागतो व त्यांच्या कल्पनांचें स्पष्टीकरण करावें लागतें. अशा रीतीनें उत्क्रांतिवादाचा नियम आपणांस या बाबतींत उलटा करून वरच्या पायरीवरून खालची पायरी रचावी लागते. हें काम अत्यंत कठिण व धोक्याचें आहे हें कोणीहि कबूल करील. उदाहरणार्थ, आपल्या भूमितीच्या ज्ञानामुळे आपण सुंदर आकृति बनवूं शकतो, म्हणून

मधमाशीलाहि आपलें पोळें वनविण्यांत तिच्या भूमितीच्या ज्ञानाचा उपयोग होत असला पाहिजे, असें कोणी अनुमान काढल्यास तें बरोबर होणार नाही.

वरील विवेचनावरून इतकें दिसून येईल कीं, नीतितत्त्वांचा इतिहास शोधून काढणें ही गोष्ट अत्यंत कठीण व धोक्याची आहे. शिवाय अशा तऱ्हेचा इतिहास हा आपलीं आजचीं नीतितत्त्वे फोल उठवूं शकत नाहीं अगर त्यांत बदलहि करूं शकत नाहीं. मग अशा इतिहासाचा उपयोग तरी काय व अशा तऱ्हेनं अभ्यास करण्यांत व्यर्थ वेळेचा अपव्यय तरी कां करावा, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होणार आहे. या प्रश्नास उत्तर देण्याचा खालील विवेचनांत प्रयत्न केला आहे.

ऐतिहासिक पद्धतीनं नीतितत्त्वांचा अभ्यास करण्यापासून एक महत्त्वाचा फायदा असा होतो कीं, इतर सर्व बाबतींत ज्याप्रमाणें काळाच्या ओघाबरोबर फेरबदल अगर प्रगति होत आहे, त्याचप्रमाणें नीतितत्त्वांच्याहि बाबतींत ही उत्क्रांति होत आहे ही गोष्ट या अभ्यासानें प्रामुख्याने सिद्ध होते. कोणत्याहि एका काळाचीं नीतितत्त्वे अगर कल्पना सर्वस्वीं स्वयंभू, स्वयंसिद्ध, विनचूक अगर शाश्वत मानणारांना या ऐतिहासिक अभ्यासानें चांगलेंच उत्तर मिळेल यांत शंका नाही. एक काळ असा होता कीं, ज्या वेळीं गुलामगिरी ही एक पूर्णपणें नैतिक संस्था मानली जात होती. त्याप्रमाणेंच मनुष्याचा देवतेपुढें वळी देणें ही गोष्ट तर एका काळां अत्यंत पवित्र व धार्मिक मानली जात होती. प्रत्यक्ष प्लेटोच्या रेपब्लिक नामक ग्रंथामध्ये बायका या समाईक मालकीच्या असाव्यात असें मत प्रतिपादन केलेलें आढळतें; पण आज त्याच कल्पना आपल्या अंगावर शहारे आणण्यास पुरेशा होतात. त्याचप्रमाणें आज ज्या गोष्टींत—उदाहरणार्थ बालविवाह—आपणांस गर्ह्य असें कांहींच वाटत नाहीं, अशा कित्येक गोष्टी कांहीं काळानें शिक्षेसहि पात्र होतील. या ठिकाणीं कोणी अशी शंका घेईल कीं, नीतिविषयक कल्पना जर वर म्हटल्याप्रमाणें काळाच्या ओघाबरोबर पालटत जाणाऱ्या असल्या तर त्यांचें पूर्ण बंधनकारकत्व अगर स्वतः-प्रामाण्य कसें मानावें व काळाबरोबर पालटणाऱ्या या लहरींना उदात्त नीतितत्त्वे तरी काय म्हणून मानावें? ही शंका निवारण करणें अगदीं सोपें आहे. नीतितत्त्वे सर्वस्वीं बंधनकारक व पूर्णपणें स्वतःप्रामाण्य

(सेल्फ-एव्हिडंट) आहेत हें खरें; पण त्याचा अर्थ, सर्व नीतितत्त्वे सर्व काळीं, सर्व स्थळीं, सर्व व्यक्तींनीं पाळलींच पाहिजेत, असा नाही. स्थल-कालाचा-परिस्थितीचा-पूर्ण विचार करून जर एकादी गोष्ट करणे नीति-दृष्ट्या योग्य आहे असें मला वाटलें तर मात्र मी ती केलीच पाहिजे या अर्थानें, नीतितत्त्वे सर्वस्वीं बंधनकारकच आहेत व अशा रीतीनें विचार करून जर एकादी गोष्ट मला नीतिदृष्ट्या योग्य वाटली, तर मला ती तशी कां योग्य वाटली या प्रश्नास कांहीं कारण द्यावें लागत नाहीं या अर्थानें सर्व नीतितत्त्वे स्वतःसिद्धच आहेत. यावरून नीतितत्त्वांची प्रगति ही त्यांच्या स्वतःप्रामाण्याच्या अगर बंधनकारकत्वाच्या आड येऊं शकत नाहीं हें थोडा विचार केला असतां कळून येणार आहे.

ऐतिहासिक पद्धतीच्या योगानें शारीरिक, बौद्धिक, नैतिक वगैरे सर्व बाबतींत उत्क्रांति होत आहे हें तर स्पष्ट होतेंच, परंतु ती उत्क्रांति कस-कशी व कोणकोणत्या कारणानीं होत जाते हेंहि कळून येतें. कोणत्याही काळच्या नैतिक अगर धार्मिक भावनांवर त्या काळच्या परिस्थितीचा परिणाम होतो अगर छाप पडलेली दिसते हें विधान किलेकांस विचित्र वाटेल. खरी नीतिमत्ता ही परिस्थितीनें कधींहि बांधली जात नाहीं असेंच सकृद्दर्शनीं सर्वांस वाटतें. परंतु ऐतिहासिक पद्धतीनें विचार केल्यास उत्क्रांतिवादांतील ' जीवितासार्थी धडपड ', ' बळी तो कान पिळी, ' हीं ठराविक प्रमेयें नैतिक अगर धार्मिक कल्पनांच्याहि बाबतींत एका अर्थानें खरीं उरतात, व आपल्या नैतिक अगर धार्मिक भावना देखील कांहीं अंशीं परिस्थितीवर अवलंबून व परिस्थितीबरोबर बदलत जाणाऱ्या असतात हें दिसून येतें. यावरून नैतिक भावना या केवळ परिस्थितीच्या फिरत्या चक्रांतून उत्पन्न होणाऱ्या ठिणग्या आहेत, अगर त्या सर्वस्वीं परिस्थितीवर अवलंबून असतात असें मानण्याचें कारण नाहीं. केवळ बाह्य परिस्थितीच्या योगानेंच नैतिक अगर धार्मिक कल्पनांचा उगम होत असता तर तो पशुपक्षी किंवा झाडें यांमध्येंहि झाला असता. तसा तो होत नाहीं याचें कारण या भावनांचें खरें मूळ परिस्थितींत नसून मनुष्याच्या मनामध्ये आहे व याच दृष्टीनें या भावना स्वयंभू व स्वतःसिद्ध आहेत. मात्र त्यांवर परिस्थितीचा थोडासा परिणाम होतो इतकेंच. भूमितीचा सिद्धांत फळ्याच्या पृष्ठावर मांडला तरी

त्याला त्याचा यत्किंचितहि बोध होत नाही, परंतु मनुष्याला तो दुरून दिसला तरी त्याचें ज्ञान होतें, यांतच त्याची थोरवी आहे. परिस्थितीचा परिणाम होण्यासहि पात्रता लागते व ती मनुष्याच्या अंगी आहे इतकेंच नव्हे, तर आपल्या कर्तव्यगारीनें परिस्थिति थोडीफार बदलण्याची शक्तीहि त्याच्या अंगी आहे हें लक्षांत ठेवलें पाहिजे.

असा. कोणत्याही काळच्या सामाजिक, राजकीय व भौगोलिक परिस्थितीचाहि त्या काळाच्या समाजाच्या नैतिक व धार्मिक भावनांवर परिणाम होतो हें थोड्या विचारांतीं कोणासहि दिसून येईल. यासाठीं कोणत्याहि नैतिक अगर धार्मिक समजुतींवर टीका करतांना अगर त्या बदलण्यापूर्वी, त्या समजुती कोणत्या काळां, कोणत्या परिस्थितींत व कोणत्या कारणांनीं उत्पन्न झाल्या याचा विचार करणें जरूर आहे. आज कदाचित् ती परिस्थिति बदलली असल्यामुळें आपणांस त्या समजुती मूर्खपणाच्या अगर निरर्थक वाटत असतील; परंतु ज्या परिस्थितींत त्या उत्पन्न झाल्या व टिकल्या त्या परिस्थितींत त्यांना तशींच सबळ कारणें असण्याचा बराच संभव आहे हें विसरतां कामा नये; व तीं कारणें अगर ती परिस्थिति अजून अस्तित्वांत असल्यास त्या समजुतींत एकदम कोणताहि मोठा फेरबदल करण्यापूर्वी आपणांस फार विचार केला पाहिजे. आपल्या इकडील सामाजिक सुधारणेचा इतिहास पाहिला असतां अशा तऱ्हेची खबरदारी घेण्याची किती जरूर आहे तें दिसून येईल. यावरून कोणत्याहि काळच्या समजुती त्या काळच्या समाजाला पोषक अगर सुखदायक असतातच असें—उत्क्रांतिचक्रवादी समजतात त्याप्रमाणें—समजावयाचें नाही. उलट पक्षां, त्या समजुती केवळ आजच्या समाजाला पोषक अगर सुखदायक नाहीत, म्हणून ज्या काळां त्या रूढ झाल्या त्या काळांहि त्या तशा नसतीलच असेंहि म्हणतां यावयाचें नाही हें ऐतिहासिक पद्धतीनें आपणांस शिकविलें आहे. परंतु अशा सर्व दृष्टींनीं विचार करूनहि, ज्या समजुती अगर कल्पना आपल्या सदसद्विवेकबुद्धीला सर्वस्वीं त्याज्य वाटतील त्या, केवळ त्या अत्यंत प्राचीन, रूढ झालेल्या आहेत येवढ्याच कारणासाठीं, टाकू नयेत असेंहि म्हणणें अयोग्य होईल. मात्र तसें करतांना जी धोक्याची सूचना द्यावयाची ती या ऐतिहासिक पद्धतीनें दिलेली आहे. किंबहुना, कित्येक समजुतींना

केवळ रूढी, पूर्वग्रह, अगर भुताखेतांची आज नष्ट झालेली भीति, यां-
खेरीज दुसरा कांहींहि सचळ आधार अगर कारण नाही, असें त्यांच्या
ऐतिहासिक अभ्यासानें दिसून आल्यास, त्या समजुती तावडतोव टाकून
देण्यास अगर बदलण्यासच अशा अभ्यासानें उत्तेजन मिळेल हें उघड
आहे व असें होणें योग्यहि आहे.

कित्येकदां असें होतें कीं, पूर्वीं रूढ असलेल्या समजुती अगर तत्त्वां
विचारातीं आपण कायम ठेवतो इतकेंच नव्हे तर अधिक दृढ करतो,
परंतु पूर्वीं ज्या कारणांसाठीं त्या रूढ झाल्या तीं कारणें मात्र आपण
त्याज्य समजतो. उदाहरणार्थ, झाडाखालीं निजं नये ही शिकवण आपण
आजहि मान्य करतो, परंतु तसें केल्यास झाडांवरील भूत पछाडील हें
कारण आपणांस मान्य नसून, तीं झाडें सोडीत असलेला कॅव्हानिक
अॅसिड गॅस आपल्याला अपाय करील हें त्याचें आपण खरें कारण
समजतो. स्कॉच लोक रविवारीं शिटी वाजविणें हें मोठें पाप असून
त्याबद्दल ईश्वर शिक्षा करतो असें समजत असत. परंतु आज स्कॉच
लोकांना त्या दिवशीं शिटी न वाजवणें खरें वाटत असलें तरी,
विश्रांतीला व प्रार्थनेला जरूर असणाऱ्या शांततेसाठीं घातलेला एक
नियम यापलीकडे त्याचें कांहीं महत्त्व वाटत नाही व वाटण्याचें कारणहि
नाहीं. हीच गोष्ट आपल्यातील 'लोकभ्रम' या सदरांत पडणाऱ्या बहुतेक
समजुतींना लागू पडेल यांत शंका नाही. अशा रीतीनें जीं तत्त्वां सद्गदर्शींनीं
आपणांस अगदीं स्वतःसिद्ध अगर उदात्त वाटतात, त्यांचें खरें कारण
व इतिहास कळल्यानें आपणांस त्यांचें खरें स्वरूप व महत्त्व कळून येतें
व त्यांत योग्य तो बदल करतां येतो. निदान त्या समजुतींविषयींचे आपले
पूर्वग्रह नाहीसे होऊन त्यांच्या बरेवाईटपणाविषयीं निर्विकार मनानें विचार
करतां येतो. ज्यांना केवळ शास्त्राकडे अगर रूढीकडे बोट दाखवून
व लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, किंबहुना त्यांच्या चौकसबुद्धीला
बंडखोरपणा हें नांव देऊन, जुन्या समजुतीच समाजांत चिरकाल टिक-
चावयाच्या असतील अशा पुराणमताभिमानी लोकांस ही ऐतिहासिक
पद्धति आवडूं नये हें स्वाभाविकच आहे. परंतु अज्ञानाच्या पायावर रच-

लेल्या समजुती फार वेळ टिकत नसतात अगर अंती हितकारक कधीहि होत नाहीत हें त्यांनीं ध्यानांत ठेवावें.

नीतिशास्त्राच्या ऐतिहासिक अभ्यासानें आणखी एक गोष्ट सिद्ध झालेली आहे. समाजांतील, किंवाहुना सर्व सृष्टींतील जीवनकलहामध्ये 'बळी तो कान पिळी' या तत्त्वाची अंमलबजावणी नेहमीं चालू असते. समाज टिकण्याला व त्याची वाढ होण्याला, त्यांत राहण्याला अगदीं अयोग्य व कमकुवत असलेले घटक हळूहळू नाहीसे होणें, व योग्य व मजबूत घटक टिकणें व वाढणें अत्यंत जरूर असतें व ही क्रिया सर्व बाबतींत आपोआप होतच असते. मात्र नीतिशास्त्राचे बाबतींत 'योग्य' अगर 'मजबूत' या शब्दांचा अर्थ शारीरिक दृष्ट्या योग्य असा करावयाचा नसून नीतिदृष्ट्या योग्य असा केला पाहिजे. शिवाय जड सृष्टींत अगर पशुपक्ष्यांत ही क्रिया जितकी आपो-आप होते तितकी मानवी-आध्यात्मिक-सृष्टींत होत नाहीं. परंतु थोड्याबहुत प्रमाणांत ही क्रिया याहि सृष्टींत होत असते असें दिसून येईल. जीं नीति-तत्त्वांचें समाजाला पोषक व हितकारक असतात तींच अखेरीस टिकाव धरून सर्वमान्य होतात व बाकीचीं हळूहळू नाहीशीं होतात. परंतु वर म्हटल्याप्रमाणें ही क्रिया सर्वस्वीं आपोआप होत नसल्यामुळें व नीति-शास्त्राच्या दृष्टीनें होणें इष्टहि नसल्यामुळें, समाजांतील सर्व लोकांनीं समाजाला अहितकारक समजुती नाहीशा करून, उदात्त व हितकारक तत्त्वांचा समाजांत प्रसार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे व अशा रीतीनें या उत्क्रांतीला आपलें पाठबळ दिलें पाहिजे.

वरील विवेचनावरून इतकें दिसून येईल कीं, नीतिशास्त्रासारख्या स्वतंत्र व स्वतःसिद्ध तत्त्वांचा सुद्धां ऐतिहासिक पद्धतीनें अभ्यास केल्यास त्या तत्त्वांची अधिक चांगली ओळख करून घेतां येते. अर्थात् वर म्हटल्या-प्रमाणें अशा अभ्यासापासून केवळ नवीन तत्त्वांचे अगर सिद्धांतांत उत्पन्न होऊं शकले नाहीत, तरी त्या शास्त्राची प्रगति कोणत्या दिशेनें होत आली आहे हें समजल्यामुळें, पुढें आपण ती प्रगति कोणत्या दिशेनें चालवावयाची ती दिशा अनायासच उपलब्ध होते व त्या दिशेनें पुढें विचार करण्यास चलन मिळतें. शिवाय इतर शास्त्रांप्रमाणेंच आजचें आपलें नीतितत्त्वांचें ज्ञान हें सर्व आपल्याच कल्पकतेचें अगर विचाराचें

फळ नसून, याहि बाबतीत आपण आपल्या पूर्वाजांचें किती ऋण लागतों हें ऐतिहासिक पद्धतीनें आपल्या निर्दशनास आणून दिलें आहे. उदाहरणार्थ, भौतिक शास्त्रांचा इतिहास पाहिल्यास, न्यूटननें काढलेल्या सिद्धांताकडे जर त्याचे मागून झालेल्या शास्त्रज्ञांनीं दुर्लक्ष केलें असतें, अगर पूर्वीच्या शोधांशीं आपणांस काय करावयाचें आहे असें म्हटलें असतें तर त्या शास्त्रांची वाढ इतकी झाली असती काय ? हीच गोष्ट इतर कोणत्याहि शास्त्रांचे बाबतीत खरी आहे. कोणत्याहि शास्त्रांत जी प्रगति होते ती पूर्वीच्या शोधांच्या—पूर्वीच्या लोकांनीं केलेल्या परिश्रमाच्या—पायावर पुढच्या लोकांनीं उभें राहून त्यांचें कार्य पुढें चालविल्यानेंच होऊं शकते. प्रत्येकानें जर गुरुत्वाकर्षणाचा नियम स्वतः पुनः शोधून काढण्यापासून सुरुवात करूं म्हटलें तर त्या विषयांत कधीहि प्रगति होणार नाही व अशा प्रयत्नांत कांहीं अर्थहि नाही. आमच्या आर्घ्याच्या लोकांनीं काय काय करून, शोधून, लिहून ठेवलें आहे, त्यांचे आचार कसे होते, विचार कोणत्या प्रकारचे होते, या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास करून त्यांनीं तयार केलेल्या शिडीचा घिःकार न करतां तिच्या आधारानेंच आपण पुढील मार्ग आक्रमिल पाहिजे. थेंबे थेंबे तळें सांचे या न्यायानें आज आपणांपाशीं जो ज्ञानाचा सांठा आहे तो अनेक शतकांच्या—अनेक युगांच्या—विचारांचें व परिश्रमांचें फळ आहे; पूर्वीचे थेंबे आपण शोधून जतन करून ठेवल्याचा व त्यांचा योग्य उपयोग केल्याचा तो परिणाम आहे, व जितके थेंबे आपण काळाच्या उदरांत गडप होऊं दिले त्या मानानें आपला हा सांठा कमी झाला आहे.

कोणत्याहि शास्त्राच्या प्रगतीला त्या शास्त्राच्या ऐतिहासिक अभ्यासाची किती जरूर आहे हें याहून अधिक विशद करून लिहिण्याची जरूर नाही. अशा तऱ्हेचा अभ्यास सुगम होण्यासाठीं प्रत्येक शास्त्राचा इतिहास लिहिला जाणें अत्यंत आवश्यक आहे. पौर्वात्य तत्त्वज्ञानाचा संगतवार व सविस्तर इतिहास आपणांस उपलब्ध नसल्यामुळें आपल्या प्राचीन काळाच्या अनेक उत्तम शास्त्रांस व विचारसंग्रहांस आपण मुकलों आहों. कित्येक ग्रंथ व कित्येक पंथ आज अजीबात लुप्त झालेले आहेत, व त्या मानानें आपली त्या शास्त्रांतील प्रगतीहि शिथिल झालेली आहे. ही तात्त्विक दृष्टि

जरी सोडली तरी केवळ ऐतिहासिक दृष्ट्या देखील आपली मोठीच हानि झाली आहे. तरी या सर्व गोष्टींचा विचार करून यापुढे तरी आपल्या देशांतील विचार काळाच्या उदरांत गडप होऊ न देण्याची सर्वांनी खबरदारी घ्यावी अशी विनंति करून हे प्रकरण पुरे करतो.

प्रकरण २ रें.

सदसद्विवेकबुद्धि म्हणजे काय ?

अलीकडील राजकारणांत सदसद्विवेकबुद्धि म्हणजे काय व तिच्या बंधनास मर्यादा आहे की नाही या प्रश्नास बरेंच महत्त्व आलें आहे. एका माणसाच्या सदसद्विवेकबुद्धीस जें पटतें तें दुसऱ्याच्या सदसद्विवेकबुद्धीस पटत नाही, व मागील प्रकरणांत दर्शविल्याप्रमाणें एका काळच्या लोकांना जी गोष्ट नैतिकदृष्ट्या योग्य वाटते तीच दुसऱ्या काळच्या लोकांना अयोग्य अगर निंद्यहि वाटते. यामुळें सदसद्विवेकबुद्धि ही चीज आहे तरी काय व ती आपणांस कितपत बंधनकारक आहे हे प्रश्न साहाजिकच उत्पन्न होतात. एका दृष्टीनें असें वाटतें कीं, आपल्या सदसद्विवेकबुद्धीस जी गोष्ट करणें योग्य वाटेल ती संबंध आकाश जरी कोसळलें तरी केल्याशिवाय कधींहि राहूं नये; यांतच खरें नीतिधैर्य व खरी नीतिनिष्ठा आहे. उलट पक्षीं असेंहि वाटतें कीं, कोणत्याहि एका व्यक्तीनें सर्वस्वीं आपल्याच सदसद्विवेकबुद्धीवर प्रत्येक बाबतींत इतका विश्वास ठेवूं नये. मिष्टानें विनोदानें म्हटल्याप्रमाणें, एकाद्या व्यक्तीची सदसद्विवेकबुद्धि ही गाढवाच्या सदसद्विवेकबुद्धीप्रमाणें चुकीची व कुचकामाची असूं शकेल. प्रत्येकाची सदसद्विवेकबुद्धि नेहमींच विनचुक व योग्य निवाडा देईल असें नाही. यासाठीं नेहमीं आपलेंच म्हणणें खरें करण्यापेक्षां चार लोकांचा विचार घेऊन बहुमतानें चालण्यांतच शहाणपण आहे. हीं दोन्ही तत्वे सारखींच खरी व योग्य दिसत असल्यामुळें, यांपैकीं अधिक श्रेष्ठ तत्त्व कोणतें हें ठरविणें अत्यंत कठिण आहे व तसें ठरवितां न आल्यामुळें, कांहींच न करतां हात जोडून स्वस्थ बसण्याची पाळी कित्येकांना येत असल्यास नवल नाही. अशी गोष्ट सांगतात कीं, दोन्ही वाजूस सारख्याच अंतरावर ठेवलेल्या एकाच प्रकारच्या गवताच्या पेंड्यांपैकीं कोणती खावी याचा निर्णय करतां न आल्यामुळें एक बैल भुकेनें व्यक्तकुळ होऊन मेला! अशीच स्थिति कांहीं विचारी माणसांची होण्याचा संभव आहे. असा हा प्रश्न मोठा विकट परंतु मनोरंजक असल्यामुळें, सदसद्विवेकबुद्धि म्हणजे काय, तिचा

उगम कशांत आहे व तिचें स्वरूप काय, या विषयाचें विवेचन या प्रकरणांत करण्याचें योजिलें आहे. अर्थात्, या योगानें सदसद्विवेकबुद्धि ही एकाद्या प्रदर्शनांत मांडलेल्या वस्तूप्रमाणें स्पष्ट व सुगम होऊन जाऊन ती-विषयींचे सर्व प्रश्न एकदम सुटतील असें कोणी समजू नये.

प्रश्न असा आहे कीं, एकाद्या पदार्थाची बरी वाईट चव, वास अगर शोभा कळण्यास ज्याप्रमाणें आपणांस आपल्या इंद्रियांचा उपयोग होतो, अगर तर्कशास्त्रांतील एकाद्या अनुमानाची सत्यासत्यता ठरविण्यास आपली तार्किक बुद्धि उपयोगी पडते, त्याप्रमाणें नैतिकदृष्ट्या कोणत्याहि गोष्टीचा बरेवाईटपणा ठरविण्यास कोणता मार्ग उपलब्ध आहे? 'आपली सदसद्विवेकबुद्धि!' असें कोणी चटकन उत्तर देईल; परंतु तिचेंच स्वरूप ठरविणें अत्यंत कठिण आहे, कारण इतर इंद्रियांप्रमाणें ती दृश्य नसल्यामुळें तिच्या खऱ्या स्वरूपाबद्दल बराच मतभेद होतो. परंतु तिचें खरें स्वरूप समजणें जितकें कठिण तितकेंच आवश्यकहि आहे. तार्किक सिद्धांतांचे बाबतींत एकवाक्यता अगर सार्वत्रिकता दिसून आली नाही तरी आपणांस त्या गोष्टीचें फारसें महत्त्व वाटत नाही; केवळ मतभेद म्हणून आपण ती गोष्ट सोडून देतो. परंतु नैतिक बाबतींत, म्हणजे आपल्या सदसद्विवेकबुद्धीच्या बाबतींत मतभेद झाल्यास, आपल्या नीति-अनीतीच्या कल्पनांस बसणारा धक्का आपणांस सहन होत नाही, व तो मतभेद दूर करण्याचा आपण शक्य तितका प्रयत्न करतो.

काहीं लोकांचें असें म्हणणें आहे कीं, कोणतीहि गोष्ट करण्याची वेळ आली कीं त्या वेळीं आपणांस तिचा बरेवाईटपणा एकदम अंतःस्फूर्तीनें समजतो व ही अंतःस्फूर्ति म्हणजेच आपली सदसद्विवेकबुद्धि असें ते मानतात. या मताप्रमाणें अर्थातच कोणतीहि गोष्ट करण्यापूर्वीं विचार करण्याची अगर नियम ठरविण्याची मुळीच जरूर नाही. कोणतीहि गोष्ट करण्याची वेळ आली कीं आपली अंतःस्फूर्ति आपणांस एकदम विनचुक निर्णय देते. आपणहि मागचापुढचा विचार न करतां ताबडतोब त्या अंतःस्फूर्तीच्या आशेप्रमाणें उडी टाकावी! हें मत ग्राह्य मानल्यास, कोणत्याहि कृत्याची युक्तायुक्तता प्रत्येक व्यक्तीच्या त्या त्या वेळच्या इच्छेवर अगर लहरीवर अवलंबून असते, व त्या इच्छेबरोबर अगर लहरीबरोबर

बदलतहि जाते असें म्हणावें लागेल. आज मला एकादी गोष्ट करण्याची अंतःस्फूर्ति होईल, परंतु उद्यां—परिस्थिति यत्किंचितहि बदललेली नसतांना—तीच गोष्ट करणें मला अयोग्य वाटल्यास, माझें दोन्ही दिवसांचें परस्पर विरोधी वर्तन अंतःस्फूर्तिनिं घडलेलें म्हणून सारखेंच योग्य अगर नैतिक म्हणावयाचें काय ? शिवाय एकाच बाबतीत निरनिराळ्या व्यक्तींच्या अंतःस्फूर्तींनीं निरनिराळा निर्णय दिल्यास, ते सर्व निर्णय सारखेच ग्राह्य मानावयाचे कीं काय ? ते तसे मानल्यास मोठीच अनवस्था होईल हें उघड आहे. खरी नीतितत्त्वे हीं कोणत्याहि एका व्यक्तीच्या अंतःस्फूर्तींवर, लहरींवर अगर इच्छेवर अवलंबून नसून, तीं पूर्णपणें निरुपाधिक, सार्वत्रिक व शाश्वत असलीं पाहिजेत; तशीं तीं नसल्यास सर्वच नीतिमत्ता सापेक्ष होऊन जाऊन, मला जें वाटतें तें मला योग्य व तुला जें वाटतें तें तुला योग्य असा प्रकार होईल. अर्थात् परिस्थितिभिन्नत्वामुळें कित्येकदां व्यक्तीव्यक्तींच्या, अगर एकाच व्यक्तीच्या निरनिराळ्या वेळच्या, कर्तव्यांमध्ये भेद होईल. आज जी गोष्ट करणें सर्वस्वीं जरूर आहे ती उद्यां करणें योग्य होईलच असें नाहीं, व एकाला जी गोष्ट योग्य ती दुसऱ्यानें करणें योग्य होईलच असेंहि नाहीं. परंतु परिस्थिति भिन्न नसतांना, अगर व्यक्तीव्यक्तींतील भेद महत्त्वाचा नसतांना, केवळ अंतःस्फूर्तींच्या सबबींवर आपलें नैतिक कर्तव्य करण्याचें टाळणें योग्य होणार नाहीं. एकाद्यानें सुताराचा धंदा न केल्यास आपण त्यास दोष देत नाहीं. परंतु खरें बोलणें हा कांहीं माझा धंदा नाहीं अगर तसें करण्याची मला अंतःस्फूर्ति होत नाहीं, तेव्हां मला खरें बोलण्याची जरूर नाहीं असें कोणी म्हणूं लागल्यास तें आपणांस खपेल काय ? तात्पर्य, नीतितत्त्वे हीं कोणत्याहि एका व्यक्तीच्या अंतःस्फूर्तींवर अगर लहरींवर अवलंबून नसल्यामुळें अंतःस्फूर्तिवाद त्याज्य मानावा लागतो.

दुसरा आक्षेप असा कीं, अंतःस्फूर्तिवाद मान्य केल्यास कोणत्याहि प्रकारच्या सर्वसाधारण व सार्वत्रिक नीतितत्त्वांची अगर नियमांची आवश्यकता राहणार नाहीं व तसें करणें शक्यहि होणार नाहीं. निरनिराळ्या व्यक्तींना एकाच वेळीं, अगर एकाच व्यक्तीला निरनिराळ्या वेळीं, जर निरनिराळी अंतःस्फूर्ति होऊं लागली तर नीतिनियम तरी कसे घालणार व नीतितत्त्वे तरी कशीं ठरविणार ? शिवाय आपली अंतःस्फूर्ति जर प्रत्येक

वेळीं कार्याकार्यांचा विनचुक निर्णय देण्यास हात जोडून उभी असली तर अशा तऱ्हेच्या नियमांची जरूर तरी काय आहे ? परंतु ही विचारसरणी चुकीची आहे असें आम्हांस वाटते. अगदीं ठोकळ कां होईना, पण कांहीं तरी नीतिनियम असणें अत्यंत इष्ट व आवश्यक आहे हें कोणीहि कबूल करील. एकादा लहान मुलगा जर आपणांकडे येऊन, शेजाऱ्याच्या वागेंतील आंबा चोरूं का, म्हणून विचारूं लागला तर, 'अरे बाळा, ही गोष्ट तुला त्या वेळीं जी अंतःस्फूर्ति होईल तीवर अवलंबून राहिल. मी तुला एकदम सरसकट नियम कसा घालून देऊं ? तसें करणें म्हणजे केवळ जुलूम होणार आहे. तूं त्या वेळीं आपल्या सदसद्विवेकबुद्धीला विचार व तिच्या सल्ल्याप्रमाणें वाग.' असा लांबलचक उपदेश करतां काय ? उलट, तूं चोरी विलकुल करतां कामा नये असेंच आपण त्यास बजावीत नाहीं काय ? कित्येक वेळां चोरी करणें अगर खोटें बोलणें, फार काय हिंसा करणें देखील सर्वस्वीं योग्य अगर आवश्यकहि होईल, परंतु त्यामुळें खोटें बोलूं नये अगर हिंसा करूं नये हीं सामान्य नीतितत्त्वे कुचकामाचीं आहेत असें कोणी म्हणणार नाहीं. यावर कोणी असें म्हणेल कीं, या सर्वसाधारण तत्त्वांची अगर नियमांची व्यवहारांत अंमलबजावणी करतांना नेहमीं केवळ आपल्या अंतःस्फूर्तीसच सर्वस्वीं प्रमाण मानूं नये हें जरी कबूल केलें, तरी हीं सर्व साधारण नीतितत्त्वे तरी केवळ आपल्या अंतःस्फूर्तीनेंच आपण जाणतो कीं नाहीं ? हें म्हणणें खरें आहे. मागील प्रकरणांत दर्शविल्याप्रमाणें, मूळ नीतिविषयक भावना अगर नीतितत्त्वे परिस्थितिजन्य, अनुभवजन्य अगर तर्कसिद्ध नसून तीं पूर्णपणें स्वयंप्रेरित अगर अंतःस्फूर्त व स्वतःसिद्ध असतात. वाद आहे तो या सिद्धांताबद्दल अगर तत्त्वाबद्दल नसून त्याच्या तपशिलाबद्दल आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक बाबतींत, विलकुल विचार न करतां, त्या तत्त्वांची अमलबजावणी कशी करावी याची विनचुक अंतःस्फूर्ति होते कीं काय याबद्दल आहे. विशेषतः दोन परस्पर-विरोधी कर्तव्यांचा लढा पडला असतां अशी अंतःस्फूर्ति मुळींच न झाल्या-मुळें कित्येकदां आपली मति कुंठित होऊन जाते हा अनुभव प्रत्येकास आहेच. परंतु अशी अंतःस्फूर्ति होते असें मानलें तरी, तिच्या बऱ्या-वाईट परिणामांचा अगर उपयुक्तेचा विचार केल्याखेरीज एकदम तिच्या

सल्ल्याप्रमाणें वागणें योग्य होईल काय हा प्रश्न शिल्पक राहतोच. असें करणें म्हणजे निव्वळ अविचारीपणा व स्वतःवरील अंध श्रद्धा होय असें आम्हांस वाटतें. कोणी निष्काम-कर्म-तत्त्वाचा आधार घेऊन असें म्हणेल कीं, आपणांस जें योग्य वाटेल तें आपण केलेंच पाहिजे, मग त्याचा परिणाम कांहींहि होवो, उपयोग होवो अप्र न होवो. पण यावर उलट असें विचारांत येईल कीं, कोणत्याहि कृत्याचा परिणाम योग्य होईल किंवा नाही याचा विचार केल्याशिवाय तें कृत्य योग्य आहे कीं अयोग्य आहे हें ठरविणेंच मूर्खपणाचें नाही काय ? केवळ तें कृत्य करण्याची अंतःस्फूर्ति झाली म्हणून तें योग्य असें म्हणणें शहाणपणाचें होणार नाही. अर्थात् कित्येक वेळां अशा तऱ्हेचा दूरवर विचार करणें शक्य व इष्टहि नसतें हें खरें आहे. एकादा मनुष्य नदीच्या पुरांत वाहून चालला असतां, त्याला वर काढण्यापासून एकंदर त्याचें स्वतःचें व समाजाचें किती कल्याण होईल याचा विचार करीत बसणें अत्यंत मूर्खपणाचें होईल. परंतु अशा वेळीं विचार करीत बसण्याचा परिणाम वाईट होईल, म्हणूनच आदण असा विचार करणें मूर्खपणाचें समजत नाही काय ? आपणांस मुळींच पोहोतां येत नसून, बुडत्याला वांचविण्याची गोष्ट दूरच राहो, परंतु नदींत पाऊल टाकल्यास आपणांवरहि तीच पाळी येईल अशी खात्री असतांना नदींत उडी घालणें शहाणपणाचें होईल काय ? कोणत्याहि कृत्याची किंमत केवळ त्याच्या परिणामांवरून अगर उपयुक्ततेवरून ठरवावयाची नसते; या अर्थानें निष्काम कर्माचें तत्त्व खरें आहे. परंतु अविचारानें केलेल्या गोष्टीचा परिणाम वाईट झाला तरी, त्याचा दोष ती करणाऱ्याला लागत नाही असा त्याचा अर्थ नसून, पूर्ण विचारांतीं केलेल्या कृत्याचा परिणाम जर कांहीं अनपेक्षित अगर आकस्मिक कारणांनीं वाईट झाला तर त्याचा दोष तें कृत्य करणाऱ्याचा नाही असा आहे.

विशेषतः ज्या वेळीं एकाच व्यक्तीच्या मनांत परस्परविरोधी अशा दोन अंतःस्फूर्ति उत्पन्न होतात, त्या वेळीं परिणामांचा विचार केल्याखेरीज त्यांतील श्रेष्ठ कोणती हें ठरवितांच येत नाही. खोटें बोलल्यानें जर एकाद्या व्यक्तीवर उपकार होत असला, व खरें बोलल्यानें जर त्याची मोठी-समजा प्राणहानि-हानि होत असली, तर यांपैकी कोणती गोष्ट साधल्यानें एकंदर हित अधिक

होईल हें पाहिल्याशिवाय कोणता मार्ग स्वीकारावा हें ठरविणें योग्य होणार नाही. ती व्यक्ति निरपराधी असली तर प्रसंगी खोटें बोलूनहि तिचा प्राण वांचविणें योग्य व हितकारक होईल. परंतु ती अपराधी व शिक्षेसच पात्र असल्यास, तिचें संरक्षण करणें समाजाला व तिला स्वतःलाहि अहितकारक होईल. नीतिनियमांना देखील अपवाद असतात हें कोणीहि कबूल करील व त्या अपवादाचें मूळ शोधूं गेल्यास, ज्या ठिकाणी ते नियम पाळण्यानें एकाद्या दुसऱ्या त्या वावर्तीत अधिक महत्त्वाच्या नीतितत्त्वाचा भंग होत असेल, म्हणजे ते मोडण्यापासून होणाऱ्या परिणामापेक्षांहि अधिक वाईट परिणाम होत असेल, त्याच ठिकाणी हे अपवाद उत्पन्न होतात असें दिसून येईल. वर म्हटल्याप्रमाणें हिंसा करूं नये हें खरें, पण ज्या ठिकाणी एकाद्या व्यक्तीची हिंसा न केल्यानें हजारों व्यक्तींचा नाश होण्याची खात्री असेल, त्या ठिकाणी अहिंसेच्या तत्त्वापेक्षां त्या तत्त्वाच्या अपवादाचेंच पालन करणें कोणीहि योग्य मानील.

कित्येक गोष्टींच्या परिणामांकडे दुर्लक्ष्य केल्यास त्या गोष्टी चांगल्या का वाईट हेंच आपणांस समजण्यास मार्ग नसतो, व परिणामांकडे नजर न देतां जर आपण त्यांचा वरेवाईटपणा ठरवूं लागलों तर आपला निर्णय चुकीचा ठरण्याचा वराच संभव असतो. दारू पिण्यापासून होणारे सर्व दुष्परिणाम जर आपण दृष्टीआड केले, तर ती गोष्ट वाईट कां हें आपणांस सिद्ध करतां येईल काय? उलटपक्षीं, एक मनुष्य दुसऱ्याच्या शरिरांत चाकू खुपशीत आहे असें दिसल्यास एकदम त्याला शासन करण्याची आपणांस अंतःस्फूर्ति होईल; परंतु चौकशीअंती ती त्या दुसऱ्या माणसाच्या रोगपरिहारासाठीं चाललेली शस्त्रक्रिया आहे असें ठरण्याचा पुष्कळ संभव आहे.

वरील विवेचनावरून हें दिसून येईल कीं, कोणत्याहि गोष्टीचा वरे-वाईटपणा ठरविण्यापूर्वी परिस्थितीचा व त्या गोष्टीच्या बऱ्यावाईट परिणामांचा अगर उपयुक्ततेचा विचार केला पाहिजे. नुसती ती गोष्ट करण्याची मला अंतःस्फूर्ति झाली आहे अगर ती गोष्ट अमुक एका (विशिष्ट) नीतितत्त्वाला अनुसरून आहे असें म्हणून चालावयाचें नाही. आपली सद-सद्विवेकबुद्धि ही अंतःस्फूर्ति असली तरी ती नेहमीं एकदम बिनचुकच निवाडा देईल असें नाही, व कोणतेंहि एक नीतितत्त्व सर्वकाळीं पाळणें योग्य आहे

असेंहि नाही. अर्थात्, कोणत्याहि गोष्टीच्या परिणामांचा बरेवाईटपणा हा तरी पुन्हां आपल्या अंतःस्फूर्तीनेच जाणावा लागतो, व अशा रीतीने अखेरचा निर्णय आपली अंतःस्फूर्तीच देते हे वर कबूल केलेच आहे. मात्र परिणामाच्या व परिस्थितीच्या विचाराची जोड अंतःस्फूर्तीस देणे आवश्यक आहे. तशी ती न दिल्यास अंतःस्फूर्ति ही केवळ पतंगाच्या दिव्यावरील झडपेप्रमाणे मूर्खपणाची व आत्मघातकी होईल असे आमचे म्हणणे आहे. तात्पर्य कोणतीहि गोष्ट एकंदरीने चांगली की वाईट हे अंतःस्फूर्तीनेच समजते, परंतु ती गोष्ट अमुक एका परिस्थितीत, अमुक एका व्यक्तीने करावी की न करावी याचा निर्णय करण्यास ती अपुरी पडते. आतां हे खरे आहे की, कांहीं कांहीं गोष्टी चांगल्या आहेत अगर वाईट आहेत हे ठरविण्यास आपणांस परिस्थितीचा अगर उपयुक्ततेचा मुळीच विचार करावा लागत नाही. उदाहरणार्थ, व्यभिचारापासून कितीहि चांगली प्रजा निर्माण होण्याचा संभव असला अगर इतर शेंकडों फायदे होणार असले, तरी आपला त्या गोष्टीच्या युक्तायुक्ततेचा निर्णय पालटून शकत नाही अगर त्या फायद्यांचा विचार करण्याची आपणांस जरूरहि वाटत नाही. पण अशा अपवादात्मक गोष्टी सोडून दिल्या तर दूरवर विचार करण्याची आवश्यकता कोणीहि मान्य करील. परंतु याचबरोबर दुसरीहि एक गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे. केवळ अविचारी, अंध व कोणत्याहि तत्त्वाचा आधार नसलेल्या अंतःस्फूर्ति, व्यक्तीव्यक्तीबरोबर अगर एकाच व्यक्तीच्या निरनिराळ्या वेळच्या लहरींबरोबर पालटत जाणाऱ्या अतएव सापेक्ष व बंधनरहित असल्या तरी, आपली मूळ नीती-अनीतीची भावना अगर सर्वसामान्य तत्त्वाविषयींचे आपल्या अंतःस्फूर्तीचे निर्णयहि काळाबरोबर अगर व्यक्तीबरोबर पालटत जातात, म्हणून तेहि सापेक्ष असे म्हणणे सत्याला धरून होणार नाही. मागील प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे, एका काळीं मनुष्याची शिकार करणे योग्य मानीत असत, म्हणून अहिंसेचे सर्वसाधारण तत्त्व सर्वस्वी सापेक्ष आहे असे कोणी समजत नाही. कित्येक निरुपाधिक व सार्वत्रिक सिद्धान्तहि—उदाहरणार्थ, दोन आणि दोन चार—सर्वांना सारखेच स्वतःसिद्ध वाटतात अगर समजतात असे नाही. ज्याप्रमाणे व्यक्तीव्यक्तीच्या अगर निरनिराळ्या काळांतील लोकांच्या बौद्धिक व

शारीरिक वाढीत भेद असतो, त्याचप्रमाणे तो नैतिक उन्नतीच्या बाबतीतहि असतो. परंतु यावरून सर्वच नीतिमत्ता सापेक्ष आहे असे अनुमान करणे चुकीचे होईल. असो.

बरील अंतःस्फूर्तिवादावर केलेल्या एकंदर टीकेवरून कोणास असे वाटे की, कोणत्याहि बाबतीत आपल्या मूळ अंतःस्फूर्तीला परिस्थिति व उपयुक्तता अगर परिणाम यांच्या विचारांची जोड दिली की तीसच सदसद्विवेकबुद्धि म्हणण्यास हरकत नाही; व अशा प्रकारच्या सदसद्विवेकबुद्धीने दिलेला निर्णय, बहुमताविरुद्ध व वाटेला तितकी संकटे आली तरी, आपण पाळला पाहिजे. परंतु हा निर्णय मान्य करण्यापूर्वी आपण एका गोष्टीचा विचार केला पाहिजे. कोणत्याहि गोष्टीच्या युक्तयुक्ततेचा विचार करतांना, आपल्या तार्किक व शांत विचाराखेरीज आपण एका शक्ति आपले काम करित असते. ती शक्ति म्हणजे आपल्या वैयक्तिक भावना अगर मनोविकार. या मनोभावना व अंतःस्फूर्ति यांमध्ये एक ठोकळ भेद असा सांगता येईल की, अंतःस्फूर्ति ही एका अर्थाने बाहेरचीच, म्हणजे कोणत्याहि व्यक्तीच्या शारीरिक रचनेवर, मनोरचनेवर अगर इतर कोणत्याहि बाह्य उपाधीवर अवलंबून नसून, ती पूर्णपणे स्वयंभू व याच अर्थाने सार्वत्रिक असते. परंतु भावना या पूर्णपणे वैयक्तिक व जशा कांहीं खाजगी मालकीच्या असतात. यामुळे एकाद्या चुकीच्या तार्किक सिद्धांताप्रमाणे त्या एकदम रद्द करतां अगर मनांतून घालवून देतां येत नाहीत. अशा रीतीने या आपल्या मनाविरुद्ध व आपल्या नकळतहि, आपल्या वरून शांत दिसणाऱ्या विचारसरणीच्या आड दडून तिच्यावर आपला परिणाम करित असतात. तेव्हां त्यांचा पूर्णपणे छडा लावून, आपल्या सदसद्विवेकबुद्धीमध्ये या वयांचे किती अंग असते हे शोधून काढल्याशिवाय आपणांस तिचे खरे स्वरूप कळणार नाही. परंतु तसे करण्यापूर्वी सदसद्विवेकबुद्धीविषयी प्रचलित असलेल्या इतर एकदोन मतांचे परीक्षण करून मग त्या विषयास हात घालू.

कांहीं लोकांचे असे म्हणणे आहे की, ज्याप्रमाणे आपणाला एकाडे फूल सुवासिक आहे की नाही अगर एकादा देखावा सुंदर आहे किंवा नाही, हे त्या फुलापासून अगर देखाव्यापासून उत्पन्न होणाऱ्या अनुकूल

अगर प्रतिकूल संवेदनांवरून विनचुक व तावडतोव समजतें, त्याचप्रमाणें कोणत्याहि गोष्टीची नैतिक युक्तायुक्तताहि त्या गोष्टीमुळें उत्पन्न होणाऱ्या अनुकूल अगर प्रतिकूल संवेदनांवरून विनचुक समजते. जी गोष्ट अनुकूल संवेदना उत्पन्न करते ती योग्य आहे असें समजून ती करण्यास मुळींच मार्गेंपुढें पाहूं नये. अशा रीतीनें आपल्या सदसद्विवेकबुद्धीस आपल्या सौंदर्यविषयक भावनेच्या रांगेस आणून वसविण्याचा, किंवाहुना त्या दोन्ही एकच आहेत असें सिद्ध करण्याचा, हा प्रयत्न आहे. आपला सौंदर्यविषयक आनंद हा निहेंतुक व निःस्वार्थी असल्यामुळें, 'जें आपणांस सुखदायक तें चांगलें व दुःखदायक तें वाईट' या तऱ्हेच्या अगदीं खालच्या दर्जाच्या सुखवादापेक्षां हें मत जास्त समंजसपणाचें आहे यांत शंका नाही. परंतु अंतःस्फूर्तिवादावरील बरीचशी टीका या संवेदनावाद्यालाहि लागू पडण्यासारखी आहे. एकाद्याला एकादें फूल सुंदर वाटलें म्हणजे दुसऱ्यालाहि तें तसें वाटेलच असें नाही. किंवाहुना आज मला जें फूल आवडेल तें काहीं दिवसांनीं आवडेलच असेंहि नाही. प्रत्येक आईला आपलें मूल सुंदर आहे असें वाटतें, पण दुसऱ्या लोकांचा या बाबतींत बहुशः मतभेद होतो. अशा रीतीनें आपल्या सौंदर्यविषयक भावना बऱ्याचशा सापेक्ष असतात. नीतितत्त्वांप्रमाणें सौंदर्यविषयक सिद्धांतांत मुळींच सार्वत्रिकता अगर निरुपाधिकता नसते असें आमचें म्हणणें नाही; परंतु ती सार्वत्रिकता अगर निरुपाधिकता नीतितत्त्वांइतकी नसते, व तशी ती नसली तरी आपणांस तार्किक सिद्धांताचे बाबतींत मतभेद झाल्यास ज्याप्रमाणें त्याचें महत्त्व वाटत नाही, त्याचप्रमाणें याहि बाबतींत काहीं वाटत नाही. एकाद्याला समुद्राचा देखावा न आवडल्यास तो मनुष्य फारशा दोषास पात्र होत नाही; परंतु एकाद्या मनुष्यास खरें बोलणें न आवडल्यास प्रसंगीं त्याची तुरुंगांतहि रवानगी होते. सारांश, नीतितत्त्वांना जी सार्वत्रिकता व निरुपाधिकता लागते ती सार्वत्रिकता व निरुपाधिकता, केवळ आपल्या अनुकूल प्रतिकूल संवेदनांवरून नीतीअनीतीचा निर्णय केल्यास मुळींच साध्य होणार नाही, व म्हणून सदसद्विवेकबुद्धि व सौंदर्यविषयक भावना हीं एकच आहेत असें मानतां यावयाचें नाही.

उलट पक्षां, अगदीं भावनारहित अशा आपल्या केवळ तार्किक बुद्धीला विचारून प्रत्येक गोष्टीची युक्तायुक्तता ठरवावी, असें जें कांटप्रभृति

लोकांचें मत आहे तेंहि बरोबर नाहीं. व्यावहारिक दृष्ट्या पाहिलें तर अत्यंत समतोल बुद्धीनें व तर्कशुद्ध विचार करणारीं माणसेंच बहुशः क्रियाशून्य असतात असें दिसून येईल. कोणत्याहि गुणाचा उत्कर्ष होण्यास जी निष्ठा व भावनांचा जोर लागतो तो विचारानें प्राप्त होतोच असें नाहीं—बहुशः होतच नाहीं. परंतु केवळ तात्त्विक दृष्ट्या पाहिलें तरी कित्येक गोष्टींची युक्तायुक्तता भावनांचे अभावीं कळणेंच शक्य असत नाहीं. परोपकार, एकपत्नीव्रत अगर ज्ञानसंपादन चांगलें कां, हें ज्याला त्या गोष्टींविषयीं प्रेमाची अगर आदराची भावना नाहीं त्याला सिद्ध करतांच येणार नाहीं, व म्हणूनच नीतीअनीतीच्या भावना स्वतःसिद्ध आहेत असें आपण म्हणतां. आरोग्य पाहिजे असल्यास स्वच्छता ठेवावी अगर ज्ञान संपादन करावयाचें असल्यास अभ्यास करावा, हें तर्कानें सिद्ध करतां येईल; परंतु आरोग्याचीच काय आवश्यकता आहे अगर ज्ञानसंपादनच कां इष्ट आहे, हें तर्कानें सिद्ध करणें अशक्य आहे. अशा तऱ्हेनें नीतितत्त्वे सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्यास तो कसा निष्फळ होतो हें कांटच्याच प्रयत्नाकडे पाहिल्यास सहज दिसून येईल. उदाहरणार्थ, वचन पाळावें अगर आत्महत्या करूं नये हे नियम चांगले कां, तर याच्या उलट नियम केल्यास (म्हणजे ते नियम न पाळल्यास) ते आत्मविरोधी होतील म्हणून, वचन मोडावें असा नियम केल्यास कोणीच कोणास वचन देणार नाहीं, व मग 'वचन मोडावें' हा नियम लावू करण्यास जागाच नसल्यामुळें त्या नियमास आत्मविरोध येईल. त्याचप्रमाणें आत्महत्या करावी असा नियम केल्यास पृथ्वीवर कोणीच मनुष्य शिल्लक न राहिल्यामुळें 'आत्महत्या करावी' या नियमास आत्मविरोध येईल. म्हणून याच्या उलट जे पहिले नियम ते पाळावे असा कांटचा अभिप्राय आहे ! केवळ तार्किक आत्मविरोधाचीच कांटसाहेबांना भीति वाटत असल्यास ती सहज दूर करतां येण्याजोगी आहे. 'एकाखेरीज सर्व माणसें वचन देईनाशीं होईपर्यंत वचनें मोडावीं,' अगर 'पृथ्वीवर एक मनुष्य शिल्लक राहीपर्यंत आत्महत्या करावी', असे नियम केल्यास त्यांत बरील आत्मविरोधाचा दोष रहात नाहीं. परंतु हे नियम योग्य मानतां येतील काय ? खुद्द कांटच्या अविवाहितपणासहि बरील न्यायानें दोष द्यावा लागेल. उलट पक्षी, परोपकार करावा हें तत्त्व सर्वांनीं पाळल्यास कांहीं दिव-

सांनीं परोपकार करण्याची जरूरच राहणार नाही व तो नियम आत्मविरोधी होईल. मग परोपकार करूं नये हें तत्त्व मान्य करावयाचें काय ? ब्रॉल्लेस्टन नांवाच्या एका गृहस्थांनीं तर याच्याहि वर ताण केली आहे. त्यांनीं चाळीस वर्षे अभ्यास करून, स्वतःच्या बायकोस ठार कां करूं नये, याचें कारण असें शोधून काढलें आहे कीं, 'स्वतःच्या बायकोस ठार मारावें,' असा जर मूळ सिद्धांत धरला, तर 'ती स्वतःची बायकोच नाही' (म्हणजे उरणार नाही असा अर्थ असेल !) असें त्यावरून अनुमान निघेल म्हणून !! ही विचारसरणी कोणास पटेल ती पटो, व त्यावरून नीतीअनीतीचा बोध कोणास होईल तो होवो !

यावरून हें सिद्ध होईल कीं, तार्किक बुद्धि व सदसद्विवेकबुद्धि या कांहीं एक नव्हेत. सदसद्विवेकबुद्धीला जो भावनेचा पाठिंबा असतो त्याचा केवळ तार्किक बुद्धीमध्ये अभाव असतो व नीतीअनीतीच्या बाबतीत सदसद्विवेकबुद्धीच्या निर्णयांना जी स्वतःसिद्धता असते ती तार्किकबुद्धीला कधींच प्राप्त करून घेतां येणार नाही. त्याचप्रमाणें सदसद्विवेकबुद्धि म्हणजे केवळ अंतस्फूर्ति नव्हे, अगर सौंदर्यविषयक संवेदनेप्रमाणेंच एक प्रकारची संवेदनाहि नव्हे हें वर दाखविलेंच आहे. येथपर्यंत सर्व निषेधात्मकच वर्णन झाल्यामुळें, सदसद्विवेकबुद्धीचें निश्चयात्मक स्वरूप काय, तीत विचार किती व विकार किती हें ठरविल्याखेरीज तिच्यावर अवलंबून किती रहावें हें सांगतां येणार नाही. परंतु हें काम पुढील प्रकरणावर टाकणें जरूर आहे.

सदसद्विवेकबुद्धीचें स्वरूप

या प्रकरणांत सदसद्विवेकबुद्धीचें खरें स्वरूप काय व तींत कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो याचा विचार करण्याचें योजिलें आहे. अर्थात्, मार्टिनोसाहेबांनीं म्हटल्याप्रमाणें, सदसद्विवेकबुद्धि ही एकाद्या सहाव्या इंद्रियाप्रमाणें तार्किक बुद्धि, सौंदर्यविषयक अगर मुखविषयक भावना, या सर्वांहून अगदीं भिन्न अशी एक स्वतंत्र वृत्ति अगर शक्ति आहे असं आम्हांस म्हणावयाचें नाहीं. मागील प्रकरणांत जीं निरनिराळीं मतें दिलीं आहेत त्या सर्वांत थोडथोडा सत्याचा अंश आहे व तो एकत्र करूनच आपणांस सदसद्विवेकबुद्धीचें खरें स्वरूप ठरवावयाचें आहे. अशा रीतीनें पुढील विवेचन हें एक प्रकारें मागील सिंहावलोकनाच्याच स्वरूपाचें होणार आहे.

मार्टिनोसाहेबांनीं आपलें मत सिद्ध करण्याकरितां जो कोटिक्रम लढविला आहे तो चुकीचा नाहीं; परंतु त्यावरून ते जें अनुमान काढतात तें मात्र आम्हांस मान्य नाहीं. एकाद्या तार्किक-उदाहरणार्थ गणिताच्या—सिद्धांतामध्ये नीतीअनीतीचा कांहींच प्रश्न नसल्यामुळें त्या सिद्धांताबद्दल आपणांस प्रेम वाटत नाहीं, अगर तो कोणी अमान्य केल्यास आपणांस राग येत नाहीं हें खरें आहे; परंतु यावरून तार्किक बुद्धि व सदसद्विवेकबुद्धि यांमध्ये कांहींच साम्य नाहीं असें म्हणतां यावयाचें नाहीं. या न्यायानें पाहिल्यास गणिताची बुद्धि निराळी व इतिहासाची निराळी, अगर घरें बांधण्याची बुद्धि निराळी व विहिरी बांधण्याची निराळी असें मानावें लागेल. एकाच बुद्धीच्या या सर्व निरनिराळ्या शाखा आहेत व एकाच माणसाच्या बुद्धीची सर्व शाखांत सारखीच वाढ होणें शक्य नसलें तरी, त्या शाखा म्हणजे अगदीं भिन्न भिन्न वृत्तीच आहेत असें मानणें चुकीचें होईल.

सदसद्विवेकबुद्धीमध्ये तार्किक बुद्धीचा अंतर्भाव करणें नीतिदृष्ट्या दृष्ट आहे हें मागील प्रकरणांत दाखविलेंच आहे, व मानसशास्त्राच्या दृष्टीनें पाहिल्यास तसा अंतर्भाव होतोहि असें दिसून येईल. नैतिक

बाबतीखेरीज इतर बाबतींत देखील आपले निर्णय वैयक्तिक भावनांच्या जोरामुळे पालटतात अगर चुकीचे बनतात. परंतु खोल विचार केल्यास त्या सर्व निर्णयांत तार्किक बुद्धीचा थोडा तरी अंश असतो असें दिसून येईल. फ्रेंच राज्यक्रांतीच्या कारणाविषयीं राजपक्षाचा अनुयायी एक निर्णय देईल, तर लोकपक्षाचा मनुष्य निराळाच ग्रह करून घेईल. परंतु अशा रीतीनें त्या दोन्ही व्यक्तींचे निर्णय वैयक्तिक भावनांनीं पछाडलेले असले तरी, त्या दोन्ही निर्णयांना कार्यकारणभावाच्या तार्किक अगर बौद्धिक कल्पनेची सारखीच जरूर आहे, किंबहुना त्या कल्पनेशिवाय कोणताहि निर्णय देणें शक्य झालें नसतें हें कोणीहि कबूल करील. त्याचप्रमाणें एकादा मनुष्य परोपकार करावा हा सिद्धांत बुद्धीला पटल्यामुळे परोपकार करील, ~~व~~ केवळ प्राणिमात्रांवरील प्रेमांमुळे सर्वांच्या उपयोगी पडेल; परंतु दुसऱ्याच्याहि मनांत, 'सर्वांवर प्रेम करणें हें चांगलें आहे' ही समजूत असतेच. एकाचा निर्णय तार्किक सिद्धांताविषयीं व दुसऱ्याचा भावने-विषयीं असतो इतकाच फरक. मूळ नीतितत्त्वे सिद्ध करण्याला कारण लागत नाही हें खरें, परंतु कोणतीहि गोष्ट करण्यापूर्वीं ती नीतितत्त्वांना अनुसरून आहे कीं नाही याचा तार्किक विचार करावाच लागतो. दिसतें तेंच खरें हा नियम भौतिक शास्त्रांत लागू केल्यास जो घोटाळा होईल तोच घोटाळा केवळ वाटतें तें चांगलें, हा नियम नीतिशास्त्रांत लागू केल्यास होणार आहे. सदसद्विवेकबुद्धि या शब्दाकडेच थोड्या लाक्षणिक अर्थानें पाहिल्यास असें दिसून येईल कीं, सत् कोणतें व असत् कोणतें हें जरी अंतःस्फूर्तीनें अगर नैतिक भावनांच्या योगानें समजलें, तरी त्यांच्या निर्णयाप्रमाणें वागण्यापूर्वीं विवेक करण्याची जरूर असते. रोजच्या व्यवहारांत आपण नेहमीं असा विचार करतोच असें नाहीं; परंतु त्याचें कारण पायाखालची वाट ज्याप्रमाणें आपण विचार न करतां बरोबर चालूं शकतो त्याप्रमाणें गोष्टींचा बरेवाईटपणाहि आपणांस संवयीमुळे ताबडतोब समजतो हें होय.

तर्कवादांत ज्याप्रमाणें वरील सत्यांश आहे त्याप्रमाणें भावनावादांतील सत्यांशहि आतां आपणांस पहावयाचा आहे. केवळ सौंदर्यविषयक भावनां म्हणजे सदसद्विवेकबुद्धि नव्हे हें आपण पाहिलेंच आहे. एकाद्याला खोटें बोलण्यांत मौज वाटली तरी, तसें करणें योग्य आहे असें स्वतः खोटें बोलणारा

मनुष्य देखील म्हणणार नाही. परंतु, आपल्या सौंदर्यविषयक भावनां-
मध्ये जी निर्हेतुकता अगर जो निःस्वार्थीपणा असतो, तसाच तो सदसद्विवेक-
बुद्धीच्या निर्णयांत असतो या अर्थाने, सौंदर्यविषयक संवेदनेमध्ये व सद-
सद्विवेकबुद्धीमध्ये बरेच साम्य आहे हें कबूल केलें पाहिजे. मला एकादें
फूल आवडल्यास त्या निर्णयामध्ये ज्याप्रमाणें माझा कोणताहि स्वार्थ नसतो,
त्याचप्रमाणें आपल्या सदसद्विवेकबुद्धीच्या निर्णयामध्येहि स्वार्थबुद्धि नसते.
उलट पक्षीं कित्येक वेळीं मोठा स्वार्थत्यागहि असतो. एकादा मनुष्य लांच
देत असतां तो न घेण्याचा निश्चय करणें यांत आपला स्वार्थच आहे असें
कोणी म्हणणार नाही. सुखवादी लोक अशाहि वर्तनांत स्वार्थबुद्धीच आहे
असें म्हणतात; यासाठीं या सुखवादाचाहि या ठिकाणीं थोडासा विचार
करणें जरूर आहे.

सौंदर्यविषयक भावनांमध्ये फारशी सार्वत्रिकता अगर निरुपाधिकता नसली
तरी, त्यांमध्ये स्वार्थबुद्धि नसून त्यांचे निर्णय निर्हेतुक असतात. परंतु केवळ
वैषयिक अगर इंद्रियसुखाच्या भावनांमध्ये स्वार्थबुद्धि असल्यामुळें, त्यांचे
निर्णय सौंदर्यविषयक भावनांपेक्षांहि अधिक वैयक्तिक व परस्परविरोधी
असतात. एकाचें जें सुख तेंच दुसऱ्याचें दुःख याचा अनुभव व्यवहारांत
नेहमीं येतोच. म्हणून सुखवादी म्हणतात त्याप्रमाणें जें सुखकर तें चांगलें
व दुःखकर तें वाईट असें मानल्यास, एकाला जी गोष्ट नैतिक ती दुस-
ऱ्याला हटकून अनैतिकच वाटणार, व अशा रीतीनें नीतिमत्ता ही सर्वस्वीं
सापेक्ष व परस्परविरोधी होऊन जाणार. चांगल्या गोष्टी केल्यानें आपणांस
सुख होतें हें खरें आहे. अत्यंत मोठा स्वार्थत्याग करणाऱ्या माणसाला देखील
एक प्रकारचें नैतिक समाधान होतें हें आम्हांस कबूल आहे. परंतु हें सुख
हें केवळ त्या नैतिक आचरणाचें कार्य अगर परिणाम आहे. तें त्या स्वार्थ-
त्यागाचें मूळ कारणच आहे, किंवा केवळ तें सुख मिळविण्यासाठींच तो
मनुष्य स्वार्थत्याग करतो असें म्हणणें म्हणजे, कार्यकारणभावाची उलटा-
पालट करून पुढें गाडी व मागें घोडा असें जोडण्याप्रमाणेंच चुकीचें आहे.
असो. केवळ भावना या सर्वस्वीं अंध असल्यामुळें त्या जशा चांगल्या
तशाच वाईट गोष्टीकडे झुकण्याचा संभव आहे. पुष्कळ भावनाप्रधान
माणसें अनीतीच्या पंकांत रुतलेलीं आपण पहातां, व म्हणूनच अंध भ्रष्टा
वाईट असें आपण मानतां.

अशा रीतीनें केवळ वैयक्तिक भावना म्हणजेच आपली सदसद्विवेक-बुद्धि नव्हे हें जरी खरें, तरी या भावनावादांतहि थोडासा सत्यांश आहे हें विसरतां कामा नये. भावनांच्या जोरामुळें ज्याप्रमाणें कित्येकदां आपला कार्याकार्याचा निर्णय चुकतो, त्याचप्रमाणें कित्येक गोष्टींचा बरेवाईटपणा त्या गोष्टींमुळें उत्पन्न होणाऱ्या भावनांमुळेंच उरत असतो. एकपत्नीव्रत चांगलें व व्याभिचार वाईट असं उरविण्यांत आपल्या तार्किक बुद्धीपेक्षां आपल्या भावनांचेंच अंग अधिक आहे हें कबूल करावें लागेल. युक्ता-युक्तता उरविणाऱ्या या भावना नेहमींच उच्च प्रकारच्या असतात असं हि नाही. दुसऱ्याच्या अंगांत मुई टांचल्यानें त्याला फक्त शारीरिक दुःखच होतें; परंतु तेवढें कारण ती गोष्ट वाईट उरविण्यास पुरेसं होतें. राष्ट्रांतील सर्व मोठ्या माणसांनीं मिळून त्यांतील सर्व लहान मुलांचें रक्षण करणें हें कदाचित् राष्ट्राच्या एकंदर हिताच्या दृष्टीनें जास्त हितकर होईल; परंतु मनुष्याच्या कौटुंबिक प्रेमाच्या भावनेचा विचार केल्यास कौटुंबिक पद्धतीच अधिक योग्य आहे असं म्हणावें लागतें. कोणत्याहि प्रकारचे वैवाहिक नियम घालण्यापूर्वी, स्त्रीपुरुषांच्या परस्परांवरील प्रेमाचा विचार करावा लागतो. किंबहुना स्त्रीपुरुषांना परस्परांबद्दल प्रेम वाटत नसतें तर कोणत्याहि प्रकारची वैवाहिक बंधनें घालणें शक्य झालें नसतें. यावरून असं दिसून येईल कीं, आपल्या सदसद्विवेकबुद्धीमध्ये भावनांचाहि अंश असतो, व या भावना नेहमींच उच्च प्रकारच्या असतात असं नाही. परोपकाराची अगर न्यायाची भावना उच्च म्हणून ती ज्याप्रमाणें आपण चांगली मानतो, त्याचप्रमाणें कौटुंबिक प्रेमाची अगर दुसऱ्याला शारीरिक सुख देण्याची भावनाहि आपण त्या त्या प्रमाणांत योग्य मानतो.

सारांश, केवळ तार्किक बुद्धींत नीतीअनीतीची कल्पनाच नाही म्हणून भावनांचा सदसद्विवेकबुद्धींत अंतर्भाव होतो, व केवळ भावना अंध म्हणून तार्किक बुद्धीचा तीत शिरकाव होतो; आणि वैयक्तिक भावनांनीं तार्किक बुद्धीहि पछाडली जाण्याचा संभव असल्यामुळें, सौंदर्यविषयक भावनांमधील निहेंतुकता सदसद्विवेकबुद्धीमध्ये अंतर्भूत होणें जरूर आहे. अशा रीतीनें तार्किक बुद्धि व भावना, यांचा निहेंतुक दृष्टीनें उपयोग करून, अखेरचा निर्णय अंतःस्फूर्तीनें अगर केवळ स्वतःचीच साक्ष घेऊन देणारी जी

आपल्या आत्म्याची शक्ति, तिलाच आपण सदसद्विवेकबुद्धि म्हणतो. या-पेक्षां तिचें स्वरूप ज्यास्त विशद करणें शक्य नाही. तिचें प्रत्यक्ष ज्ञान प्रत्येकाला आपल्या अनुभवानेंच होत असलें, तरी तिचा निर्णय मान्य करण्यापूर्वी, तींत अंतर्भूत होणाऱ्या सर्व शक्तींचा जोर यथायोग्य प्रमाणांत नसल्यामुळें तिचा निर्णय चुकतो, व म्हणून त्या शक्ति कोणत्या याचें निरीक्षण करणें आवश्यक आहे. अर्थात् तार्किक बुद्धि, अगर भावना यांची वाढ सर्वांत सारखी होत नसल्यामुळें, व्यक्तीव्यक्तींच्या सदसद्विवेकबुद्धीच्या निर्णयांत फरक पडतो हें वरील विवेचनावरून स्पष्ट होईल. म्हणून ज्या व्यक्तींमध्ये या सर्व शक्तींची यथायोग्य वाढ झाली नसेल, अशा व्यक्तींनीं तशी वाढ झालेल्या व्यक्तींवर अगर व्यक्तींच्या संघावर म्हणजे बहुमतावर विश्वास ठेवणें म्हणजे एक प्रकारें नैतिक बाबतींत शिक्षण घेणें आवश्यक असतें. परंतु असें नीतिशिक्षण कां व कितपत आवश्यक आहे याचा विचार पुढील प्रकरणांत करण्याचें योजिलें आहे.

प्रकरण ४ थें.


नैतिक प्रामाण्य व नैतिक स्वातंत्र्य

प्रत्येक मनुष्यानें कोणतीहि गोष्ट करण्यापूर्वी आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा सल्ला घेणें अत्यंत आवश्यक आहे तें तत्त्व सर्वास पटतें. परंतु सूक्ष्म दृष्टीनें निरीक्षण केल्यास मनुष्यास आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा स्वतंत्र उपयोग करण्यास फारसा वाव असतो असें दिसून येत नाहीं. जन्मापासून तों मरेपर्यंत प्रत्येक मनुष्य अनेक प्रकारच्या नैतिक, धार्मिक, राजकीय अगर सामाजिक नियमांनीं व बंधनांनीं जखडून गेलेला असतो, व अशा रीतीनें आपल्या आयुष्यांतील शेंकडा नव्वद गोष्टी तो बुद्धीपेक्षां श्रद्धेच्याच योगानें करीत असतो असें आढळून येतें. मनुष्य ज्या जातींत जन्मला त्या जातीचे अगर धर्माचे नियम, तो ज्या प्रकारच्या राज्यव्यवस्थेखालीं राहात असेल त्या राज्यव्यवस्थेचे नियम, अगर तो जो धंदा करीत असेल त्या धंद्याचे नियम, इत्यादि शेंकडों प्रकारच्या नियमांनीं व रूढींनीं त्याचा आयुष्यक्रम अगोदरच आंखून ठेविलेला असतो. अशा रीतीनें प्रत्येक मनुष्य हरएक बाबतींत समाजाकडून नीतिशिक्षणाचे धडे घेत असतो, व बहुशः फारसा विचार न करतां ते धडे बंध्य मानून त्याप्रमाणें आचरण करीत असतो. सर्वच नियम प्रत्येकाला योग्य वाटतात असें नाहीं; परंतु ज्याप्रमाणें कांहीं नियम श्रद्धेमुळें त्याचप्रमाणें कांहीं नियम भीतीमुळें तो पाळीत असतो.

असें नीतिशिक्षण अगर नीतिनियमन असणें आवश्यक आहे हें कोणीहि कबूल करील. अंतःस्फूर्तिवादी समजतात त्याप्रमाणें प्रत्येक मनुष्यास जन्मतः-च प्रत्येक गोष्टीचा बरोवाईटपणा अंतःस्फूर्तीनें अगर अनुवंशिक संस्कारां-मुळें समजू लागतो असें आम्हांस मुळींच वाटत नाहीं. अनुवंशिक संस्कारांचा कांहींच परिणाम होत नसेल असें नाहीं; परंतु तो अत्यंत अल्प असतो. ब्राह्मणधर्मातील सर्व नीतिनियम बरोबर घेऊन कोणीहि ब्राह्मण जन्माला येतो असें दिसून येत नाहीं. जन्मतःच एकाद्या मनुष्यास अरण्यांत नेऊन ठेविलें तर त्याच्या नीतिविषयक कल्पना व समाजांत वाढलेल्या मनुष्याच्या कल्पना यांत अत्यंत फरक पडेल हें उघड आहे. ज्याच्या

बुद्धीचा वराच विकास झाला आहे अशा मनुष्याच्या मनावर, त्याच्या विशिष्ट जातीच्या अगर धर्माच्या बंधनांचा परिणाम होणार नाहीं हें खरें; परंतु त्याहून अधिक व्यापक व उदात्त अशा समाजचित्रांचा त्याच्या हृदयावर छाप बसल्याखेरीज राहणार नाहीं. अशा रीतीनें समाजांतील लोकमताचा व परिस्थितीचा मनावर अत्यंत परिणाम होतो, म्हणूनच योग्य संगति व योग्य नीतिशिक्षण हीं प्रत्येक मनुष्यास आवश्यक आहेत असें आपणांस वाटतें. सदसद्विवेकबुद्धींत ज्याप्रमाणें तार्किकबुद्धीचा त्याचप्रमाणें भावनांचाहि अंतर्भाव होत असल्यामुळें, त्या भावनांच्या तीव्रतेबरोबरच सदसद्विवेकबुद्धीच्या निर्णयांत अगर त्याच्या अंमलबजावणींत फरक पडत जातो. अस्पृश्यता नाहींशी करावी हें तत्त्व सर्वांना सारखेंच पटेल, परंतु समतेची भावना सर्वांत सारखीच तीव्र नसल्यामुळें त्या तत्त्वाची अंमलबजावणी सर्वांकडून सारखी होणार नाहीं. प्रस्तुत विषयास धरून उदाहरण द्यावयाचें तर, कित्येक माणसांच्या नीतिविषयक कल्पनांवर त्यांचें ज्या व्यक्तीवर अगर पंथावर प्रेम असतें त्यांच्या कल्पनांचा व आचरणाचा विशेष परिणाम होतो, व त्यांच्याप्रमाणेंच त्यांचे सर्व विचार व आचरण बनून जातें असें दिसून येईल. समाजांतील ज्या व्याक्त अगर नियम आपलें मन आकर्षून घेतात त्यांच्यांवर एकदां बळकट श्रद्धा बसली, कीं विचारी व हुषार माणसें देखील अगदीं अंध होऊन जातात. अशा रीतीनें बुद्धीपेक्षां स्वभाव हा अधिक दुरतिक्रम असल्यामुळें, नीतिमत्ता ही बुद्धीपेक्षां स्वभावावरच अधिक अवलंबून असते, व म्हणून योग्य स्वभाव बनण्यास योग्य नीतिशिक्षण आवश्यक असतें.

परंतु अशा रीतीनें आपल्या नीतिविषयक कल्पना समाजाकडून व भोंवतालच्या परिस्थितीकडून प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष रीतीनें शिक्षण मिळाल्यामुळें बनलेल्या असतात; म्हणून सर्व नीतिमत्ता ही कृत्रिम अगर केवळ समाजनिर्मित, अतएव ऐच्छिक आहे असें मानणें चुकीचें होईल. गणितशास्त्र हें शिकविल्याशिवाय येत नाहीं म्हणून, अगर आजचें गणितशास्त्र हें शेंकडां वर्षांच्या शिक्षणाचा व अनुभवाचा परिणाम आहे म्हणून ज्याप्रमाणें कोणी त्या शास्त्रांतील तत्त्वे स्वतःसिद्ध नाहीत असें मानीत नाहीं, त्याचप्रमाणें नीतितत्त्वे हीं शिकवावीं लागतात व शानाबरोबरच



नैतिक प्रामाण्य व नैतिक स्वातंत्र्य

अधिकाधिक विकास पावत जातात म्हणून त्यांच्या सत्यतेविषयी व स्वतः-सिद्धतेविषयी शंका घेण्याचें मुळींच कारण नाही. उलट पक्षी, ऐतिहासिक बाबतींत मतभेद झाल्यास ज्याप्रमाणें त्याच मार्गांनें अधिक अभ्यास केल्यास ऐतिहासिक सत्य सांपडेल अशी आपली खात्री असते, त्याचप्रमाणें नैतिक बाबतींत विकल्प उत्पन्न झाल्यास, अधिक विचारांती खरें नैतिक सत्य आपणांस सांपडेलच पाहिजे याबद्दल शंका घेण्याचें मुळींच कारण नाही. असो.

नीतिशिक्षणाची अगर नीतिनियमनाची आवश्यकता भासण्यास दुसरें एक कारण आहे. प्रत्येक मनुष्याला सर्व बाबतींत कार्याकार्याचा निर्णय बिनचुक करतां येण्यास जी विचारशक्ति, दूरदृष्टि, अनुभव व परिस्थितीचें यथायोग्य ज्ञान इत्यादि गोष्टी साध्य होणें आवश्यक असतें त्या सर्व प्रत्येक मनुष्यास साध्य होणें शक्य नाही, व या सर्व गोष्टींच्या मार्गें प्रत्येकानें लागणें इष्टहि नाही. यासाठींच नीतिशिक्षणाची अगर नीतिनियमनाची जरूर आहे.

परंतु अशा रीतीनें नीतिशिक्षण आवश्यक असलें तरी, या नीति-शिक्षणाचें ध्येय प्रत्येक मनुष्यास नैतिक दृष्ट्या स्वतंत्र व जबाबदार करणें हेंच होय. कारण, समाजांतील श्रेष्ठ लोकांकडून शिक्षण घेणें व त्यांचें मत प्रमाण मानून चालणें हें जरी योग्य असलें तरी, प्रत्येक बाबतींत केवळ दुसऱ्याचेंच ऐकणें व आपली सदसद्विवेकबुद्धि गुंडाळून ठेवणें हें अगदीं अयोग्य व नैतिक उन्नतीला विघातक आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवितात तें जन्मभर त्यांनीं आपल्यावर अवलंबून रहावें म्हणून नव्हे, तर विद्यार्थी स्वतः अधिकाधिक ज्ञान मिळविण्यास व त्याचा उपयोग करण्यास लायक व्हावेत म्हणून. त्याचप्रमाणें नीतिशिक्षणाचें ध्येयहि प्रत्येकानें सदोदित अंध-श्रद्धेनें वागावें हें नसून, कार्याकार्याचा योग्य निर्णय करण्यास स्वतः पात्र व्हावें हेंच आहे. चोरी करूं नये असें आपण लहान मुलांना सांगतो तें जन्मभर त्यांनीं आपल्या आज्ञेत रहावें म्हणून नव्हे, तर चोरी करूं नये हेंच तत्त्व स्वतः समजण्यास व त्याप्रमाणें आचरण करण्यास तीं लायक व्हावीत म्हणून, हें कोणीहि मान्य करील.

वरील विवेचनावरून नैतिक प्रामाण्याचें ध्येयहि नैतिक स्वातंत्र्य हेंच आहे, व अर्थातच या दोन तत्वांमध्ये श्रेष्ठ तत्त्व तेंच आहे हें सहज

दिसून येईल. परंतु हें नैतिक स्वातंत्र्य साध्य करून घेण्यास सर्व नैतिक शिक्षणापासून अगर समाजापासून अलित राहिलें पाहिजे असें मानणें चुकीचें होईल. ज्याप्रमाणें दुसऱ्या चित्रांचा अभ्यास केल्यानेंच कोणासहि अधिक चांगलीं चित्रे काढतां येतात, त्याचप्रमाणें समाजांतील नैतिक कल्पनांचें निरीक्षण करूनच तैतिक वावर्तांत स्वतंत्र होणें अधिक सुगम व श्रेयस्कर आहे. असा अभ्यास केल्यानें आपण एक प्रकारें दुसऱ्यांच्या कल्पनांचा व आवडी-निवडीचा आपल्या मनावर परिणाम होण्यास वाव देतो हें खरें आहे, परंतु असा वाव दिल्यानेंच अखेरीस आपणांस अधिक नीतिस्वतंत्र व नीतिनिष्ठ होतां येणार आहे. वर म्हटल्याप्रमाणें, ज्यानें दुसरीं कोणतींच चित्रे पाहिलीं नाहींत त्याची प्रतिभा कितीहि उज्वळ असली तरी, त्याचीं चित्रे त्या काळाच्या मार्गांचे पडण्याचा फार संभव आहे. आजपर्यंतच्या अनुभवाचा व ज्ञानाचा जाणूनबुजून धिःकार करणें हें स्वतंत्र बुद्धीचें लक्षण नसून हटवादीपणाचें लक्षण आहे. जो मनुष्य प्रत्येक क्षुल्लक वावर्तांत दुसऱ्यावर अवलंबून राहातो, अगर बहुजन समाजाचें जें मत तेंच आपलें मत असें मानून चालतो, अशा परप्रत्ययनेयबुद्धीच्या मनुष्यास स्वतःचें असें चारित्र्य अगर शीलच नाहीं असें म्हणावें लागेल; परंतु ज्यांना लोकमताचें नीतिशिक्षण पूर्णपणें मिळालेलें आहे व समाजाच्या आचाराविचारांत जे वाढले आहेत, अशाच व्यक्तींमध्ये स्वतंत्र विचारांची व स्वतंत्र वृत्तीची लाट जोरानें उसळण्याची वेळ येते. हे विचार कित्येक वेळां क्रांतीच्या स्वरूपाचे अगर कित्येकदां सौम्य प्रगतीच्या स्वरूपाचे असतात. परंतु बहुजन समाजापासून अलित राहिलेल्या व समाजाकडून नीतिशिक्षणाचें वाळकडू मुळांचे न मिळालेल्या व्यक्तींकडून कोणत्याहि तऱ्हेची प्रगति होणें शक्य नाहीं. प्रगतीचें अगर क्रांतीचें मूळ देखील ज्यांत क्रांति घडवून आणावयाची त्या आचाराविचारांतच असतें, व म्हणूनच तशी क्रांति घडवून आणण्यास देखील नीतिशिक्षणाची आवश्यकता असते.

वरील विवेचन ध्यानांत ठेवल्यास, नैतिक प्रामाण्याच्या व नैतिक स्वातंत्र्याच्या मर्यादा ठरविणें आपणांस सुलभ जाईल. नैतिक प्रामाण्याच्या मर्यादेचा प्रश्न लहान वयांत फारसा उद्भवत नाहीं, कारण त्या वेळीं वातावरणांतील हवेच्या दडपणाप्रमाणें नीतिनियमांचें दडपणहि

आपणांस फारसें भासत नाही. तसें तें ज्या वेळीं भासूं लागेल त्या वेळीं, श्रद्धेच्या मर्यादा संपून नीतिस्वातंत्र्यास सुरुवात होते. असें दडपण भासूं लागलेला एकादा मनुष्य जर आपणांकडे येऊन नीतिनियमांचे बाबतींत श्रद्धा किती ठेवावी असें विचारूं लागला, तर आपण त्यास असेंच सांगू कीं, “ऐतिहासिक अगर सौंदर्यविषयक बाबतींत दुसऱ्याचें मत प्रमाण मानणें जितकें योग्य तितकेंच तें नीतिशास्त्राचे बाबतींतहि योग्य होईल. चांगली चित्रे काढतां येण्यास, चांगलीं चित्रे कोणतीं हें लखितांना प्रथम तरी तुला आपल्या शिक्षकाचेंच मत ग्राह्य मानलें पाहिजे. कोणाच्याहि मदतीशिवाय अगर सल्ल्याशिवाय एकदम चांगलीं चित्रे काढून दाखवूं असें म्हणशील तर तुला यश यावयाचें नाही. परंतु तूं आपली बुद्धि गुंडाळून ठेवून प्रत्येक बाबतींत शिक्षकावरच अवलंबून राहिल्यास, तुला यश येण्याचा तितकाच कमी संभव आहे. ज्या वेळीं शिक्षकाचे हाताखालीं शिकून तुला थोडेसें मतस्वातंत्र्य प्राप्त होईल, त्या वेळीं शिक्षकाशीं मतभेद झाल्यास तूं आपल्या मतस्वातंत्र्याचा उपयोग करणेंच अधिक हितकर व प्रगतिकारक होईल. परंतु आपल्या गुरूच्या योग्यतेबद्दल अगर त्याच्या शिकवणीच्या सत्यासत्यतेबद्दल संशय आल्याखेरीज, केवळ स्वातंत्र्य व्यक्त करण्यासाठींच त्या विरुद्ध बंड करणें मूर्खपणाचें होईल.”

परंतु वर दिलेली इतिहासाची अगर सौंदर्यशास्त्राची उपमा नीतिशास्त्रास तंतोतंत लागू पडते असें म्हणतां यावयाचें नाही, कारण इतर शास्त्रापेक्षां नीतिशास्त्राचे बाबतींत मतस्वातंत्र्याच्या मर्यादा अधिक आकुंचित असतात. इतर विषयांपेक्षां नैतिक बाबतींत आपलीं मते विशेष प्रकारच्या व अनेक पूर्वग्रहांनीं दूषित झालेलीं असतात, व म्हणून, ग्रीन साहेबांनीं म्हटल्याप्रमाणें, नैतिक बाबतींत रूढ असलेले नीतिनियम अंध श्रद्धेनें पाळण्यांत विशेष नुकसान होण्याचा संभव नसतो, परंतु त्या नियमांविरुद्ध आचरण करण्यापूर्वीं मात्र विशेष विचार करावा लागतो. भौतिक शास्त्रांत कोणी एकादा चुकीचा सिद्धान्त मांडला तरी एकंदरींत त्या योगानें त्या शास्त्रांची प्रगतीच होते. परंतु नैतिक बाबतींत कोणी बंड केल्यास एकंदर समाजाच्या नीतिमत्तेवर त्याचा फार मोठा परिणाम होतो. निरुपयोगी व ज्यांच्यावर बहुजनसमाजाचा विश्वास नाही अशा नियमांबद्दल लोकांस

आदर वाटेनासा होतो, व अशा नियमांचें प्राबल्य समाजांत कायम राहणें इष्टहि नसतें; परंतु अशा थोडक्या बाबी वगळल्यास असें दिसून येईल कीं, कित्येक वेळीं नियम उत्तमोत्तम असण्यापेक्षां ते बंधनकारक असणेंच अधिक जरूर व इष्ट असतें; कारण नियम उत्तमोत्तम नसले तरी, ते बंधनकारक असल्यानें जितका फायदा होईल तितका ते नुसतेच उत्तमोत्तम असल्यानें होणार नाहीं. शिवाय, कोणताहि रूढ नियम मोडण्यापूर्वी आपणांस आपल्या स्वतःच्या मताखेरीज इतरहि अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. एकादा कायदा आपणांस योग्य वाटत नसला तरी, तो एकदम मोडण्यापेक्षां तात्पुरता त्यास मान देऊन हळूहळू तो बदलून घेणेंच अधिक इष्ट असतें. उलटपक्षीं, एकादी गोष्ट आपणांस स्वतःस इष्ट वाटत नसली तरी, जोंपर्यंत ती कायद्यानें अगर रूढीनें निषिद्ध मानलेली नाहीं तोंपर्यंत कोणी ती केल्यास एकदम त्यास मोठें शासन करणें अगर अगदीं नीच लेखणें योग्य होणार नाहीं. परंतु अशा रीतीनें कायद्याला अगर रूढीला मान देणें इष्ट आहे कीं नाहीं व कितपत इष्ट आहे हें तरी अखेर प्रत्येकानें आपल्या स्वतंत्र बुद्धीनेंच ठरविलें पाहिजे. मात्र तसें करण्यापूर्वी त्या स्वातंत्र्याच्या मर्यादा नीट ओळखल्या पाहिजेत येवढेंच आमचें म्हणणें आहे. अशा रीतीनें आपल्या मताविरुद्ध एकाद्या कायद्याला अगर नीतिनियमाला मान देणें विचारांतीं एकाद्याला इष्ट वाटलें तरी, तो निर्णय त्यानें आपल्या स्वतंत्र बुद्धीनेंच दिला असल्यामुळें, तसा मान देण्यांत त्याचें मतस्वातंत्र्य नाहींसं झालें असें म्हणतां यावयाचें नाहीं.

नैतिक स्वातंत्र्याचे तर्फेनें, अगर केवळ लोकमत प्रमाण मानण्याविरुद्ध, आणखी एका गोष्टीचा या ठिकाणीं विचार करणें आवश्यक आहे. प्रत्येक मनुष्य ठोकळ मानानें एकाच समाजाचा घटक असला तरी, एकाच वेळीं तो समाजांतील निरनिराळ्या संस्थांचा घटकहि असू शकतो. त्या सर्व संस्थांचे नीतिनियम एकाच प्रकारचे असतात असें नाहीं; किंबहुना कित्येक वेळीं ते परस्परविरोधी असतात. उदाहरणार्थ, एकाद्या माणसाचे खाजगी वागणुकीचे नियम व त्याच्या धंद्यांतील वागणुकीचे नियम एकाच तत्वाला अनुसरून असतातच असें नाहीं. एरव्हीं अगदीं प्रामाणिक असा दुकानदार गिऱ्हाइकाला चकवियांत कांहीं गैर आहे असें मुळींच मानीत

नाहीं. जुगाराच्या धंद्यांतहि कांहीं नीतिनियम असतात, व त्या धंद्यांतील मनुष्य ते नियम प्रामाणिकपणें पाळित असतो. परंतु एकंदर नीतीच्या दृष्टीनें तो मनुष्य चांगला आहे असें म्हणतां यावयाचें नाहीं. परंतु सर्वसाधारण मनुष्य अशा अंतिम दृष्टीनें विचार करित नसून, तो फक्त आपल्या अगदीं निकट अशा आपल्या धंद्यातील लोकमताचा अगर आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या मताचाच विचार करतो. वकीलीचा धंदा हा अगदीं उच्च प्रकारच्या नैतिक दृष्टीनें पाहिल्यास निर्दोषी आहे असें म्हणतां यावयाचें नाहीं; परंतु एकादा वकील या दृष्टीनें विचार करित नसून, आपल्या धंद्याच्या कक्षेंत जे नीतिनियम असतात तेवढेच पाळण्याची खबरदारी घेतो. अशा रीतीनें बहुजनसमाजाचीं नीतितत्त्वं भोंवतालच्या निकट परिस्थितीनें अगर व्यवसायानें मर्यादित व आकुंचित झालेलीं असल्यामुळें, कोणत्याहि गोष्टीची अंतिम युक्तायुक्तता केवळ लोकमतावरून ठरविणे योग्य नसतें; तशी ती ठरविल्यास नैतिक प्रगतीच खुंटली असें म्हणावें लागेल. समाजाची कोणत्याहि बाबतींत प्रगति करूं पाहणाऱ्यास, अगर त्यांतील रूढ नीतिनियम बदलूं पहाणाऱ्यास, लोकमताचा पाठिंबा न मिळतां उलट लोकमताशीं अत्यंत झगडावें लागतें हें आपण नेहमीं पहातो, व म्हणूनच केवळ लोकमतानुवर्ती माणसाच्या हातून प्रगतिपर गोष्टी होऊं शकत नाहींत असें दिसून येतें.

परंतु याचबरोबर हेंहि लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, वर लिहिल्याप्रमाणें समाजाच्या नीतिनियमांत अगर चालीरीतींत फेरबदल करूं पाहणाऱ्या व्यक्तीदेखील, इतर लोकमतानुवर्ती लोकांप्रमाणें समाजांत वाढलेल्या व समाजाकडून नीतिशिक्षण मिळालेल्या अशाच असतात, व त्यांच्या प्रगतिपर कल्पनांचें मूळहि त्यांच्या समाजाशीं असलेल्या संघट्टनांतच असतें. तें मूळ नेहमीं अगदीं नजीकच्याच परिस्थितींत असतें असें नाहीं, तरी त्या काळच्या वाङ्मयांत, अगर इतर देशांतील आचाराविचारांच्या ज्ञानामुळें उत्पन्न झालेलें असें असतें. सारांश, कोणत्याहि सुधारणेचें अगर प्रगतिपर कल्पनांचें श्रेय पूर्णपणें कोणत्याहि एका व्यक्तीच्या स्वतंत्र बुद्धीला देतां येत नाहीं. त्यांत सामाजिक शिक्षणाचा थोडा तरी अंश असतोच. अर्थात्, ज्या व्यक्ति कोणत्याहि नवीन सुधारणेचा ध्वज प्रथम उभारतात, त्यांना इतरांपेक्षा अधिक

बुद्धिस्वातंत्र्य नसतें असें आमचें म्हणणें नाहीं; (निदान त्यांना नीतिधैर्य तरी अधिक असतेंच.) नैतिक बाबतींत देखील प्रत्येक मनुष्याची सदस-
द्विवेकबुद्धि सारखीच विकास पावलेली नसून तीमध्ये फरक पडतो, व जो
नियम आज सर्वसाधारण व रूढ मानला जातो तोहि एका काळीं सुरू
करण्यास विशेष बुद्धिस्वातंत्र्य असलेल्या व्यक्तींची जरूर होती हें कबूल
केलें पाहिजे. परंतु अशा व्यक्ति अगदीं असाधारण व अपवादात्मक होत.
विशेषतः नैतिक बाबतींत अगर धार्मिक वृत्तीच्या लोकांमध्ये, ही चिकित्सक
बुद्धि अगर नीतिस्वातंत्र्य कधींच उद्भूत होत नाहीं. समाजाचें हित करावें
ही सर्वसाधारण कल्पना प्रत्येकास असते व त्या हितामध्ये आरोग्य, अन्नवस्त्र,
इत्यादि ठोकळ गोष्टींचा प्रत्येकजण समावेश करतो; परंतु समाजाच्या
हिताच्या दृष्टीनें उच्च प्रकारच्या शिक्षणाचें महत्त्व, अगर व्यवहारांतलें उदाहरण
यावयाचें, तर म्युनिसिपालिटीच्या निवडणुकींत मत देण्याचें महत्त्व नीट
ओळखणारे लोक सुशिक्षितांमध्ये देखील कितीसे सांपडतील? विशेषतः समा-
जांतील निरनिराळ्या घटकांच्या अगर संस्थांच्या ध्येयांमध्ये विरोध आल्यास,
त्याचा न्यायनिवाडा करतां देण्याची पात्रता फारच थोड्या लोकांच्या आंगीं
असते. कायद्यांच्या अगर नीतिनियमांच्या अभावीं पुष्कळ गोष्टींचें महत्त्व बहु-
जनसमाजाला समजणेंच शक्य नसतें. कायद्यानें अगर लोकमताकडून शासन
होण्याची भीति नसल्यामुळें, कित्येक लोक खुशाल बालाविवाह अगर केश-
बपन करतात हा अनुभव आपणांस आहेच.

अशा रीतीनें नीतिशिक्षणाच्या अगर नीतिनियमांच्या मदतीखेरीज
प्रत्येकाला कार्याकार्याचा योग्य निर्णय करतां येईलच असें मानतां येत नाहीं,
व म्हणूनच कोणतीहि गोष्ट करण्यापूर्वी, केवळ सामान्य लोकमताचा
नव्हे तर समाजांतील श्रेष्ठ व विचारी लोकांचें मत काय आहे याचा अवश्य
विचार केला पाहिजे. आपणां स्वतःला योग्य वाटत असलेली गोष्ट
लोकमताविरुद्ध करण्यापूर्वी, आपला निर्णय कितपत ज्ञानमूलक, अनुभवजन्य
व दृढ आहे याचा तर विचार केला पाहिजेच, परंतु त्या वेळीं लोकमताला
मान दिल्यास कितीसें अहित होईल याचाहि विचार केला पाहिजे. एकादे वेळीं
शर्यतींत पैसे घालण्यानें आपलें मुळींच नुकसान होणार नाहीं असें आपणांस
वाटत असलें तरी, तसें केल्यानें समाजावर विशेष परिणाम होत असेल,

तर तेवढ्या चैनीचा त्याग करणेंच बरें हें कोणीहि कबूल करील, किंबहुना समाजाची नीतिमत्ता ही थोडक्या अंशानें प्रत्येकाच्या नीतिमत्तेवरच अवलंबून असल्यामुळें, बहुजनसमाजास वाईट वळण न लागेल अगर वाईट उदाहरण घालून दिल्यासारखें न होईल अशी स्वार्थत्यागपूर्वकहि प्रत्येकानें खबरदारी घेतली पाहिजे.

त्याचप्रमाणें कित्येक गोष्टी आपण केवळ श्रद्धेनें करित असतो व त्याचें कारण विचारलें तर सांगतां येणें फार कठीण असतें. उदाहरणार्थ, एकपत्नीव्रत चांगलें कां, हें पुष्कळ सुशिक्षित लोकांस देखील सांगतां येणार नाहीं. ज्याप्रमाणें आरोग्याचे बाबतींत वैद्याचें ऐकणेंच अधिक योग्य, त्याचप्रमाणें नैतिक बाबतींत आपणांपेक्षां अधिक नीतिमान् व विचारी माणसांवर श्रद्धा ठेवून वागणें हेंच श्रेयस्कर होय. निदान आरोग्याचे बाबतींत ज्याप्रमाणें आपणांपेक्षां वैद्याचेंच मत जास्त बरोबर असण्याचा नेहमी अधिक संभव असतो, त्याचप्रमाणें नैतिक बाबतींतहि आपणांपेक्षां अधिक नीतिमान् व विचारी माणसाचें मतच जास्त बरोबर असण्याचा नेहमी अधिक संभव असतो हें कबूल केलें पाहिजे, व याचसाठीं एकादे वेळीं दारु पिणें आपणांस अयोग्य वाटत नसलें तरी, दारु पिऊं नये हा नियम पाळणेंच अधिक श्रेयस्कर ठरतें. सारांश, अज्ञानामुळें, अननुभवामुळें, अगर वैयक्तिक किंवा आनुवंशिक पूर्वग्रहामुळें, ज्या बाबतींत आपणांस कार्याकार्याचा निर्णय करतां येत नाहीं, अगर समाजानें दिलेला निर्णय चुकीचा आहे अशी सकारण खात्री होत नाहीं, अशा बाबतींत योग्य माणसांचें मत अगर सामाजिक नियम यांस प्रमाण मानून चालणेंच अधिक योग्य होय.

परंतु कित्येक नीतिस्वातंत्र्याच्या भक्तांना नैतिक बाबतींत अशा प्रकारच्या श्रद्धेनें वागण्याची कल्पनाच अत्यंत मूर्खपणाची वाटते. कायदा, रूढी, किंवा श्रेष्ठ लोकांचें मत, अगर इतर कोणत्याहि प्रकारच्या बंधनांत वागण्यांत बिलकूल चांगुलपणा नाहीं, व अशा कोणत्याहि प्रकारच्या नियमनानें कितीहि चांगल्या गोष्टी केल्या तरी त्यांस मुळांच नैतिक महत्त्व नाही असें त्यांस वाटतें. हें मत बरोबर नाही हें दाखविण्यासाठीं या मुद्याचें थोडेसें अधिक विवेचन करून हें प्रकरण पुरें करतां.

आम्हीं बर म्हटलेंच आहे कीं, प्रेत्यक मनुष्य हा जन्मापासून समाजांत

वाढलेला व समाजाकडून नीतिशिक्षण मिळालेला असल्यामुळे, त्याच्या इतर सर्व शक्तींप्रमाणे त्याची सदसद्विवेकबुद्धीहि समाजाच्या मदतीनेच विकास पावलेली व सामाजिक परिस्थितीचा छाप बसलेली असते. अशी वस्तुस्थिति असतांना, एकाद्या पूर्ण नीतिस्वातंत्र्याच्या भक्ताने, अशा रीतीने समाजाकडून पोसल्या गेलेल्या व परिस्थितीचा ठसा उमटलेल्या अशा आपल्या स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीचा निर्णय तरी कां प्रमाण मानावा हे आम्हांस समजत नाही. लहान वयांत प्रत्येकाने मोठ्या अगर श्रेष्ठ व्यक्तींचे एकावे व त्यांच्या शिकवणीप्रमाणे चालावे हे सर्वास मान्य आहे; परंतु एक ठराविक वयोमर्यादा उलटल्यानंतर प्रत्येक जण लगेच या नीतिशिक्षणाच्या कक्षेचे बाहेर पडतो व पूर्ण नीतिस्वातंत्र्यास एकदम लायक होतो असे म्हणता येईल काय? उलट पक्षां, समाजांतील बहुतेक लोक वयाने मोठे परंतु विचारीपणाचे बाबतीत जन्मभर मुलेंच राहतात असेच आढळून येत नाही काय?

दुसरे असे की, केवळ अंध श्रद्धेने केलेल्या गोष्टींस अंतिम दृष्टीने नैतिक महत्त्व नाही हे खरे असले, तरी त्यांच्या परिणामांना महत्त्व असते हे विसरतां कामा नये. वैद्याने सांगितलेल्या पथ्याची कारणे आपणांस मुळीच न समजली तरी परिणामांकडे नजर देऊन ते पथ्य पाळणेच अधिक श्रेयस्कर असते. सर्वच बाबतींत आपणांस पूर्ण ज्ञान असते असे समजून स्वतःचाच हेका नेहमी चालवणे हे स्वतंत्र बुद्धीचे लक्षण नसून मूर्खपणाचे आहे. याच्याहि पुढे जाऊन असे म्हणतां येईल की, श्रद्धेने केलेल्या गोष्टींस कांहींच नैतिक महत्त्व नाही असे म्हणणेच बरोबर नाही. कित्येक लोक केवळ आपली उन्नति होण्याच्या तीव्र इच्छेने एकाद्या व्यक्तीवर अगर धर्मावर पूर्ण श्रद्धा ठेवून वागत असतात. अशा वेळीं त्यांच्या सद्धेतूस अगर सद्भावनांस कांहींच किंमत नाही असे मानतां येणार नाही, व तसे मानल्यास कुराणावर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्व मुसलमानांस, अगर श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेवर श्रद्धा ठेवून वागणाऱ्या सर्व हिंदूस नीच कोटीत टकलावे लागेल. दुसऱ्या व्यक्तीवर अगर नीतिनियमावर श्रद्धा ठेवणारा मनुष्य, ती व्यक्ति अगर नियम विश्वास ठेवण्यास पसंत करण्यापूर्वी कांहींच विचार करीत नाही असे मानणे चुकीचे आहे. तशी निबड करतांना

मनुष्य आपल्या बुद्धिस्वातंत्र्याचा उपयोग करितच असतो, व ज्या व्यक्ति अगर नियम त्याला योग्य वाटतात त्यांचाच तो अंगीकार करतो. अशा रीतीने नैतिक श्रद्धेचा उगमहि नैतिक स्वातंत्र्यांतच असतो असें दिसून येईल. एकादी गोष्ट आपल्या गुरूनें अगर शिक्षकानें स्वतः विचार करून सांगितलेली नसून, दुसऱ्या कोणाचें तरी मत म्हणून सांगितल्यास, ती गोष्ट आपल्या गुरूच्या तोंडून निघालेली असली तरी आपण मानीत नाहीं. त्याच्या प्रत्येक शब्दापेक्षां त्याच्या सदसद्विवेकबुद्धीच्या निर्णयासच आपण मान देतो. किंबहुना आपला गुरु अंधश्रद्धाळू अगर चुकीच्या मार्गानें जाणारा आहे असें आढळून आल्यास, त्याच्यावरील आपली श्रद्धा कमी झाल्यावांचून अगर नाहींशी झाल्यावांचूनहि रहात नाहीं. सारांश, कोणावरहि श्रद्धा ठेवण्यांत मनुष्य आपली विचारशक्ति मारून टाकतो असें मानणें सपशेल चुकीचें आहे. ती विचारशक्ति कित्येक वेळीं सुप्त असली तरी नेहमीं जिवंत असते, व तिला धक्का दसणारी गोष्ट घडून आल्यास कोणत्याहि बंधनाविरुद्ध वंड करण्यासहि ती समर्थ होते.

अशा रीतीनें नैतिक स्वातंत्र्यास अनेक दृष्टींनीं विशेष मर्यादा असल्या, तरी त्या प्रत्येक बाबतींत नेमक्या ओळखणें हें प्रत्येकाच्या स्वतंत्र बुद्धीवरच सोंपविणें भाग आहे; कारण अशा मर्यादा प्रत्येक बाबतींत कोणासहि अगर कोणत्याहि नियमांनीं आंखून देणें शक्य नाहीं. नीतिशास्त्र हें बंधनकारक असलें तरी तें नेहमीं अपुरेंच राहणार. सर्वसाधारण नीतितत्त्वां जरी स्पष्ट असलीं, तरी व्यवहारांत इतकी गुंतागुंतीची परिस्थिति व इतके अनपेक्षित प्रसंग येतात कीं, त्या वेळीं त्या तत्त्वांची अंमलबजावणी कशी करावी हें ठरवितांना, आपलें बुद्धिस्वातंत्र्य व बुद्धिकौशल्यहि चांगलेंच कसास लागतें. ज्ञानाच्या प्रगतीबरोबरच नीतितत्त्वांच्या अंमलबजावणीचे मार्गहि पालटत जातात, व श्रद्धाळू मनुष्यासहि त्या फरकाबद्दल वाईट वाटत नाहीं. डॉक्टरां विद्येनें नवीन व उपयुक्त शोध लावले असतां, केवळ वैद्यकावरील श्रद्धेमुळें त्यांचा उपयोग करण्याचें नाकारणारा मनुष्य कोणाच्याहि दृष्टीनें मूर्खच ठरेल. परिस्थितीबरोबर नीतितत्त्वांच्या अंमलबजावणीचे मार्गच पालटतात असें नाहीं, तर नवीन नीतितत्त्वांचे देखील उद्भूत होतात. याचें कारण पूर्वीचीं नीतितत्त्वांचे त्याज्य ठरतात हें नव्हे, तर ते नीतिनियम

उत्पन्न होण्यास त्या वेळीं कारणच नसतें हें होय. गिरण्या मुरू द्याल्या नव्हत्या त्या वेळीं बायकांनीं अगर लहान मुलांनीं त्यांमध्यें काम करूं नये असें मोठ्या विचारी व थोर माणसांनाहि सांगतां आलें नसतें. तात्पर्य, व्यवहारांतील प्रत्येक बाबतींत नीतिशास्त्राचें आपणांस साह्य मिळत नसून, त्या बाबी नेहमीं प्रत्येकानें आपल्या स्वतंत्र बुद्धीनेंच ठरवाव्या लागतात, व नीतिशास्त्राची अपूर्णता ही अशा रीतीनें नैतिक स्वातंत्र्यास पोषकच होते.

सारांश, नीतिनियमनाचें ध्येयहि नैतिक स्वातंत्र्य हेंच आहे; परंतु अज्ञानामुळें, अननुभवामुळें अगर दूरदृष्टीच्या अभावामुळें, कित्येक वेळीं आपणांपेक्षां अधिक श्रेष्ठ व विचारी माणसांवर अगर नियमांवर श्रद्धा ठेवणेंच अधिक श्रेयस्कर व जरूर होतें. अशा श्रद्धेनें व शिक्षणांनेंच मनुष्य अधिकाधिक नैतिक स्वातंत्र्यास लायक होतो. अशी पात्रता आणणें हाच नीतिशिक्षणाचा हेतु असला पाहिजे, व 'शिष्यादिच्छेत् पराजयम्' या उक्ती-प्रमाणें, नीतिनियमनाचें ध्येय त्या नियमनाच्या बाहेर पडण्यास शक्य तितक्या लवकर वाट दाखविणें हेंच असलें पाहिजे. अशा नियमाच्या बाहेर पडणें म्हणजे तें नियमन झुगारून देणें नव्हे, तर जे नियम दुसऱ्यानें घातलेले म्हणून आपण पाळतां तेच आपल्या सदसद्विवेकबुद्धीनें स्वतंत्रपणें मान्य करून आत्मसात् करणें हें होय. नैतिक स्वातंत्र्य म्हणजे नैतिक स्वच्छंदता नसून, त्याचा खरा अर्थ नीतिनियमांच्या उपाधीचें ब्राह्मत्व काढून टाकून त्या उपाधि स्वतःच आपणांस लावून घेणें हा होय. खरें नैतिक स्वातंत्र्य यांतच आहे, व अशा रीतीनें समाजांतील सर्व व्यक्ति जर नैतिक स्वातंत्र्याचा उपयोग करण्यास ज्ञानानें, अनुभवानें व विचारानें लायक होतील, तर नीतिनियमनाची अगर नैतिक प्रामाण्याची मुळींच जरूर राहणार नाही हें उघड आहे.

आत्मोन्नति व स्वार्थत्याग

आत्मोन्नति व स्वार्थत्याग या दोन्ही कल्पना सर्वास सारख्याच उदात्त अगर सारख्याच नैतिक योग्यतेच्या वाटतात, किंबहुना वरवर पहाणारास हीं दोन्हीं तत्त्वे एकच आहेत असें वाटतें. अरण्यांत जाऊन वैयक्तिक आत्मोन्नति करणारा मनुष्य लोककल्याणाच्या दृष्टीनें स्वार्थत्यागी नाहीं असें फार तर कोणी मान्य करील, परंतु परोपकारासाठीं अहोरात्र स्वार्थत्याग करणारा मनुष्यहि कांहीं बाबतींत आत्मोन्नतीला मुकण्याचा संभव असतो असें कबूल करणें कित्येकांस फार अवघड वाटतें. परंतु सूक्ष्म दृष्टीनें विचार करणारास, हीं दोन्हीं तत्त्वे सर्वस्वीं अमर्यादित व अबाधित रीतीनें अमलांत आणणें शक्य व इष्टहि नसून, तीं दोन्हीं तत्त्वे परस्परांच्या योगानेंच मर्यादित झालेलीं असतात असें दिसून येईल, व हीच गोष्ट या प्रकरणांत विशद करून सांगण्याचा इरादा आहे. परंतु या मर्यादा ठरविण्यापूर्वीं या दोन्ही तत्त्वांचा खरा अर्थ काय हें समजणें आवश्यक आहे.

आत्मोन्नति करणें म्हणजे, आपल्या ठिकाणीं असलेल्या सर्व शक्तींचा शक्य तितका विकास करणें, असा अर्थ करणें शक्य आहे. परंतु अशा तऱ्हेची आत्मोन्नति करणें कोणासहि शक्य नाहीं हें उघड आहे. आपल्या शक्तींपैकीं कोणत्याहि एकीचा विकास केल्यास दुसऱ्यांची वाढ त्या मानानें खुंटणें हें अपरिहार्य आहे. सर्वांगांनीं परिपूर्ण अशी आत्मोन्नति करणें कोणासहि शक्य नाहीं. बौद्धिक उन्नतीच्या पाठीमागे एकादा मनुष्य अहोरात्र लागल्यास, त्याचें व्यावहारिक ज्ञान अगर शारीरिक उन्नति खुंटणें, अगर सदोदित परोपकारांत गढून गेलेला मनुष्य शारीरिक उन्नति व बौद्धिक उन्नति या दोहोंसहि पारखा होंगें अगदीं स्वाभाविक व अपरिहार्य आहे. केवळ बौद्धिक उन्नतीच्या कक्षेंत देखील आपणांस ही गोष्ट आढळून येते. जन्मभर गणिताच्या व्यासंगांत गढून गेलेला मनुष्य इतिहासाच्या अगर चित्रकलेच्या बाबतींत अडाणीच राहणें अगदीं अपरि-

हार्य आहे. सारांश, एका प्रकारची उन्नति ही दुसऱ्या प्रकारची उन्नति खुंटण्यास कारणीभूत होते, व म्हणून आत्मोन्नतीचा वरील अर्थ त्याज्य मानावा लागतो. अर्थात् एका विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रत्येकानें सर्वच गोष्टी साध्य करून घेण्याचा प्रयत्न करणें इष्ट आहे हें आम्हांस मान्य आहे. धंदे-बाईक मनुष्यांनं बौद्धिक शिक्षण मुळींच घेऊं नये, अगर बौद्धिक शिक्षण घेणाऱ्या मनुष्यांनं व्यवहारशून्यच राहावें असें आमचें म्हणणें नाहीं; उलट कितीही हलक्या प्रकारचें अगर सोपें काम असलें तरी, थोडेंसं बौद्धिक शिक्षण मिळालेल्या मनुष्यास तें अधिक चांगल्या रीतीनं करतां येईल, निदान दिवसभर शारीरिक श्रम केल्यानंतर उरलेल्या वेळाचातरी त्याला इतरांपेक्षां अधिक चांगला उपयोग करतां येईल हें आम्हांस मान्य आहे. परंतु सर्वांगीण उन्नतीची ही मर्यादा लवकरच संपते, व त्या मर्यादेचे बाहेर वर सांगितल्याप्रमाणें एका अंगाची उन्नति करण्यास इतर कांहीं अंगांच्या उन्नतीकडे दुर्लक्ष करणें भाग पडतें. मनुष्याची बुद्धि तीक्ष्ण असली तरी तिची व्यापकता फार मर्यादित असते. कांहीं कांहीं माणसं इतरांपेक्षां अधिक अष्टपैलू असतात हें खरें आहे, परंतु ते सर्व पैलू सारख्याच आकाराचे असू शकत नाहींत, व तसे ते असल्यास ते सर्वच पैलू लहान लहान असतात. एकाच मनुष्यांनं आपण उत्तमोत्तम नट, उत्कृष्ट तत्त्ववेत्ते, श्रेष्ठ प्रकारचे गणितज्ञ व डॉक्टरी विद्येत पारंगत होऊं असं म्हटलें, तर त्याला त्यांपैकीं कोणतीही विद्या पूर्णपणें हस्तगत होणार नाहीं हें उघड आहे, व म्हणून एका गोष्टीचें पूर्ण ज्ञान व इतर गोष्टींची थोडथोडी माहिती करून घेणें बरें असें आपण म्हणतां. एकाग्रतेची अगर श्रमविभागाची जरूर याचसाठीं असते. सारांश, पूर्ण व सर्वांगीण आत्मोन्नति शक्य नसल्यामुळें, एका प्रकारची आत्मोन्नति करणाऱ्या मनुष्यास दुसऱ्या प्रकारचा स्वार्थत्याग करावाच लागतो, व अशा रीतीनं आत्मोन्नतीच्या कल्पनेतच स्वार्थ-त्यागाच्या कल्पनेचा अंतर्भाव होतो.

शिवाय, ब्रॅडलेसाहेब म्हणतात त्याप्रमाणें आपल्या ठिकाणीं असलेल्या बुद्धीचा व इतर शक्तींचा सर्व शाखांत शक्य तितका विकास करणें इष्टहि नसतें. समुद्र किनाऱ्यावरील वाळूचे कण मोजीत बसणें, अगर जगांतील सर्व माणसं एकमेकांच्या डोक्यावर उभी राहिल्यास किती उंची होईल हें

काढण्यांत वेळ घालविणें हें आत्मोन्नतीला पोषक होईल असें म्हणतां येणार नाही. शानसंपादन हेंहि कोणत्या तरी ध्येयाच्या दृष्टीनें मर्यादित करणें आवश्यक असतें. ज्यानें सद्गुणांचा व दुर्गुणांचा दोन्हींचा विकास केला आहे असा मनुष्य, केवळ सद्गुणी माणसापेक्षां, ब्रॅडलेसाहेबांच्या भाषेंत, ज्यास्त व्यापक व म्हणून अधिक आत्मोन्नति करणारा आहे असें म्हणतां येईल काय ?

उलट पक्षी, आत्मोन्नतीचा अर्थ कनिष्ठ प्रकारच्या सर्व मनोवृत्तींचा (अगर् स्वार्थाचा) त्याग करून उच्च प्रकारच्या सर्व मनोवृत्तींना मात्र बाव देणें असा केल्यास, तो अर्थ अत्यंत निष्ठुरपणाचा व अमलांत आणण्यास अतिशय कठीण व अनिष्टहि होईल. आतां हें खरें आहे कीं, नीतिमत्तेचा सर्वसाधारण अर्थच खालच्या दर्जाच्या स्वार्थाचा त्याग करून उच्च प्रकारचा स्वार्थ साधणें हा आहे; परंतु मनुष्याच्या अंगांतील सामान्यतः कनिष्ठ मानल्या जाणाऱ्या सर्व वृत्ति अगदीं निरुपयोगी व सर्वस्वीं त्याज्य असें मानणें योग्य होणार नाही. त्यांनाहि स्वतःची अशी किंमत असतेच, व खरा नीतिमान मनुष्यहि त्या सर्व मनोवृत्तींना मारून न टाकतां फक्त त्यांना आपल्या कष्टांत ठेवतो. कामक्रोधादि षड्रूप पूर्णपणें नाहीसे करून टाकलेल्या निर्विकार मनुष्याचे हातून कोणतेंहि कार्य घडून येणें शक्य नसून, त्या सर्व 'शत्रू'ना आपले गुलाम बनवून आपल्या कामास जुंपणारा मनुष्यच अधिक नीतिश्रेष्ठ व समाजास अधिक उपयोगी समजला पाहिजे. ज्या वेळीं त्या मनोवृत्ति आपल्या उच्च मनोवृत्तींना अगर आपल्या ध्येयाला विरोध करतील, त्या वेळीं त्यांना गप्प बसविणेंच इष्ट व आवश्यक असतें; परंतु पुन्हां त्यांची जरूर लागल्यास त्यांना उठवून त्यांच्या जोरावरच आपलें हित साधणें अधिक श्रेयस्कर व सुलभ होय. सारांश, नीतिमत्तेचा सर्वसाधारण अर्थ जरी कनिष्ठ मनोवृत्तीपेक्षां उच्च मनोवृत्तींना अधिक महत्त्व देणें असा असला, तरी कनिष्ठ मनोवृत्तींची अजीबात कत्तल केली पाहिजे असें म्हणणें म्हणजे त्या अर्थाचा विपर्यास करणें होय.

खरी आत्मोन्नति म्हणजे सर्व आत्म्यांची अगर सर्व समाजाची उन्नति, किंवा समाजाची उन्नति तीच आपली स्वतःची उन्नति असाहि अर्थ कोणी करणें शक्य आहे. हा अर्थ कांहीं अंशीं खरा असला तरी पूर्णपणें खरा

नाही. लोककल्याणाच्या कार्यात स्वतःला विसरून जाणे हे अत्यंत थोर-पणाचें द्योतक आहे हें खरें, परंतु खरें लोकहित करण्यासहि अगोदर कांहीं तरी स्वहित पहावें लागतें अगर लोकांच्या उपयोगी चांगल्या रीतीनें पडतां येण्याची पात्रता आंगीं आणावी लागते. स्वतःला बाराखडी काढतां येत नसलेला मनुष्य दुसऱ्याला प्राथमिक शिक्षणहि देऊं शकणार नाही हें उघड आहे. अगदीं अडाणी मनुष्य देखील दुसऱ्यांची ओझीं फुकट उचलून अगर दुसऱ्यांना स्वयंपाक करून घालून परोपकार करू शकेल, परंतु लोकांच्या कनिष्ठ प्रकारच्या अगर शारीरिक मुखाच्या गरजा पुरविण्यापेक्षां, अधिक चांगल्या रीतीनें त्यांच्या उपयोगी पडण्यास स्वतःची उन्नति अगर तयारी प्रत्येकानें अगोदर करणे जरूर असतें. जन्मभर स्वतःचीच उन्नति करित बसणाऱ्या मनुष्यास आपण आपलपोटा म्हणतो इतकेंच नव्हे, तर तो खरी आत्मोन्नति करितच नाही असें मानतो; परंतु आपला आत्मा व इतरांचा आत्मा हे सर्वस्वी एकच आहेत म्हणून, स्वतःची कांहींच उन्नति अगर तयारी न करतां जो एकदम लोककल्याणाचे मार्गें लागतो त्याचे हातून लोकांचेंहि कल्याण नीट होत नाही हें लक्षांत ठेवलें पाहिजे. तात्पर्य, स्वार्थत्याग अगर परोपकार म्हणजेच आत्मोन्नति या तत्त्वाच्या मर्यादा न ओळखल्यास, तो स्वार्थत्याग खऱ्या आत्मोन्नतीला विघातकच होण्याचा संभव असतो. सर्वाभूतीं आत्मा एक, अगर अहं ब्रह्मास्मि हें तत्त्व वेदांताच्या दृष्टीनें खरें असेल, परंतु त्या तत्त्वाचें पूर्ण ज्ञान न झालेल्या, अगर नीतिशास्त्राच्या कक्षेच्या बाहेर न पडलेल्या व पडूं न इच्छिणाऱ्या मनुष्यानें, स्वतःमधील व इतरांमधील भेद कांहीं बाबतींत तरी ओळखणें जरूर असतें; किंबहुना तसें ज्ञान झालेल्या मनुष्यानेंहि, स्वतःसाठीं नाही तरी दुसऱ्यांना उदाहरण घालून देण्यासाठीं, व्यवहारांत अशी मर्यादा ओळखून आचरण केल्यास त्याची सिद्धावस्थाहि समाजास अधिक हितकर होईल असें आम्हांस वाटतें. दुसऱ्याचें हित तेंच आपलें हित असें एकादा स्वार्थत्यागी मनुष्य मानील, तर त्याच तत्त्वानुसार आपला फायदा तोच दुसऱ्याचा फायदा असें एखादा स्वार्थी मनुष्य म्हणेल. यासाठीं अशी तत्त्वे अंतिम दृष्टीनें खरी असलीं तरी, नीतीअनीतीची काळजी घेणाऱ्या मनुष्यानें तीं

दृष्टीआड करणेंच अधिक श्रेयस्कर असतें, कारण त्या तत्त्वांचा खरा अर्थ समजणें अत्यंत दुष्कर असून त्यांचा दुरुपयोग होण्याचा मात्र फार संभव असतो. ईश्वरभक्ताला ज्याप्रमाणें अद्वैताचें कोरडें ज्ञान, त्याचप्रमाणें नैतिक मनुष्याला सर्वात्मिक्याचा आभास सन्मार्गापासून परावृत्त करण्यासच कारणीभूत होण्याचा संभव असतो. सारांश आत्मोन्नति म्हणजे केवळ आपल्या स्वतःचीच उन्नति असें मानणारा मनुष्य ज्याप्रमाणें खऱ्या आत्मोन्नतीला मुक्तो, त्याचप्रमाणें केवळ दुसऱ्यांची उन्नति म्हणजेच आपली उन्नति असें मानणारा मनुष्यहि त्या तत्त्वाच्या मर्यादा ओळखून न वागल्यास खऱ्या आत्मोन्नतीला पारखा होतो.

आत्मोन्नतीच्या कांहीं सामान्य व्याख्या पूर्णपणें बरोबर नाहीत हें वरील विवेचनावरून दिसून येईल. अर्थात् त्या तत्त्वाचा खरा अर्थ तेवढ्यानें स्पष्ट होतो असं नाही; परंतु तो अर्थ नीट समजण्यास त्या तत्त्वाला मर्यादा घालणाऱ्या दुसऱ्या तत्त्वाचा, म्हणजे स्वार्थत्यागाचा खरा अर्थ काय हें आपणांस पाहिलें पाहिजे.

ज्या कारणासाठीं सर्वांगीण परिपूर्ण आत्मोन्नति शक्य नाही त्याच कारणासाठीं सर्वस्वीं परिपूर्ण स्वार्थत्याग करणेंहि शक्य व इष्ट नाही. स्वार्थत्यागी मनुष्य तरी कनिष्ठ प्रकारच्या स्वार्थाचा त्याग करून उच्च प्रकारचा स्वार्थ—अगर परमार्थ म्हणा पाहिजे तर—साधीत असतो, व तसा कोणताहि हेतु नसतांना केलेला स्वार्थत्याग हा मूर्खपणाचाच ठरतो. केवळ स्वार्थत्याग करावयाचा म्हणून विहिरींत उडी टाकणाऱ्या मनुष्यास वेड्यांच्या इस्पितळांतच पाठवावें लागेल. शिवाय, असा विहिरींत उडी टाकणारा मनुष्य देखील कोणताच स्वार्थ साधीत नाही असं म्हणतां येणार नाही. देशासाठीं अगर तत्त्वांसाठीं प्राण अर्पण करणारा मनुष्य देखील अत्युच्च स्वार्थच साधीत असतो. सारांश, आत्मोन्नतीप्रमाणेंच स्वार्थत्याग हाहि सर्वस्वीं परिपूर्ण रीतीनें करणें शक्य व इष्टहि नसल्यामुळें, स्वार्थत्याग म्हणजे सर्व प्रकारच्या स्वार्थाचा त्याग असं मानणें चुकीचें होईल. वाईट मनुष्य देखील कनिष्ठ प्रकारचा स्वार्थ साधीत असतांना उच्च प्रकारच्या स्वार्थाचा त्याग करीत असतो. परंतु केवळ स्वार्थत्यागास स्वतःची अशी कांहीं किंमत नसून, ज्या तत्त्वासाठीं अगर ज्या प्रकारचा स्वार्थ साधण्यासाठीं तो कराव-

याचा, त्या तत्त्वावरूनच स्वार्थत्यागाची किंमत ठरविली जाते, व म्हणूनच देशासाठी प्राण देणारा मनुष्य सर्वश्रेष्ठ समजला जातो. उलट केवळ स्वतःच्या शारीरिक अगर मानसिक यातना चुकविण्यासाठी आत्महत्या करू पाहणारा मनुष्य शिक्षेसहि पात्र होतो.* केवळ शरिराला दुःख देण्यासाठी म्हणूनच जन्मभर आंगळ्यावर उभा राहणारा हठयोगी समाजाच्या उपयोगी पडत नाही इतकंच नव्हे, तर शरिराचे कष्ट आत्म्याचे आंगीं लागावे अशा

*आत्महत्येचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा व विकट आहे. ज्या वेळीं समाजाच्या कल्याणासाठी आपले प्राण अर्पण करणें आवश्यक असतें, त्या वेळीं तसें करणें नैतिक दृष्ट्या मुळींच अयोग्य ठरत नसून, तशा तऱ्हेच्या आत्मत्यागास आपण आत्महत्या न म्हणतां आत्मयज्ञच म्हणतां. परंतु केवळ शारीरिक अगर मानसिक क्लेश चुकविण्यासाठी आत्महत्या करणें योग्य आहे असें म्हणणें, म्हणजे सुख हेंच आयुष्याचें ध्येय आहे असें मानण्यासारखें आहे. केवळ सुखवादाच्या दृष्टीनें पाहिलें तरी देखील, कोणत्याहि व्यक्तीचें जीवित नष्ट होऊं देण्यापेक्षां, तिचें दुःख शक्य तितकें हलकें करण्याचा प्रयत्न करणें हेंच समाजाचें कर्तव्य होय, व त्या व्यक्तीचें दुःख सर्व समाजाच्या दुःखासच कारणीभूत होऊं लागेल, तर अशा व्यक्तीस आत्महत्या करूं देणें फार तर क्षम्य होईल. परंतु केवळ सुखाखेरीज बौद्धिक व नैतिक दृष्टीनेंही जीवितास महत्त्व आहे असें मान्य केल्यास, कोणत्याहि मनुष्यानें, केवळ आपलें जीवित सुखमय नाही, अगर त्यांत सुखापेक्षां दुःखच अधिक आहे, येवढ्याच कारणासाठी आत्महत्येचा प्रयत्न करणें केव्हांहि निंद्यच ठरेल. शारीरिक अगर मानसिक सौख्य आपणांस लाभलें नाही, तरी ज्ञानार्जनांत अगर लोककल्याणांत आपलें आयुष्य वेंचल्यास, त्या योगानें प्राप्त होणारें सात्त्विक समाधान तरी आपणांस खचित मिळेल कीं नाही ? परोपकारासाठीं अगर ज्ञानार्जनासाठीं अहोरात्र झटणाऱ्या व्यक्तींस शारीरिक सौख्य मिळणें शक्यच नसतें. परंतु त्यावद्दल काडीमात्र तरी दुःख होतें काय ? त्याचप्रमाणें आपणहि आपलें आयुष्य बौद्धिक व नैतिक उन्नति करण्यांत घालविल्यास आपणांस त्या आनंदाचा उपभोग घेतां येऊन शिवाय आपल्या जीविताचें सार्थक होणार नाही काय ?

हेतूनें तो प्रेरित झालेला नसल्यामुळे, त्याचा स्वार्थत्याग त्याच्या स्वतःच्या आत्मोन्नतीलाहि पोषक न होता, भिकान्यास मिळालेल्या हत्तीप्रमाणें निरुपयोगी व निरर्थक होतो. शिवाय, ईश्वराकडे चित्त लागावें म्हणून केलेला निर्जल उपास ज्याप्रमाणें खाण्याकडेच अधिक लक्ष लागण्यास कारणीभूत होतो, त्याचप्रमाणें इष्ट मर्यादेचे बाहेर केलेला स्वार्थत्याग त्याच्या हेतूच्याच आड येण्याचा संभव असतो. अर्थात् स्वार्थत्यागाची शिस्त लागण्यासाठीं कित्येक गोष्टींचा मुद्दाम त्याग करावा लागतो हें आम्हांस मान्य आहे; व या मुद्द्याचें साविस्तर विवेचनहि आम्हीं पुढें करणार आहों. परंतु, स्वार्थत्यागाचें ध्येय स्वार्थत्यागापेक्षांहि मोठें आहे हें ओळखून, आपला स्वार्थत्याग हा त्या ध्येयाला विघातक होईल इतक्या थराला न नेण्याची खबरदारी घेणें अत्यंत आवश्यक आहे येवढेंच आम्हांस दाखवावयाचें आहे.

त्याचप्रमाणें स्वार्थत्याग म्हणजे कनिष्ठ प्रकारच्या सर्व मनोवृत्तींचा त्याग हा अर्थहि चुकीचा आहे हें वर सांगितलेंच आहे. अन्न शिजविण्याचें कार्य व घरे जाळण्याचें कार्य ज्याप्रमाणें एकाच प्रकारचा अग्नि करतो, त्याचप्रमाणें सद्गुणांचा व दुर्गुणांचा उगम हा एकाच प्रकारच्या मनोवृत्तींमध्ये असतो. परंतु त्याचें नियमन अगर उपयोग करण्याच्या मार्गांमधील फरक हाच सद्गुणांमधील व दुर्गुणांमधील फरक होय. क्रोधाची भावना कनिष्ठ म्हणून ती मारून टाकणें हा खरा स्वार्थत्याग नसून, त्या भावनेचा वाईट गोष्टी नाहीशा करण्याकडे उपयोग करून, चांगल्या गोष्टींना अधिक वाव देणें यांतच अधिक उपयुक्त व अधिक श्रेष्ठ प्रकारचा स्वार्थत्याग आहे. प्रेमाचे पाश अजीवात तोडून टाकण्यापेक्षां ती भावना अधिक व्यापक व तीव्र करून, तिच्या जोरावर सर्व प्राणिमात्रांच्या उपयोगी पडणें हेंच अधिक सुलभ व श्रेयस्कर आहे. ज्याला दुर्गुणांची अगर जुलमाची चीड येत नाही असा मनुष्य स्वार्थत्यागी नसून अधोगतीस गेलेला आहे असेंच कोणीहि म्हणेल. कीर्तीची आवड देखील योग्य प्रमाणांत ठेवल्यास ती आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडवून आणण्यास उत्तेजन देते. सारांश, स्वार्थत्याग म्हणजे आपल्या अंगांतील कनिष्ठ प्रकारच्या सर्व मनोवृत्तींचा त्याग हा अर्थ बरोबर नसून, आपल्या ध्येयाच्या आड ज्या वृत्ति येतील

त्यांचा त्याग व शक्य असल्यास तें ध्येय साधण्यास त्यांचा उपयोग, असा त्याचा अर्थ केला पाहिजे.

याच्याहि पुढें जाऊन असें म्हणतां येईल कीं, आपल्या उच्च ध्येयाच्या आड ज्या कनिष्ठ मनोवृत्ति येतील त्यांना किंमत न देतां, त्यांचा त्याग करणें हें इष्ट व आवश्यक असलें तरी, तसा विरोध न आल्यास, सामान्यतः- हि त्या वृत्ति त्याज्य आहेत असें मानणें चुकीचें आहे इतकेंच नव्हे, तर त्या वृत्ति केवळ नैतिक मनोवृत्तींच्या दासी नसून त्यांना स्वतःची अशी किंमत आहे हें विसरतां कामा नये. आदर्शभूत जीवित हें कष्टमय असलें तरी ते कष्ट सहन करणें आवश्यक असतें, व तो मनुष्य ते कष्ट सहन करीतच असतो. परंतु आदर्शभूत जीवित म्हणजेच दुःखमय अगर कष्टमय जीवित असें मानणें अगदीं चुकीचें आहे. कांटसाहेब म्हणतात त्याप्रमाणें, आपलें कर्तव्य करीत असतांना जर का एकाद्या मनुष्याला आनंद वाटला, तर तो मनुष्य एकदम विलासप्रिय अगर कर्तव्यशून्य बनतो असें म्हणणें म्हणजे निष्ठुरपणाचा अतिरेक होय. किंबहुना कोणतेंहि काम केवळ कर्तव्य म्हणून, अगदीं निर्विकार मनानें अगर जुलमानें करणाऱ्या मनुष्यास आपण घोड्यावर बसविलेल्या रडतरावाइतकीच किंमत देतां. सुखप्रद कर्तव्यशून्यते-पेशां दुःखमय कर्तव्यदक्षता चांगली असेल, परंतु कष्टमय कार्यतत्परतेपेशां सुखमय कार्यतत्परता अधिक चांगली हें कोणीहि मान्य करील. परोपकार करीत असतांना कष्ट झाले तर ते सोसले पाहिजेत हें खरें, परंतु परोपकार कर-तांना तसे कष्ट न झाल्यास तो मनुष्य स्वार्थीच आहे असें म्हणणें म्हणजे शुद्ध तर्कटपणा आहे असें आम्हांस वाटतें. इंग्रजीत अशी एक म्हण आहे कीं, एकादें संतुष्ट डुक्कर होण्यापेशां असंतुष्ट साक्रेटीस होणें बरें; परंतु याहि-पेशां अधिक चांगली एक गोष्ट आहे व ती म्हणजे संतुष्ट साक्रेटीस होणें ही होय. काव्य, गायन, अगर इतर कलाकौशल्याच्या व करमणुकीच्या गोष्टी, यांनाहि सामाजिक हिताच्या दृष्टीनें किंमत आहे व प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यक्रमांत याहि गोष्टींना योग्य स्थान असलें पाहिजे. अर्थात् या सर्व गोष्टींचें परस्पर प्रमाण प्रत्येकानें आपल्या सदसद्विवेकबुद्धीनेंच ठरविलें पाहिजे; परंतु या सर्व गोष्टींना सर्वस्वीं तुच्छ लेखण्याची वृत्ति ही खऱ्या उन्नतीला पोषक नाही हें नमूद करणें आवश्यक आहे. त्या मनोवृत्ति नैतिक

मनोवृत्तीपेक्षां कमी दर्जाच्या असल्या व कित्येक वेळीं त्यांना अगदीं गप्प बसविणें आवश्यक असलें तरी, त्यांना स्वतःची अशी किंमत आहे; व त्यांना मर्यादित रीतीनें योग्य वाव दिल्यास, स्वार्थत्यागाच्या तत्त्वास धक्का न दसतां, त्या स्वतःच्या व इतरांच्याहि उन्नतीला पोषकच होतात हें लक्षांत ठेवणें जरूर आहे.

स्वार्थत्यागाच्या तत्त्वास दुसऱ्या एका कारणानें मर्यादा घालणें आवश्यक असतें. दुसऱ्याच्या सुखासाठीं आपल्या हिताचा त्याग करावा हें स्वतः; परंतु दुसऱ्याच्या धुलक फायद्यासाठीं आपल्या महत्त्वाच्या हिताचा अगर महत्त्वाच्या सुखाचाहि त्याग करावा असें म्हणतां यावयाचें नाहीं. जांबई पाहुणा आला म्हणून रेडा पिळण्याचा यत्न करणें ज्याप्रमाणें हास्यात्पद व्हेल, त्याचप्रमाणें दुसऱ्याच्या धुलक हितासाठीं आपलें मोठें नुकसान वरून घेणें हें शहाणपणाचें होणार नाहीं. आपल्या घरीं आलेल्या मित्राची कर्मणूक व्हावी अगर त्यास एकादें पुस्तक वाचून दाखवावें, म्हणून आपली वार्षिक परीक्षा बुडवून घरीं बसणाऱ्या विद्यार्थ्यांस कोणीहि मूर्खच म्हणेल. रोग्यांच्या शुश्रूषेस शक्य तितका अधिक वेळ सांपडावा म्हणून एकाद्या डॉक्टरनें अजीवात झोंपच न घेण्याचा निश्चय केल्यास, त्याच्या स्वार्थत्यागास लवकरच कायमचा खो बसेल हें उघड आहे. अर्थात्, कित्येक गोष्टींत अगर कित्येक व्यक्तींच्या बाबतींत असा प्रमाणाबाहेर स्वार्थत्याग करणें देखील आवश्यक व इष्टहि असतें. शिवाजीला थोडीशी जखम होऊं नये म्हणून प्राणत्याग करणारा एकादा मावळा, अगर एलिझाबेथ राणीच्या पायाला चिखल लागूं नये म्हणून त्यावर आपला अमूल्य किंमतीचा झगा अंधरणारा वॉल्टर रॅले यांस कांहीं अक्कल नव्हती असें म्हणतां येणार नाहीं. परंतु त्याचें कारण शिवाजीच्या थोड्याशा शरीरस्वाध्याची, अगर राणी या नात्यानें एलिझाबेथच्या सुखाची किंमत त्यासाठीं केलेल्या स्वार्थत्यागापेक्षांहि मोठी समजली जात होती हें होय. अशा केवळ अपवादात्मक गोष्टी सोडून दिल्यास, असा स्वार्थत्याग नेहमीं इष्टच असतो असें म्हणतां यावयाचें नाहीं. दुसऱ्याचें हित अगर सुख हें जसें आपण महत्त्वाचें मानतां, त्याचप्रमाणें आपल्या स्वतःच्या हिताला अगर सुखालाहि कांहीं महत्त्व आहे हें अगदींच विसरतां कामा नये. दुसऱ्याच्या चैनीसाठीं आपल्या हिताकडे दुर्लक्ष करणें

अगदीं अयोग्य आहे हें कोणीहि मान्य करील. थोड्याशा वावदूक-पणाबद्दल वाचकांनीं क्षमा केल्यास असं हि म्हणतां येईल कीं, अमर्याद स्वार्थत्यागाचें तत्त्व हें आत्मविरोधीच होतें. एकादें नारिंग एकानें दुसऱ्यास, त्यानें तिसऱ्यास अशा रीतीनें देत गेल्यास तें कुजून जाण्या-पलीकडे कांहींहि होणार नाही. कोणी तरी तें खाल्लेंच पाहिजे. कोणीच कोणत्याहि गोष्टीचा स्वतः उपभोग न घेतां सर्व बाबतींत स्वार्थत्याग कर-ण्याचें ठरविल्यास त्यांत कोणाचेंच हित होणार नाही. स्वार्थत्याग हाहि दुसऱ्याच्या हिताशीं सापेक्ष असतो, व आपण दुसऱ्याकरितां ज्या गोष्टीचा त्याग करतो ती दुसऱ्यास मिळावी व दुसरा आपणांसाठीं जी गोष्ट करतो तिचा आपण स्वीकार करावा, असाच दोघांचाहि हेतु असला पाहिजे. शिवाय, कित्येक गोष्टी दुसऱ्यानें करण्यापेक्षां ज्याच्या त्यासच त्या अधिक चांगल्या रीतीनें करतां येतात; किंबहुना कित्येक गोष्टी आपण दुसऱ्या-साठीं करण्यापेक्षां त्यानें त्या स्वतः करणेंच अधिक इष्ट व त्याच्या हिताच्या दृष्टीनें अधिक आवश्यक असतें. आपल्या मित्राच्या उपयोगीं पडण्यासाठीं त्याचे शाळेंतील धडे लिहून देणें, अगर एकाद्या लहान मुलाचे श्रम वांच-विण्यासाठीं त्याला एकसारखें कडेवर घेऊन हिंडणें, हें त्याला हितकर न होतां त्याच्या अहितासच कारणीभूत होईल. शिवाय, ज्या गोष्टींचा उपभोग स्वतः घेणें आपणांस अयोग्य वाटतें, त्या गोष्टींचा उपभोग नेहमीं दुसऱ्यांना घ्यावयास लावणें म्हणजे एक प्रकारें त्यांच्या स्वार्थापणास उत्तेजन देणेंच होय. सारांश, स्वार्थत्यागासहि कांहीं मर्यादा आहे. आपला स्वार्थ-त्याग अगर परोपकार आपल्या अधिक महत्त्वाच्या हितास अडथळा न करील व दुसऱ्याच्या अहितासच कारणीभूत न होईल इतक्या वेतानेंच त्या तत्त्वाची अंमलबजावणी केली पाहिजे.

दुसरें असें कीं, प्रत्येक मनुष्यानें दिवसाचे चोवीस तास दुसऱ्यांची उन्नति करण्यांत घालवूं असें म्हटलें तरी तसें करणें शक्य नाही. स्वतःच्या पोटाच्या व्यवसायांत, विश्रांतींत अगर मनोरंजनांतहि कांहीं काळ घाल-विणें आवश्यक व अपरिहार्य असतें. असें मनोरंजन हेंहि दुसऱ्यांस हितकर होऊं शकेल. उदाहरणार्थ, स्वतःच्या करमणुकीसाठीं मीं एकादें काव्य अगर पुस्तक लिहित्यास, किंवा एकादें गाणें म्हटल्यास तें

दुसऱ्यांसहि आनंददायक होईल. अर्थात्, दुसऱ्यास त्यापासून त्रास अगर कटकट होत असल्यास गाणें म्हणण्याच्या करमणुकीवरहि मीं पाणी सोडलें पाहिजे हें खरें आहे; परंतु दुसरा कोणी ऐकावयास नसल्यास मीं गाणें म्हणतांच कामा नये असें म्हणणें योग्य होणार नाहीं. अरण्यारूदन निरर्थक खरेंच, परंतु अरण्यांत सांपडलेल्या मनुष्यानें रडण्याचें समाधान देखील उपभोगू नये असें म्हणणें निष्ठुरपणाचें होईल. दुसऱ्याला आनंद देणें हें जर योग्य ठरतें, तर दुसऱ्या कोणाच्याहि हिताच्या आड न येतां, त्याच आनंदाचा स्वतः उपभोग घेण्यांत अयोग्य काय आहे हें आम्हांस समजत नाहीं.

वरील विवेचनावरून कित्येकांस असें वाटेल कीं, केवळ स्वार्थत्यागासाठीं स्वार्थत्याग करणें अनिष्ट व अशक्य असल्यामुळें, हें तत्त्व पूर्णपणें समजलेला मनुष्य, स्वार्थत्याग व आत्मोन्नति या दोन्ही तत्त्वांना योग्य मर्यादा घालून, आपल्या आचरणांत त्यांचा सुंदर मिलाफ करून टाकतो; परोपकाराच्या द्वारेच तो आपली आत्मोन्नति करून घेतो, व अधिक चांगला स्वार्थत्याग करतां येण्यासाठींच घटकाभर परोपकार वाजूस ठेवून तो आपली स्वतःची शारीरिक, बौद्धिक अगर आध्यात्मिक उन्नति करीत असतो; पुढच्या एकंदर हिताकडे नजर देऊन तो क्षणिक सुखाचा त्याग करतो. अशा रीतीनें आपला खरा स्वार्थ कशांत आहे हें नीट ओळखून वागणाऱ्या मनुष्याला, उच्च स्वार्थासाठीं कनिष्ठ स्वार्थाचा त्याग करतांना, आपण कांहीं स्वार्थत्याग करीत आहों असें मुळींच वाटणार नाहीं. सारांश, आपला खरा स्वार्थ अगर खरी उन्नति कशांत आहे हें समजल्यास, स्वार्थत्यागाचें तत्त्व शिकविण्याची अगर डोळ्यापुढें ठेवण्याची मुळींच जरूर नाहीं असें कित्येकांस वाटेल. परंतु अशा रीतीनें या दोन्ही तत्त्वांचा पूर्ण मिलाफ करणें हें आपलें ध्येय असलें तरी, व्यवहारांत असें करणें खालील कारणांमुळें शक्य होत नाहीं, व म्हणून स्वार्थत्यागाचें तत्त्व सतत डोळ्यांपुढें ठेवणें जरूर असतें.

पहिलें कारण आपणांस मनुष्यस्वभावांतच आढळून येईल. मनुष्य हा स्वभावतःच सुखप्रिय असतो. सद्गुणांची वाढ करण्यास त्याला आपल्या सुखेच्छेशीं व इतर मनोविकारांशीं अतिशय झगडावें लागतें, व असें झगडल्या-खेरीज चांगलें शील अगर स्वभाव बनणें शक्य नसतें. सर्कशीत काम

करावयास लावण्यापूर्वी ज्याप्रमाणें एकाद्या घोड्याला तीं कामें करण्याची संवय लावून ठेवावी लागते, त्याचप्रमाणें आपल्या मनोवृत्तींसहि दडपून ठेवण्याची संवय आपण न केल्यास, स्वार्थत्याग करण्याचा प्रसंग आला असतां, आपल्या वेळीं त्या आपल्या ताब्यांत राहतीलच असें नाहीं, बहुशः राहणारच नाहींत. यासाठीं, जनहित साधणाऱ्या मनुष्यानें, आपले मनोविकार त्या ध्येयाच्या आड न यावेत म्हणून, त्यांच्याशीं झगडण्याचा व मुद्दाम कष्ट सोसण्याचा देखील सराव ठेवला पाहिजे. अशा रीतीनें मनोविकार आपल्या ताब्यांत आल्यावर आपल्या इच्छेप्रमाणें त्यांना मोकळें सोडणें सुलभ असतें, परंतु ते आपल्या कव्यांत नसल्यास आयत्या वेळीं ते अनावर होण्याचाच अधिक संभव असतो. हा झगडा थोड्याबहुत प्रमाणांत नेहमींच चालूं ठेवावा लागतो, कारण आत्मसंयमन करणें ही गोष्ट अत्यंत कठीण असून ती कोणासहि कोणत्याहि वयांत पूर्णपणें साधेल असें मानणें फार धाडसाचें आहे. आत्मसंयमन करणें सर्वांस सारखेंच कठीण जातें असें नाहीं. किल्येकांस तें फार लवकर साधेल, तर किल्येकांस त्यासाठीं फार श्रम करावे लागतील. तसे श्रम करावे लागण्यांत त्यांचा नेहमीं दोषच असेल असेंहि नाहीं. अशक्त व अग्निमांत्र असलेल्या मनुष्यापेक्षां सशक्त व निरोगी मनुष्यास आपली क्षुधा आवरणें अधिक अवघड जाईल; परंतु आत्मसंयमन करण्यास न शिकलेला अशक्त मनुष्य देखील, एकादे वेळीं उपाशी राहण्याचा प्रसंग आल्यास सशक्त माणसाइतकीच तक्रार करील. सारांश, स्वार्थत्याग म्हणजेच आत्मोन्नति हें तत्त्व मनांत बाणण्यास, अगर परोपकारांतहि आपला उच्च स्वार्थ साधत असल्यामुळें, तसें करतांना आपणांस खरा स्वार्थत्याग करावाच लागत नाहीं असें वाटण्यास जें आत्मसंयमन असावें लागतें तें प्राप्त होण्यास, एरव्हीं देखील स्वार्थत्याग करण्याची संवय ठेवणें, व परोपकाराची अगर स्वार्थत्यागाची वृत्ति हार्डी-मांसीं खिळवून टाकणें आवश्यक असतें. तशी संवय नसलेल्या मनुष्यास या दोन तत्त्वांचा मिलाफ करतां येणें शक्य नाहीं, व यामुळें स्वतःच्या व दुसऱ्यांच्या हितांमध्ये विरोध आल्यास इतरांचें हित अजीवात बाजूस सारण्यासहि तो मार्गेंपुढें पहाणार नाहीं. व्यक्तीव्यक्तींच्या हितामध्ये असा विरोध नेहमीं उत्पन्न होतो हें थोडासा विचार केल्यास कोणासहि दिसून

येईल, व अशा तऱ्हेच्या समाजरचनेतच स्वार्थत्यागाच्या तत्त्वास विशेष महत्त्व देण्याचें दुसरें कारण आपणांस सांपडेल. निरनिराळ्या व्यक्तींच्या कनिष्ठ दर्जाच्या अगर व्यावहारिक हितसंबंधांत तर असा विरोध आपणांस पदोपदीं आढळून येतो. उदाहरणार्थ, पैशाचे बाबतींत एकाचा जो फायदा तोच दुसऱ्याचा तोटा असें दिसून येतें, परंतु असा हितविरोध नेहमीं कनिष्ठ बाबतींतच येतो असें नाहीं. समाजांतील सर्व लोकांना खावयास मिळावें म्हणून त्यांतील कित्येक लोकांना जन्मभर शेतकीच्या धंद्यांत रावून आपल्या बौद्धिक उन्नतीला मुकावें लागतें, तर स्वातंत्र्यासाठीं अहोरात्र झटणाऱ्या मनुष्यास आपल्या शारीरिक, बौद्धिक अगर वैयक्तिक नैतिक उन्नतीसहि मुकावें लागतें. सत्यपालन अगर अहिंसा हीं आत्मोन्नतीस अत्यंत आवश्यक आहेत हें खरें, परंतु स्वदेशाच्या कल्याणासाठीं प्रसर्गी असल्यानें जिव्हा विटाळणें, अगर रक्तांत हात माखणें हेहि आवश्यक असतें. सारांश, आत्मोन्नति व परोपकार यांत कधींच विरोध येणार नाहीं अशी परिस्थिति कधींहि उत्पन्न होणें शक्य नसल्यामुळें, आत्मोन्नतीचरोचरच स्वार्थत्यागाचें तत्त्वहि नेहमीं डोळ्यापुढें ठेवणें आवश्यक आहे.

अशा रीतीनें व्यवहारांत आत्मोन्नतीपेक्षां स्वार्थत्यागाच्या तत्त्वासच अधिक महत्त्व देणें इष्ट असलें तरी, केवळ त्याच तत्त्वाचा अमर्याद व अबाधित रीतीनें अंगिकार केल्यास तें तत्त्व अनिष्ट व आत्मविरोधी होतें हें वर सांगितलेंच आहे. अशा स्थितींत या दोन्ही तत्त्वांच्या परस्पर मर्यादा कशा ठरवाव्या असा प्रश्न उपस्थित होणें अगदीं स्वाभाविक आहे. या मर्यादा ठरवितांना, दोन्हीपैकी कोणत्याहि तत्त्वाला जर कां धक्का दसला, तर आपणांस नीतीअनीतीचें ज्ञानच नाहीं, किंबहुना नीतीअनीति हें केवळ योतांड आहे असें म्हणावें लागेल. नीतितत्त्वांचा मिलाफ होऊं शकला नाहीं, तर एकाच वेळीं दोन परस्परविरोधी गोष्टी करणें सारखेंच योग्य आहे असें म्हणावें लागेल, व या तंट्याचा फायदा घेऊन स्वार्थी मनुष्य त्या दोन्हींच्याहि तडाक्यांतून सुरक्षितपणें निसटून जाईल इतकेंच नव्हे, तर उलट तीं दोन्हीं तत्त्वांचें प्रतिपादन करणारांना मूर्खांचे कोटींत ढकलील. ही कल्पना स्वकपोलकल्पित नसून सुप्रसिद्ध इंग्रज लेखक ब्रॅड्ले यांनीच हें संकट नीतिशास्त्रावर आणलें आहे. परंतु ब्रॅड्लेसाहेबांचा आक्षेप केवळ

गैरसमजाच्या पायावर रचलेला आहे हें सिद्ध करणें मुळींच कठीण नाहीं. एकादे वेळीं दोन चांगल्या गोष्टी करणें इष्ट असतां त्यांत परस्परविरोध येतो, व त्यांपैकीं एक पत्करून दुसरीचा त्याग करावा लागतो. उदाहरणार्थ, आत्मोन्नति व स्वार्थत्याग हीं दोन्ही तत्त्वे चांगलीं असतां तीं दोन्ही साधणें एकादे वेळीं शक्य नसतें, म्हणून सर्व नीतिमत्ता ही मायिक अगर आभासात्मक असून परब्रह्माच्या दृष्टीनें ती अगदीं चुकीची आहे, असा ब्रॅड्लेसाहेबांचा अभिप्राय आहे. परंतु केवळ चांगलें अगर इष्ट, व करण्यास प्रशस्त अगर योग्य, या दोन गोष्टींमधील भेद न ओळखल्यामुळें ब्रॅड्लेसाहेबांनीं वरील आक्षेप आणलेला आहे. दोन गोष्टी चांगल्या असल्या व त्या परस्परविरोधी असल्या, तरी एकाच वेळीं त्या दोन्ही करणें सारखेंच योग्य अगर प्रशस्त आहे असें नीतिशास्त्राचें म्हणणें असतें, तर नीतिशास्त्र हें आत्मविरोधी व मायिक झालें असतें. परंतु नीतिशास्त्र असें सांगतच नाहीं. उलट त्या दोन्ही गोष्टी करण्याचा यत्न करणें मूर्खपणाचें आहे असेंच नीतिशास्त्र सांगतें. दारोदार उपदेश करित हिंडणें चांगलें खरें, परंतु परीक्षेच्या वेळीं आपला अभ्यास करावयाचा टाकून उपदेश करित भटकणाऱ्या विद्यार्थ्यांस परोपकारी म्हणण्यापेक्षां कोणीहि उडाणटप्पूच म्हणेल. सारांश, दोन चांगल्या गोष्टींत परस्परविरोध आल्यास, त्या दोन्ही करणें सारखेंच प्रशस्त न मानतां, त्यांतील अधिक चांगली असेल ती करून कमी चांगली असेल तिचा त्याग करणें हेंच योग्य आहे असा नीतिशास्त्राचा सिद्धांत आहे. आतां हें खरें आहे कीं, नीतितत्त्वांत असा विरोध कधींच आला नसता तर अधिक बरें झालें असतें. परंतु असें म्हणणें म्हणजे, एकाद्याला एकाच वेळीं दुसऱ्यास आपलें अन्न देऊन टाकूनहि स्वतःची भूक शांत करणें, अगर इतरांना आपली संपत्ति देऊन टाकूनहि स्वतः श्रीमंतच राहणें शक्य झालें असतें तर अधिक बरें झालें असतें असें म्हणण्यासारखें आहे. सारांश, ब्रह्मदेवानें आहे याहून अधिक चांगली व सोड्स्कर सृष्टि निर्माण केली असती तर अधिक बरें झालें असतें, असें म्हणण्यासारखें आहे. नीतितत्त्वांमधील परस्परविरोध हा सृष्टीच्या अगर मनुष्याच्या शक्तीच्या अपूर्णतेचें द्योतक असला तरी, कोणत्याहि विशिष्ट बाबतींत त्यांतील अधिक श्रेष्ठ तत्त्वाचा स्वीकार करून कनिष्ठ तत्त्वाचा त्याग

करावा असं सांगणारं नीतिशास्त्र हें मायिक अगर सर्वस्वीं सापेक्ष कसं ठरतं हें आम्हांस समजत नाहीं. नीतिशास्त्र हें ब्रह्मस्वरूपाचे दृष्टीने अगर सापेक्ष असत्यहि असलें तरी, मायिक जगांतून ब्रह्मस्वरूपाप्रत पोहोचविणारी एकादी खरी शिडी असेल तर ती नीतिमत्तेचीच आहे असं आम्हांस वाटतं. आत्मोन्नति व स्वार्थत्याग या तत्त्वांत परस्परविरोध आला तरी, कोणत्याहि विशिष्ट बाबतींत, त्यांच्या कमीअधिक युक्तायुक्ततेचा विचार करून न्यायनिवाडा देणें हें नीतिशास्त्राला शक्य व आवश्यक आहे. तसा निवाडा देण्याची साधारण दिशा दाखवून हें प्रकरण संपविलें पाहिजे.

दुसऱ्यांचें हित ज्या वेळीं स्वतःच्या हिताइतकेंच महत्त्वाचें असेल, त्या वेळीं आपण त्यासाठीं स्वतःच्या हितावरच पाणी सोडलें पाहिजे हें उघड आहे. दुसऱ्यांच्या हिताकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपली खरी व पूर्ण उन्नति होणें शक्य नाहीं. सर्वांचें हित सारख्याच महत्त्वाचें आहे, व आपल्या हितासाठीं दुसऱ्यांचें नुकसान करणें हें सर्वस्वीं अयोग्य व आत्मोन्नतीला विघातक आहे. सर्वांचें हित सारख्याच महत्त्वाचें असलें तरी तें साधण्याचे सर्वांचे मार्ग भिन्न भिन्न असतात, व तें साधण्यास लागणाऱ्या शक्तींची वाढ सर्वांत सारखीच होणें शक्य नसतें; यामुळें ज्या प्रकारचें काम एकादा मनुष्य अधिक चांगलें करूं शकतो त्या कामांत त्याला इतरांपेक्षां अधिक सवलती देणें हें सर्वांच्याच हिताचें असतें. या विषयाचें सविस्तर विवेचन आम्ही पुढील प्रकरणांत करणार आहों. प्रस्तुत मुद्दा हा आहे कीं, एका मनुष्यास दुसऱ्यापेक्षां जास्त हितकारक अगर सुखकर परिस्थिति समाजानें उत्पन्न करून दिलेली आहे असं बरबर पहाणारास दिसलें तरी, तसें करणें अन्यायाचेंच आहे असं म्हणतां येणार नाहीं. उच्च प्रकारच्या बौद्धिक शिक्षणाचा अगर व्यवसायाचाहि समाजाला फायदा होतो, व तो करणाऱ्या मनुष्यानें अन्नवस्त्राचे बाबतींत इतरांपेक्षां अधिक सुख उपभोगणें कोणी आपस्वार्थीपणाचें समजत नाहीं. असो, अशा रीतीनें आपलें हित दुसऱ्यांच्या हितापेक्षां अधिक महत्त्वाचें असल्यास, दुसऱ्यांच्या क्षुल्लक हितासाठीं आपल्या हिताचा त्याग न करणेंच अधिक श्रेयस्कर व समाजासहि अधिक हितकारक होय. अर्थात्, ज्या वेळीं अशा कोणत्याहि रीतीनें दुसऱ्यांच्या हितापेक्षां आपलें हित अधिक महत्त्वाचें नसतें, अगर दुसऱ्यांचें

हितच आपल्या हितापेक्षा अधिक महत्त्वाचें असतें, त्या वेळीं आपलें हित बाजूस सारून दुसऱ्यास मदत करणें यांतच खरी आत्मोन्नति आहे; किंवाहुना, व्यावहारिकदृष्ट्या विचार केल्यास, प्रत्येक मनुष्य हारवभावतःच स्वहितदक्ष असल्यामुळें तें त्यास कोणी सांगावें लागत नाही, परंतु स्वार्थत्यागाचें अगर परहिताचें ध्येय हें नेहमीं डोळ्यापुढें न ठेवल्यास ती वृत्ति हळुहळू नाहीशी होत जाण्याचाच अधिक संभव असतो, व म्हणून स्वार्थत्यागाचें तत्त्वच व्यवहारांत अधिक श्रेष्ठ मानून चालावें लागतें. शिवाय, एकादा मनुष्य कितीहि हलक्या दर्जाचा अगर कोणत्याहि चांगल्या कामास निरुपयोगी असला, तरी त्यास केवळ आपल्या हिताचें साधन असें मानणें, अगर त्यास स्वतःची अशी कांहींच किंमत नाही असें मानणें; सारांश, आपलें हित कितीहि महत्त्वाचें असलें तरी, इतर व्यक्तींना केवळ त्या हिताची साधनें असें लेखणें केव्हांहि योग्य होणार नाही. सर्वांची शक्ति अगर प्रगति सारखी नसल्यामुळें सर्वांच्या हिताची योग्यताहि सारखी नसते हें खरें आहे, परंतु एका विवक्षित मर्यादेपर्यंत सर्व माणसें सारख्याच दर्जाचीं असतात हें लक्षांत ठेविलें पाहिजे. युरोपियन लोक ज्यास्त सुधारलेले व अधिक मोठमोठीं कामें करण्यास लायक आहेत म्हणून त्यांनीं एकाद्या वसाहतीतील रानटी लोकांस कापून काढून आपणांस जागा मोकळी करून घेणें हें नीतिदृष्ट्या केव्हांहि निंद्यच ठरेल. किंवाहुना, उच्च प्रकारचें बौद्धिक शिक्षण घेतलेल्या मनुष्याचा त्याच्या स्वतःखेरीज इतर समाजास जर काडीमात्र देखील फायदा होत नसता, तर तसें शिक्षण घेण्यांत त्यानें केवळ वेळाचा अपव्यय करून समाजावर व्यर्थ भार घातला असंच आपणांस वाटलें असतें. अशा तऱ्हेची त्याची वैयक्तिक उन्नति ही इतर कनिष्ठ प्रकारच्या अगर अन्न-वस्त्राच्या फायद्याप्रमाणेंच इतरांच्या हितास विरोध करणारी अशीच आपण मानली असती. जों जों मनुष्य अधिकाधिक उच्च प्रकारची आत्मोन्नति करून घेईल तों तों तिचें वैयक्तिक स्वरूप जाऊन ती सर्वांस हितकर होत जाते, व म्हणूनच तशी वैयक्तिक आत्मोन्नति करणें हें आपण योग्य समजतों. राजकारणाचा अगर तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यांत एकाद्या मनुष्यानें अनेक वर्षे घालविलीं तरी, त्या विषयांचा त्यानें केवळ करमणुकीखातर अभ्यास केला नसल्यास, त्या अभ्यासाचा उपयोग तो आपल्या देशाची राजकीय स्थिति सुधा-

रण्यांत अगर समाजांत उदात्त तत्त्वांचा प्रसार करण्याकडे करील; व अशा रीतीने आपली वैयक्तिक उन्नति त्यानें इतरांच्या कारणीं लाविल्यास तसा अभ्यास करण्यांत घालविलेल्या आयुष्याबद्दल कोणीहि त्यास दोष देणार नाहीं. शास्त्रीय शोधार्थी अगर काव्य लिहून आपल्या देशाचें नांव अजरामर करणाऱ्या घोसबाबूंस अगर रवींद्रनाथांस स्वार्थी म्हणणाऱ्या मनुष्याची हिताहिताची कल्पना फारच आकुंचित व विचित्र आहे असं म्हणावं लागेल. राष्ट्रांमध्ये वाढण्याची म्हणजे ज्ञानाची वाढ मुळींच न झाल्यास त्याच्या नीतिमत्तेचीहि वाढ खुंटते हें लक्षांत ठेवलें पाहिजे. नीतिमत्ता ही केवळ बौद्धिक उन्नतीवर अवलंबून असते असं आमचें म्हणणें नाहीं, परंतु अडाणी लोकांच्या नीतीअनीतीच्या कल्पनाहि रानटीपणाच्याच असतात हें सांगावयास पाहिजे असं नाहीं. केवळ नीति-नीति असं घोकीत बसल्यानें नीतिमत्ता वाढत नसून, आपले सर्व प्रकारचे व्यवसाय व सर्व शक्तींची वाढ यथायोग्य प्रमाणांत व नीतीच्या कक्षेंत राहून करण्यांतच खरी आत्मोन्नति व खरा स्वार्थत्याग आहे. गुन्हेगारीच्या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यानें हि चोरीचा प्रयोग करून पहाणें, अगर विवाहसंस्थेचा अभ्यास करणाऱ्यानें हि पंचवीस बायका करून घेणें योग्य आहे असं कोणी म्हणणार नाहीं. अशा रीतीनें इतर सर्व प्रकारची उन्नति नैतिक उन्नतीपेक्षां कमी दर्जाची असली तरी, केवळ स्वार्थत्यागाच्या कल्पनेनें वाहवून जाऊन, इतर सर्व प्रकारची उन्नति खुंटविल्यानें, मनुष्य आत्मोन्नति व परोपकार या दोन्हींसहि मुक्तो असं आम्हांस वाटतें.

सारांश, समाजाच्या हिताकडे योग्य नजर देऊन, व आपला स्वार्थत्याग हा स्वतःच्या व इतरांच्या एकंदर हितास पोषक होत असल्यास, तसा स्वार्थत्याग करण्यास नेहमीं तत्पर असणें यांतच खरी आत्मोन्नति आहे. स्वतःच्या आणि समाजाच्या हितासःठीं जी स्वतःची शारीरिक, बौद्धिक अगर नैतिक पात्रता लागते ती आंगीं आणण्याचा यत्न करणें यांतच खरा स्वार्थत्याग आहे. अशा रीतीनें हीं दोन्ही तत्त्वे सदैव हृदयांत बाळगून, त्याप्रमाणें आचरण करणाऱ्या मनुष्यास, नीतिमत्ता ही मायिक अगर आमविरोधी वाटत नाहीं; तर या मायिक सृष्टींत जर कोणतें श्रेष्ठतम सत्य असेल तर तें नैतिक सत्य होय असं वाटतें; तसें तें वाटण्यांतच त्याचें व सर्व समाजाचें कल्याण आहे.

प्रकरण ६ वें.

व्यवसायाची निवड

मागील प्रकरणांत आम्हीं असें दर्शविलें कीं, प्रत्येक मनुष्यानें नैतिक उन्नतीबरोबरच आपल्या बुद्धीची, कलाकौशल्याची आणि शरीर-सामर्थ्याची वाढ नैतिक कक्षेंत राहून व यथायोग्य प्रमाणांत केली पाहिजे; व केवळ वैयक्तिक उन्नति ही खरी आत्मोन्नति नसल्यामुळें त्यानें समाजाचेंहि कल्याण करण्यास झटलें पाहिजे. परंतु समाजाचें कल्याण हें एखाद्या चलनी नाण्याप्रमाणें अगर गाभाऱ्यांत ओतण्याच्या दुधाप्रमाणें एकसारखें नसून तें अनेकविध असतें. अगदीं सर्वसाधारण ध्येय जरी सर्वांचें एकच असलें, तरी तें अत्यंत अस्पष्ट व आकलन करण्यास अति-शय कठीण असून, तें साधण्याचे मार्ग इतके भिन्न भिन्न असतात कीं, त्या सर्वांचा अवलंब करणें कोणत्याहि एका व्यक्तीस शक्य नसतें. एकादा मनुष्य आजन्म अविवाहित राहून धर्मोपदेशाच्या मार्गानें समाजाची उन्नति करील, तर दुसरा समाजांतील लोकांस अन्नवस्त्र अगर औषधपाणी पुरवून त्यांची सेवा करील; तिसरा लोकांना लिहिण्यावाचण्यास शिकवील, तर चवथा त्यांच्या रेल्वेंतील गैरसोयी दूर करण्यास झटेल. अशा रीतीनें आत्मोन्नतीप्रमाणेंच सामाजिक उन्नतीच्याहि निरनिराळ्या शाखा असतात, व स्वतःची ज्याप्रमाणें सर्व शाखांत सारखीच उन्नति होणें शक्य नसतें, त्याचप्रमाणें समाजाचेंहि सर्व बाजूनीं कल्याण करणें कोणासहि शक्य नसतें. समाजास खावयास मिळावें म्हणून शेतांत रावणाऱ्या मनुष्यासहि, सर्वच खाण्याच्या पदार्थांची पैदास करणें शक्य नसून, त्याला एकाद-दुसऱ्या पदार्थाचीच निवड करावी लागते. सारांश, मनुष्याची शक्ति अत्यंत मर्यादित असल्यामुळें, स्वतःची उन्नति करतांना ज्याप्रमाणें आपली आवडनिवड, शक्याशक्यता इत्यादि गोष्टींचा विचार करावा लागतो, त्याचप्रमाणें समाजाचें कल्याण करूं इच्छिणाऱ्यानेंहि कोणत्या प्रकारचें हित करणें आपणांस शक्य व सुलभ आहे याचा विचार करणें आवश्यक असतें. यासच आम्हीं व्यवसायाची निवड असें नांव दिलें आहे.

सामान्यतः प्रत्येक व्यवसायांत कांहीं फायदे तर कांहीं तोटे असतात, व कोणताहि व्यवसाय करणाऱ्या मनुष्याचें कांहीं बाबतींत हित तर कांहीं बाबतींत अहित होणें हें अगदीं अपरिहार्य असतें. खेडेगांवांत अगर शेतांत काम करणाऱ्या मनुष्यास स्वच्छ हवेचा व शांत वातावरणाचा उपभोग घेण्यास सांपडतो, तर या दोन्ही गोष्टींस मुकणाऱ्या शहरांतील कामगारास, भोंवतालच्या राजकीय अगर सामाजिक परिस्थितीचें शान व सामाजिक सुखसोयीचीं अगर करमणुकीचीं साधनें यांचा लाभ होतो. समाजरचनेंत कितीहि सुधारणा झाली तरी ही विषमता पूर्णपणें नाहींशी होणें कधीहि शक्य नाहीं. शिवाय, सर्वांची शक्ति, आवडनिवड अगर सोयीगैरसोयीची कल्पना या सारख्या नसल्यामुळें, एकच व्यवसाय सर्वांनीं करणें शक्य व इष्टहि नसतें, व म्हणून आपल्या व्यवसायाची निवड करण्यापूर्वी, समाजाचें कोणतें हित करण्यास सर्व दृष्टींनीं आपण पात्र आहों, व कोणत्या व्यवसायापासून होणारें हित आपणां स्वतःस अधिक आवश्यक आहे, याचा विचार प्रत्येकानें केला पाहिजे. आपल्या उपजीविकेच्या अगर उदरनिर्वाहाच्या व्यवसायांत तर असा विचार करणें अत्यंत जरूर आहे हें कोणीहि मान्य करील. एकाद्या आंधळ्या मनुष्यानें चित्रकाराचा व्यवसाय करूं म्हटल्यास, अगर मेंदू घड नसलेल्या मनुष्यानें शिक्षकाचा व्यवसाय पत्करल्यास, त्यांत त्याला मुळींच यश येणार नाहीं हें उघड आहे. परंतु केवळ निरपेक्ष बुद्धीनें समाजाचें कल्याण करतांनाहि असा विचार करून कोणत्या तरी प्रकारची निवड करावी लागते. राजकारणास लागणारी विशेष प्रवृत्ति आंगीं नसल्यामुळें, अगर सामाजिक सुधारणेचें महत्त्व अधिक आहे असें वाटून, ती सुधारणा करण्याकडे कोणी लक्ष पुरवील, तर राजकीय पारतंत्र्याशीं झगडण्यांत कोणी आपलें आयुष्य वेंचील; परंतु कोणासहि दोन्हीपैकीं एक गोष्ट करून दुसरीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल दोष देणें योग्य होणार नाहीं. उलट ज्याचें काम त्यानेंच करावें असेंच कोणीहि म्हणेल. मात्र तसें काम पत्करण्यापूर्वी स्वतःच्या पात्रापात्रतेबरोबरच परिस्थितीचा व त्या कामाच्या कमी अधिक महत्त्वाचाहि विचार करणें आवश्यक असतें. त्या विचाराची साधारण दिशा काय असावी याचें दिग्दर्शन प्रस्तुत प्रकरणांत करण्याचें योजिलें आहे.

व्यवसायाची निवड कशी करावी, या प्रश्नास मार्टिनोसाहेबांनीं एक उत्तर दिलें आहे. त्या उत्तराची सत्यता पाहूं गेल्यास अंतःस्फूर्तिवादांतील दोषाहि आपणांस ठळकपणें दिसून येईल. कोणताहि व्यवसाय अगर कोणतेंहि कार्य पत्करतांना सर्वांत उच्च भावनेचा, अगर त्या वेळीं जी गोष्ट करण्याची अंतःस्फूर्ति होईल, तिचा निवाडा मान्य करून त्याप्रमाणें वागावें असें मार्टिनोसाहेबांचें मत आहे. अधिक उच्च मार्ग दिसत असतांना कनिष्ठ मार्गाचा अंगीकार करणें केव्हांहि योग्य होणार नाहीं असा मार्टिनोसाहेबांचा सिद्धांत आहे. अर्थात्, असा “अधिक उच्च मार्ग” डोळ्यांपुढें न आल्यास, कोणत्याहि कनिष्ठ मार्गाचा स्वीकार करणें वरील सिद्धांताप्रमाणें अयोग्य ठरत नाहीं. परंतु उच्च मार्ग अगर उच्च भावना मनांत येण्यासहि, प्रथम उच्च शीलाची व चांगल्या संवयींची आवश्यकता असते. अशा रीतीनें अगोदर चांगलें शील बनल्याखेरीज उच्च भावना उद्भवत नाहींत, व उच्च भावना उत्पन्न होऊन त्यांचा अंगीकार केल्याखेरीज चांगलें शील बनत नाहीं, असा हा अन्योन्याश्रयाचा सिद्धांत आहे. शिवाय, वरील सिद्धांताप्रमाणें आपल्या मनांत परिस्थितीमुळें अगर दुसऱ्या कोठून तरी उच्च भावनांचा उद्भव होईपर्यंत डोळे मिटून स्वस्थ बसण्याखेरीज कांहींच कर्तव्य उरत नाहीं. या आक्षेपास मार्टिनोसाहेब असें उत्तर देतात कीं, आपल्या मनांत चांगल्या भावना अगर सद्विचार उत्पन्न होतील असें वातावरण अगर परिस्थिति उत्पन्न करण्याचा प्रत्येकानें प्रयत्न केला पाहिजे. परंतु अशा उच्च वातावरणाची अगर परिस्थितीची निवड कशी करावयाची हाच मुख्य प्रश्न आहे व तो वरील उत्तरानें मुळींच सुटत नाहीं. कौटुंबिक प्रेमापेक्षां विश्वबंधुत्वाची भावना अधिक उदात्त, म्हणून आपल्या कुटुंबाचे हाल करून सदोदित शेजाऱ्यांना मदत करित राहणें शहाणपणाचें होईल काय ? या प्रश्नास नास्तिकपक्षीं उत्तर देण्यांत मार्टिनोसाहेबांनीं आपल्या उच्च भावनेचा सिद्धांत सोडून देऊन, कोणत्याहि कार्याच्या परिणामांकडे व त्यापासून होणाऱ्या एकंदर समाजाच्या हिताहिताकडे नजर दिली पाहिजे असंच कबूल केलें आहे. याच्याहि पुढें जाऊन असें म्हणतां येईल कीं, स्वतःची अगर कुटुंबाची उपजीविका कोणताहि व्यवसाय स्वीकारून केली, तरी ती विश्वबंधुत्वाच्या आड येणारच

हैं स्पष्ट दिसत असतांना, मनुष्यानें विवाह तरी कां करावा अगर आपला पोटाचा व्यवसाय करण्यांत वेळ तरी कां दवडावा ? याचा शेवट कोणताच व्यवसाय करूं नये असें म्हणण्यांत होईल. एखाद्या कुवेरपुत्रास कोणताच व्यवसाय न करतां परोपकारांत आयुष्य वेंचण्याचा उपदेश करणें फार तर शोभेल. परंतु कोणता व्यवसाय पत्करावा असा प्रश्न विचारणाऱ्या मनुष्यास, कोणताच व्यवसाय न करितां सर्वांत उच्च प्रकारचें कार्य करित रहावें असें उत्तर देणें म्हणजे केवळ थट्टा करणें होय. परंतु या प्रश्नास बरोबर उत्तर देणें अत्यंत महत्त्वाचें आहे हें थोड्या विचारांनीं सहज दिसून येईल. कोणतेंहि ध्येय साधणें हें आपण त्यासाठीं आंखलेल्या मार्गावर अवलंबून असतें. चुकीचा मार्ग आंखल्यास आपलें ध्येय न साधून शिवाय समाजाचेंहि अकल्याण होतें. अशा रीतीनें आपला आयुष्यक्रम ठरवितांनाच आपण आपल्या नैतिक उन्नतीची व आपल्या हातून होणाऱ्या सामाजिक उन्नतीची मर्यादा ठरवून टाकतो हें लक्षांत ठेविलें पाहिजे. व्यवहारांतील किरकोळ गोष्टी ठरवितांना जरी प्रत्येक वेळीं नीतिशास्त्राची जरूर नसली, तरी सर्वसाधारण आयुष्यक्रम ठरवितांना नीतिशास्त्राची अत्यंत गरज असते, व या बाबतींतहि अंतःस्फूर्तीवरच सर्व भार टाकल्यास, नीतिशास्त्राचें अगर नीतिनियमांचें अस्तित्वच निष्कारण आहे असें मानावें लागेल. मार्टिनोसाहेब म्हणतात त्याप्रमाणें, आपल्या व्यवसायामध्ये उत्पन्न होणारे मनोविकार अगर त्या व्यवसायाला अनुषंगिक असलेले दोष सर्वस्वी टाळतां येणें शक्य नाहीं हें आम्हांस मान्य आहे. उदाहरणार्थ, वकिलीच्या धंद्यांत खोटें बोलण्याचें अजीवात टाळणें, अगर खाटकाच्या धंद्यांत अहिंसेचें व्रत चालविणें अशक्य आहे; परंतु सत्यपालन अगर अहिंसा हीं वकिलाचा अगर खाटकाचा धंदाच सोडून दिल्यास अधिक सुलभ रीतीनें साधतां येणार नाहींत काय ? किंबहुना, आपल्या व्यवसायाचा अगर परिस्थितीचा आपल्या मनावर व नीतिमत्तेवर फार परिणाम होतो, व अशा रीतीनें आपली नीतिमत्ता ही पुष्कळशी आपल्या व्यवसायावर अवलंबून असते, म्हणूनच आपल्या व्यवसायाची निवड करण्यापूर्वी फार विचार करावा लागतो. जाणूनबुजून दारूचा गुत्ता उघडणाऱ्या मनुष्यास, स्वतःची—निदान समाजाची—नीतिमत्ता बिघडविण्याबद्दल आपण जबाबदार धरित नाहीं काय ?

मनुष्याची नीतिमत्ता ही केवळ त्याच्या व्यवसायावरच अवलंबून असते असें आमचें म्हणणें नाहीं. एखादा अत्यंत नीतिनिष्ठ मनुष्य कोणताहि धंदा करीत असला, तरी आपली नीतिमत्ता यत्किंचितहि ढळू देणार नाहीं. परंतु अशीं माणसें केवळ अपवादात्मक होत, व तीं सोडून दिल्यास कांहीं व्यवसाय इतरांपेक्षां नीतिमत्तेला अधिक पोषक असतात हें नाकबूल करतां यावयाचें नाहीं. दारूची विक्री करण्यापेक्षां शिक्षकाच्या व्यवसायांतील वातावरण अधिक उन्नतिकारक नाहीं असें कोण म्हणेल ? एखाद्या पेटीवर वसून राहण्यापेक्षां, वैद्यकीचा व्यवसाय हा अधिक कष्ट करण्यास व परोपकाराचे धडे शिकविण्यास कारणीभूत होतो हें कोणीहि मान्य करील. आतां हें खरें आहे कीं, हलक्या धंद्यांत ज्याप्रमाणें नीतिश्रेष्ठ माणसें निघू शकतात, त्याचप्रमाणें उच्च व्यवसायांत पडलेलीं माणसें देखील नीतिभ्रष्ट असू शकतील. आजन्म अविवाहित राहून धर्मोपदेशक बनलेला मनुष्य देखील, त्या व्यवसायांतील उच्च वातावरण बाजूस सारून त्यांतील फायद्यांचा मात्र यथेच्छ उपभोग घेईल. परंतु हेहि एक प्रकारचें अपवादच होत. साधारण प्रवृत्तीचा मनुष्य धर्मप्रसाराच्या व्यवसायांत पडल्यास, त्याचरोबर येणाऱ्या जबाबदारीमुळें व अनुकूल वातावरणामुळें हलुहलू अधिक नीतिमान बनत जातो; उलट, हलक्या धंद्यांत पडलेला मनुष्य मूळचा बरा असला तरी, वाईट संगति व त्या धंद्यांतील लबाड्या वगैरे गोष्टींनीं तो लवकरच पूर्ण पछाडला जातो. स्वतःच्या अगर समाजाच्या नीतिमत्तेला विघातक असे धंदे अगदीं निर्विकार बुद्धीनें करीत राहणें अशक्य असतें, व म्हणून अशा धंद्यांत पडून पोट भरण्यापेक्षां उच्च प्रकारच्या व्यवसायांत थोडे कमी पैसे मिळाले तरी चालतील असें आपण म्हणतो. नदीतून ज्याप्रमाणें कोरड्या पावलांनीं जाणें अशक्य असतें, त्याचप्रमाणें कांहीं कांहीं धंद्यांत आपलें पावित्र्य रक्षण करून राहणें अत्यंत कठीण किंवा अशक्यच असतें. शिवाय, कित्येक व्यवसाय स्वभावतःच अगदीं अनैतिक व अयोग्य असतात. केवळ पोटासाठीं म्हणून कुमार्गाचें आचरण करणाऱ्या वंद्यांस, तो केवळ त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे असें म्हणून निर्दोषी ठरवितां येईल काय ? तात्पर्य, आपल्या व्यवसायाचा आपल्या स्वतःच्या व समाजाच्या नीतिमत्तेवर अत्यंत परिणाम होत असल्यामुळें,

व्यवसायाची निवड करतांना तसा अनिष्ट परिणाम न होईल अशी खबर-दारी प्रत्येकानें घेतली पाहिजे. केवळ मार्टिनोसाहेव म्हणतात त्याप्रमाणें, उच्च भावनेच्या अगर अंतःस्फूर्तीच्या लाटेबरोबर घहात जाण्यानें स्वतः-चा व्यवसायहि धड होत नाही व समाजाचेंहि कल्याण होत नाही, हें लक्षांत ठेविलें पाहिजे. दुसरें असें कीं, व्यवसायाची निवड करतांना एका बाजूस केवळ उच्च भावना व दुसऱ्या बाजूस केवळ कनिष्ठ हेतु असा लढा क्वचितच दिसून येतो; उलट ती निवड करतांना मनुष्य अनेक प्रकारच्या मिश्र हेतूंनीं प्रेरित झालेला असतो. शेतकीचा धंदा सोडून शिक्षकाचा व्यवसाय पतकरणारा मनुष्य केवळ ज्ञानार्जनाच्या उदात्त हेतूनेच प्रेरित झालेला असेल असें नाही, तर शेतकीपेशां त्या व्यवसायांत मिळणारी अधिक विश्रांति व अधिक मोबदला हेहि हेतु त्याच्या मनांत असतील. शिवाय, दुकानदारीपेशां ज्ञानार्जनाचा अगर वैद्यकीचा व्यवसाय अधिक उच्च प्रकारचा आहे असें वाटत असून देखील, परिस्थिति प्रतिकूल असल्या-मुळें, अशिक्षितपणामुळें, अगर दुकानदारीमध्ये विशेष कौशल्य अगर आवड असल्यामुळें, एखादा मनुष्य तोच व्यवसाय करील; परंतु मार्टिनोसाहेवांच्या सिद्धांताप्रमाणें, उच्च व्यवसाय सोडून थोडासा कनिष्ठ व्यवसाय कोणत्याहि कारणासाठीं करणें योग्य ठरणार नाही. अर्थातच हा सिद्धांत अत्यंत अव्यवहार्य आहे हें उघड आहे. देशकार्याच्या इच्छेबरोबरच अधिकाराच्या लालसेनें अगर महत्त्वाकांक्षेनें प्रेरित होऊन एखादा मनुष्य सैन्यांत शिरेल; परंतु महत्त्वाकांक्षेपेशां ज्ञानलालसेची भावना अधिक उच्च आहे हें ज्यास समजतें, अशा प्रत्येक मनुष्यानें सैनिक न होतां इतिहाससंशोधकच झालें पाहिजे; अगर ज्ञानार्जनापेशांहि भूतदयेची भावना अधिक उच्च आहे म्हणून, प्रत्येक मनुष्यानें इतर कोणत्याहि शास्त्राचें अध्ययन न करतां केवळ वैद्यकीचाच अभ्यास केला पाहिजे असें म्हणणें योग्य होईल काय? सामान्यतः कोण-ताहि मनुष्य जो व्यवसाय करतो, त्यांत त्याचे इतर उदात्त हेतु असले तरी, त्या व्यवसायाची आवड हा एक हेतु त्यांत असतोच. परंतु मार्टिनोसाहेवांचें मत ग्राह्य मानल्यास, जो धंदा आपणांस सर्वांत कमी आवडतो त्याचीच आपण निवड केली पाहिजे असें म्हणावें लागेल.

बरील विवेचनावरून, व्यवसायाची निवड करतांना केवळ मार्टिनो-

साहेबांचें उच्च भावनेचें प्रमाण विनचुक मानून चालतां येणार नाही हें दिसून येईल; परंतु मार्टिनोसाहेबांचें प्रमाण चुकीचें ठरलें तरी दुसरें चांगलें प्रमाण कोणतें हा प्रश्न शिष्टकर राहतोच. आपल्या व्यवसायापासून एकंदर समाजाचें किती कल्याण होईल याचा विचार केला पाहिजे असें आम्हीं म्हटलें; परंतु केवळ समाजाचें सर्वांत जास्त कल्याण ज्या योगान होईल, तो व्यवसाय प्रत्येकानें करावा असें म्हटल्यानें हि हा प्रश्न सुटणार नाही. कारण असें म्हणणें म्हणजे अमर्याद स्वार्थत्यागाचें तसेच अंगिकारणें होय. अशा तऱ्हेच्या तत्त्वाची अनिष्टता आम्हीं मागील प्रकरणांत दर्शविलीच आहे. या तत्त्वाचा अवलंब केल्यास, केवळ समाजाच्या अन्नवस्त्राच्या गरजा पुरविण्याखेरीज, कलाकौशल्य अगर उच्च प्रकारचा बौद्धिक व्यवसाय यांत यांकिंचितहि वेळ घालविणें अयोग्य ठरेल. परंतु समाजोन्नतीचें अगर स्वार्थत्यागाचें ध्येय, हें मागील प्रकरणांत दर्शविल्याप्रमाणें मर्यादित रीतीनें डोळ्यापुढें ठेविल्यास व्यवसायाच्या निवडीचा प्रश्न सुटणें अशक्य नाही. तो प्रश्न सोडवितांना कोणत्या गोष्टींचा विचार करणें आवश्यक आहे याचें साधारण दिग्दर्शन पुढीलप्रमाणें करतां येईल.

कोणताहि व्यवसाय केवळ उच्च भावनेनें प्रेरित होऊन, आपण होऊन पत्करण्यापूर्वी, ती भावना आपल्या हृदयांत कितपत टिकेल, अगर तें कार्य करण्याची चिकाटी आपल्या अंगां कितपत आहे, याचा विचार करणें अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शक्तीवाहेर एखादें ओझे उचलल्यास, ज्याप्रमाणें आपली शक्ति वाढण्याऐवजीं उलट वाढ खुंटते, त्याचप्रमाणें नैतिक वाचर्तीतहि आपल्या सामर्थ्यावाहेर कार्य पतकरल्यास त्यापासून उन्नति न होतां, उलट प्रत्याघातन्यायानें अवनति होण्याचाच फार संभव असतो. स्वदेशाभिमानानें प्रेरित होऊन ब्रह्मचर्याचा निश्चय व तुरुंगवासाचा अंगिकार करणारे कित्येक तरुण, उत्साहाची पहिली लाट ओसरतांच दुप्पट जोरानें संसारसुखांत व ऐपारामांत निमग्न झालेले दृष्टीस पडतात. याचा अर्थ, कोणतेंहि कठिण कर्तव्य करण्याची वेळ आल्यास मागें सरावें असा नव्हे; परंतु जाणूनबुजून समुद्रांत उडी टाकण्यापूर्वी, आपणांस किती लांबपर्यंत पोहतां येईल याचा विचार न केल्यास, मध्येच गटांगळ्या खाऊन आपल्या-बरोबर इतरांनाहि बुडविण्याची पाळी येण्याचा फार संभव आहे येवढेंच

आम्हांस दाखवावयाचें आहे. वाईट गोष्टी करण्यापूर्वी ज्याप्रमाणें विवेक करावा लागतो, त्याचप्रमाणें चांगल्या गोष्टींना हात घालण्यापूर्वीहि विवेकाची जरूर असते, व तसा विवेक न केल्यास त्याचा परिणाम विपरीत होण्याचा फार संभव असतो, हें लक्षांत ठेविलें पाहिजे.

दुसरें असं कीं, कित्येक व्यवसाय केवळ कर्तव्य म्हणून करणें प्रत्येकास शक्य नसतें. ते करण्यास कांहीं विशिष्ट प्रकारचे गुण अगर कौशल्य अंगीं असावें लागतें. प्रचारकाचें काम करणाऱ्या मनुष्याचे अंगीं वक्तृत्व, लेखनकौशल्य अगर इतरांचें चित्त आकर्षून घेणारा मोहकपणा विलकुल नसल्यास, त्याचे हातून तो व्यवसाय मुळींच यशस्वी होणार नाहीं हें उघड आहे. तुरुंगावरील अधिकाऱ्याची जागा पत्करणाऱ्या मनुष्याचे अंगीं, न्यायबुद्धीपेक्षां हृदयाचा कोमलपणाच अवास्तव रीतीनें वास करीत असल्यास, त्यानें ती जागा न पत्करतां एखाद्या इस्पितळांत रोग्यांची शुभ्रूपा करीत राहणेंच अधिक श्रेयस्कर होय. चित्रकलेची मुळींच आवड नसलेल्या मनुष्यानें चित्रकाराचा व्यवसाय करणें, अगर कटु आवाजाच्या मनुष्यानें गायनशिक्षकाचा धंदा करणें हास्यास्पद नाहीं, असं कोण म्हणेल ? सामान्यतः ज्याला जो व्यवसाय आवडेल व साधण्याचा संभव असेल, तोच त्यानें करणें श्रेयस्कर होय. आवडीनिवडीलाहि मर्यादा असतात, व कोणत्याहि मनुष्यास अत्यंत कष्टाचें अगर त्रासाचें काम सामान्यतः आवडत नाहीं हें खरें आहे. शस्त्रक्रिया करीत असतांना मुरू झालेला रक्ताचा प्रवाह वैद्यास प्रिय असतो असं नाहीं, व केवळ तेवढ्यावरून त्यानें आपला व्यवसाय सोडून दिल्यास त्याला कोणीहि भ्याडच म्हणेल; परंतु विशिष्ट व्यवसायाबद्दल सदोदित ज्याला तिरस्कार वाटतो अशा मनुष्यानें तो व्यवसाय केवळ कर्तव्य म्हणून करीत राहण्यांतहि विशेष हंशील नाहीं हें लक्षांत ठेविलें पाहिजे.

आपल्या व्यवसायाचा स्वतःच्या नीतिमतेवर काय परिणाम होईल हें पहाणें जसें आवश्यक, तसेंच त्याचा समाजावर काय परिणाम होईल याचा विचार करणेंहि जरूर असतें. कोणताहि अगर कितीहि प्रामाणिकपणाचा व्यवसाय करून पोट भरण्यापेक्षां, भिक्षावृत्ति पत्करून देशकार्य करीत राहणें बरें असं ज्यांस वाटतें असे महात्मे प्रत्येक समाजांत असतात.

परंतु आपलेंच अनुकरण समाजांतील पुष्कळ लोक करूं लागल्यास, त्याचा परिणाम अनिष्ट होईल हें लक्षांत ठेवून त्यांनीं वागलें पाहिजे. तुकारामबोवांचें वैराग्य पहातांच, राजकारणास विटलेल्या शिवाजी-महाराजांस, जर समर्थानीं पुन्हां तलवारीचा अंगिकार करण्यास लाविलें नसतें, तर महाराष्ट्रास स्वराज्याचे दिवस कधींच दिसले नसते. युरोपमध्ये एका काळीं धर्मप्रचाराची लाट इतकी उसळली कीं, प्रत्येकजण संन्यासी बनून कोणत्या तरी मठास सामील होऊं लागला; अगर पुरेसें द्रव्य जवळ असल्यास स्वतःच मठ स्थापन करूं लागला ! यासाठीं आपल्या उच्च मनोवृत्तींना बाह्यतः तरी आळा घालून, स्वतःच्या दृष्टीनें थोड्या कमी दर्जाचा, परंतु समाजाच्या दृष्टीनें हितकर, असा व्यवसाय पत्करणेंच अधिक इष्ट होय. पैशाची देवघेव ही समाजास आवश्यक खरी, परंतु समाजांतील सर्वच लोक सदोदित सावकारींत गढून गेल्यास, सर्व समाज द्रव्यलोभी बनून जाईल; उलटपक्षीं समाजांतील सर्व सत्प्रवृत्त लोकांनीं पैशाची देवघेव करण्याचें अजीवात सोडून दिल्यास, व अशा रीतीनें प्रामाणिक देवघेवीचें उदाहरण समाजास घालून न दिल्यास, त्यांतहि समाजाचें अकल्याणच आहे. कोणत्याहि मनुष्यानें आपल्या उच्च भावनांना अगर उदात्त हेतूंना वाव देण्यापूर्वीं, आपल्या कौटुंबिक व सामाजिक जबाबदारीचा विचार करणें अत्यंत आवश्यक आहे. चारपांच मुलेंवाळें झाल्यावर संसाराचा वीट येऊन, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची कांहींच तरतूद न करतां संन्यास घेणाऱ्या मनुष्यास वैराग्यशील म्हणण्यापेक्षां, कृतकर्माचीं फळें भोगण्यास कचरणारा भ्याड, असें विशेषण देणेंच अधिक योग्य होय. देशकार्यास वाढून घेण्यास उद्युक्त झालेल्या मनुष्यानेंहि, त्याच्या अंगावर संसाराची जबाबदारी असल्यास, अगोदर भिक्षावृत्तीपेक्षां थोडा कमी दर्जाचा व्यवसाय करून, स्वतःच्या नाहीं तरी निदान कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली पाहिजे. मागील प्रकरणांतील एका वाक्यांतच थोडा फेरबदल करून म्हणावयाचें झाल्यास, भिक्षेकरी व परावलंबी देशभक्तापेक्षां श्रीमंत, निदान स्वावलंबी देशभक्तासच देशाचें अधिक हित करतां येईल हें उघड आहे.

याचबरोबर हेंहि लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, व्यवसायाबरोबरच राहणी व

सुखसोयी यांचें मानहि बदलत जातें, व तसें तें बदलून घेण्यांत बाह्यतः विषमता दिसली तरी, समाजाच्या एकंदर हिताच्या दृष्टीनें तसें करणेंच इष्ट असतें. वैद्यकीचा व्यवसाय करणाऱ्या मनुष्यानें गांवाबाहेर लांब एखादा बंगला घेऊन राहणें रोग्यांचे दृष्टीनें केव्हांहि अयोग्यच ठरेल, परंतु वाङ्मयाचा व्यवसाय करणाऱ्या मनुष्यानें मध्यवर्तीतील गलबलाटाच्या बाहेर निवांत स्थळीं राहणेंच अधिक इष्ट होय हें कोणीहि मान्य करील. धर्मोपदेशकाचा व्यवसाय करणाऱ्या मनुष्यानें शारीरिक सुखाचा फारसा उपभोग न घेणेंच इष्ट असतें, परंतु तालीममास्तरानें पौष्टिक पदार्थ खाण्यांत अगर चित्रकलेचा व्यवसाय करणाऱ्यानें चित्रें खरेदी करण्यांत थोडेबहुत अधिक पैसे खर्च केल्यास त्यांस दोष देणें योग्य होणार नाही. गिरणींतील मजुरापेक्षां वैद्यानें अधिक कपडे वापरणें, अगर वैद्यापेक्षां इतिहाससंशोधकांनं प्रवासांत अधिक पैसा खर्च करणें, हें नीतिदृष्ट्या अयोग्य आहे असें म्हणतां येणार नाही. इतकेंच नव्हे, तर परराष्ट्रीय राजकारण करणाऱ्या मनुष्यानें, आपल्या देशाचा मान राखण्यासाठीं, परकीय मुत्सद्यांस एखादी थाटाची मेजवानी देण्यांत हजारों रुपये उधळले तरी त्यास आपण दोष देत नाही. सारांश, व्यवसायाबरोबरच त्याच्या मोबदल्याचें स्वरूप व त्याला लागणारी अनुकूल परिस्थिति हीं बदलत जातात, व म्हणून केवळ उच्च भावनांनीं प्रेरित होऊन सर्वांनीं एकाच दर्जाची राहणी पत्करणें, व्यवसायाच्या व समाजहिताच्या दृष्टीनेंहि अनिष्ट होय. गुणकर्माबरोबरच आयुष्यक्रमांत भिन्नता उत्पन्न होणें अगदीं स्वाभाविक व अपरिहार्य असतें, व ती विषमता अजीबात नाहींशी न करतां, ती यथायोग्य प्रमाणांत ठेवण्यांतच खरी सुधारणा व खरी समता आहे. खरी साम्यबुद्धि म्हणजे काय याचा विचार पुढील प्रकरणांत सविस्तर रीतीनें करण्याचा विचार आहे; प्रस्तुत मुद्दा इतकाच आहे कीं, व्यवसायभिन्नत्वामुळें कित्येकदां वरून दिसणारी विषमता ही समाजहिताच्या दृष्टीनें आवश्यकच असते. समाजांतील कांहीं लोकांनीं जन्मभर इतरांच्या श्रमांवर चैन करीत बसणें हा अन्यायाचा कळस आहे, परंतु सर्वांना सरसकट एकाच कामाला जुंपून सारखाच मोबदला देणें हेंहि तितकेंच अयोग्य होय.

शिवाय, कांहीं व्यवसाय इतरापेक्षां केवळ भावनांच्या दृष्टीनें कमी

दर्जाचे असले तरी, त्यांचा उपयोग उच्च प्रकारच्या व्यवसायांपेक्षा समाजास अधिक असतो. उदाहरणार्थ, शारीरिक कावाडकष्टांपेक्षा बौद्धिक श्रम करणे अधिक उच्च प्रकारचे, म्हणून सर्वांनीच शिक्षकाचा अगर लेखकाचा व्यवसाय पत्करल्यास समाजांतील लोकांवर उपाशी राहण्याचीच पाळी येईल. उच्च प्रकारच्या व्यवसायांत लायक परंतु थोडकेच लोक पडले तरी त्याचा फायदा पुष्कळ लोकांना मिळतो; उलट समाजांतील बहुतेक लोक तोच व्यवसाय करू लागल्यास त्याची किंमत कमी होऊन जीवन-कलह मात्र दुणावतो. आपल्या देशांतील उच्च शिक्षण घेतलेल्या लोकांची स्थिति लक्षांत घेतल्यास वरील विधानाची सत्यता कळून येईल. हलकी कामे तरी कोणी तरी करावीच लागतात, व स्वतःची पात्रता व समाजाचे हित यांकडे नजर देऊन तीं करण्यांत आत्मोन्नतीला विघातक अगर अपमानास्पद असे काय आहे, हे आम्हांस समजत नाही. 'समाजाचे पाय' असे नांव मिळालेल्या शूद्रांनी जर रागावून आपले व्यवसाय बंद केले, तर 'समाजाचे शिर' जे ब्राह्मण त्यांची काय स्थिति होईल बरे? यासाठी ब्राह्मणांनी शूद्रांच्या व्यवसायाची किंमत ओळखली पाहिजे, व शूद्रांनीहि आपणांस दिलेल्या उपमेचा खरा अर्थ समजून आपला व्यवसाय करित राहिले पाहिजे. या ठिकाणी आम्हांस आनुवंशिक चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करावयाचा नसून, व्यवसायाची निवड गुणकर्मांनीच ठरविली पाहिजे, असे आमचे मत वरील विवेचनावरून स्पष्ट दिसून येईल; परंतु व्यवसाया-व्यवसायांत, नैतिक अगर सुखसोयीच्या दृष्टीने जरी फरक पडत असला, तरी कोणताहि व्यवसाय (अर्थात् सर्वस्वी अनैतिक व्यवसाय सोडून दिल्यास) केवळ लौकिकाच्या, मानमरातवाच्या अगर कलाकौशल्याच्या दृष्टीने कमी दर्जाचा म्हणून नाकारण्यांत मुळीच मोठेपणा नाही. उलट असा व्यवसाय पत्करून तो प्रामाणिकपणाने करण्याने त्या व्यवसायालाच मोठेपणा येतो. अर्थात्, दारूची विक्री हलक्या लोकांच्या हाती गेली आहे म्हणून ती आपण पत्करल्यास आपणहि त्यांच्याच जोडीला जाऊन वसू; परंतु प्राथमिक शिक्षणाचा व्यवसाय अशिक्षित लोकांच्या ऐवजी उच्च शिक्षण मिळालेल्या लोकांनी पत्करल्यास ते कार्य अधिक चांगले होणार नाही काय? सारांश, जोंपर्यंत समाजांतील लोकांचीं ध्येये, त्यांची पात्रता,

आवडीनिवडी व गरजा हीं अनेकविध असतात, तोंपर्यंत व्यवसायांची विविधता ही समाजांत असलीच पाहिजे, व समाजांतील निरनिराळ्या लोकांनीं आपापल्या शक्तिबुध्यनुसार व परिस्थितीचा विचार करून निरनिराळ्या व्यवसायांचा अंगिकार केला पाहिजे.

परंतु याचबरोबर एक इपारा देणें जरूर आहे. एकच व्यवसाय सर्वांनीं करणें इष्ट नसलें तरी काहीं काहीं गोष्टी अशा असतात कीं, कोणत्याहि प्रकारच्या व्यवसायांत पडलेल्या मनुष्यानें त्या टाळणें योग्य ठरत नाहीं. उलट प्रत्येक व्यक्तीनें त्या करणेंच जरूर असतें. वैद्यकीचा व्यवसाय न करणाऱ्यानेंही शेजारचा मनुष्य आजारी पडल्यास त्याची शुश्रूषा करण्याचें, 'तो आपला व्यवसाय नव्हे' असें म्हणून नाकारणें, अगर आपला व्यवसाय शिक्षकाचा नव्हे म्हणून स्वतःच्या मुलांबाळांसहि मुळींच शिक्षण न देणें योग्य होणार नाहीं. प्रत्येकानें कोणत्यातरी विशिष्ट व्यवसायास स्वतःस वाहून घेणें सामान्यतः इष्ट असलें तरी, जरूर पडल्यास अगर आपण होऊन देखील समाजाच्या कल्याणासाठीं सर्व तऱ्हेनें झटणें हें प्रत्येकाचें कर्तव्य आहे. ज्याप्रमाणें बौद्धिक उन्नतीचे बाबतींत एका विषयाचें विशेष अध्ययन करणाऱ्यानें इतर बाबतींत अगदींच अडाणी राहणें योग्य नसतें, त्याचप्रमाणें एका विशिष्ट व्यवसायास अगर कार्यास वाहून घेतलेल्या मनुष्यानें, इतर बाबतींत अगदींच दुर्लक्ष करणें योग्य होणार नाहीं. एखादा मनुष्य नदींत बुडूं लागल्यास त्यास वर काढण्यापूर्वीं, आपला व्यवसाय पाणबुड्याचा आहे कीं नाहीं याचा विचार करणें शहाणपणाचें होईल काय ? आत्मोन्नति ही जर एकांगी असणें योग्य नव्हे तर व्यवसायहि अगदीं एकांगी असतां कामा नये.

हें प्रकरण पुरें करण्यापूर्वीं प्रस्तुत विषयावरील दोन विद्वान् लेखकांच्या मतांचें थोडें दिग्दर्शन करणें जरूर आहे. कोणतेंहि कार्य पत्करण्यापूर्वीं, आपल्या आवडीनिवडी व नैसर्गिक प्रवृत्ति यांचाहि इतर गोष्टींबरोबरच विचार करणें जरूर आहे हें वर मान्य केलेंच आहे. परंतु प्रोफेसर हॉफर्डिंग यांनीं याच मुद्यावर इतका जोर दिला आहे कीं, त्यायोगानें सर्वच नीतिमत्ता केवळ ऐच्छिक बनून जाते. सर्वांचें कर्तव्य एकच नसतें; किंबहुना एका मनुष्यानें जी गोष्ट करणें अत्यंत आवश्यक तीच दुसऱ्यानें करणें सर्वस्वी

अयोग्य ठरते हें खरें आहे. परंतु याचा अर्थ, प्रत्येकाचें कर्तव्य हें केवळ त्याच्या आवडीनिवडीवर अगर मनोवृत्तीवर अवलंबून असतें, असा नव्हे. कित्येक प्रसंग इतक्या गुंतागुंतीचे असतात कीं, त्या वेळीं कसें वागावें हें केवळ ज्याचें त्यासच समजतें. उदाहरणार्थ, शेक्सपियरच्या 'मेझर फॉर मेझर' या नाटकांतील इसाबेला या बाईवर, आपल्या भावाचें जीवित व स्वतःचें पावित्र्य या दोन्हीपैकीं कोणतीतरी एक गोष्ट पत्करण्याचा प्रसंग आलेला आहे. अशा परिस्थितींत तिनें कसें वागावें हें ठरविणें दुसऱ्या कोणासहि अत्यंत कठिण जाईल यांत शंका नाही. परंतु याचें कारण, तिचें कर्तव्य केवळ तिच्या स्वतःच्या भावनांवर अगर नैसर्गिक प्रवृत्तीवर अवलंबून आहे हें नसून, तिच्या एकंदर परिस्थितीची यथार्थ कल्पना दुसऱ्या कोणासहि करतां येणार नाही हें होय. सारांश, आपला व्यवसाय अगर कर्तव्य हें जरी अंशतः आपल्या आवडीनिवडीवर अगर मनोरचनेवर अवलंबून असलें, तरी सर्वस्वीं तें तसेंच आहे असें म्हणणें, म्हणजे सर्व नीतिमत्ता केवळ सापेक्ष वनविणें होय.

दुसरें एक विचित्र मत प्रोफेसर सिमेल यांनीं प्रतिपादन केलें आहे. त्यांच्या मताप्रमाणें प्रत्येक मनुष्यानें असा व्यवसाय पत्करावा कीं, ज्यांत त्याला आपल्या अंगांतील दुर्गुण अगर नैसर्गिक उणीवा याच उपयोगी पडाव्या ! सिमेल साहेबांच्या म्हणण्यांत थोडासा तथ्यांश आहे यांत संशय नाही. उदाहरणार्थ, अधिकाराची लालसा ज्याला विशेष आहे त्यानें एखाद्या फौजदाराची जागा पत्करावी, अगर फाजील चौकस बुद्धि अंगीं असलेल्या मनुष्यानें गुप्त पोलिसाची नोकरी करावी; उलट पक्षीं, ज्याचें हृदय अत्यंत कोमल आहे त्यानें सैनिकाचा अगर न्यायाधिकाचा व्यवसाय न करतां संगीताचाच व्यवसाय करावा हें आम्हांस मान्य आहे. परंतु मनुष्याच्या अंगांतील दुर्गुण हे त्यानें कोणताहि व्यवसाय केला तरी तो करण्यांत त्याला प्रत्यक्ष मदत करतील, अगर त्या दुर्गुणांमुळेच त्याला कोणताहि व्यवसाय अधिक चांगल्या रीतीनें करतां येईल असें मात्र आम्हांस वाटत नाही. एखादा शिपाई अगर न्यायाधीश कोमल मनाचा असेल, परंतु त्याला आपल्या कर्तव्याची योग्य जाणीव असल्यास तो आपलें कर्तव्य योग्य रीतीनें बजावण्यांत मुळींच कसूर करणार नाही, किंबहुना

एखाद्या निर्दय न्यायाधिकापेक्षां अगर शिपायापेक्षां कोमल मनाचा मनुष्यच तीं कामें अधिक चांगल्या रीतीनें करील. केवळ कांहीं सद्गुणांचा अभाव असल्यानें मनुष्य कोणत्याहि कामास लायक होत नसून, कांहीं अवगुण अंगां असले तरी ते भरून काढणाऱ्या सद्गुणांचे योगानेंच तो कोणतेंहि कार्य करण्यास पात्र होतो. एखाद्याच गुणाचा अगर अवगुणाचा अत्यंत उत्कर्ष एखाद्या मनुष्याचे अंगां असल्यास, तो केवळ त्या व्यवसायांतच फार तर निपुण होईल; परंतु अशा एकांगी मनुष्याचे हातून कार्यहि अगदीं एकांगीच होणार, व इतर अधिक महत्त्वाच्या कार्यांचीहि त्याचे हातून हानि होणार हें उघड आहे. शिवाय, ज्याला आपला अभ्यास करावयाचा आहे, त्यानें इतरांच्या संगतींत मौज करण्याची प्रवृत्ति आवरून धरावी हें खरें आहे; परंतु एकलकोंडेपणा हा गुणच अभ्यासास विशेष महत्त्वाचा आहे असं म्हणतां यावयाचें नाहीं. ज्याला नाटकें पहाण्याची आवड आहे असा विद्यार्थी देखील, तेवढी हौस वाजूस सारून परीक्षेत यश मिळवील; परंतु परीक्षेत यश मिळविण्यास नाट्यकलेचा तिटकाराच अंगां असणें आवश्यक आहे असं म्हणतां यावयाचें नाहीं. कारण नाटकांचा तिरस्कार हा जसा अभ्यासास मदत करील तसाच तो झोंपेसहि अधिक वाव देईल!

सारांश, सर्वांचे व्यवसाय जरी सारखेच नसले, अगर प्रत्येक गुणाची वाढ सर्वांत सारखीच होणें शक्य नसलें तरी, आपापल्या कर्तव्याची योग्य जाणीव असणें हें सर्वास सारखेंच आवश्यक आहे; व प्रत्येक मनुष्याचें मुख्य कर्तव्य जरी आपला विशिष्ट व्यवसाय प्रामाणिकपणानें व आपलें शक्तिसर्वस्व खर्च करून करणें हें असलें, तरी इतर कर्तव्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करणें अगर इतर सद्गुणांची मुळींच जोपासना न करणें हें केव्हांहि योग्य नव्हे. दिवसभर गिरणीत रावणाऱ्या मजुरास वैद्यकीचें अगर संगीताचें ज्ञान नसल्यास त्यास कोणी फारसा दोष देणार नाहीं; परंतु अशा मनुष्यासहि त्या कलांचें थोडेंसें ज्ञान असल्यास तो मनुष्य स्वतःच्या व समाजाच्या दृष्टीनें अधिक उन्नत व अधिक उपयुक्त समजला पाहिजे. किंवाहुना, अहोरात्र काव्याच्या व्यवसायांत गढून गेलेल्या मनुष्यानेंहि आपणांस वैवाहिक नियमांचें ज्ञान नाहीं, असं म्हटल्यास तें क्षम्य होणार नाहीं. प्रत्येक मनुष्यानें करावयाच्या निरनिराळ्या कर्तव्यांत अगर व्यवसायांत कमीअधिक

प्रमाणाचा भेद असला तरी त्यांत कर्तव्य व अकर्तव्य असा मूलभूत भेद करणें इष्ट होणार नाही; किंबहुना कर्तव्याची जाणीव हीच सर्व प्रकारच्या व्यवसायांची व त्यांतील भेदांचीहि जननी आहे हें लक्षांत ठेविलें पाहिजे. प्रत्येक मनुष्यामध्ये इतर गुण कमीज्यास्त प्रमाणांत असले तरी चालतील, परंतु न्यायबुद्धि अगर समता हीं सर्वांत सारखीच तीव्र असली पाहिजे असं प्लेटो म्हणतो. वरील सर्व विवेचनाचें तात्पर्य प्लेटोच्या वरील वाक्यांत सांठविलेलें नाही असं कोण म्हणेल ?

प्रकरण ७ वें.

खरी समता कशांत आहे ?

समाजाच्या कल्याणासाठी झटणें हें प्रत्येक मनुष्याचें कर्तव्य आहे, व स्वतःच्या उदरनिर्वाहाचा व्यवसाय ठरवितांनाहि समाजाच्या हिताकडे नजर देणें आवश्यक असतें, असें आम्हीं मागील प्रकरणांत दर्शविलें. परंतु समाज ही एकच वस्तु नसून तो अनेक व्यक्तींचा मिळून बनलेला असतो, व समाजाचें हित करतांना त्यांतील सर्व व्यक्तींच्या हिताकडे सारखीच नजर देणें आवश्यक असतें. समाजांतील कांहीं व्यक्तींच्या हिताकडे पूर्ण दुर्लक्ष करून अगर त्यांचें अहित करून इतर कांहीं व्यक्तींनीं आपलें हित साधणें हें नीतिदृष्ट्या केव्हांहि योग्य ठरत नाहीं. तसें करणें म्हणजे केवळ अन्याय होय असें आपण मानतो. परंतु न्यायबुद्धि अगर समता या शब्दांचा सर्वसाधारण अर्थ स्पष्ट व सुगम असला, तरी व्यवहारांत त्या तत्त्वांची अंमलबजावणी करतांना अनेक अडचणी उपस्थित होतात व त्या तत्त्वांचा अर्थ वरवर जितका सोपा वाटतो तितकाच तो कठिण आहे असें आढळून येतें. यासाठीं खरी समता म्हणजे काय, व व्यवहारांत तिच्या सर्वसाधारण अर्थास कोणत्या मर्यादा घालाव्या लागतात, याचें विवेचन प्रस्तुत प्रकरणांत करण्याचें योजिलें आहे. हा विचार करतांना आम्हांस केवळ तात्त्विक दृष्टि सोडून सामाजिक अगर राजकीय विषयांतहि थोडाबहुत हात घालावा लागेल; परंतु तसें करणें अप्रस्तुत होईल असें नाहीं. नीतिशास्त्र हें केवळ पुस्तकांत अगर तत्त्वांतच राहिल्यास त्याला कोणी फारशी किंमत देणार नाहीं. व्यावहारिक जीवनक्रमांत नीतितत्त्वांचा उपयोग कितपत होईल हें दाखविणें हें नीतिशास्त्राचें कर्तव्य—किंबहुना ध्येय—आहे.

प्रसिद्ध इंग्रज सुखवादी बेन्थॅम यांनीं समतेची एक सर्वसाधारण व्याख्या केलेली आहे; परंतु ती अत्यंत व्यापक, व व्यावहारिक दृष्ट्या निरुपयोगी आहे. त्या व्याख्येचें परीक्षण केल्यास प्रस्तुत विषयाचे धागे

आपोआप उलगडत जाऊन, तिच्या व्यापकतेस कोणत्या मर्यादा घालणें इष्ट आहे हेंहि स्पष्ट होईल.

सर्व व्यक्तींना सारखेंच लेखणें, म्हणजे सर्व माणसें सारख्याच दर्जाचीं—एकाच ईश्वराचीं लेकरें—असल्यामुळें, कोणत्याहि एका व्यक्तीला दुसऱ्या कोणत्याहि व्यक्तीपेक्षां कमी अगर अधिक महत्त्व न देणें म्हणजेच खरी समता होय, असा वेन्थॅमसाहेबांचा सिद्धांत आहे. या सिद्धांताची एक मर्यादा आम्हीं मागील एका प्रकरणांत दर्शाविलीच आहे. सर्वांचें हित सारख्याच महत्त्वाचें आहे हें खरें, परंतु एकाचें शुद्धक हित हें दुसऱ्याच्या महत्त्वाच्या हिताइतकें महत्त्वाचें नाहीं, हें कोणीहि मान्य करील. दोघांचें हित ज्या वेळीं सारख्याच महत्त्वाचें असेल त्या वेळीं, एकाच्या हिताकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याचें हित साधणें अन्यायाचें होईल; परंतु एकाचा शुद्धक फायदा हा जर दुसऱ्याच्या महत्त्वाच्या हिताच्या आड येऊं लागला, तर त्या फायद्याकडे दुर्लक्ष करणें अन्यायाचें आहे असें म्हणतां येणार नाहीं. सारांश, 'सर्वांचें हित सारख्याच दर्जाचें आहे' या वेन्थॅमसाहेबांच्या सिद्धांतांत थोडा फेरबदल करून, 'सर्वांचें सारख्याच महत्त्वाचें हित सारख्याच दर्जाचें आहे,' असें म्हणणें अधिक सयुक्तिक होईल. परंतु असा सिद्धांत मान्य करण्यापूर्वीं आणखीहि कित्येक गोष्टींचा विचार करणें जरूर आहे.

खरी न्यायबुद्धि अगर समता म्हणजे काय हें ठरवितांना, दोन परस्पर-विरोधी तत्त्वे आपल्या डोळ्यापुढें उभीं राहतात व त्यांतील परस्पर-विरोध काढून न टाकल्यास, समतेचा खरा अर्थ ठरविणें अशक्य होऊन जातें. एका दृष्टीनें असें वाटतें कीं, अंतिम दृष्टीनें पाहिल्यास सर्व माणसें सारख्याच दर्जाचीं आहेत, व कोणत्याहि कारणानें एका व्यक्तीस दुसऱ्यापेक्षां कमीअधिक लेखणें अन्यायाचें आहे. विश्वबंधुत्वाचें तत्त्व पूर्णपणें अमलांत आणणें म्हणजेच खरी समता प्रस्थापित करणें होय. उलट पक्षीं, प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणें त्यास वागविणें, सद्गुणी मनुष्यांस त्यांच्या सद्गुणांचा मोबदला देऊन दुर्गुणी मनुष्यांस त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल शासन करणें, अगर अगदीं व्यावहारिक भाषेत सांगावयाचें झाल्यास, ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणें त्यास वेतन अगर मोबदला देणें, हेंहि तत्त्व तितकेंच समंजसपणाचें व न्यायाचें आहे असें वाटतें. या दोन तत्त्वांत बाह्यतः तरी

परस्परविरोध आहे हें विशद करून सांगण्याची जरूर नाही. तो विरोध नष्ट कसा करावयाचा हाच मुख्य प्रश्न आहे व या प्रश्नाच्या उत्तरांतच खरी समता म्हणजे काय, या प्रश्नास उत्तर आहे. तें उत्तर देण्यापूर्वी वरील दोन्ही तत्वांचा स्वतंत्रपणें विचार केला पाहिजे.

कित्येक वेळीं, समाजांतील सर्व व्यक्तींमध्ये हिताची सारखीच विभागणी केल्यास त्यांत कोणाचेंच हित न होतां एकंदर सर्वांचेंच अकल्याण होतें. उदाहरणार्थ, सामान्यतः एखाद्या सैन्यांतील सर्व शिपायांस सारखेंच अन्न-वस्त्र मिळावें हें कोणी अमान्य करणार नाही; परंतु एखाद्या सैन्यास वेढा पडला असतां व एक महिनाभर अन्नसामुग्री मिळण्याची मुळीच आशा नसतां, केवळ समतेच्या तत्त्वानुसार प्रत्येकास सारखेंच अन्न देऊन पंधरा दिवसांत सर्व सैनिकांना उपाशी मारणें योग्य होईल काय? त्यापेक्षां चिठ्या टाकून त्यांतील निभ्या तरी लोकांना वांचविणें व इतरांना मरूं देणें हें अधिक समजसपणाचें होईल असें आम्हांस वाटतें. कांहीं थोड्या लोकांना इतरांपेक्षां थोडें अधिक सुख मिळूं नये म्हणून, सर्वांचेच हाल करणें हें आपलें नाक कापून दुसऱ्यास अपशकुन करण्या इतकेंच मूर्खपणाचें होय. वर्गांतील एखादा अगदीं अजागळ मुलगा मार्गें राहूं नये म्हणून सर्व वर्गांची प्रगति खुंटविणाऱ्या शिक्षकास न्यायी न म्हणतां अन्यायीच म्हणावें लागेल. हल्लींची समाजरचना अत्यंत अन्यायानें व विषमतेनें भरलेली आहे हें आम्हांस मान्य आहे. परंतु सर्व प्रकारच्या विषमतेवर एकदम सरसकट नांगर फिरवून सर्वांना एकाच पंक्तीला बसविल्यानंही समाजाचें खरें हित होऊं शकत नाही, हें अशा तऱ्हेचे युरोपमध्ये जे प्रयत्न झाले त्यांचा इतिहास वाचणारास सहज दिसून येईल. सारांश, एकंदर समाजाचें जीत हित आहे अशी विषमता सर्वांनीं सहन केलीच पाहिजे; किंबहुना, समाज-हिताच्या दृष्टीनें पाहिल्यास अशा प्रकारची विषमता हीच खरी समता होय हें लक्षांत ठेविलें पाहिजे. खरी समता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला बरोबर एकसारखेंच अन्नवस्त्र अगर इतर सुखसोयीचे हक्क देणें ही नसून, प्रत्येक व्यक्तीच्या हिताकडे सारखीच नजर देणें अगर प्रत्येकाच्या हिताचा निःपक्षपातानें विचार करणें ही होय. अशा रीतीनें विचार करून व एकंदर समाजाचें हित लक्षांत घेऊन जर एखाद्या

व्यक्तीच्या हिताकडे दुर्लक्ष करणें, अगर एखाद्या व्यक्तीस इतरांपेक्षां अधिक हक्क देणें योग्य ठरलें, तर त्यांत समतेच्या तत्त्वास धक्का पोहोंचतो, असें मानण्याचें मुळींच कारण नाहीं. उलट समाजाच्या स्थैर्यासाठीं वैयक्तिक समतेचा तराजू थोडा अस्थिर झाला तरी त्यांत उच्च प्रकारची समताच साध्य होत असते. एखाद्या समाजांत शंभर लोक असल्यास त्यांतील नव्वद लोकांनीं बाकी दहा व्यक्तींकडे दुर्लक्ष करून आपणच त्यांतील सर्व सुखसोयींचा उपभोग घेणें हें केव्हांहि निंघच ठरेल. त्या समाजांतील सुखसोयींचा दहावा हिस्सा त्या दहा व्यक्तींना मिळालाच पाहिजे हें खरें आहे; परंतु शंभरच्या शंभर लोकांची कत्तल होण्याचा प्रसंग आल्यास, दहा व्यक्तींनीं आपले प्राण अर्पण करून बाकीच्या नव्वद लोकांना वांचविणें हें तितकेंच आवश्यक आहे. अशा रीतीनें आपले प्राण अर्पण करण्यांतच त्या दहा व्यक्तींनीं आपला सामाजिक हिताचा वाटा उचलला असें म्हणतां येईल. एखाद्या सभेंतील काम बहुमतानें चालल्यास, तींतील अल्पसंख्याकांचे हक्क तुडविले गेले असें म्हणतां येईल काय? सभेंतील प्रत्येक मनुष्यास आपलें मत देण्याचा हक्क असल्यास, त्याच्या मताप्रमाणें गोष्टी घडून न आल्या तरी, त्याला सभेवर विषमतेचा आरोप करतां येणार नाहीं. हीच गोष्ट समाजव्यवस्थेमध्ये आहे. समाजांतील प्रत्येक व्यक्तीचें हित (त्याच्या सभेंतील मताप्रमाणेंच) लक्षांत घेतलें जाणें हें समतेच्या दृष्टीनें जरूर आहे; परंतु तें नेहमीं साधलेंच पाहिजे असें म्हणणें म्हणजे सभेंतील प्रत्येक मनुष्यानें, माझ्याच मताप्रमाणें सभेचें काम चाललें पाहिजे, असें म्हणण्यासारखेंच आहे. सारांश, प्रत्येक व्यक्तीचें हित सारख्याच महत्त्वाचें असलें तरी, कोणत्याहि विशिष्ट बाबतींत त्या हिताला किती वाव द्यावयाचा हें एकंदर समाजहिताच्या दृष्टीनेंच ठरवावें लागतें.

दुसरें असें कीं, प्रत्येक मनुष्यास, प्रत्यक्ष रीतीनें, सारखेंच अन्नवस्त्र, शिक्षण अगर इतर स्वहिताचीं साधनें पुरविणें हें कायद्यानें अगर इतर कोणत्याहि मार्गांनीं शक्य नसून, प्रत्येक मनुष्यास आपली उन्नति करून घेण्यास सारखाच वाव देणें, अगर सारखीच अनुकूल परिस्थिति उत्पन्न करून देणें, येवढेंच शक्य असतें. परंतु केवळ सर्वांना आपलें हित करून घेण्यास सारखाच वाव अगर संधि दिल्यानें खरी समता साध्य होईल असें

मानणें चुकीचें आहे. सर्वांना आपलें हित साधण्याची सारखीच संधि मिळाली तरी, सर्वांची शक्ति व बुद्धि सारखीच नसल्यामुळें सर्वांना त्या संधीचा फायदा सारखाच, करून घेतां येणार नाहीं; उलट 'माकडाच्या हातीं कोलीत' या न्यायानें कित्येकांकडून त्या संधीचा पूर्ण दुरुपयोग होण्याचा मात्र फार संभव आहे. यावर कोणी असा आक्षेप घेईल कीं, सर्वांना आपलें हित करून घेण्यास सारखीच संधि देणें येवढेंच समतेचें कार्य आहे; मग त्या संधीचा कोणी कमी व कोणी अधिक, कोणी चांगला व कोणी वाईट, उपयोग केल्यास त्यांत त्यांचाच दोष आहे. परंतु थोडा विचार केल्यास, सर्वांना सारखीच संधि देणें म्हणजे सर्वांच्या हिताकडे सारखीच नजर देणें नव्हे, असें दिसून येईल. लहान मुलांना व मोठ्या माणसांना, लुल्यापांगळ्यांना व धडधाकट माणसांना, अगर समंजस व मूर्ख माणसांना सारख्याच परिस्थितींत ठेवल्यास त्यांचें सारखेंच हित होणें शक्य आहे काय ? रोगी व सशक्त मनुष्यांस सारख्याच प्रमाणांत अन्नाचा पुरवठा केल्यास त्यांत कोणाचेंच हित न होतां सर्व समाज दुदळ होऊन जाईल. गुन्हेगार व सच्छील मनुष्य या दोघांस सारखीच स्वतंत्रता दिल्यास, अगर बुद्धिवान् व मूढ डोक्याच्या विद्यार्थ्यांस शिक्षणाची सारखीच संधि दिल्यास त्यांत सर्व समाजाचें नुकसान होईल. आंधळ्या मनुष्यास ज्या-प्रमाणें आरशीचा उपयोग नाहीं, त्याचप्रमाणें, ज्या मनुष्यास मिळालेल्या संधीचा फायदा घेतां येत नाहीं त्या मनुष्यास तशी संधि देण्यांत मुळींच अर्थ नाही. तात्पर्य, व्यक्तीव्यक्तींच्या पात्रतेप्रमाणें, गरजेप्रमाणें व आवडी-निवडीप्रमाणें, सर्वांना भिन्नभिन्न परिस्थिति उत्पन्न करून देण्यांतच खरी समता आहे. अशा तऱ्हेची पात्रता अगर गरज यांकडे न पहातां, समतेचें तत्त्व अविचारानें लागू करण्यांत समता साध्य न होतां उलट एकंदर समाजाचें अकल्याणच होतें हें लक्षांत ठेविलें पाहिजे. कौटुंबिक व्यवस्थेच्या योगानें निरनिराळ्या कुटुंबांतील व्यक्तींस निरनिराळी परिस्थिति अगर संधि मिळते, परंतु ही विषमता एकंदरीत समाजास हितकरच असते, शिवाय मागील प्रकरणांत दर्शविल्याप्रमाणें, निरनिराळ्या व्यवसायांत गुंतलेल्या व्यक्तींना निरनिराळ्या प्रकारचें वातावरण व निरनिराळ्या सुखसोयी यांची आवश्यकता असते. परंतु त्यांतहि समाजाचें कल्याण होत असल्यामुळें

अशा प्रकारची विषमता आपण क्षम्य मानतो. यासाठी कोणत्याही प्रकारची विषमता एकदम नाहीशी करण्यापूर्वी, ती समाजास हितकर आहे की नाही याचा विचार करणे आवश्यक आहे.

शिवाय, समतेचें तत्त्व अमर्याद रीतीने लागू केल्यास कोणासहि आपल्या अंगांतील विशेष गुण प्रकट करण्यास अगर आपल्या विशेष आवडीचें कार्य करण्यास वाव राहणार नाही. आत्मोन्नतीला आत्मस्वातंत्र्याची गरज असते. परंतु समतेच्या तत्त्वानुसार सर्वांना एकाच प्रकारचें काम करावयास लाविल्यास व्यक्तिस्वातंत्र्यच नष्ट झालें असें म्हणावें लागेल. प्रत्येक मनुष्यानें कांहीं तरी काम करावें, इतपत फार तर समाजांतील प्रत्येक मनुष्यावर हक्क आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीनें कोणतें काम करावें, अगर आपल्या फुरसतीचा वेळ कसा घालवावा, हें ठरविणें समाजाचें कर्तव्य नसून त्यांत प्रत्येक व्यक्तीस पूर्ण स्वातंत्र्य असलें पाहिजे, हें स्वातंत्र्य अर्थातच पूर्ण समतेच्या तत्त्वास थोडा फार आळा घालणार हें उघड आहे. स्वतःस आवडेल व साधेल तो व्यवसाय प्रत्येकानें करावा, त्यासाठी लागणारी साधनें व अनुकूल वातावरण हीं त्यानें उत्पन्न करून घ्यावी, व त्या व्यवसायाचा मोबदलाहि त्यानें घ्यावा, या सर्व गोष्टी कोणाहि विचारी मनुष्यास नाकबूल करतां यावयाच्या नाहीत. तर व्यवसाय एकाच प्रकारचे नसल्यामुळे, त्यांच्या मोबदल्यांतहि भिन्नता असणें, व अशा रीतीनें व्यक्तीव्यक्तींच्या व्यवसायस्वातंत्र्याबरोबरच, त्यांच्या वातावरणांत व सुखसोयींत विषमता दृष्टीस पडणें हें अगदीं अपरिहार्य व इष्टहि आहे. हुपार लोकांशीं गांठ पडत गेल्यामुळे, वकिलीच्या घंटांतील मनुष्याची बुद्धि तीक्ष्ण वनेल, तर वैद्यकीचा व्यवसाय करणारा मनुष्य शस्त्रक्रियेंत निपुण होईल. परंतु केवळ समतेच्या तत्त्वानुसार कोणासहि आपला व्यवसाय निवडण्याचें स्वातंत्र्य न देतां, सर्वास एकाच दर्जाचा व्यवसाय करावयास लाविल्यास, सर्व लोक सारख्याच योग्यतेचे अगर सारखेच कुचकामाचे होऊन जाऊन सर्व समाजाचें नुकसान होईल. उच्च प्रकारचा बौद्धिक व्यवसाय करणारे लोक समाजावर एक प्रकारचें ओझे घालीत असतात, परंतु समाजास बौद्धिक उन्नतीची गरज असल्यामुळे, तो तें ओझे आनंदानें सहन करतो, व अशा व्यवसायांत पडलेल्या व्यक्तींना

शारीरिक श्रम केल्याशिवाय खावयास घालतो. अर्थात्, ज्यांना समाजां-
तील सर्व लोकांनी एकाच तऱ्हेनें परंतु अज्ञानांधकारांत खितपत पडावे
असें वाटते त्यांना ही विचारसरणी पटणार नाही; समाजांतील सर्व
लोकांना उच्च शिक्षण देतां येत नाही, म्हणून कोणीच तें घेऊं नये असें
ते म्हणतील. परंतु समाजास उच्च प्रकारच्या बौद्धिक व्यवसायांची अगर
कलाकौशल्याची देखील जरूर आहे असें ज्यांस वाटते, ते अशा प्रकारच्या
विषमतेस दोष न देतां उलट वावच देतील. अर्थात् अशा प्रकारच्या
विषमतेस व व्यक्तिस्वातंत्र्यासहि मर्यादा असतात, व त्या मर्यादेचे बाहेर
अनवस्था प्रसंगच ठेवलेला आहे, हें आम्हांस मान्य आहे. प्रस्तुत मुद्दा
इतकाच आहे कीं, थोडेंसें व्यक्तिस्वातंत्र्य, व त्या स्वातंत्र्याबरोबर येणारी
विषमता ही समाजाच्या हितास आवश्यक आहेत, व खरी समता म्हणजे
सर्वोना सरसकट एकाच कामाला जुंपणें अगर सारखाच मोबदला देणें
ही नसून, प्रत्येकाच्या हिताकडे सारखीच नजर देऊन, प्रत्येक व्यक्तीस
योग्य तीच परिस्थिति व योग्य तीच हिताची साधनें पुरविणें, ही होय.
समाजांत समता घडवून आणूं पहाणाऱ्या मनुष्यानें केवळ संपत्ति, राजकीय
अगर सामाजिक हक्क, इत्यादि बाह्य गोष्टींतच ती घडवून आणल्यास
ती फार वेळ टिकणें शक्य नाही. समता ही एक भावना आहे व प्रत्येक
मनुष्याच्या हृदयांत ती भावना जागृत नसल्यास, अगर जागृत करण्याचा
यत्न न केल्यास, केवळ बाह्य समता ही नेहमीं क्षणिकच राहणार हें उघड
आहे; उलट पक्षीं, समाजांतील सर्व लोकांत ती भावना प्रामुख्यानें वास
करीत असल्यास, निरनिराळ्या व्यक्तींनीं निरनिराळें कार्य करणें व निर-
निराळ्या मोबदल्यांचा उपभोग घेणें यांत कोणासच वैषम्य वाटणार नाही.

पूर्ण समतेच्या तत्त्वाचा निरोप घेण्यापूर्वी त्याची आणखी एक मर्यादा
दर्शविणें जरूर आहे. उच्च प्रकारचें जीवित हें कनिष्ठ प्रकारच्या जीविता-
पेक्षां अधिक महत्त्वाचें आहे, हा सामान्य सिद्धांत कोणासहि मान्य होण्या-
जोगा आहे. याच तत्त्वानुसार मनुष्यानें जिवंत रहावे म्हणून पशूंची हिंसा
करणें आपण सर्वस्वीं निंद्य मानीत नाही. केवळ शिकारीच्या शोकासाठीं
अगर खाण्यासाठीं देखील पशूंची हिंसा करूं नये हें आम्हांस मान्य आहे;
परंतु मनुष्याचा जीव वांचविण्यास लागणाऱ्या औषधांसाठीं, उदाहरणार्थ,

लस टोंचण्यासाठीं देखील पशुवध करूं नये असें म्हणणें केवळ भूतदयेच्या दृष्टीनें इष्ट असलें तरी, व्यावहारिक दृष्ट्या शक्य नाहीं. उच्च प्रकारचें जीवित रक्षण करण्यासाठीं कनिष्ठ प्रकारच्या जीविताकडे दुर्लक्ष करणें, हें आपद्धर्म म्हणून कां होईना, नीतिदृष्ट्या क्षम्य ठरतें. जी गोष्ट मनुष्य व पशु यांमध्ये तीच थोड्याबहुत प्रमाणांत मनुष्यामनुष्यांमध्येहि आहे. श्रेष्ठ प्रतीच्या व्यक्तींनीं जिवंत रहावें अगर त्यांचें कार्य सुलभ व्हावें म्हणून, कनिष्ठ प्रकारच्या व्यक्तींनीं प्रसंगीं आपले प्राणहि अर्पण करणें आवश्यक असतें. राजपुत्राचा जीव वांचविण्यासाठीं आपल्या पोटच्या गोळ्यास बळी देणाऱ्या पन्नादाईस, अगर नेपोलियन वादशाहाच्या शरीरास गोळी लागूं नये म्हणून आपल्या शरीराची ढाल करून ती अडविणाऱ्या शूर शिपायास समतेचें तत्त्व पूर्णपणें समजलें असंच म्हणावें लागेल. संपूर्ण लोक-सत्ताक राज्यांत देखील लायक प्रधानास अगर न्यायाधिकासा सामान्य जनतेपेक्षां अधिक हक्क देणें अन्यायाचें ठरत नाहीं. समतेच्या तत्त्वानुसार आपल्या घरांतील गाईम्हर्शांना दिवाणखान्यांत आणून बांधणाऱ्या मनुष्यास कोणीहि त्यांच्याच दाव्याला बांधील. सारांश, सर्व प्राणिमात्रांचें अगर सर्व व्यक्तींचें जीवित हें सारख्याच योग्यतेचें नसल्यामुळें, केवळ समतेपेक्षां, 'योग्यतेनुरूप समता' हेंच तत्त्व व्यवहारांत अधिक समंजस-पणाचें ठरतें; व या दृष्टीनें पाहिल्यास, 'सर्वांचें हित सारख्याच महत्त्वाचें आहे' या वेत्थमच्या सिद्धांतापेक्षां, 'सर्वांचें सारख्याच दर्जाचें हित सारखेंच महत्त्वाचें आहे,' अगर 'सर्व व्यक्ति ज्या मानानें सारख्या असतील त्या मानानें त्यांचें हित सारखेंच महत्त्वाचें आहे,' हा सिद्धांतच अधिक योग्य मानला पाहिजे.

परंतु केवळ (निरुपाधिक) समतेपेक्षां, योग्यतेनुरूप समतेचें तत्त्व जरी अधिक व्यवहार्य असलें तरी, खरी योग्यता कशांत आहे याचा नीट विचार न केल्यास हेंहि तत्त्व तितकेंच व्यापक व कुचकामाचें—किंबहुना अहित-कारक—होईल. खरी योग्यता म्हणजे काय हें न समजल्यामुळें, अनेक प्रकारचे कृत्रिम भेद व अनेक प्रकारची अन्याय्य विषमता यांचा आमच्या समाजांत सुळसुळाट झालेला आहे. समतेचा अर्थ ज्याप्रमाणें योग्यतेच्या दृष्टीनें मर्यादित करावा लागतो, त्याचप्रमाणें योग्यतेचा अर्थहि समतेच्या

दृष्टीनें मर्यादित केला पाहिजे. तसा तो केल्यासच या दोन तत्वांमधाल परस्परविरोध नाहीसा होणें शक्य आहे.

प्रत्येक व्यक्तीची योग्यता ही दोन प्रकारची असूं शकेल, व त्याप्रमाणें 'योग्यतेनुरूप मोबदला' या तत्वाचा अर्थहि दोन प्रकारांनीं करतां येईल. एका दृष्टीनें, प्रत्येक मनुष्य प्रत्यक्ष जितकें काम करील त्या मानानें त्यास मोबदला द्यावा असं म्हणतां येईल, तर दुसऱ्या दृष्टीनें, केवळ बाह्य काम-गिरीकडे नजर न देतां, प्रत्येक मनुष्याच्या अंतर्त्यामींच्या योग्यतेप्रमाणें त्यास मोबदला देणें जरूर आहे असं कोणी म्हणेल. हे दोन्ही अर्थ बरबर पाहणारास जरी एकच दिसले तरी त्यांत अत्यंत फरक आहे. जो मनुष्य कांहींच काम करित नाही, अगर अगदीं थोडें काम करतो, त्याची अंतर्त्यामींची योग्यता मोठी कशी मानावी, असा कोणी आक्षेप घेईल व हा आक्षेप कांहीं अंशीं खराहि आहे. परंतु या दोन अर्थांतील भेद इतकाच कीं, पहिल्यांत केवळ व्यावहारिक योग्यतेवर जोर दिलेला असून दुसऱ्यांत नैतिक अगर बौद्धिक योग्यतेवर भर दिलेला आहे. एखाद्या थोड्या मनुष्यानें पायांनीं एकादें चित्र काढल्यास त्याची किंमत, धड हातांच्या मनुष्यानें काढलेल्या तसल्याच चित्रापेक्षां अधिक देणें इष्ट नाही काय ? अर्थात् केवळ व्यावहारिक दृष्टीनें पाहिल्यास, म्हणजे बाजारांत त्या चित्राची काय किंमत होईल याकडे लक्ष दिल्यास, दोघांसहि सारखाच मोबदला द्यावा लागेल; व थोड्या चित्रकारास आपल्या विशेष कौशल्याचें कांहींच चीज झालें नाही असं वाटेल. परंतु कोणत्याहि मनुष्याच्या प्रत्यक्ष कामावरून, अगर त्यानें उत्पन्न केलेल्या वस्तूंवरून, केवळ व्यावहारिक दृष्ट्या त्याचा मोबदला ठरवावा असं प्रतिपादन करणारे लोक हें विसरतात कीं, कोणत्याहि कामाची अगर वस्तूची किंमत ही सर्वस्वीं सापेक्ष असते; म्हणजे त्या परिस्थितींत ती वस्तु दिली असतां इतर कोणत्या व किती वस्तु पैदा करतां येतील यावरूनच तिची किंमत ठरविली जाते. परंतु ज्या वेळीं समतेच्या ध्येयानुसार आपण सर्व समाजाची पुनर्घटना करूं पहातो, त्या वेळीं अशी किंमत ठरविण्यास आपणांजवळ कोणतेंच साधन उरत नाही. एखाद्या गांवांत वैद्यकीचा व्यवसाय करणारे लोक अगदीं थोडे असून त्यांची गरज मात्र अतिशय असल्यास, वैद्याच्या मदतीची किंमत

शेंकडांनी रुपयांनी मोजली जाईल. उलट पर्क्षी, ज्या गांवांत रोग्यांपेक्षां वैद्यांचीच संख्या अधिक आहे अशा गांवांत वैद्यांवर उपाशी मरण्याची पाळी येईल. अशा परिस्थितींत वैद्याच्या मदतीची खरी किंमत निश्चित करणें व तेवढाच मोबदला सर्व वैद्यांवर लादणें योग्य होईल काय ? शिवाय, आपापसांतील स्पर्धेमुळे अगर केवळ कालमानामुळे कित्येक गोष्टींची किंमत बदलत जाते. अशा रीतीनें व्यावहारिक किंमत ही स्थलकालाबरोबर, व अनेक कारणांनी बदलत जाणारी असल्यामुळे, कोणत्याहि कामाचा अगर वस्तूचा मोबदला निश्चित करून, समतेच्या तत्त्वानुसार सर्वांना तेवढाच मोबदला देणें हें समतेपेक्षां विषमतेसच पोषक होईल.

दुसरें असें कीं, निरनिराळ्या व्यवसायांत निरनिराळ्या प्रकारचें कौशल्य व निरनिराळ्या प्रकारची मेहनत यांची जरूर असते. शेतांत नांगर फिरविणें व घड्याळें दुरुस्त करणें या दोन व्यवसायांत पडलेल्या व्यक्तींना सारखाच मोबदला देणें इष्ट होणार नाहीं, इतकेंच नव्हे तर केवळ कामाचें मोजमाप करावयाचें झाल्यास, एक घड्याळ दुरुस्त करणें हें किती विघे जमीन नांगरण्याबरोबर आहे असें प्रमाण ठरविणेंहि शक्य नाहीं. केवळ वेळाच्या दृष्टीनें पाहिल्यास देखील हा प्रश्न सुटणार नाहीं. सोपें काम थोडक्या वेळांत पुष्कळ होईल, तर कठीण काम थोडकें करावयास अतिशय वेळ लागेल. रस्ता उकरणारा मनुष्य व ताजमहालाची खिडकी बनविणारा मनुष्य यांच्या कामाकडे केवळ वेळाच्या दृष्टीनें पाहिल्यास दुसऱ्याच्या दुप्पट मजुरी पाहिल्यास द्यावी लागेल. केवळ शारीरिक श्रमाच्या दृष्टीनें पाहिल्यास, शिक्षकापेक्षां हमालास शारीरिक श्रम अधिक होतात म्हणून त्यास शिक्षकापेक्षां अधिक मोबदला द्यावा लागेल. बौद्धिक श्रमापेक्षां शारीरिक श्रम करणेंच कित्येकांस अधिक सुलभ वाटेल; परंतु तसें तें न वाटलें तरी, कष्टप्रद शारीरिक श्रम करणाऱ्या मनुष्यास देखील इतरांपेक्षां अधिक मोबदला मागण्याचा हक्क नसून, फार तर थोडा कमी वेळ काम करण्याची सवलत मागतां येईल.

यावर कोणी असा आक्षेप घेईल कीं, निरनिराळ्या व्यवसायांची किंमत केवळ 'रुपये आणि पै'मध्ये करणें शक्य नसलें तरी सामान्यतः त्यांची कमी अधिक किंमत ठरविणें खचित शक्य आहे. उदाहरणार्थ, अडाणी

शेतकऱ्यापेक्षां वैद्याचा व्यवसाय अधिक योग्यतेचा व अधिक मोबदल्यास पात्र नाही काय? या आक्षेपास असें उत्तर देतां येईल कीं, जांपर्यंत समाजांत पुरेसे शेतकरी आहेत तोंपर्यंत शेतकऱ्यांपेक्षां वैद्यांचीच किंमत समाजास अधिक वाटणार; परंतु शेतांत काम करावयास पुरेसे लोक नसल्यास वैद्यांपेक्षां शेतकऱ्यांचेंच महत्त्व अधिक वाढेल हें उघड आहे, कारण औषधांपेक्षां अन्नाचीच जरूर केव्हांहि अधिक असणार.

सारांश, कोणत्याहि कामाची अगर वस्तूची किंमत केवळ व्यावहारिक दृष्ट्या ठरविणें शक्य व इष्टहि नसल्यामुळें, 'योग्यतेनुरूप मोबदला,' म्हणजे केवळ व्यावहारिक योग्यतेनुरूप मोबदला असा अर्थ करणें बरोबर होणार नाही. आतां आपणांस योग्यता म्हणजे बौद्धिक अगर नैतिक योग्यता हा अर्थ कितपत बरोबर होईल हें पहावयाचें आहे. या दृष्टीनें माहिल्यास, ज्या कामांत अधिक बुद्धिकौशल्य अगर अधिक उच्च भावना प्रकट होते, त्यास अधिक मोबदला दिला पाहिजे, असें म्हणावें लागेल. परंतु केवळ एखाद्या कामांत अधिक श्रेष्ठ प्रकारची बुद्धि अगर भावना प्रकट होते म्हणून, त्या कामाचा समाजास अधिक फायदा न झाला तरी, तें काम करणाऱ्यास अधिक मोबदला द्यावा असें म्हणतां येणार नाही. एखादा छापखानेवाला गीतेचीं पुस्तकें छापील तर दुसरा अंकलिपीचीं पुस्तकें छापील; परंतु या दोन्ही पुस्तकांची समाजास सारखीच जरूर असतां, केवळ गीतेच्या पुस्तकांत अंकलिपीपेक्षां अधिक बुद्धिकौशल्य अगर अधिक उदात्त भावना प्रकट होते म्हणून, गीता छापणाऱ्यास अधिक मोबदला देणें योग्य होईल काय ? हमालापेक्षां शिक्षकाचें काम अधिक उच्च प्रकारचें असेल, परंतु शिक्षकाचें काम करणाऱ्यास हमालीपेक्षां तेंच काम अधिक मुखकर वाटतें, व यामुळें हमालास शिक्षकाच्या व्यवसायाची नैतिक योग्यता जितकी वाढेल, तितकी नैतिक योग्यता स्वतः शिक्षक आपणांस लावून घेणार नाही. शिक्षकास हमालापेक्षां अधिक मोबदला देणें इतर दृष्टींनीं योग्य असेल, परंतु केवळ हमालीपेक्षां शिक्षकाचा धंदा अधिक उच्च प्रकारचा आहे याच कारणासाठीं तसें करणें योग्य होणार नाही. शिवाय, शिक्षकास अगोदर शिक्षण घेण्यास जी अनुकूल परिस्थिति

मिळाली ती दुर्दैवानें हमालास मिळाली नसेल, व या सुदैवांतच शिक्षकास हमालापेशां अधिक मोबदला मिळून गेला आहे असें म्हणतां येईल !

परंतु सारख्याच परिस्थितींतून, केवळ निसर्गदत्त बुद्धीमुळं अगर कौशल्यामुळं एक मनुष्य, ईश्वरानें तशी देणगी न दिलेल्या दुसऱ्या मनुष्यापेशां अधिक पुढ आला तर ? गणितांत शोध लावण्याची बुद्धि हजारोंत एकालाच असते. अशा मनुष्यास आपली बुद्धि चालविण्यास व शोध लावण्यास इतरांपेशां अधिक वाव द्यावा हें आम्हांस मान्य आहे. परंतु याखेरीज, केवळ पारितोषिक म्हणून, केवळ ईश्वरानें त्याला इतरांपेशां अधिक बौद्धिक देणगी दिली आहे म्हणून, त्याला इतरांपेशां अधिक मोबदला देणें योग्य होणार नाहीं. एखाद्या मनुष्याचे अंगी विशेष प्रकारचे नैतिक अगर आध्यात्मिक गुण वास करीत असल्यास, इतरांनीं त्या गुणांबद्दल त्यास मान देणें व त्या सद्गुणांस अडथळा न करणें, किंवाहुना त्या गुणांची वाढ करण्यास त्यास मदत करणें जरूर आहे. परंतु त्या सद्गुणांबद्दल त्यास इतरांपेशां अधिक अन्नवस्तु अगर इतर ऐपारामाच्या गोष्टी पुरविणें समाजाचें कर्तव्य कसें ठरतें हें आम्हांस समजत नाहीं. किंवाहुना असेंहि म्हणतां येईल कीं, सद्गुणी मनुष्यास जें इतरांपेशां अधिक सात्त्विक समाधान लाभलेलें असतें तोच त्याचा अधिक मोबदला होय, व कनिष्ठ प्रकारच्या सुखाचा व ऐपारामाचा त्याजवर वर्पाव केल्यास, तो आपल्या सद्गुणांस व समाधानास मुकण्याचाच अधिक संभव असतो. शिवाय अशा रीतीनें सद्गुणांचा मोबदला देण्यांत, सद्गुण हा जसा कांहीं त्या व्यक्तीचा तोटा आहे, व तो भरून काढण्यासाठीं त्याला इतर रीतीनें अधिक मोबदला देणें जरूर आहे, असें ध्वनित होतें. सारांश, ज्याच्या त्याच्या व्यवसायांत लागणारी अनुकूल परिस्थिति उत्पन्न करून देण्यास जरूर असलेल्या विषमतेखेरीज, दुसरी कसलीहि विषमता न्याय्य ठरत नाहीं; व केवळ नैसर्गिक अगर नैतिक गुणांचा मोबदला ठरवितांनाहि अशा प्रकारच्या अन्याय्य विषमतेस वाव न देण्याची खबरदारी घेणें आवश्यक आहे. संगीताचा व्यवसाय करणाऱ्या मनुष्यानें गिरणीतील मजुराप्रमाणें भर वस्तीत न राहतां, शांत व रम्य वातावरणांत राहणेंच अधिक योग्य होय; परंतु याचें कारण, केवळ त्याचा

व्यवसाय अधिक उच्च प्रकारचा आहे हें नसून, त्याच्या कलेची जोपासना होण्यास तशा वातावरणाची जरूर आहे, हें होय. उच्च प्रकारचा बौद्धिक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनाहि याच कारणासाठी अन्नवस्त्राचे बाबतींत इतरापेक्षा अधिक मुख मिळणें आवश्यक असतें. इतर माणसें पायीं चालत असतां, वैद्यानें गाडींतून हिंडणें आपण अन्यायाचें समजत नाहीं, कारण त्यांत रोग्यांचेंच हित असतें. कोणत्याहि व्यक्तीच्या केवळ अंतर्त्यामींच्या बौद्धिक अगर नैतिक योग्यतेवरून त्याचा मोबदला ठरविण्यापेक्षां, ज्याच्या त्याच्या व्यवसायावरून अगर त्याच्या समाजास होणाऱ्या उपयोगावरूनच तो ठरविला पाहिजे. अर्थात् तसें करतांना त्याचें आपल्या कामांतील कौशल्य अगर सचोटी हीं लक्षांत घ्यावींच लागतात. उदाहरणार्थ, एका कारागिरानें दुसऱ्यापेक्षां तेंच काम अधिक सुबक व अधिक लवकर केल्यास त्याला दुसऱ्यापेक्षां अधिक मोबदला देणें मुळींच वावगें होणार नाहीं. अशा रीतीनें श्रमाचें अगर कौशल्याचें चीजहोणें इष्टच आहे. मुद्दा इतकाच आहे कीं, केवळ एक कारागीर दुसऱ्यापेक्षां अधिक कुशल म्हणून त्याला अधिक मोबदला देणें योग्य नसून, तो दुसऱ्यापेक्षां अधिक चांगलें व लवकर काम करतो म्हणून त्यास अधिक मोबदला देणें योग्य व जरूरहि आहे; कारण अशा अधिक मोबदल्याची अगर पारितोषिकाची अपेक्षा असल्याशिवाय, कोणासहि आपल्या अंगच्या गुणांचा अगर कौशल्याचा उत्कर्ष करण्यास उत्तेजन मिळणार नाहीं. कोणत्याहि प्रकारचें उत्तेजन असल्याशिवाय आपण होऊन शक्य तितकें चांगलें काम करण्यास झटण्याइतकी कर्तव्यदक्षता फारच थोड्या व्यक्तींच्या ठिकाणीं असते; परंतु अधिक मोबदला अगर पारितोषिक हें नेहमीं अन्नवस्त्राच्याच स्वरूपाचें असलें पाहिजे असें नाहीं; उलट जों जों कार्य उच्च प्रकारचें तों तों त्याच्या पारितोषिकाची व्यावहारिक किंमत दृष्टीआड होऊन त्यास निराळ्याच प्रकारची किंमत प्राप्त होते. स्वदेशासाठीं युद्ध करतांना जखमी झालेल्या शूर शिपायास, राष्ट्रीय निशाणाचा एक तुकडा जरी सेनापतीनें अर्पण केला, तरी त्यांत त्याला सर्वस्व मिळाल्यासारखें वाटतें. तात्पर्य, अधिक योग्यतेच्या मनुष्यास अधिक मोबदला अगर पारितोषिक मिळणें इष्ट असलें तरी, त्याचा अर्थ केवळ त्याच्या कामगिरीबद्दल अगर गुणांबद्दल

त्याला ऐषारामांत ठेवणें इष्ट आहे असा नसून, तेंच काम अधिक चांगल्या रीतीनें करण्यास त्यास उत्तेजन मिळावें म्हणून पारितोषिकाचें महत्त्व आहे.

बरील विवेचनावरून, 'सर्वांचें हित सारख्याच महत्त्वाचें आहे,' व 'योग्यतेनुरूप मोबदला,' हीं दोन्ही तत्त्वे परस्परांनीं मर्यादित, व परस्परांच्या मदतीशिवाय अमलांत आणतां न येण्याजोगीं अशीं आहेत, हें दिसून येईल. अंतिम दृष्टीनें सर्व माणसें सारख्याच दर्जाचीं असल्यामुळे, कोणत्याहि प्रकारची कृत्रिम व अवास्तव विषमता न्याय्य ठरत नाही. उलट पक्षी, सर्व माणसें सारख्याच दर्जाचीं आहेत म्हणून, कोणत्याहि प्रकारच्या पात्रतेकडे अगर व्यवसायभिन्नत्वाकडे न पाहतां, सर्वांना एकाच दावणीस बांधणें हें तितकेंच अन्यायाचें होईल. म्हणून आरंभीं म्हटल्याप्रमाणें, समतेचा अर्थ सर्वांना सारखेच इकड अगर सारख्याच सुखसोयी देणें, असा न करतां, सर्वांच्या हिताकडे सारखीच नजर देऊन, ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणें व गरजेप्रमाणें त्यास वाव देणें, असा केला पाहिजे. याच दृष्टीनें, सर्वांचें सारख्याच दर्जाचें हित सारखेंच महत्त्वाचें आहे असें आम्हीं म्हटलें. ज्या दृष्टीनें व ज्या मर्यादेपर्यंत सर्व माणसें सारखीच आहेत त्या दृष्टीनें व त्या मर्यादेपर्यंत सर्वांचें हित सारख्याच महत्त्वाचें मानलें पाहिजे. परंतु या मर्यादेच्या बाहेर ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणें त्यास वागविणें, व उच्च जीवितास कनिष्ठ प्रकारच्या जीवितापेक्षां अधिक महत्त्व देणें हेंच श्रेयस्कर व समतेच्या दृष्टीनेंही न्याय्य ठरतें. परंतु त्याचबरोबर हेंही लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, कोणत्याहि व्यक्तीची योग्यता केवळ व्यावहारिक अगर तात्त्विक दृष्टीनें न ठरवितां, त्या व्यक्तीच्या व्यवसायावरून व समाजहिताकडे नजर देऊन ठरविली पाहिजे. कोणत्याहि व्यक्तीस प्रत्येक सद्गुणाबरोबर एकेक शेत अगर एकेक बंगला नजर करावा असें कोणी म्हणणार नाही, तर त्या सद्गुणांची वाढ होण्यास ज्या अनुकूल परिस्थितीची व ज्या उत्तेजनाची जरूर असेल, ती परिस्थिति व तें उत्तेजन देणें यांतच त्या सद्गुणांचा खरा मोबदला व खरें पारितोषिक आहे, असेंच कोणीहि म्हणेल. अशा रीतीनें बरील दोन्ही तत्त्वांचा खरा अर्थ ध्यानांत ठेविल्यास त्यांचा मिलाफ करणें मुळींच कठीण नाही, व तसा तो करण्यांतच समतेच्या तत्त्वाचा विजय आहे.

प्रकरण ८ वें.

शासन व क्षमा

खरी समता कशांत आहे याचा विचार करितांना, प्रत्येक व्यक्तीस त्याच्या योग्यतेप्रमाणें मोबदला देणें इष्ट आहे कीं नाहीं, व असल्यास तो मोबदला कोणत्या स्वरूपाचा असावा याचें आम्हीं विवेचन केलें. परंतु येथपर्यंत केवळ चांगल्या प्रकारच्या योग्यतेचाच आपण विचार केला. चांगल्या प्रकारच्या योग्यतेस अगर सद्गुणांस ज्याप्रमाणें चांगला मोबदला अगर पारितोषिक, त्याचप्रमाणें वाईट प्रकारच्या योग्यतेस अगर दुर्गुणांस वाईट मोबदला अगर शासन देणें योग्य आहे कीं नाहीं, व तें शासन कोणत्या प्रकारचें असावें याचाहि विचार करणें आवश्यक आहे, व तो या प्रकरणांत करण्याचें योजिलें आहे.

सामान्यतः गुन्हेगार मनुष्यास शासन करावें, निदान त्यास अधिक गुन्हे करण्यास वाव अगर उत्तेजन मिळणार नाहीं अशा परिस्थितींत त्यास ठेवावें, याबद्दल सर्वांचें एकमत आहे. परंतु शासनाच्या हेतूबद्दल व त्याच्या स्वरूपाबद्दल अत्यंत मतभेद दिसून येतो. कित्येक लोक असे म्हणतात कीं, शिक्षेचा हेतु केवळ गुन्हाबद्दल सूड घेणें हा होय, मग त्यांत गुन्हेगाराचें कितीहि नुकसान झालें तरी हरकत नाहीं. उलट, सुडाच्या भावनेनें शिक्षा न देतां, केवळ गुन्हेगार मनुष्याचें हित अगर त्याची सुधारणा ज्या योगानें होईल अशी योजना करणें हेंच समाजाचें व कायद्याचें कर्तव्य आहे, असें कित्येकांचें मत आहे. पहिल्या मताप्रमाणें गुन्हेगाराच्या हिताकडे पूर्ण दुर्लक्ष करणें, किंबहुना त्याचें शक्य तितकें अनहित करणें, हें योग्य ठरतें, तर दुसऱ्या मताप्रमाणें गुन्हेगार मनुष्याच्या हितासाठीं समाजानें झटणें, व अशा रीतीनें एक प्रकारें सच्छील मनुष्यापेक्षां दुर्वर्तनी मनुष्यासच अधिक लेखणें हें कर्तव्य ठरतें. अर्थात् हीं दोन्ही मते सदोष व एकांगी आहेत हें उघड आहे; परंतु या दोन्ही मतांत सत्याचाहि अंश आहे. तो शोधून काढण्यास आपणांस त्यांचा स्वतंत्रपणें विचार केला पाहिजे.

पहिल्या मतास इतिहासाचा बराच पाठिंबा आहे. रानटी लोकांमध्ये शिक्षा ही नेहमी सुडाच्या भावनेने प्रेरित झालेली असे; इतकी की, घोड्यावरून कोणी पडल्यास त्या घोड्यास टार करणे, अगर होडीतून कोणी पाण्यांत पडून मरण पावल्यास ती होडी जाळून टाकणे, अशा तऱ्हेचे हास्यास्पद प्रकार कांहीं देशांच्या प्राचीन इतिहासांत आपणांस आढळून येतात. सारांश, कोणत्याही प्रकारच्या हेतूकडे अगर सजीव-निर्जाव यांकडेहि न पाहतां, केवळ ठोंशास ठोंसा या न्यायानें हें शासन दिलें जात असे.

अशा प्रकारची शासनपद्धति किती क्रूर व किती मूर्खपणाची आहे हें विशद करून सांगण्याची गरज नाही; परंतु आश्चर्याची गोष्ट ही की, या पद्धतीचा पुरस्कार, तिच्या सुधारलेल्या स्वरूपांत कां होईना, अर्वाचीन व सुधारलेल्या काळांतहि कित्येक विद्वान् ग्रंथकारांकडून केला जात आहे. उदाहरणार्थ, प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता कांट याचें मत अशा प्रकारचें आहे. शिक्षा हें इतर कोणत्याहि ध्येयाचें साधन नसून तेंच शासन करणाराचें ध्येय असलें पाहिजे. शिक्षा ही नेहमीं भूतकाळाकडे, म्हणजे घडलेल्या अपराधाकडे पाहून करावयाची असते; भविष्यकाळाकडे, अगर गुन्हेगाराच्या पुढील हिताकडे पाहून करावयाची नसते; व या दृष्टीनें, शिक्षा करतांना गुन्हेगाराच्या अगर समाजाच्या हिताचा विचार करणें अत्यंत अन्यायाचें आहे, असा कांटचा अभिप्राय आहे. याच्याहि पुढें जाऊन तो असें म्हणतो की, उद्यां समाजव्यवस्था मोडून टाकून शासन करण्याचीहि जरूर नाहीशी करण्याचें समाजांतील लोकांचे मनात आल्यास, अगोदर तुरुंगां-तील सर्व खुनी मनुष्यांस फांसवर चढविलें पाहिजे. गुन्हेगारांस शासन केल्याचे योगानें, ज्यांचा गुन्हा त्यांनीं केला असेल त्यांस भरपाई न झाली तरी, त्या गुन्ह्याचें परिमार्जन कोणत्या तरी गूढ मार्गानें स्वचित्त होतें.

हा अभिप्राय व ही विचारसरणी कोणाहि सहृदय मनुष्यास पटेलसें आम्हांस वाटत नाही. अपराधाबद्दल कोणासहि संताप येणें व शिक्षेच्या रूपानें तो व्यक्त होणें जरूर आहे हें खरें; परंतु याचें कारण, केवळ गुन्हेगार मनुष्याचा सूड घेतला जावा हें नसून, शिक्षा हें गुन्ह्यांपासून स्वतः गुन्हे-गारास व इतर लोकांस परावृत्त करण्याचें एक उत्तम साधन आहे हें

होय. शिक्षेपासून असा सुपरिणाम होत नसेल, अगर उलट अधिक गुन्हे करण्यासव उत्तेजन मिळेल, तर केवळ शिक्षेसाठी शिक्षा करणे कितपत इष्ट होईल हा प्रश्नच आहे. तसें करणे म्हणजे केवळ गुन्हेगाराकडून झालेल्या नुकसानीत गुन्हेगाराच्या अहिताची भर टाकणे होय. त्यापेक्षां गुन्हेगारास तुरुंगांत चांगल्या रीतीनें वागवून त्यास कुमार्गापासून परावृत्त करणे, अगर तसें शक्य नसल्यास, त्यास अधिक गुन्हे करतां येऊं नयेत येवढाच बंदोबस्त करणे हें अधिक इष्ट नव्हे काय ?

ब्रॅडलेसाहेबांनीं कांटच्या सिद्धांताची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षा ही गुन्हेगाराच्या अगर समाजाच्या हितासाठीं करावयाची नसून ती केवळ त्याच्या अपराधासाठीं करावयाची असते; परंतु गुन्हेगाराच्या अगर समाजाच्या हिताकडे नजर देऊन ती शिक्षा सौम्य करण्यास हरकत नाही, मात्र तसें करणे हें समाजाचें कर्तव्य आहे असें नाही, असें त्यांचें मत आहे. या मताप्रमाणें शिक्षेचें प्रमाण कमी करणे ही केवळ समाजाच्या अगर कायद्याच्या लहरीची गोष्ट आहे असें ठरतें; शिवाय, गुन्हेगाराच्या अगर समाजाच्या हितासाठीं शिक्षा कमी करणे हें जर न्याय्य ठरतें, तर शिक्षा ही केवळ गुन्हेगाराचा सूड घेण्यासाठीं केलेली नसून, गुन्हेगाराच्या अगर समाजाच्या हिताचा हेतु त्यांत अंशतः तरी असतो, असें सिद्ध होत नाही काय ? केवळ अपराधासाठींच शिक्षा दिली पाहिजे असें म्हटल्यास, त्या शिक्षेचें प्रमाण ठरविण्यास कोणतेंच साधन न उरतां, अगदीं क्षुल्लक अपराधासाठीं देहांतशासन देणें देखील न्याय्य होईल. जिच्या योगानें गुन्हापासून समाजाचें संरक्षण होईल, व गुन्हेगाराचीहि उन्नति होईल, येवढीच शिक्षा त्यास देणें योग्य होय असें कोणीहि मुझ मनुष्य म्हणेल. परंतु हे दोन्ही हेतु ज्यास मान्य नसून, केवळ सुडाची भावनाच ज्यास प्रिय वाटते असा न्यायाधीश कोणत्याहि अपराधास जिवंत ठेवील असें मानण्याचें कारण नाही; कारण, केवळ सुडाच्या दृष्टीनें पाहिल्यास, कोणता नैतिक गुन्हा किती शारीरिक कष्टाबरोबर अगर फटक्याबरोबर आहे हें ठरविणें अशक्य आहे. किंबहुना, हें प्रमाण ठरविणें शक्य आहे असें धरून चाललें तरी, गुन्हेगारास स्वतःचें हित अगर हकच नाहीत असें मानल्यावर त्या प्रमाणाबाहेर शासन करण्यास मुळींच हरकत

असू नये; परंतु अशा तऱ्हेची प्रमाणाबाहेर शिक्षा करणे अन्यायाचें आहे असं ब्रॅडलेसाहेबांचें मत आहे. अर्थात्, अशी कबुली देण्यांत ब्रॅडलेसाहेबांनी आपला मुद्दाच सोडून दिला आहे हें उघड आहे.

परंतु अशा रीतीनें ही मुडाच्या भावनेवर रचलेली शासनपद्धति चुकीची असली तरी, तीत सत्याचाहि बराच अंश आहे हें विसरतां कामा नये. तो सत्यांश कोणता, हें आतां आपणांस पहावयाचें आहे.

प्रथमतः मानसशास्त्राच्या दृष्टीनें पाहिल्यास, सर्व शिक्षेचें मूळ अपराधामुळें उत्पन्न झालेल्या संतापांत अगर मुडाच्या भावनेंतच आहे असं दिसून येईल; व ज्या मानानें गुन्हा अधिक संतापास कारणीभूत होतो त्या मानानें त्याचा सूड घेण्याची इच्छाहि अधिक तीव्र होऊन त्यांस स्वाभाविकच अधिक शासन मिळतें. अर्थात्, या तत्त्वाचा दुरुपयोग होण्याचा फार संभव असतो. रोमन लोकांमध्ये एखाद्या मनुष्यास प्रत्यक्ष चोरी करीत असतांना पकडल्यास, त्याचा अधिक संताप आल्यामुळें, त्यास अधिक शासन करीत, तर मागाहून पकडल्यास, संताप कमी झाल्यामुळें, कमी शिक्षा देत. याहून विचित्र उदाहरण द्यावयाचें तर, एखाद्या मनुष्यानें दुसऱ्यास खुनाच्या इराद्यानें जखम केल्यास, त्या जखमी मनुष्याची काय वाट होते तें पाहून, तो बरा झाल्यास कमी शासन, व मरण पावल्यास देहांतशासन, गुन्हेगारास देण्यांत येत असे. या दृष्टीनें पाहिल्यास, दारू न पिणाऱ्या मनुष्यापेक्षां ती पिणाऱ्या मनुष्याची जखम भरून घेण्यास अधिक त्रास होतो, म्हणून दारूबाजाचा खून करूं पाहणाऱ्या मनुष्यास अधिक शासन करावें लागेल ! परंतु असा अतिरेक वाजूस ठेवला तर, कायद्यास अजूनहि एखाद्या गुन्हाबद्दल शासन करण्यापूर्वी, त्या गुन्हाबद्दल लोकमत कितपत तीव्र आहे याचा विचार करावा लागतो, व याच तत्त्वानुसार, प्रत्यक्ष खुनाबद्दल गुन्हेगारास जितकें शासन केलें जातें तितकें, त्याचा खुनाचा प्रयत्न फसल्यास करतां येत नाहीं. सारांश, गुन्हेगार मनुष्याची सुधारणा हा शिक्षेचा हेतु असला तरी गुन्हाविरुद्ध आलेला क्रोध व्यक्त होणें, किंबहुना ज्या मानानें गुन्हा अधिक क्रोधजनक त्या मानानें त्याची प्रतिक्रियाहि गुन्हेगारावर अधिक होणें, हेंहि आवश्यक असतें.

शिवाय, शिक्षा ही नेहमीं दुःखकारक असलीच पाहिजे, नाहीं तर ती

शिक्षाच होणार नाही. शिक्षा ही मुळीच दुःखकारक अगर कष्टप्रद असू नये असें म्हणणें, म्हणजे शिक्षाच करूं नये असें म्हणण्यासारखें आहे. परंतु अपराधी मनुष्यांस सुखांत व ऐषारामांत ठेविल्यास गुन्ह्यांस आळा न बसतां उत्तेजनच मिळेल हें उघड आहे. गुन्हेगाराच्या हिताकडे अगर हक्कांकडे अजीबात दुर्लक्ष करणें अयोग्य असलें तरी, त्याचा अर्थ त्याच्या हितासाठी व सुखासाठी समाजानें अगर कायद्यानें झटावें असा नव्हे. गुन्हेगारास आपल्या कृतकर्मांचें फळ भोगावयास लाविणें, व त्यास पुन्हां गुन्हा करण्याची भीति वाटेल असा घडा त्यास देणें, हेंच शिक्षेचें मुख्य कार्य आहे. अशा तऱ्हेनें गुन्हेगारास मुळीच दुःख देऊं नये असें जे म्हणतात, त्यांस शिक्षा व शिक्षण यांतील भेद समजत नाही असें म्हटलें पाहिजे. शिक्षेची भीति ही जरी एकदम गुन्हेगाराची मानसिक उन्नति करूं शकत नाही, तरी तिच्या योगानें पुष्कळ कार्य होतें यांत संशय नाही. ज्याप्रमाणें कित्येक लहान मुलांचेकडून अभ्यास करून घेण्यास त्यांना प्रथम तरी छडीची अगर इतर प्रकारच्या शिक्षेची भीति दाखविणें आवश्यक असतें, त्याचप्रमाणें कित्येक मोठ्या माणसांकडूनहि कायद्याच्या भीतीशिवाय सद्वर्तनाची अपेक्षा करतां येत नाही. रूढी-विरुद्ध आचरण केल्यास ज्याप्रमाणें दुर्लौकिक होण्याची भीति असते, त्याप्रमाणें कायद्याविरुद्ध आचरण केल्यानेंहि दुर्लौकिक होईल अशी शिक्षा तसें आचरण करणाऱ्यास मिळाली पाहिजे, तरच दुर्वर्तनास आळा बसेल. शिवाय, शिक्षेच्या योगानें गुन्हेगाराच्या वाईट प्रवृत्ति दडपून टाकल्यास हळूहळू त्याच्या सद्भावना जागृत होण्याचा संभव असतो. एखाद्या मनुष्यावर केवळ दैवी आपत्ति कोसळल्यास, आपलें 'मागल्या जन्मींचें' पाप काय आहे हें समजण्यास त्यास मार्ग नसतो. परंतु मानवी शिक्षा त्यास आपल्या अपराधांचें ज्ञान अवश्य करून देते, व अशा रीतीनें आपली चूक सुधारण्यास त्यास वाव देते. अत्यंत कडक शासनानेंहि एखाद्याच्या मनावर मुळीच परिणाम न झाला तरी, त्याचें स्वातंत्र्य नष्ट झाल्यामुळें त्याच्या हातून अधिक दुष्कर्में तरी निदान होत नाहींत, व अशा रीतीनें त्याची अधिकाधिक होणारी अवनति थांबवून, शिक्षा ही त्याची सुधारणाच करते.

असें म्हणण्यास हरकत नाही. दुर्वर्तनास उत्तेजन मिळण्यापेक्षा तरी त्यास, जुलमानें कां होईना, आळा बसणें खचित अधिक हितकर आहे.

शिक्षेच्या योगानें एखाद्या गुन्हेगाराची सुधारणा होणें शक्य नसलें तरी, त्यास शासन करण्याची आवश्यकता भासण्यास आणखी एक कारण आहे. व्यक्तीस ज्याप्रमाणें स्वतःचें हित अगर ध्येय असतें, त्याप्रमाणें समाजासहि तें असल्यामुळें, सामाजिक हितास अगर उन्नतीस कोणी आपल्या वर्तनानें विरोध करूं लागल्यास, त्यास अटकाव करणें समाजहिताच्या दृष्टीनें आवश्यक आहे. अर्थात्, कित्येक गुन्हे असे असतात कीं, त्यांस कायद्यानें शासन करतां येत नाही; उदाहरणार्थ, कायद्यास, वेश्यांस अगर त्यांचा फायदा घेणाऱ्या पुरुषांस शासन करतां येत नाही. सर्वच नीतिमत्ता ही कायद्यानें लोकांवर लादतां येत नाही, व तसें करणें खऱ्या आत्मोन्नतीच्या दृष्टीनें इष्टहि नसतें. वैयक्तिक अगर खाजगी वाद्वर्तीत प्रत्येक मनुष्यास स्वातंत्र्य असणें आवश्यक असतें; परंतु वैयक्तिक अनीतीनें समाजाची नीतिमत्ता विघडण्याचा संभव असल्यामुळें, अनीतिपोषक स्वातंत्र्यापेक्षां नीतीची जबरदस्तीच प्रत्येक व्यक्तीवर करणें अधिक श्रेयस्कर होय. दारू पिण्यापासून ती पिणाऱ्याचेंच नुकसान होतें हें खरें आहे; परंतु एक दारूबाज हा समाजांतील कित्येक लोकांत तें व्यसन पसरविण्यास, व अशा रीतीनें समाजाची अधोगति करण्यास कारणीभूत होत असल्यामुळें, दारूबाजास कायद्यानें शासन करणें अन्यायाचें होत नाही. व्यक्ति व समाज यांमध्ये अंतिम भेद करतां येत नाही, व याच कारणानें वैयक्तिक गुन्हा अगर पाप व सामाजिक गुन्हा यांतहि तीव्र भेद करतां येत नाही. तसा भेद करावयाचाच झाल्यास, जें पाप समाजास इजा करतें तो गुन्हा असें म्हणतां येईल. परंतु कोणत्याहि वैयक्तिक दुर्वर्तनामुळें समाजाचें मुळींच नुकसान होत नाही असें म्हणणें चुकीचें असल्यामुळें, अशा तऱ्हेचा वैयक्तिक व सामाजिक गुन्ह्यांमध्ये भेद न करतां, सर्वच गुन्ह्यांस शासन करणें हेंच सुधारलेल्या देशांतील कायद्यांचें ध्येय असलें पाहिजे. अशा तऱ्हेनें कायद्यानें शासन ठेविल्यामुळेंच कित्येक एरव्हीं क्षुद्र वाटणाऱ्या गुन्ह्यांतील वाईटपणा लोकांस अधिक स्पष्टपणें कळून येतो, व त्या गोष्टी न करण्याची ते अधिक खबरदारी घेऊं लागतात. सतीचा कायदा केल्यामुळेंच त्या अपराधा-

ची तीव्रता आमच्या समाजास कळू लागली हें नाकबूल करतां यावयाचें नाहीं. दुसरें उदाहरण द्यावयाचें तर, निवडणुकीचे वेळीं लांच देणें यांत कांहीं गैर आहे अस, त्याविरुद्ध कायदा होण्यापूर्वी, फारच थोड्या लोकांस वाटत असेल यांत संशय नाहीं. सारांश, अधोगतीला नेणाऱ्या स्वातंत्र्यापेक्षां जुलमाची नीतीच आंधक श्रेयस्कर व सुपरिणामी होय. इंग्रजींत अशी म्हण आहे कीं, पार्लमेंटच्या कायद्यांनीं लोकांस नीतिमान् बनविणें शक्य नाहीं; परंतु कायद्यांच्या अभावीं लोक जितके नीतिमान् राहिले असते त्यापेक्षां अधिक नीतिमान् तरी कायदा त्यास करतो कीं नाहीं ? शिवाय, प्रथम जी गोष्ट लोक जुलमानें म्हणून पत्करतात, तिचे सुपरिणाम त्यांस दिसून आल्यावर तीच गोष्ट ते आपण होऊन मान्य करतात; किंबहुना अशा रीतीनें बाह्य सक्तीचें अंतःस्फूर्तींत रूपांतर न झाल्यास, त्यांची खरी उन्नति झाली असें मुळींच म्हणतां यावयाचें नाहीं. परंतु जोंपर्यंत समाजांतील सर्व लोक नैतिक स्वातंत्र्यास लायक झाले नाहींत, तोंपर्यंत अनीतिमान् व्यक्तींना ताळ्यावर आणण्यास कायद्याची व शिक्षेची जरूर राहणारच. जोंपर्यंत अशिक्षितपणाचे अगर आळसाचे दुष्परिणाम समाजास समजू लागलेले नाहींत, तोंपर्यंत या गोष्टींबद्दलहि शासन करणें अन्यायाचें होणार नाहीं. नीति व जुलूम या दोन गोष्टी कित्येकांस अगदीं परस्परविरोधी वाटतात; परंतु स्वातंत्र्याचा दुरुपयोग करण्याची प्रवृत्ति जोंपर्यंत मानवी स्वभावांत आहे, तोंपर्यंत नीतिमत्तेस जुलमाची जोड देणें आवश्यक आहे. शिवाय, जे लोक अंतःस्फूर्तीनें सदाचरण करतात त्यांच्यासाठीं कायद्यांचें अस्तित्वच नाहीं, व त्यांना त्या कायद्यांत जुलूम वाटण्याचें मुळींच कारण नाहीं हें उघड आहे. सारांश, शक्य असल्यास गुन्हेगाराच्या हितासाठीं, व तें शक्य नसलें तरी समाजाच्या हितासाठीं, अपराधी मनुष्यास शासन करणें आवश्यक आहे.

परंतु समाजाच्या हितासाठीं गुन्हेगारास शासन करणें म्हणजे त्यास केवळ समाजहिताचें एक साधन लेखण्याप्रमाणें आहे, असा आक्षेप कित्येक लोक घेतात. कोणत्याहि व्यक्तीस केवळ समाजहिताचें साधन असें मानणें अयोग्य आहे हें खरें. समाजाचें हित म्हणजे त्यांतील व्यक्तींचें हित असल्यामुळे, कोणत्याहि व्यक्तीचें अनहित करणें म्हणजे त्या मानानें समाजा-

चेंच अनहित करणें होय हें उघड आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीस त्यांच्या योग्यतेनुरूप मोबदला दिल्यास, म्हणजे समाजहितापैकी त्याचा वाटा त्यास दिल्यास, समाजाचें हित करण्याचें कर्तव्य त्याजवर लादणें म्हणजे त्यास समाजहिताचें केवळ एक साधन लेखण्याप्रमाणें कसें ठरतें हें आम्हांस समजत नाही. एकाद्या नोकरास आपण पगार दिल्यास, त्याच्याकडून आपलें काम करून घेणें ज्याप्रमाणें अन्यायाचें ठरत नाही, त्याप्रमाणें गुन्हेगार मनुष्याचें हित लक्षांत घेतल्यास, व त्याच्या योग्यतेप्रमाणें त्याच्या हितास वाव दिल्यास, समाजहितासाठीं त्यास शासन करणें अन्यायाचें ठरत नाही. अर्थात्, गुन्हेगाराचें हित करणें म्हणजे त्यास मुळींच शासन न करणें होय, असें कोणी म्हणेल; परंतु तसें करणें म्हणजे समाजाचें नुकसान करणें, व गुन्हेगाराच्याहि अधिकाधिक अधोगतीस कारणीभूत होणें होय. गुन्हेगाराचें हित करणें म्हणजे त्यास मोकळें सोडणें असें घटकाभर गृहीत धरलें तरी, एका व्यक्तीचें हित हें अनेक व्यक्तींच्या हितापेक्षां केव्हांहि कमी महत्त्वाचें असल्यामुळें, एका व्यक्तीचें हित करून अनेकांचें अहित करणें हें विषमतेचें द्योतक होईल. अशा तऱ्हेची विषमता अगर अन्याय होऊं न देतां, म्हणजे गुन्ह्यांपासून समाजाचें संरक्षण करून, गुन्हेगारास अंतीं हितकर होईल अगर त्याच्या उन्नतीस कारणीभूत होईल अशीच शिक्षा त्यास देणें योग्य होय, व अशा रीतीनें त्याच्या हिताकडे नजर देऊन त्यास शासन केल्यास, त्यास केवळ समाजहिताचें साधन लेखण्याप्रमाणें मुळींच होत नाहीं.

परंतु वरील विवेचनांत गुन्हेगार मनुष्याच्या हितास दिलेलें महत्त्व कित्येकांस अगदीं अपुरें वाटतें. शिक्षा ही गुन्हेगाराचा सूड उगविण्याकरितां अगर गुन्ह्यांपासून समाजाचें संरक्षण करण्याकरितांहि करणें योग्य नसून, केवळ गुन्हेगाराचें हित करण्याकरितां अगर त्याची सुधारणा करण्याकरितांच शिक्षेचा उपयोग केला पाहिजे असें त्यांस वाटतें. प्रकरणाच्या आरंभीं ज्या दोन मतांचा उल्लेख केला आहे त्यांतील दुसऱ्या प्रकारचें हें मत होय हें वाचकांच्या लक्षांत येईलच. त्यांचें म्हणणें असें कीं, कोणताहि गुन्हा बुद्धिपुरःसर केला जात नसून गुन्हा करण्याची प्रवृत्ति हें एक प्रकारचें वेड अगर रोग आहे. अर्थात्, रोग्यास अगर वेड्या मनु.

ध्यास ज्याप्रमाणें शासन करणें योग्य नसून, उलट त्याच्या हितासाठीं इतरांपेक्षां अधिक झटणें योग्य ठरतें, त्याचप्रमाणें गुन्हेगार मनुष्यासहि शासन न करतां त्याच्या सुधारणेचा शक्य तितका यत्न करणें हें समाजाचें व कायद्याचें कर्तव्य आहे हें सिद्ध होतें. सारांश, सर्व तुरुंग नाहींसे करून त्यांचे ऐवजीं वेड्यांचीं इस्पितळें स्थापलीं पाहिजेत असा बरील मत प्रतिपादन करणारांचा अभिप्राय आहे.

या विचारसरणीत अगदींच तथ्यांश नाहीं असें नाहीं. कवीप्रमाणेंच गुन्हेगारहि आपल्या कलेचें बीज जन्मतःच बरोबर घेऊन येतो. आनुवंशिक संस्कारांमुळें अगर वाईट वातावरणांत राहिल्यामुळें कित्येक व्यक्तींची स्वाभाविकच गुण्यांकडे प्रवृत्ति होते, व त्या मानानें त्यांचा दोषहि कमी होतो हें खरें आहे. परंतु सर्वच अनीति ही रोगाच्या अगर वेडाच्या कोर्टीत ढकलणें म्हणजे लाक्षणिक उपमेस अंतिम सत्याचें स्वरूप देण्यासारखें आहे. रोगी मनुष्य हा तेवढ्यापुरता स्वत्वास मुक्तो, व स्वेच्छेनें वैद्याच्या हातांतील बाहुलें बनतो. परंतु प्रत्यक्ष गुन्हेगार मनुष्यास विचारल्यास, तो अशा रीतीनें दुसऱ्याच्या ताब्यांत जावयास मुर्छीच तयार होणार नाहीं. कायदा अगर नीतिनियम हे नीतीअनीतींमधील भेदावर उभारलेले असतात; परंतु बरील मताप्रमाणें नीतीअनीतींतील भेद हा केवळ मानसिक सन्नलतेमधील व दुर्बलतेमधील भेद होऊन जाऊन, सर्व नीतिशास्त्र हें मानसशास्त्रांत मिसळून जाईल. ही विचारसरणी कोणासहि मान्य होणार नाहीं हें उघड आहे. शिवाय, वर म्हटल्याप्रमाणें, स्वतः गुन्हेगार आपणांस रोग्याप्रमाणें अगर वेड्या मनुष्याप्रमाणें वागवून घेण्यास मुर्छीच तयार होणार नाहीं, व समाजानेंहि त्याचें स्वातंत्र्य व त्याचे हक्क तेवढ्यापुरते हिरावून घेतले तरी, त्याचें स्वत्व कायमचें नष्ट करतां कामा नये. गुन्हेगार मनुष्य हा आपल्या स्वतंत्र बुद्धीनें अपराध करतो, व त्याची खरी उन्नतीहि जुलमानें होणें शक्य नसून ती त्याच्या स्वतःच्याच हातीं असते. अशा रीतीनें गुन्हा हा जाणूनबुजून केला जात असल्यामुळें, रोगाबद्दल अगर वेडाबद्दल कोणास वाईट वाटलें तरी पश्चात्ताप होत नाहीं, परंतु गुन्हाबद्दल तसा पश्चात्ताप वाटतो. अत्यंत गुन्हेगार मनुष्याचा शेवट कधीं कधीं वेड लागण्यांत होतो, परंतु गुन्हाचें मूळ कारण नेहमीं वेडच असतें असें

म्हणणं सर्वस्वीं चुकीचें आहे. सारांश, गुन्हेगार मनुष्याचे हक्क व त्याचें हित यांकडे योग्य लक्ष पुरावणें आवश्यक असलें तरी, त्यास रोग्याप्रमाणें अगर वेड्याप्रमाणें लेखून, केवळ त्याच्या उन्नतीसाठीं झटणें म्हणजे गुन्हेगारास डोईजड करून व गुन्हेगारीस उत्तेजन देऊन समाजाचें नुकसान करणें होय.

अशा रीतीने गुन्हेगाराच्या हिताकडे योग्य नजर देणें इष्ट असलें तरी समाजाच्या हिताच्या दृष्टीनें त्यास शासन करणेंच योग्य आहे अस ज्यांस वाटतें त्यांस शासनाविरोधरच क्षमचेहि महत्त्व वळून येतें. शिक्षेचा हेतु केवळ सूड घेणें हा होय असं मान्य केल्यास, कोणत्याहि अपराध्यास क्षमा करणें योग्य होणार नाही. परंतु गुन्हेगाराच्या व समाजाच्या हितास ज्याप्रमाणें कित्येक वेळां शिक्षेची जरूर असते, त्याचप्रमाणें कित्येकदां क्षमेचीहि आवश्यकता असते, हें त्या दृष्टीनें विचार करणारास सहज दिसून येईल. लहान मुलांना ज्याप्रमाणें पहिल्याच चुकोबद्दल शासन न करतां, पुन्हां चूक न करण्याची ताकीद देऊन त्यावेळां क्षमा करणेंच इष्ट असतें, त्याचप्रमाणें मोठ्या माणसांनाहि आपलें वर्तन सुधारण्याची संधि देणें इष्ट असतें. प्रत्यक्ष खुनाच्या अपराध्यास सुद्धां एकदम फांशीची शिक्षा न देतां जन्मठेपेची दिली जाते, व त्या मुदतींत त्याचें वर्तन पाहून त्यास अधिकाधिक सवलती दिल्या जातात. केवळ सुडाच्या दृष्टीनें पहाणारास शासन व क्षमा अगर सवलत या गोष्टी अगदीं परस्परविरोधी वाटतात. परंतु गुन्हेगाराच्या व समाजाच्या हिताच्या दृष्टीनें पाहिल्यास त्यांतील परस्परविरोध नाहीसा होतो इतकेंच नव्हे, तर या दोन्ही गोष्टी एकमेकांस साह्यकर होतात; कारण गुन्हेगाराच्या व समाजाच्या हितास आवश्यक तेवढी शिक्षा व आवश्यक तेवढी क्षमा करणें या दोन्ही गोष्टी सारख्याच आवश्यक ठरतात. केवळ क्षमेनेंच तें ध्येय साध्य होत असल्यास तसें करणेंहि अन्याय्य होत नाही. परंतु अशा रीतीनें समाजहितासाठीं सुडाची भावना दावून टाकून गुन्हेगारास क्षमा करणें आवश्यक असलें तरी, केवळ गुन्हेगाराबद्दल अनुकंपा उत्पन्न झाल्यामुळें, अगर न्यायाधिशाचा त्यांत स्वार्थ असल्यामुळें, त्यास क्षमा करणें हें कव्हांहि अयोग्यच ठरेल. समाजहितासाठीं ज्याप्रमाणें सुडाची भावना मारून टाकावी लागते त्याचप्रमाणें अवास्तव अनुकंपेचाहि त्याग करावा लागतो. तसा तो करण्यास सदैव तयार असणें हाच शासन व क्षमा या दोन्हींचें ध्येय गांठण्याचा मार्ग आहे.

प्रकरण ९ वें.

नीतिशास्त्र व तत्त्वज्ञान

इतर सर्व शास्त्रांप्रमाणेच नीतिशास्त्राचीही तत्त्वज्ञानाशी अत्यंत निकट संबंध आहे. सर्व शास्त्रांस कांहीं विशिष्ट मूलतत्त्वं अगर सिद्धांत गृहीत धरावे लागतात, व त्या गृहीत तत्त्वांच्या पायावरच आपली सर्व इमारत रचवी लागते. अर्थात्, तीं गृहीत तत्त्वेच कोणीं अमान्य केल्यास, अगर चुकीचीं ठरल्यास, त्या त्या शास्त्रांची सर्व इमारत कोसळून पडणार हें उघड आहे. परंतु कोणत्याही शास्त्रास आपली गृहीत तत्त्वे सिद्ध करणें शक्य नसतें. तीं सिद्ध करण्याचें काम तत्त्वज्ञानाचें आहे. उदाहरणार्थ, मानसशास्त्रास मनाचें अस्तित्व, अगर पदार्थविज्ञानशास्त्रास जड पदार्थ व त्यांची गति यांचें अस्तित्व, गृहीत धरावें लागतें. कोणीं मनाचें अगर जडसृष्टीचें अस्तित्वच नाकारल्यास या दोन्हीं शास्त्रांचें अस्तित्वहि फोल ठरेल; परंतु मनाचें अगर जडसृष्टीचें अस्तित्व मानसशास्त्रानें अगर पदार्थविज्ञानशास्त्रानें सिद्ध करूं म्हटल्यास तें शक्य होणार नाही, व त्यांतच सर्व वेळ जाऊन त्या शास्त्रांची मुळींच प्रगति होणार नाही. परंतु व्यावहारिक दृष्ट्या धरी प्रगति होणें अत्यंत जरूर आहे; म्हणून, श्रमविभागाच्या तत्त्वानुसार मूलतत्त्वांचा छडा लावण्याचें काम तत्त्वज्ञानाकडे सोंपवून, प्रत्येक शास्त्र आपल्या मर्यादेंत व त्या मूलतत्त्वांच्या आधारानें कार्य करीत असतें. नीतिशास्त्र हेहि कांहीं मूलभूत तत्त्वांच्या पायावर रचलेलें आहे, व तीं मूलतत्त्वे सिद्ध करण्याचें कामहि तत्त्वज्ञानाचें असल्यामुळें, इतर शास्त्रांप्रमाणेंच नीतिशास्त्राचें अस्तित्वहि तत्त्वज्ञानावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, आपल्या नीतीअनीतीच्या कल्पना अगर आपली सदसद्विवेकबुद्धि हीं भ्रामक अगर चुकीचीं नसून त्यांचा निवाडा सत्य असतो, असं नीतिशास्त्र गृहीत धरून चालतें; परंतु नीतीअनीति अगर सदसद्विवेकबुद्धि हें केवळ थोतांड असून तत्त्वज्ञानाचे दृष्टीनें तिला कांहींच किंमत नाही असं सिद्ध झाल्यास, सर्व नीतिशास्त्र मायिक व कुचकामाचें ठरेल हें उघड आहे.

परंतु नीतिशास्त्राचा तत्त्वज्ञानाशी संबंध इतर शास्त्रांपेक्षांहि अधिक

निकट आहे. भूमितीच्या मूलभूत तत्त्वांविषयीं दोघांचा मतभेद असला तरी, एखाद्या शेताच्या दोन बाजूनीं जाण्यापेक्षां त्याच्या मधून गेल्यास कमी अंतर चालावें लागेल ही गोष्ट ते दोघे सारखीच मान्य करतील, व अशा रीतीनें त्या शास्त्राच्या मूलतत्त्वाविषयींच्या मतभेदानें त्यांच्या व्यावहारिक जीवनक्रमांत फारसा फरक पडणार नाही. परंतु नीतिशास्त्राची गोष्ट तशी नाही. आत्मस्वातंत्र्य मान्य करणारा मनुष्य, आपल्या कृत्यांची जबाबदारी स्वतःवरच आहे असें वाटत असल्यामुळे, हातून वाईट कृत्यें न होऊं देण्याची खबरदारी घेईल, तर तें अमान्य करणारा मनुष्य वाटेल तसें वर्तन करून त्याची जबाबदारी ईश्वरावर अगर दैवावर लादील. सारांश, इतर शास्त्रांच्या मूलभूत तत्त्वांचा व्यवहाराशीं विशेष निकट संबंध नसल्यामुळे, त्या गृहीत तत्त्वांमद्वल मतभेद असला तरी, त्याचा परिणाम व्यवहारांत फारसा दिसून येत नाही. परंतु नीतिशास्त्राच्या गृहीत तत्त्वांची त्यास इतकी गरज आहे की, तीं तत्त्वे कोणी अमान्य केल्यास, नीति-विषयक कल्पनांना इतका मोठा धक्का बसतो की, सर्व नीतिमत्ता उरफाटी होऊन जाण्याची भीति असते. आतां हें खरें आहे की, मूलतत्त्वांविषयीं मतभेद असून देखील कित्येक लोक एकाच प्रकारचें नीतिशास्त्र अगर नीतिनियमन स्वीकारतील. आत्मस्वातंत्र्य मान्य नसलेला मनुष्य देखील आपल्या कर्तव्याची जाणीव अजीवात टाकून देणार नाही; परंतु जांपर्यंत त्याच्या मनांत आत्मस्वातंत्र्याविषयीं संशय आहे, तोंपर्यंत आपलें कर्तव्य करण्यांत व त्याची जबाबदारी पत्करण्यांत त्यास पूर्ण समाधान वाटणार नाही. आपली चौकस बुद्धि व तात्त्विक विचार बाजूस ठेवून अगर दडपून टाकून तो नीतीनें वागेल; परंतु त्याच्या आचारांत व विचारांत नेहमीं झंगडा चालू राहणारच, व जांपर्यंत त्याच्या आचारास विचाराचा पाठिंबा मिळत नाही तोंपर्यंत त्याची नीतिमत्ताहि अंधश्रद्धेवर व कच्च्या पायावर उभारलेली अशीच राहणार.

अशा प्रकारें नीतिशास्त्र हें केवळ अंधश्रद्धेवर अगर व्यावहारिक उप-युक्तेवर अवलंबून ठेवणें हें कोणाहि सत्यनिष्ठ मनुष्यास रुचणार नाही हें उघड आहे. मानवी पूर्णतेस नीतीची जितकी आवश्यकता आहे तितकीच—किंबहुना अधिकच—आवश्यकता सत्याची आहे, व या सत्याच्या प्रकाशांत

खऱ्या सत्यनिष्ठ मनुष्यांनें इतर शास्त्रांबरोबरच नीतिशास्त्राकडोहि पाहिलें पाहिजे. नैतिक सत्य हें अंतिम सत्याचें एक अंग आहे, व तें जर अंतिम सत्याशीं विरोध करूं लागेल, तर आपणांस नीतीअनीतीचें यथार्थ ज्ञान नाहीं असें म्हणावें लागेल. “अंतिम सत्याशीं आपणांस काय करावयाचें आहे ? आपल्या नीतीअनीतीच्या कल्पना अंतिम दृष्टीनें खऱ्या असोत कीं खोट्या असोत, आपणांस तर त्या नेहमीं खऱ्याच वाटतात कीं नाहीं ? तशा त्या जर वाटतात, तर त्यांवर विश्वास ठेवून वागण्यास काय हरकत आहे ?” असें कोंटप्रभृति तत्त्ववेत्त्यांचें म्हणणें आहे. परंतु ज्यांच्या अंतिम सत्यतेविषयीं आपणांस खात्री नाहीं, अशा कल्पनांवर विश्वास ठेवून चालणें म्हणजे मृगजळाच्या मार्गे लागण्याप्रमाणेंच नव्हे काय ? सारांश, तत्त्वज्ञानाच्या कसोटीस आपलीं गृहीत तत्त्वे उतरतात कीं नाहीं हें नीट पाहून त्या मानानेंच नीतिशास्त्रानें आपले पाय पसरावे हें उचित होय.

तत्त्वज्ञानविषयक कल्पनांचा नीतिशास्त्रावर कसा परिणाम होतो, याचीं कांहीं उदाहरणें मागील कांहीं प्रकरणांत वाचकांस पहावयास मिळालींच आहेत. उत्क्रांतितत्त्ववादी म्हणतात त्याप्रमाणें आपल्या नीतीअनीतीच्या मूळ कल्पना या स्वतःप्रमाण अजर स्वयंभू नसून अनुभवजन्यच आहेत हें खरें असेल तर, निरनिराळ्या व्यक्तींच्या अगर निरनिराळ्या काळच्या अनुभवांबरोबरच त्या पालटून जाऊन सर्व नीतिमत्ता सापेक्ष बनून जाईल; किंवा अंतःस्फूर्तिवादी म्हणतात त्याप्रमाणें, आपली सदसद्विवेकबुद्धि ही जर केवळ एक क्षणिक ऊर्मि असेल, अगर केवळ सौंदर्यविषयक संवेदनेप्रमाणें असेल, तरीहि नीतिमत्तेचें सार्वत्रिक व निरुपाधिक स्वरूप नाहींसें होऊन ती शास्त्रबद्ध करणें अशक्य होईल. सदसद्विवेकबुद्धि ही जर केवळ वैयक्तिक भावना असेल, तर नैतिक भावना ही इतर भावनांपेक्षां श्रेष्ठ कां मानावी, या प्रश्नास उत्तर देतां येणार नाहीं; अगर ती अनुभवजन्य आहे असें मानिल्यास, एका मनुष्याचा अनुभव दुसऱ्यापेक्षां, अगर एका काळचा अनुभव दुसऱ्या काळापेक्षां, श्रेष्ठ कां मानावा, हेंहि सांगतां येणार नाहीं. सारांश, नैतिक सत्य हें कोणत्याहि व्यक्तीच्या लहरीवर अगर भावनेवर अवलंबून नसून, तें निरुपाधिक व अंतिम सत्य आहे असें मानलें नाहीं तर, नीतिशास्त्रास आपली इमारत रचण्यास पायाच उरणार नाहीं. तर्क-

शास्त्रास ज्याप्रमाणें तर्कशुद्ध विचार करणें शक्य आहे हें गृहीत धरावें लागतें, त्याचप्रमाणें नीतिशास्त्रास खरी नीति ओळखणें शक्य आहे, असें मानून चालणें प्राप्त आहे.

दुसऱ्या एका दृष्टीनें तत्त्वज्ञान हें नीतिशास्त्रावर गदा आणूं शकतें. सर्व नीतिशास्त्र हें कर्तव्याच्या जाणिवेवर व नीतिमत्तेच्या वैयक्तिक जबाबदारीवर रचलेलें आहे; अर्थात्, कोणासहि त्याच्या कृत्याद्वल जबाबदार धरावयाचें झाल्यास, तें कृत्य त्यानें आपल्या स्वतंत्र बुद्धीनें व स्वेच्छेनें केलेलें असलें पाहिजे. दुसऱ्या कोणाच्याहि जुलमानें आपण एखादी गोष्ट केल्यास त्याद्वल आपणांस जबाबदार धरतां येत नाही. यासाठीं आत्मस्वातंत्र्य हें नैतिक उच्चतीस, किंवाहुना नीति व अनीति या कल्पना उत्पन्न होण्यास, अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या यंत्रास ज्याप्रमाणें कोणी नीतिमान् अगर अनीतिमान् म्हणत नाही, त्याचप्रमाणें केवळ ईश्वराच्या इच्छेनें अगर यदृच्छेनें ज्याचें आयुष्य बांधलेलें आहे अशा मनुष्यासहि नीतिमान् अगर अनीतिमान् ठरवितां येणार नाही. सारांश, आत्मस्वातंत्र्य हें नीतिशास्त्राचें मुख्य गृहीत तत्त्व आहे असें म्हणण्यास हरकत नाही. अर्थात्, आत्मस्वातंत्र्याचे अर्थ अनेक असूं शकतात व त्याच्या मर्यादाहि अनेक असतात हें खरें आहे. एका दृष्टीनें मनुष्य स्वतंत्र असल्या तरी दुसऱ्या दृष्टीनें पाहिल्यास, प्र० वामन मल्हार जोशी यांनीं वर्णन केल्याप्रमाणें, आगगाडींतील मनुष्यास ज्या प्रकारचें हालचाल करण्याचें स्वातंत्र्य असतें त्याच प्रकारचें आत्मस्वातंत्र्य या अफाट सृष्टीतील मनुष्यमात्रास आहे असें म्हणतां येईल. आत्मस्वातंत्र्याच्या प्रश्नांत अधिक खोल शिरण्याचें हें स्थळ नव्हे. मर्यादित कां होईना, आत्मस्वातंत्र्य हें नीतिशास्त्रास अत्यंत आवश्यक आहे, व तसें आत्मस्वातंत्र्य आपणांस नाही असें तत्त्वज्ञानाचे दृष्टीनें ठरल्यास सर्व नीतिशास्त्र कोसळून पडेल येवढेंच आम्हांस दाखवावयाचें आहे. जडवाद अगर अनात्मवाद हे आत्म्याचें स्वतंत्र अस्तित्वच नाकारून आत्मस्वातंत्र्यासहि अर्थात्च रजा देतात. त्याचप्रमाणें दैववादहि आत्मस्वातंत्र्य अमान्य करतो. अर्थात् हीं सर्व मते नीतिशास्त्रास विघातक आहेत हें उघड आहे. सारांश, आत्मा हा जडसृष्टीतील एक परमाणु, अगर बौद्ध लोक म्हणतात त्याप्रमाणें, विज्ञानप्रवाहांतील एक

अणिक लाट नसून, तो जडसृष्टीद्वून अगदी निराळा व नित्य आहे. जड-सृष्टीतील पदार्थांस ज्याप्रमाणे स्वतः कोणतेहि कार्य करण्याची शक्ति नसून त्यांना दुसऱ्या कारणाची आवश्यकता असते, त्याप्रमाणे आत्म्याची स्थिति नसून तो आपल्या स्वतंत्र स्फूर्तीने कार्य करू शकतो, व त्याची जबाब-दारीहि स्वतः घेऊं शकतो हा नीतिशास्त्राचा मूलभूत सिद्धांत आहे. परंतु याचबरोबर आणखीहि कांहीं सिद्धांत नीतिशास्त्रास गृहीत धरावे लागतात. त्यांचा विचार आतां आपणांस केला पाहिजे.

नीतितत्त्वे हीं कोणत्याहि एका व्यक्तीच्या लहरीवर अवलंबून नसतात हीं खरे आहे; परंतु येवढें म्हटल्यानें खरी नीतिमत्ता कोणती हा प्रश्न सुटत नाही. कोणत्याहि गुणाचा पूर्ण उत्कर्ष अगर आदर्श कोणत्याहि मनुष्याचे ठिकाणीं आपणांस आढळत नाही, परंतु कोठेंतरी तो आदर्श असल्या-खेरीज आपल्या नैतिक उन्नतीची दिशा अगर तिची सत्यता पडताळून पहाण्यास आपणांस कांहींच साधन उरणार नाही. नीतितत्त्वांची सार्वत्रिकता सिद्ध होण्यास, त्यांचा उगम सर्वांना आदर्शभूत असलेल्या अशा एकाच शक्तीमधून होतो असें मानणे जरूर आहे, व यासाठीं सर्व नीतिमत्तेचा आदर्श असा ईश्वर नीतिशास्त्रास कल्पावा लागतो. ईश्वरावर विश्वास नसून देखील एखादा मनुष्य नीतितत्त्वे मान्य करील, परंतु तें केवळ वर सांगितलेल्या व्यावहारिक दृष्टीनें. अशा निसर्गवादी अगर जडवादी मनुष्यास आपल्या नैतिक आचरणाचें कारण अगर आवश्यकता सिद्ध करतां येणार नाही; परंतु ज्यास नीतिमत्तेचा आदर्श व उगम गांठावयाचा आहे असा मनुष्य मोठ्या उत्साहानें व आत्मविश्वासानें नैतिक उन्नतीच्या मार्गास लागेल. ज्यास आपल्या नीतिमत्तेचें अगर आयुष्याचें ध्येयच माहीत नाही असा मनुष्य, ज्यास कोठें जावयाचें हें माहीत नाही अशा वाटसराप्रमाणें आपल्या मार्गाविषयीं नेहमीं साशंकच राहणार. परंतु ज्याचे ठिकाणीं सर्व जीविताची व नीतिमत्तेची पूर्णता सांठविलेली आहे त्या ईश्वराकडे, त्याच्या अस्तित्वाविषयीं निःशंक असलेला मनुष्य साहजिकच जोरानें धांव घेईल. आपल्या नीतिमत्तेबद्दल आपण ईश्वरास जबाबदार आहों ही जाणीव तो सदैव हृदयांत बाळगील, व आपल्या आवडीनिवडी बाजूस ठेवून ती जबाब-दारी पार पाडण्याचा शक्य तितका प्रयत्न करील.

अशा रीतीने परिपूर्ण आत्मोन्नति करून घेणे हे सर्व मानवजातीचे कर्तव्य असून, ईश्वराची इच्छाहि तशीच असली पाहिजे असे मानावे लागते. परंतु अशा तऱ्हेची परिपूर्ण आत्मोन्नति होणे शक्य आहे हीहि गोष्ट त्याचबरोबर गृहीत धरावी लागते. ज्याप्रमाणे, ज्या गांवाचे पोहोचणे कधीच शक्य नाही त्या गांवाची वाटहि कोणी धरणार नाही, त्याचप्रमाणे नैतिक उन्नतीचे ध्येयहि कधीच साध्य होणे शक्य नसल्यास, किंवा कांटेने म्हाटल्याप्रमाणे, जे जे आपण अधिकाधिक उन्नति करू तो तो ते ध्येयहि मागे मागे सरकत गेल्यास, तशा उन्नतीच्या मार्गे कोणीहि लागणार नाही हे उघड आहे. परंतु एका जन्मांत आत्मोन्नति पूर्ण होणे शक्य नसल्यामुळे ती उन्नति अधिकाधिक होऊन अखेरीस पूर्ण होण्यासाठी अधिक जन्म घेणे आवश्यक असते. शिवाय, ज्या नैतिक उन्नतीचे अगर अबनतीचे फळ प्रत्येक व्यक्तीस मिळणे आवश्यक असते, ते फळहि एका जन्मांत मिळते असे दिसून येत नाही. उलट, या जन्मांच्या आयुष्याकडे पाहिल्यास, सत्यनिष्ठ व नीतिनिष्ठ व्यक्तींची हालअपेष्टा आणि असत्याची व अनीतीची कांस धरणाऱांची भरभराट याच गोष्टी आपणांस प्रामुख्याने दिसून येतात. अर्थात्, नीतीचे व सत्यानिष्ठेचे हेच परितोषिक व हीच समाप्ति असे ठरल्यास, अशा प्रकारची दुःखकारक नीतिनिष्ठा उराशी बाळगल्याबद्दल कोणासहि पश्चात्तापच वाटे. यासाठी, या जन्मां नाही तर पुढील जन्मां तरी सद्गुणांचे चीज होऊन दुर्गुणांचे पारिपत्य होईल, व 'सत्यमेव जयते' हा सिद्धांत खरा ठरेल, असा हवाला नीतिशास्त्रास द्यावा लागतो, व अशा रीतीने आत्म्याचे अमरत्व (त्याबरोबर येणाऱ्या कर्मवादासकट) गृहीत धरून चालावे लागते.

परंतु अशा विश्वासाने नैतिक उन्नतीच्या मार्गे लागलेला मनुष्य, व त्या उन्नतीची दिशा दाखविणारा व तिचे फल देणारा न्यायाधीश ईश्वर हे दोन्ही, त्या दोन्हींच्याहि मूलकारणाचे दृष्टीने, म्हणजे वेदांतांत प्रतिपादन केलेल्या परब्रह्माचे दृष्टीने पाहिल्यास, सापेक्षच ठरतात. नीति व अनीति या गोष्टी कोणत्याहि व्यक्तीशी सापेक्ष नसल्या तरी, त्या दोन्ही एकमेकांशी सापेक्षच आहेत, व म्हणून या सर्व सापेक्षतेच्या व सगुणतेच्या बाहेर, व अशा रीतीने नीति व अनीति या दोन्हींच्याहि पलीकडले जे निर्गुण

ब्रह्म, त्याचे दृष्टीने पाहिल्यास, नीतीअनीतीमध्ये गुरफटलेला मनुष्य व सर्व-गुणसंपन्न असा सगुण ईश्वर हे दोन्ही मायिक, म्हणजे केवळ व्यावहारिक दृष्ट्या सत्य ठरतात. अर्थात्, अशा निर्गुण ब्रह्माचें ज्यास ज्ञान झालें असा मनुष्य ब्रह्मस्वरूपच असल्यामुळें, या सापेक्षतेच्या बाहेर, नीतीअनीतीच्या पलीकडचा होतो. अशा सिद्धावस्थेंतील मनुष्यास कोणत्याच कर्माची बाधा होत नाही, कारण त्याचीं कर्में पूर्णपणें निष्काम असल्यामुळें तीं करून न केल्याप्रमाणेंच असतात, असा गीतेचा स्पष्ट अभिप्राय आहे. परंतु अशा रीतीनें ब्रह्मज्ञानाची पायरी नीतीअनीतीच्या पलीकडची असली तरी, चित्त-शुद्धीखेरीज ब्रह्मज्ञान होणें शक्य नसल्यामुळें, ती गांठण्याचा मार्ग नीति-मत्तेच्या खडतर जिन्यांतूनच आहे हें विसरतां कामा नये. या दृष्टीनें पाहिल्यास नीतिशास्त्रास निर्गुण ब्रह्मापेक्षां सगुण ईश्वराचीच अधिक जरूर आहे हें उघड आहे. मात्र या सापेक्षतेच्या व सगुणतेच्या मार्गांचे, परंतु निरु-पाधिक व निर्गुण ब्रह्माप्रत आपणांस पोहोचावयाचें आहे हें नेहमी लक्षांत ठेविलें पाहिजे. नीतिशास्त्राचें पालन करून तत्त्वज्ञानाचा किल्ला हस्तगत करण्याचा, अगर चित्तशुद्धीच्या द्वारें मुक्ति मिळविण्याचा विडा प्रत्येक मुमुक्षूनें उचलला पाहिजे.

वरील विवेचनावरून इतकें दिसून येईल कीं, आत्मस्वातंत्र्य, ईश्वराचें अस्तित्व, आणि आत्म्याचें अमरत्व, हीं तीन मूलतत्त्वे नीतिशास्त्राला गृहीत धरवीं लागतात. अर्थात्, हीं तत्त्वे खरीं आहेत कीं नाहींत हें ठरविण्याचें काम नीतिशास्त्राचें, व अर्थात् प्रस्तुत लेखकाचेंहि नसून, तें कार्य तत्त्व-ज्ञानाचें आहे. परंतु केवळ नीतिशास्त्राच्या दृष्टीनें देखील, तीं तत्त्वे खरीं असलींच पाहिजेत असें मानण्यास आपणांस सबळ कारण आहे. तें कारण नमूद करून हें प्रकरण आटोपलें पाहिजे.

ज्याप्रमाणें नीतिशास्त्रास तत्त्वज्ञानाचा आधार घ्यावा लागतो, त्याच-प्रमाणें तत्त्वज्ञानासहि नीतिशास्त्राच्या निर्णयाचा विचार करून त्यास योग्य स्थान द्यावें लागतें. वर म्हटल्याप्रमाणें, नैतिक सत्य हें अंतिम सत्याचें एक अंग असल्यामुळें अंतिम सत्याचें आविष्करण करणाऱ्या शास्त्रास ज्याप्रमाणें इतर सत्यास स्थान द्यावें लागतें त्याचप्रमाणें त्यानें नैतिक सत्यासहि स्थान दिलें पाहिजे. कार्डिनल न्यूमननें असें म्हटलें आहे

की, सदसद्विवेकबुद्धीचे अस्तित्व हेच ईश्वराचेहि अस्तित्व सिद्ध करण्यास पुरेसे आहे. या विधानांत अतिशयोक्ति असली तरी, आपली सदसद्विवेकबुद्धि अगर नीतीभनीतीच्या कल्पना यांचा मुळीच विचार न केल्यास, अगर त्या सर्वस्वी भ्रामक आहेत असे मानून चालल्यास कोणतेहि तत्त्वज्ञान अगदी एकांगी व अपुरे राहिल हे उघड आहे. सत्यशोधन करणाऱ्या मनुष्याने विश्वांतील इतर गोष्टींवरून काढलेल्या निर्णयाबरोबरच नैतिक निर्णयाचाहि विचार केला पाहिजे, व या सर्व निर्णयांची सुसंबद्ध रीतीने सांगड घातली पाहिजे; नाही तर परस्परविरोधी सिद्धांत उत्पन्न होऊन सत्यशोधन अशक्यच होईल. मनुष्याकडे पहातांच, ईश्वर आहे, व निसर्गाकडे पहातांच, तो नाही, असा निर्णय तत्त्वज्ञान देऊ लागेल तर आपणांस दोन्हींचेहि ज्ञान नाही असे म्हणावे लागेल. याचे पर्यवसान अज्ञेयवादांत होईल हे उघड आहे. किंवा, कांटने प्रतिपादन केल्याप्रमाणे, श्रद्धा व बुद्धि यांत दुफळी होऊन, नीतीचा प्रांत श्रद्धेच्या ताब्यांत व सत्यशोधनाचा प्रांत बुद्धीच्या ताब्यांत, असा प्रसंग येईल. परंतु जांपर्यंत श्रद्धा व बुद्धि यांस एकमेकींचा आधार व जोड नाही, तोंपर्यंत दोघांचाहि मार्ग निष्कंटक न होता, श्रद्धेस अंधश्रद्धेचे स्वरूप येईल व बुद्धीहि पंगु होऊन जाईल, कारण मूलतत्त्वांचा छडा बुद्धीने लागत नाही म्हणूनच कांटला श्रद्धेची जरूर भासली हे कोणासहि सहज दिसून येईल. याच कारणासाठी सर्व गृहीत तत्त्वांना पराविद्येच्या कोटीत टकलून त्यांविषयीच्या अज्ञानांतून वाट काढण्यांत येते. याचा अर्थ असाच की, हे सिद्धांत तर्कदृष्ट्या सिद्ध करतां न आले तरी, त्यांची सत्यता नाकारणेहि तत्त्वज्ञानास शक्य नसते. सारांश, तत्त्वज्ञानाचे सिद्धांत ज्याप्रमाणे नीतिशास्त्रास बंधनकारक असतात, त्याचप्रमाणे नीतिशास्त्राचे सिद्धांतहि तत्त्वज्ञानास झुगारून देतां येत नाहीत हा अन्योन्याश्रय अगदी स्पष्ट असल्याने, नीतिशास्त्राने आपल्या पायाच्या भङ्गमपणाविषयी सादक राहण्याचे मुळीच कारण नाही.

प्रकरण १० वे.

नीति व धर्म

मागील प्रकरणांत आम्हीं असें दर्शविलें कीं, आत्मस्वातंत्र्य, आत्म्याचें अमरत्व व ईश्वराचें अस्तित्व या गोष्टी नीतिशास्त्राची सत्यता प्रस्थापित करण्यास व नीतिमत्ता सार्थ करण्यास आवश्यक आहेत. प्रत्येक मनुष्याचे मनांत हीं गृहीत तत्त्वे प्रामुख्याने वास करीत असतात असें नाहीं. तर्कशास्त्राचीं मूलतत्त्वे स्पष्टपणें माहीत नसून देखील ज्याप्रमाणें कित्येक लोक तर्कशुद्ध भाषण करतात, त्याचप्रमाणें नैतिक आचरण करणाऱ्या कित्येक लोकांसहि आपल्या नीतिमत्तेचा पाया काय आहे हें स्पष्टपणें माहीत नसतें. परंतु नकळत कां होईना, त्या तत्वांविषयीची श्रद्धा नीति-श्रद्धेमध्ये दडून राहिलेली आहे, हें त्याविषयीं विचार करणारास दिसून येईल. मागील प्रकरणांत सांगितल्याप्रमाणें, एखादा मनुष्य नीतिनिष्ठ असूनहि हीं गृहीत तत्त्वे अमान्य करील, परंतु अशा मनुष्यास केवळ व्यावहारिक उपयुक्तता अगर लहर यांखेरीज आपल्या नीतिमत्तेस कांहींच आधार दाखवितां येणार नाहीं, व त्याची विचारशक्ति जागृत असल्यास तिचा परिणाम हळूहळू त्याच्या नैतिक आचरणावर झाल्यावांचून राहणार नाहीं.

अशा रीतीनें आचारांत व विचारांत जो संबंध आहे तोच संबंध नीति व धर्म यांमध्ये आहे असें म्हणतां येईल. हा संबंध अत्यंत गुंतागुंतीचा व कित्येक वेळीं परस्परविरोधी असलेला दिसून येतो. कित्येक नीतिनिष्ठ व्यक्ति धर्माविषयीं अगदीं उदासीन असलेल्या दृष्टीस पडतात, तर कित्येक धर्मनिष्ठ व्यक्ति नैतिक आचरणाचें महत्त्व ओळखीत नाहींत असें आढळून येतें. अशा रीतीनें आचार व विचार यांत जरी नेहमीं सख्य नांदत नसलें तरी नीतिनिष्ठेस अगदीं अस्पष्ट कां होईना, धर्मनिष्ठेचा पाठिंब्या असावा लागतो; उलट पक्षीं, खऱ्या धर्मेनिष्ठेंत नीतिनिष्ठेचाहि अंतर्भाव होणें आवश्यक असतें, व एकमेकींच्या मदतीखेरीज दोन्हीहि पंगु झाल्यावांचून राहात नाहींत, हीच गोष्ट आम्हांस या प्रकरणांत विशद करून सांगावयाची

आहे. तसें करतांना नीति व धर्म यांमधील खरा संबंध कसा असला पाहिजे हेहि स्पष्ट होणार आहे.

प्राचीन काळाकडे नजर टाकल्यास असें दिसून येतें कीं, त्या काळच्या धार्मिक कल्पनांचा नीतिमत्तेशीं विशेष संबंध नसे, इतकेंच नव्हे, तर कित्येक धार्मिक कल्पना सर्वस्वीं अनैतिक असत. परंतु त्या कल्पना आपल्या आजच्या दृष्टीनें अनैतिक असल्या तरी, त्या वेळीं त्या गोष्टी पूर्णपणें नैतिक, पवित्र, अशाच मानल्या जात होत्या. मनुष्याचा देवतेपुढें बळी देणें ही गोष्ट आज आपणांस निंघ वाटते. परंतु तसा बळी देणारा धार्मिक मनुष्य तसें करणें नीतिदृष्ट्या पूर्णपणें योग्य आहे असेंच मानीत होता. उलट पर्फी, बळी देणें हें नैतिक दृष्ट्या अयोग्य आहे असें ज्यास वाटतें असा मनुष्य, तें कृत्य धार्मिक आहे असें मुळींच म्हणणार नाहीं. सारांश, नीति व धर्म यांमध्ये जरी बाह्यतः विरोध दिसला तरी तो विरोध जाणूनबुजून उत्पन्न केलेला नसून, त्याचें कारण मूळ धार्मिक कल्पनाच चुकीची असते हें होय. जी गोष्ट देवास प्रिय आहे ती नीतिदृष्ट्या मुळींच अयोग्य ठरत नाहीं; उलट, जी गोष्ट अनैतिक आहे ती देवास आवडणें शक्य नसल्यामुळें आपणाहि तशी गोष्ट मुळींच करतां कामा नये, असा अन्योन्याश्रय धार्मिक मनुष्याच्या मनामध्ये असतो. आपल्या नैतिक व धार्मिक कल्पना या एकमेकींशीं सुसंबद्ध व एकमेकींस साह्यकरच असल्यास, त्यांमध्ये मुळींच विरोध येणार नाहीं, परंतु ज्या वेळीं धार्मिक कल्पनांच्या मानानें नैतिक कल्पनांची, अगर नैतिक कल्पनांच्या मानानें धार्मिक कल्पनांची समाजांत विशेष वाढ होते त्या वेळीं असा विरोध उत्पन्न होतो. हा विरोध नाहींसा करून, नीति व धर्म यांमध्ये पूर्ण एकतानता घडवून आणणें, हीच मानवी उन्नतीची दिशा व ध्येय असलें पाहिजे.

बौद्धधर्माकडे पाहिल्यास, ईश्वरावर अगर आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास नसून देखील, नैतिक आचरणावर जोर दिलेला आढळून येतो, व अशा रीतीनें कोणत्याहि आधाराशिवाय अगर ध्येयाशिवाय नीतिनिष्ठेचा पुरस्कार केलेला दिसतो. परंतु एक तर बुद्धासच देव मानून ईश्वराची उणीव बौद्धांनीं लवकरच भरून काढली; व दुसरें असें कीं, निर्वाणाचा अर्थ कितीहि निषेधात्मक घेतला, तरी चांगल्या वर्तनानें प्राप्त करून घेण्याची ती

एक गोष्ट आहे अशीच त्यांची समजूत होती कीं नाहीं? सारांश, कोणत्या तरी प्रकारचें ध्येय असल्याखेरीज नीतिमत्तेस अर्थच उरत नाहीं. शिवाय, ज्या मानानें त्यांचें ध्येय अर्थशून्य, त्या मानानें त्यांची त्यावरील श्रद्धाहि ढळमळीत, व वेदान्ताचा हल्ला परतविण्यास असमर्थ अशीच होती असें त्यांच्या इतिहासावरून दिसून येतें. अशा रीतीनें धार्मिक कल्पनांचा नैतिक कल्पनांवर व आचरणावर अत्यंत परिणाम होत असल्यामुळें, खऱ्या नैतिक उन्नतीस खऱ्या धार्मिक कल्पना असणें आवश्यक आहे. त्या कोणत्या तें आतां आपणांस पहावयाचें आहे.

आस्तिक्यबुद्धि हें धर्माचें मुख्य लक्षण आहे असें म्हणावयास हरकत नाहीं. वेदान्ताच्या दृष्टीनें जरी परब्रह्म हें नीतीअनीतीच्या पलीकडे असलें, तरी त्या परब्रह्माचें ज्ञान करून घेण्यासाठींच, सर्व सद्गुणांचा आदर्श अशा सगुण ईश्वराचीच मनुष्यास अधिक गरज आहे हें आम्हीं मागील प्रकरणांत दर्शविलेंच आहे. सगुणाच्या मदतीशिवाय निर्गुणाकडे पोहोंचणें शक्य नसल्यामुळें निर्गुण ब्रह्माचाच सगुण अवतार जो ईश्वर त्याच्या आधारांनंच आपणांस तो पहावा गांठावयाचा आहे. अर्थात् तो आधार पोकळ नसून सत्य व आपली इच्छा परिपूर्ण करण्यास समर्थ असला पाहिजे असें मानणें प्राप्त आहे. अवताराच्या कल्पनेचें महत्त्व यांतच आहे. शिवाय, केवळ कर्तव्याच्या तात्त्विक भावनेनें प्रेरित होऊन नैतिक आचरण करण शक्य असलें तरी, ईश्वरावरील निष्ठेनें व त्याची आज्ञा म्हणून कर्तव्य करण्यांत कोणासहि अधिक उत्साह व अधिक जबाबदारी वाटेल हें उघड आहे. केवळ ईश्वराकडून मिळणाऱ्या पारितोषिकाच्या आशेनें, अगर त्याच्याकडून होणाऱ्या शिक्षेच्या भीतीनें, सद्वर्तन करण्यांत विशेष भूषण नाहीं हें खरें; परंतु अशा तऱ्हेचा नियंता अगर न्यायाधीश कोणीच नाहीं असें ज्यास वाटतें, अशा मनुष्याची नीतिनिष्ठाहि हळुहळू शिथिल होत गेल्यावांचून राहणार नाहीं. ईश्वर-भक्तीपेशां देशभक्तीच अधिक श्रेष्ठ व अधिक विश्वासाह आहे असें कोंटनें म्हटलें आहे. देशभक्तीची भावना कित्येक व्यक्तींचे ठिकाणीं परमावधीस पोहोंचलेली दिसून येते, व तिच्या योगानें कार्यहि मोठें होतें हें खरें आहे; परंतु ही भावना नेहमीं नैतिक उन्नतीस पोषकच होईल अशी खात्री देतां येत नाहीं. देशाचें हित ज्याप्रमाणें सन्मार्गानें त्याचप्रमाणें—किंबहुना त्या-

हूनहि अधिक सुलभ रीतीनें—कुमार्गानें होण्याचा संभव असतो. शिवांय, केवळ मानवजातीवरील प्रेमाखेरीज ज्यास दुसरा धर्मच नाही असा मनुष्य, इतरांच्या उच्च हितासाठीं झटेल, तसाच त्यांच्या चैनीसाठीं व ऐषारामासाठींहि झटेल. परंतु देशाचें अगर मानवजातीचें हित देखील एका विशिष्ट ध्येयाच्या व जबाबदारीच्या दृष्टीनें केलें पाहिजे असें ज्यास वाटतें, असा मनुष्य मानवजातीच्या कल्याणासाठीं तर झटेलच, परंतु त्यांत आपल्या अगर इतरांच्या नैतिक उन्नतीस धक्का न पोहोचेल अशी खबरदारी घेईल. सारांश, आस्तिक्यबुद्धि ही नैतिक उन्नतीस आवश्यक व पोषकच असल्यामुळें, तशी श्रद्धा असलेला धार्मिक मनुष्य केवळ नैतिक मनुष्यापेक्षां अधिक आत्मविश्वासानें, उत्साहानें, व जबाबदारीनें आपलें कर्तव्य करील.

आत्म्याच्या अमरत्वावरील विश्वास हें धर्मनिष्ठेचें दुसरें अंग म्हणतां येईल. हा विश्वास निरनिराळ्या प्रकारचा व कमी अधिक उदात्त स्वरूपाचा असू शकेल. केवळ या जन्मीच्या सत्कृत्यांचें पारितोषिक मिळण्यासाठीं पुढील जन्माची आवश्यकता भासणें हें कर्तव्यनिष्ठेपेक्षां सुखवादाचेंच द्योतक होईल. परंतु पारितोषिकाची आशा ही प्रथमदर्शनीं जितकी कुचकामाची अगर नीतिमत्तेस विघातक वाटते तितकी ती नाही हें थोड्या विचारांतीं कळून येईल. वक्षिणाच्या आशेनें अभ्यास करणारा विद्यार्थी, अगर पुण्याच्या आशेनें सद्दर्शन करणारा अडाणी मनुष्य यांस अनीतिमान् म्हणतां येईल काय ? आणि असे अडाणी, अगर वयानें मोठे परंतु बुद्धीनें लहान, असच लोक समाजांत अधिक आढळून येतात हें नाकबूल करतां यावयाचें नाही. ज्याच्या बुद्धीचा पुरेसा विकास झाला आहे असा मनुष्य पुढील जन्माकडे, या जन्मापेक्षां अधिक आत्मोन्नति करण्याची एक संधि, या दृष्टीनें पाहिल. परंतु हें तरी एक प्रकारचें पारितोषिकच नव्हे काय ? आपल्या मरणाबरोबरच सर्व कांहीं समाप्त होणार असल्यास, या क्षणभंगुर आयुष्यामध्ये नीति नीति करित वसण्यापेक्षां चैन करणेंच काय वाईट, असेंच कोणीहि म्हणेल. सारांश, नैतिक उन्नति ही पतंगाच्या दिव्याभोवतीं धडपडीप्रमाणें निरर्थक व क्षणभंगुर नसून तिची पूर्तता केव्हां तरी झाल्या-बांचून राहणार नाही असा विश्वास नसल्यास, नीतिमत्तेचें महत्त्व कमी

ज्ञाल्यावांचून राहणार नाही. मनुष्याची शक्ति इतकी आकुंचित व ध्येय इतकें अमर्याद आहे की, तें साध्य होण्यास एक जन्म पुरेसा होणें शक्यच नाही. परंतु आपल्या ध्येयाची महती व तें प्राप्त करून घेण्याची आवश्यकता ज्यास पूर्णपणें पटली अशा मनुष्यास, आपल्या शरिराबरोबरच तें गांठण्याची शक्यताहि नाहीशी होणार हा विचार ईश्वराच्या अस्तित्वाविषयी अगर त्याच्या न्यायीपणाविषयी शंका घेण्यास लावील हें उघड आहे. सारांश, आत्म्याच्या अमरत्वावरील विश्वास हा नीतिनिष्ठेस व ईश्वरनिष्ठेस देखील आवश्यक आहे, व या दृष्टीनें हि नीतिनिष्ठेस धर्मनिष्ठेचा पाठिंबा असणें आवश्यक ठरतें.

वरील विवेचनांत धर्मनिष्ठेस दिलेलें महत्त्व व मानवी जीवितांत तीस दिलेलें स्थान कित्येकांस अगदी चुकीचें व अन्यायाचें वाटतें. धर्मनिष्ठा व नीतिनिष्ठा या दोन गोष्टी सर्व्वर्षीं भिन्न असून त्यांचें कार्यहि अगदीं वेग-वेगळें आहे असें त्यांस वाटतें. त्यांच्या मताप्रमाणें, नीति व अनीति या कल्पना केवळ मनुष्याचें अज्ञान दर्शविणाऱ्या, अगदीं खालच्या दर्जाच्या व सापेक्ष असून ईश्वराचे दृष्टीनें त्यांस मुळींच किंमत नाही, व याच दृष्टीनें ईश्वरावर आरोपित केलेले, न्यायीपणा, दयालुत्व इत्यादि सद्गुण आपल्या अज्ञानाचेच श्रोतक होत, हें सिद्ध होतें. ईश्वराच्या दृष्टीनें पाहिल्यास जगांत नीतीहि नाही व अनीतीहि नाही, व अर्थात् स्वतः ईश्वरासहि नीतिमान् अगर अनीतिमान् कांहींच म्हणतां यावयाचें नाही. आपली बुद्धि कोती असल्यामुळें आपणांस या जगांत दुःख व अपूर्णता आहे असें वाटतें, व ती नाहीशी करण्यासाठीं परोपकाराची अगर इतर सद्गुणांची आवश्यकता भासते. परंतु ही दृष्टि अगदीं एकांगी व चुकीची असून, ईश्वरास व त्यानें उत्पन्न केलेल्या सृष्टीस कशाचीहि गरज नाही हें ज्यास समजलें आहे असा मनुष्य, नीतीची अगर कर्तव्याची मुळींच काळजी न करितां सुखांत राहिल हें उघड आहे.

ही विचारसरणी सर्वस्वी चुकीची व नीतिमत्तेस पूर्ण विघातक आहे, हें विशद करून सांगण्याची जरूर नाही. ईश्वर हाच सर्व नीतिमत्तेचा उगम व आदर्श आहे ज्यास वाटतें, त्यास अर्थात्च नैतिक उन्नतीची जबाबदारी वाटणें स्वाभाविक आहे. आपल्या नीतीअनीतीच्या कल्पना

अद्यापि अपूर्ण आहेत—त्या तशा आहेत म्हणूनच नैतिक उन्नतीची आवश्यकता आहे—व म्हणून, आपल्या नीतीअनीतीच्या कल्पना म्हणजेच ईश्वराच्या नीतिविषयक कल्पना असं मानणं चुकीचं आहे हें आम्हास मान्य आहे. परंतु, आपल्या नीतिविषयक कल्पना आपणांस चांगल्या वाटतात याच कारणासाठी त्या ईश्वराचे दृष्टीनें सपशेल चुकीच्या व भ्रामक आहेत, असं ब्रॅडलेसाहेवांचें म्हणणें आहे. आम्हीं प्रतिपादन केलेल्या दृष्टीप्रमाणें, आपली नीतिमत्ता परिपूर्ण नसली, तरी तिचीच पूर्तता ईश्वराचे ठिकाणीं आहे, व आपल्या आजच्या नैतिक उन्नतीपेक्षां अधिक, परंतु त्याच दिशेनें, उन्नति आपण करून घेतल्यास आपणांस ईश्वराची नीतिविषयक कल्पना व त्याची इच्छा फलरूप करतां येईल, अशी आपली खात्री असते. सारांश, आपली नीतिमत्ता आदर्शभूत नसली तरी तिची दिशा चुकलेली नाहीं असं आपण मानतो. परंतु ब्रॅडलेसाहेवांच्या मताप्रमाणें आपले तार्किक विचार, सौंदर्यविषयक कल्पना व नीतिविषयक समजुती या सर्व पूर्णपणें भ्रामक असून, ईश्वराच्या या सर्व बाबतींतल्या कल्पना आपल्या अगदीं उलट आहेत असं ठरतें, व ज्यांस आपण सद्गुण सद्गुण म्हणून कवटाळतो ते सर्व ईश्वराच्या दृष्टीनें अगदीं निंद्य असे दुर्गुण आहेत हें सिद्ध होतें. आपल्या विवक्षित नैतिककल्पना ईश्वराच्या दृष्टीनें चुकीच्या अगर अपूर्ण असूं शकतील. परंतु वरील मताप्रमाणें सर्वच नीतिमत्ता ईश्वराचे दृष्टीनें चुकीची व त्याज्य ठरते. अशा रीतीनें ईश्वराच्या नीति-विषयक कल्पना आपणाहून अगदीं भिन्न, किंवाहुना आपल्या अगदीं उलट आहेत असं जर ब्रॅडलेसाहेवांस ज्ञान झालें असेल तर, त्यांच्या नेतृत्वाखालीं आपण त्या कल्पनांचें ज्ञान करून घेऊन, उद्यांपासून बरोबर आपल्या नीतितत्त्वांच्या उलट आचरण करण्यास सुरवात केली असतां, आपण ईश्वराची मर्जी ताबडतोब संपादन करूं यांत संशय नाहीं ! अशा प्रकारचें ज्ञान आपणांस नाहीं, असं ब्रॅडलेसाहेवांचें म्हणणें असल्यास, आपल्या व ईश्वराच्या नैतिक कल्पना अगदीं परस्परविरोधी आहेत असं विधान करण्यास त्यांस काय आधार आहे असं विचारतां येईल. आपलीं नीतितत्त्वं अपूर्ण असलीं तरी तीं आपल्या ध्येयाच्या दिशेस आहेत, त्यांच्या विरुद्ध दिशेस नाहीत, असं ज्यास वाटतें अशा मनुष्याची ईश्वर-

निष्ठा अगर धर्मनिष्ठा ही त्याच्या नीतिनिष्ठेस विरोधी न होतां पोषकच होईल. परंतु ज्याची ईश्वरावरील निष्ठा ही सर्व प्रकारच्या नीतिमत्तेस विरोधी अशा शक्तीवरील निष्ठा आहे असा मनुष्य नीतीपेक्षां अनीतीचाच मार्ग पत्करील हें उघड आहे. यासाठीं आपलें ज्ञान व आपली नीति ईश्वराच्या ज्ञानाचें व नीतीचेंच एक अपूर्ण स्वरूप आहे असा विश्वास खऱ्या धर्मनिष्ठेस व खऱ्या नीतिनिष्ठेस आवश्यक आहे. ब्रॅडलेसाहेबांच्या मताचा आम्ही विपर्यास करित आहों असें कोणास वाटे. ईश्वर हा नैतिक आहे असें म्हणणें चुकीचें असलें तरी तो अनैतिक आहे असें म्हणणें 'त्याहूनहि' चुकीचें आहे, अशी पुरवणी ब्रॅडलेसाहेबांनीं आपल्या मतास जोडली आहे, व अशा रीतीनें ईश्वरास एकंदरीनें पाहातां नीतिमत्तेचें शिफारसपत्र दिलें आहे हें खरें; परंतु आपल्या नीतीअनीतीच्या कल्पना जर सर्वस्वीं भ्रामक असतील तर, ईश्वर एकंदरीनें नैतिकच आहे, असें तरी म्हणण्यास आपणांस काय आधार आहे ? सारांश, आपली नीतितत्त्वे भ्रामक अगर चुकीचीं नसून तीं सर्वस्वीं निरुपाधिक व ईश्वराच्या दृष्टीनें हि सत्य आहेत असें मानणें प्राप्त आहे. ज्या सृष्टींत व ज्या ईश्वराचे दृष्टीनें आपल्या ज्ञानास अगर नीतीस कांहींच किंमत नाही, अशा सृष्टीतील व अशा ईश्वराचे छत्राखालील कोणताहि मनुष्य धार्मिक राहणें शक्य नसून, तो शक्य तितक्या लवकर आत्मनाश, व शक्य असल्यास अशा सृष्टीचा व अशा ईश्वराचाहि नाश करण्याचीच इच्छा करील !

ही भीति काल्पनिक नसून, सुप्रसिद्ध जर्मन निराशावादी व्हॉल्फ हार्टमन यांनीं अशा तऱ्हेचें मत प्रतिपादन केलेलें आहे. सर्व सृष्टीचें व सर्व मनुष्य-प्राण्यांचेंहि ध्येय, आपलें अस्तित्व नाहीसें करणें हें होय, असें त्यांचें म्हणणें आहे. अर्थात् या मताप्रमाणें, नैतिक आचरणाचे योगानें जगांतील दुःख कमी करण्यापेक्षां, अनीतीनें वागून तें वाढविल्यानेंच तें ध्येय अधिक लवकर साधण्याचा संभव आहे हें उघड आहे. परंतु ही गोष्ट हार्टमन साहेबांस मान्य नसून, नैतिक उन्नतीच्या योगानेंच तें ध्येय अधिक लवकर साध्य होईल असें ते म्हणतात. परंतु ही समजूत देखील ईश्वराच्या दृष्टीनें चुकीचीच असून, त्याचा हेतु नीतिमान् मनुष्याचे हातून जितका सफल होतो तितकाच तो अनीतिमान् मनुष्याचेहि हातून होतो. तो हेतु वर

सांगितल्याप्रमाणे सर्व विश्वाची, व त्याचबरोबर नैतिक उन्नतीचीहि समाप्ति करणे, हा होय. हार्टमनसाहेबांचे मत ब्रॅडलेसाहेबांच्या मतापेक्षा अधिक सुसंबद्ध आहे; कारण सृष्टीचे अस्तित्व हीच सर्वात वाईट गोष्ट असून, ती उत्पन्न करण्यांत ईश्वरानेच अत्यंत मोठी चूक केली आहे हे मान्य केल्यास, अशा सृष्टीचे अस्तित्व दृढमूल करण्यापेक्षा ती सृष्टि नाहीशी करणे, व त्याचबरोबर आपल्या नैतिक उन्नतीचीहि समाप्ति करणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे असे ठरते. अशा तऱ्हेने आत्मनाश व सृष्टिनाश करण्याच्या प्रयत्नांस चांगले कसे म्हणतां येईल, व तसा हेतु हृदयांत वाळगणाऱ्या ईश्वराबद्दल मनुष्यास प्रेम कसे वाटेल, हे प्रश्न शिल्लक राहतातच; परंतु अशा रीतीने ईश्वराच्या व मनुष्याच्या ध्येयाबद्दल हार्टमनसाहेबांचे मत विचित्र असले तरी, धर्म व नीति यांचा संबंध कसा असावा हे त्यांस पूर्णपणे समजले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. कारण, त्यांच्या मताप्रमाणे मनुष्याच्या नीतिमत्तेचे ध्येय तेच सर्व विश्वाचे व विश्वकर्त्याचेहि ध्येय असल्यामुळे, मनुष्य आपल्या नैतिक आचरणाने सर्व विश्वधर्मांचेच पालन करित असतो हे सिद्ध होते. अशा रीतीने, ब्रॅडलेसाहेबांच्या मतांत दिसून येणारा धर्म व नीति यांमधील विरोध आपणांस हार्टमनसाहेबांच्या मतांत दिसून न येतां उलट त्यांची पूर्ण एकतानता झालेली दिसून येते.

आपल्या नीतीअनीतीच्या कल्पना ईश्वराचे दृष्टीने सर्वस्वी चुकीच्या असल्या पाहिजेत असे सिद्ध करण्यास, पुढील वेळां आपला कार्याकार्याचा निर्णय चुकतो, अगर कित्येक वेळां आपणांस काय करावे हे मुळीच समजत नाही, असे कारण प्रोफेसर टेलर यांनी शोधून काढले आहे ! या आक्षेपास आम्हीं मागील एका प्रकरणांत उत्तर दिलेच आहे. कित्येक लहान मुलांन्म गुणाकाराचे तत्व समजत नाही म्हणून ज्याप्रमाणे गणितशास्त्राची सार्वत्रिकता अगर निरुपाधिकता नाहीशी होत नाही, त्याचप्रमाणे आपल्या अपूर्णतेमुळे कित्येक वेळां आपले नैतिक निर्णय चुकले तरी, त्यावरून आपली सर्व नीतिमत्ता भ्रामक व चुकीची कशी ठरते हे आम्हास समजत नाही. सामान्य नीतितत्त्वे सार्वत्रिक असली तरी, कोणत्याहि विशिष्ट वास्तूत त्यांची अंमलबजावणी ही त्या काळच्या परिस्थितीवर व इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असते, व म्हणून सर्व नीतिमत्ता ही केवळ

ज्ञापेक्ष आहे, असें टेलर साहेबांचें म्हणणें आहे. उदाहरणार्थ, जगांत पुरुष व स्त्रिया असा भेद नसता, तर वैवाहिक नीतितत्त्वांची गरजच राहिली नसती हें उघड आहे. परंतु याहून निराळ्या सृष्टींत अगर सर्वस्वीं निराळ्या परिस्थितींत नीतिनियम निराळे झाले असते अगर त्यांची जरूरच भासली नसती, यावरून या सृष्टींत व या परिस्थितींत जे नीतिनियम सर्वांना स्वतःप्रमाण वाटतात तेहि सपशेल चुकीचे आहेत, असें अनुमान काढणें योग्य होईल काय ? याच सृष्टींत, आपणांहून अगदीं वेगळ्या परिस्थितींत जन्मास आलेल्या पशूंना एकपत्नीव्रताचें महत्त्व समजत नाही, म्हणून मनुष्यानेंहि तें तत्त्व केवळ थोतांड आहे असें मानावयाचें काय ? ईश्वरानें याहून निराळी सृष्टि उत्पन्न केली असती तर तींतील नीतितत्त्वेहि याहून वेगळीं ठरलीं असती, म्हणून त्यानें उत्पन्न केलेल्या या सृष्टींतील नीतितत्त्वे केवळ मनुष्यनिर्मित अगर भ्रामक आहेत असें मानण्याचें मुळींच कारण नाही. प्रोफेसर टेलर म्हणतात त्याप्रमाणें आपली सदस-द्विवेकबुद्धि ही जर केवळ वैयक्तिक भावना असेल तर, ब्रॅडलेसाहेबां-प्रमाणेंच, ईश्वर हा एकंदरीनें पूर्ण नैतिकच आहे, असें म्हणण्यास त्यांस काय आधार आहे ? दुर्गुण हे आपण जितके वाईट समजतो तितकेच ते ईश्वराचे दृष्टीनें चांगले, म्हणजे सद्गुण आहेत असें टेलरसाहेब म्हणतात. अर्थात्, ब्रॅडलेसाहेबांप्रमाणेंच टेलरसाहेबांसहि ईश्वराच्या नीतितत्त्वांचें ज्ञान झालें असून, त्याची नीतितत्त्वे आपल्या अगदीं उलट आहेत असें त्यांस समजलें आहे असें दिसतें ! या मताप्रमाणें, ज्यास ईश्वराचें व सृष्टीचें खरें ध्येय समजलें आहे असा खरा धार्मिक मनुष्य, शक्य तितकें अनैतिक आचरण करून त्या ध्येयास मदत करील हें उघड आहे. सारांश, धर्म-निष्ठा व नीतिनिष्ठा अगदीं परस्परविरोधी करून टाकण्याचा हा प्रयत्न आहे. यापेक्षा, ईश्वराची नीतितत्त्वे काय आहेत हें आपणांस मुळींच ठाऊक नाही—धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम्—व त्यांच्याशीं आपणांस कांहीं कर्तव्यहि नाही; आपणांस ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या आपण करीत रहावें, ही कोंटसाहेबांची विचारसरणी किती तरी अधिक समंजसपणाची आहे. परंतु ज्यास या धर्मतत्त्वांचें ज्ञान झालें असा मनुष्य, तें तत्त्व नीति-तत्त्वांस विरोधी आहे हें ठाऊक असतांना, नीतिनिष्ठेस चिकटून राहणें

शक्य नाही. धर्म व नीति यांमध्ये विरोध आहे असें ज्यांस वाटतें ते अर्थात् सर्व नीतिमत्ता भ्रामक व अहितकारक म्हणून एकदम सोडून देतील हें उघड आहे.

वरील विवेचनावरून हें दिसून येईल की, आपली नैतिक उन्नति ही ईश्वराच्या इच्छेस अगर सृष्टीच्या ध्येयास विरोधी नसून पोषकच आहे असें मानल्याखेरीज नीतिमत्तेस कांहींच किंमत रहात नाही. खरा धर्म सृष्टीचें धारण करणें हा नसून तिला अधोगतीस नेत नेत शेवटीं नाहीशी करणें हा होय, असें मानणारा निराशावाद हा नैतिक उन्नतीचा पुरस्कार करून त्या धर्मास विरोध करणार नाही. सारांश, धर्माचें रहस्य हें नीतिमत्तेच्या योगानें पूर्णतः नाही तरी अंशतः तरी उकलणें शक्य आहे असें मानणें, व अशा रीतीनें नीतिनिष्ठा हें धर्मनिष्ठेचें एक महत्त्वाचें अंग आहे असा विश्वास बाळगणें हाच धर्मनिष्ठा व नीतिनिष्ठा या दोन्ही सदैव जागृत व एकमेकींस साह्यकर अशा ठेवण्याचा खरा मार्ग आहे. जी नीतिमत्ता धर्मास पोषक होत नाही ती नीतिमत्ता जशी कुचकामाची ठरते, त्याचप्रमाणें ज्या धर्मात नीतिमत्तेचा अंतर्भाव होत नाही तो धर्महि कुचकामाचा आहे असें खुशाल समजावें.

अशा रीतीनें धर्मनिष्ठा ही नीतिनिष्ठेस अनुकूल असली पाहिजे हें जरी खरें, तरी धर्मनिष्ठा म्हणजेच केवळ नीतिनिष्ठा नसून ती नीतिनिष्ठेहून अधिक व्यापक आहे हें लक्षांत ठेविलें पाहिजे. खरा धार्मिक मनुष्य हा केवळ नैतिक आचरणांत संतुष्ट रहात नाही, तर या अनंत विश्वांतील गूढ सत्य शोधून काढण्याचाहि निश्चय त्याचे ठिकाणीं असतो; नीतिनिष्ठेबरोबरच सत्यनिष्ठेसहि त्याच्या हृदयांत स्थान असतें. त्यास, कांटनें बर्णन केल्याप्रमाणें, आपल्या हृदयांत वसत असलेल्या नैतिक थोरवीचा उगम म्हणून ईश्वराबद्दल आदर वाटतो, त्याचप्रमाणें आकाशांतील ताऱ्यांचा, सर्व निसर्गसौंदर्याचा उगमहि तोच म्हणून त्याबद्दल आत्यंतिक कुतूहल व प्रेम वाटतें. सारांश, केवळ नीतिनिष्ठेहून व्यापक, व जीत सृष्टीच्या गूढ तत्त्वाची जिज्ञासा, तिच्या अनंतत्वाबद्दल व सौंदर्याबद्दल निरपेक्ष आनंद व कुतूहल उचंबळून राहिलेले आहे अशी मनःप्रवृत्ति हीच खऱ्या धार्मिकतेची निशाणी होय. सामान्य मनुष्याची सत्यनिष्ठा अगर सौंदर्यनिष्ठा ही

नीतीचे पाश तोडून अनीतीच्या मार्गांनी प्रकट होण्याचा संभव असतो; परंतु धार्मिक मनुष्य जसा सत्यनिष्ठ व सौंदर्यनिष्ठ तसाच तो नीतिनिष्ठहि असल्यामुळे, तो आपलें सत्यशोधन अगर सौंदर्यसेवन नेहमी नीतीच्या मर्यादेंत ठेवतो, व अशा रीतीनें आपल्या जीवनक्रमांत नीतिनिष्ठेस प्रमुख स्थान देऊन तिच्या मर्यादेंत इतर सर्व प्रकारच्या उन्नतीस वाव देतो. चारांश, आपल्या नीतिनिष्ठेच्या जोरावर सर्व प्राणिमात्रांची उन्नति करण्याचा यत्न करणारा, आपल्या सत्यनिष्ठेच्या जोरावर सर्व विश्वाचें गूढ उकलूं पहाणारा, व त्याच्या अनंतत्वाची थोरवी गाण्यांत तन्मय होऊन जाणारा, असा मनुष्यच खरा धार्मिक समजला पाहिजे. अशा मनुष्यास धर्मनिष्ठा व नीतिनिष्ठा यांत विरोध दिसत नाही इतकेंच नव्हे, तर नीतिमत्तेचा उगम तोच सर्व सृष्टीचा उगम, व नीतिमत्तेचें ध्येय तेंच सृष्टीचेंहि कार्य, असे त्यास दिसून येतें व तें ध्येय गांठण्यासाठी तो आपलें तनमनधन अर्पण करतो. या आत्मयशांतच सर्व नीतिनिष्ठेचें व धर्मनिष्ठेचें सार आहे.

प्रकरण ११ वें.

नीतिशास्त्राची उपयुक्तता

येथपर्यंत नीतिशास्त्रांत उद्भवणाऱ्या कांहीं प्रश्नांचा आम्हीं विचार केला; परंतु अशा तऱ्हेने काथ्याकूट करीत बसण्यापासून कांहीं फायदा आहे काय, व असल्यास तो कोणता, असा प्रश्न कित्येकांचे मनांत उद्भवण्याचा संभव आहे. या प्रश्नास उत्तर देऊन वाचकांची रजा घेण्याचा विचार आहे.

नीतिशास्त्र हें एक मुख्यत्वेकरून तात्त्विक शास्त्र आहे, व म्हणून रसायनशास्त्र अगर वैद्यकशास्त्र यांस ज्या प्रकारची व्यावहारिक उपयुक्तता आहे तशा प्रकारची उपयुक्तता नीतिशास्त्रास नसून, उच्च प्रकारच्या गणितशास्त्राचा अगर ज्योतिषशास्त्राचा जो उपयोग तोच नीतिशास्त्राचाहि आहे असें म्हणतां येईल. निरपेक्ष ज्ञानलालसेस अगर बौद्धिक उन्नतीस स्वतःची अशी कांहींच किंमत नसेल, तर सर्व तात्त्विक शास्त्रांबरोबरच नीतिशास्त्रहि कुचकामाचें ठरेल हें उघड आहे. परंतु केवळ व्यावहारिक अगर उदरनिर्वाहाच्या व्यवसायांखेरीज बौद्धिक अगर कौशल्यविषयक व्यवसायांचीहि समाजास आवश्यकता आहे असें ज्यांस वाटतें, त्यांस नीतिशास्त्राची आवश्यकता काय आहे हें निराळें सांगण्याची जरूर नाही. शिवाय, तात्त्विक शास्त्रांची किंमत नेहमी तात्त्विकच असते असें नाही. खगोलशास्त्र हें कांहीं जलपर्यटनाच्या सोयीसाठीं निर्माण झालेलें नाही, परंतु नौकानयनास त्या शास्त्राचा उपयोग होतोच कीं नाही ? सर्व प्रकारच्या तात्त्विक विषयांबद्दल अनास्था बाळगणें हें व्यावहारिक हितास पोषक न होतां विघातकच होतें हें लक्षांत ठेविलें पाहिजे. वरवर पहाणारास तत्त्वज्ञानाइतका निरुपयोगी विषय दुसरा कोणताच नाही असें वाटतें; परंतु खऱ्या मुमुक्षूस त्या विषया-इतकें महत्त्व दुसऱ्या कशाचेंहि वाटत नाही. व्यावहारिक गरजांप्रमाणेंच आध्यात्मिक अगर पारमार्थिक लालसाहि मनुष्यास असतात, व त्या लालसा पूर्ण करणाऱ्या शास्त्रांस निरुपयोगी म्हणणें हें कोत्या बुद्धीचें व एकांगीपणाचें लक्षण आहे असें आम्हांस वाटतें. विशेषतः नीतिमत्ता हें मानवी जीवितांतील अत्यंत महत्त्वाचें अंग असल्यामुळे, त्या अंगाचा विचार

करणारे शास्त्र हे इतर तात्त्विक शास्त्रांहूनहि अधिक महत्त्वाचे आहे असें म्हणण्यास हरकत नाही. कार्याकार्य उरविणाऱ्या व खरें चारित्र्य कशांत आहे हे निश्चित करणाऱ्या शास्त्राचा आपल्या चारित्र्यावर अगर आचरणावर मुळांच परिणाम होत नाही असें म्हणणें, म्हणजे विचार व आचार यांचा काडीमात्र देखील संबंध नाही असें म्हणण्यासारखेंच आहे. विचाराशिवाय नुसताच आचार करीत रहावें असें ज्यांचें म्हणणें असेल, त्यांना नीतिशास्त्राचें अस्तित्व निष्कारण आहे असें वाटणें स्वाभाविक आहे. परंतु विचाराची जोड असल्याखेरीज आचारास खरें महत्त्वच नाही असें ज्यांस वाटतें, त्यांस नीतिशास्त्र नाहीसें होण्यापेक्षा त्याची प्रगति होणेंच अधिक आवडेल हे उघड आहे. आपल्या रोजच्या आयुष्यक्रमांतील प्रत्येक बाबतींत नीतिशास्त्राची आपणांस मदत होऊं शकेल असें नाही, परंतु तशी मदत करण्यास समर्थ होणें हेंच नीतिशास्त्राचें ध्येय आहे. कितीहि गुंतागुंतीचा गुन्हा अगर रोग असला तरी, त्याची शहानिशा करतां येणें हें व्याप्रमाणें कायद्यास अगर वैद्यकास आवश्यक वाटतें, त्याचप्रमाणें कितीहि बिकट नैतिक प्रश्न उत्पन्न झाला तरी त्याचा योग्य निर्णय नीतिशास्त्रास देतां येणें आवश्यक आहे.

ब्रँडलेसाहेबांनी नीतिशास्त्राची ही उपयुक्तता सर्वस्वी अमान्य केली आहे. तर्कशास्त्र अगर नीतिशास्त्र शिकलेल्या मनुष्यास, तर्कशुद्ध भाषण करण्याची अगर बिनचुक नैतिक निर्णय देण्याची कला अवगत होते असें म्हणणें साफ चुकीचें आहे असें त्यांचें मत आहे. अर्थात्, अशा तऱ्हेनें या शास्त्रांचें कोणी कलांमध्ये रूपांतर—किंवा विपर्यास—केल्यास, तशा प्रकारच्या कलांना तावडतोव जलसमाधि देणें हें आपलें कर्तव्य आहे हें सिद्ध होतें.

या आक्षेपांत बराच तथ्यांश आहे हें कबूल केलें पाहिजे. तर्कशास्त्र जाणणाऱ्या मनुष्याचे विचार नेहमी तर्कशुद्ध असतीलच असें नाही; उलट एखादे वेळीं तें शास्त्र न जाणणाऱ्या मनुष्यापेक्षांहि अधिक चुकीचे असू शकतील; त्याचप्रमाणें नीतिशास्त्र जाणणाऱ्या मनुष्याचे नैतिक निर्णय नेहमी बिनचुकच असतील असेंहि म्हणतां यावयाचें नाही. याचें कारण असें कीं, तर्कशास्त्र जाणणाऱ्या मनुष्याची तार्किक बुद्धि, अगर नीतिशास्त्र जाणणाऱ्याची सदसद्विवेकबुद्धि ही इतरांहून विशेष निराळी असते असें नाही.

ज्याप्रमाणें तर्कशास्त्रज्ञ हा विचार करण्याची एखादी नवीन पद्धति शोधून काढीत नसून, आपण ज्या पद्धतीने विचार करतो ती पद्धति कोणती, हें विशद करून सांगणें येवढेंच त्याचें कार्य असतें; त्याचप्रमाणें आपले नैतिक निर्णय कोणत्या आधारावर रचलेले असतात हें स्पष्टपणें मांडणें येवढेंच नीतिशास्त्रज्ञाचें काम असतें. परंतु अशा रीतीने तर्कशास्त्रज्ञाचें अगर नीतिशास्त्रज्ञाचें आपली इमारत रचण्याचें साधन हें इतर सर्व लोकांप्रमाणेंच असलें तरी, त्या शास्त्राचें ज्ञान असलेल्या मनुष्यास व्यवहारांत त्यांचा विलकुल उपयोग होणार नाही असें म्हणणें चुकीचें होईल. ज्यास आपल्या तार्किक अगर नैतिक विचारांची मूलतत्त्वे पूर्णपणें समजली आहेत अशा मनुष्याचे त्या वादतांतले निर्णय, तसें ज्ञान मुळीच नसलेल्या मनुष्यापेक्षा अधिक विनचुक असण्याचा केव्हांहि अधिक संभव आहे हें उघड आहे. शिवाय, तर्कशास्त्रास स्वतःचा असा स्वतंत्र विषय नसून, इतर शास्त्रे उपयोगांत आणीत असलेल्या विचारपद्धतीचेंच त्यास परीक्षण करावयाचें असतें, व अशा रीतीने तर्कशास्त्रज्ञाचा आपल्या शास्त्राशी संबंध फार दूरचा असतो. परंतु नीतिशास्त्राचा आपल्या आचरणाशी अत्यंत निकट संबंध असून, कार्याकार्याचा निर्णय देण्याची वेळ आपणांस पदोपदी येते. अर्थात् तसा निर्णय देण्याची दिशा ज्यास समजली आहे, अशा मनुष्याचे निर्णय इतरापेक्षा अधिक विश्वासाह असणार हें उघड आहे. सारांश, तर्कशास्त्र शिकल्याने तर्कशुद्ध भाषण करण्याची अगर नीतिशास्त्र शिकल्याने कार्याकार्य ठरविण्याची कला आपणांस पूर्णपणें अवगत होते असें म्हणणें जरी चुकीचें असलें तरी, त्या कला आपणांस यत्किंचितहि प्राप्त होत नाहीत असें मानणें त्याहूनहि चुकीचें आहे.

यावर ब्रॅडलेसाहेबांचें असें उत्तर आहे की, नैतिक निर्णय हे अनुमानात्मक अगर वादविवादात्मक, म्हणजे तर्कदृष्ट्या सिद्ध होण्याजोगे नसून ते अंतःस्फूर्त असल्यामुळे, ते शास्त्रबद्ध अगर नियमबद्ध करणें अशक्य आहे. परंतु असें म्हणणें म्हणजे शुद्ध अंतःस्फूर्तिवादाचा अंगिकार करण्यासारखें आहे. या मतांतील दोष दुसऱ्या प्रकरणांत आम्हीं दाखविलेच आहेत. नैतिक निर्णय अंतःस्फूर्त असले तरी त्यांत विचारास मज्जाव नाही; इतकेंच नव्हे, तर विचाराची जोड असल्याखेरीज त्यांस खरे नैतिक निर्णय न

म्हणतां क्षणिक लहरीच म्हणावें लागेल, हें लक्षांत ठेविलें पाहिजे. विचाराची जोड नसल्यास आपल्या नीतिमत्तेस सुसंबद्धता अगर सुसंगति कांहींच न उरून, ज्या मनुष्यास ज्या वेळीं जें वाटेल तेंच त्यानें करणें योग्य, असा प्रकार होऊन जाईल. परंतु अशा तऱ्हेची सुसंबद्धता आपल्या नीतितत्त्वांत असलीच पाहिजे असें आपणांस वाटतें. अनें चोरी करणें अगर खोटें बोलणें जर वाईट तर त्याच परिस्थितींत वनें चोरी करणें अगर खोटें बोलणें हेंहि वाईट समजलें पाहिजे, असें अनुमान करणें आपण चुकीचें समजत नाहीं; परंतु ब्रॅडलेसाहेबांचे मताप्रमाणें अशा तऱ्हेचें कोणतेंहि अनुमान काढणें योग्य ठरत नसून, सर्व नीतिमत्ता वैयक्तिक व क्षणिक लहरीवर अवलंबून आहे असें सिद्ध होतें. सारांश, नीतितत्त्वांस कांहीं सार्वत्रिकता अगर निरुपाधिकता आहे असें ज्यांस वाटतें, त्यांस वरील विचारसरणी मान्य होणें शक्य नसून, आपल्या अज्ञानामुळें अगर अननुभवामुळें नीतिमत्तेस जी वैयक्तिकता व असंबद्धता प्राप्त होते, ती नाहींशी करण्याकरितां नीतिशास्त्राची अत्यंत आवश्यकता आहे असेंच ते म्हणतील.

दुसरा एक आक्षेप नीतिशास्त्रावर आणला जातो. व्यवहारांतिल सर्व प्रसंग अगदीं वेगवेगळे असल्यामुळें, एका प्रसंगां जसें वागणें आवश्यक असतें तसेंच दुसऱ्या कोणत्याहि प्रसंगां वागणें मुळींच इष्ट नसतें. अशा स्थितींत, सर्वसामान्य नीतिनियम ठरविणें कसें शक्य आहे, असा प्रश्न विचारण्यांत येतो. हा आक्षेप वरील आक्षेपाचेंच एक दुसरें स्वरूप आहे व त्यास उत्तरहि वर दिलेंच आहे. कोणत्याहि दोन रोग्यांची, अगर एकाच रोग्याची कोणत्याहि दोन काळची, स्थिति एकसारखी नसते, म्हणून वैद्यक अशक्य अगर कुचकामाचें ठरतें काय? कोणत्याहि दोन रोग्यांत न्याप्रमाणें कांहीं फरक असतो त्याचप्रमाणें कांहीं सारखेपणाहि असतो; तो सारखेपणा लक्षांत घेऊन व त्यांतील भेदास वाव देऊन कांहीं सामान्य अनुमान काढणें व औषधयोजना करणें वैद्यास शक्य नसतें काय? त्याचप्रमाणें परिस्थितिभिन्नत्वास वाव देऊन सामान्य नीतिनियम ठरविणें नीतिशास्त्रास कां शक्य असूं नये?

परंतु अशा रीतीनें नीतिशास्त्र सर्वस्वीं निरुपयोगी नाहीं हें जरी खरें असलें, तरी त्याची उपयुक्तता अत्यंत मर्यादित आहे हें कबूल केलें पाहिजे.

वैद्यकाचा आपल्या आरोग्यास जितका उपयोग होतो तितका नीतिशास्त्राचा आपल्या नैतिक उन्नतीस होत नाहीं हें कोणीहि मान्य करील. या भेदाचें कारण समजण्यास नीतिशास्त्राच्या उपयोगाबरोबरच त्या उपयुक्ततेच्या मर्यादा काय आहेत हेंहि आपणांस पाहिलें पाहिजे.

नीतिशास्त्र जाणणाऱ्या मनुष्याची सदसद्विवेकबुद्धि ही इतरांपेक्षां कांहीं निराळी असते असें नाहीं, व त्याचे निर्णय इतरांपेक्षां नेहमींच अधिक विनचुक असतात असेंहि नाहीं, हें वर सांगितलेंच आहे. परंतु नैतिक बाबतींत विचार करण्याची त्यास संवय असल्यामुळें, त्याचे निर्णय एकांगी होणार नाहीत, व तो कोणत्याहि विशिष्ट ध्येयाच्या मार्गें लागून वाहवून न जातां, समतोल बुद्धीनें विचार करून आपल्या जीवितांतील सर्व प्रकारच्या उन्नतीचें परस्पर प्रमाण ठरवील. शिवाय, सामान्य मनुष्याची दृष्टि अनेक प्रकारच्या रूढींनीं व पूर्वग्रहांनीं दूषित झालेली असल्यामुळें, कित्येक गोष्टींचा चरेवाईटपणा त्यास समजतच नाहीं. परंतु नीतिशास्त्रज्ञ अशा सर्व पूर्वग्रहांपासून स्वतःस अलित ठेवील व त्यामुळें कोणत्याहि गोष्टीचा निःपक्षपातानें व सांगोपांग विचार करण्यास तो समर्थ होईल.

परंतु याचबरोबर इतर अनेक गोष्टी लक्षांत ठेवणें जरूर आहे. केवळ समतोल बुद्धीच्या परंतु भावनाशून्य अगर चारित्र्यहीन मनुष्याच्या शाब्दिक निर्णयांपेक्षां, भावनाप्रधान व आचारप्रधान अशा व्यक्तींच्या निर्णयांसच व्यवहारांत कोणीहि अधिक किंमत देईल हें उघड आहे. शिवाय, व्यवहारांतील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सोडविणें इतकें विकट असतें कीं, शाब्दिक शिकवणुकीपेक्षां प्रत्यक्ष उदाहरणानें इतरांस मार्ग दाखविणेंच अधिक मुलभ व अधिक सुपरिणामी होतें. दुसरें असें कीं, अगदीं सर्वसाधारण नीतितत्त्वे सोडून अधिक व्यावहारिक नीतिनियमांकडे नजर दिल्यास, आपणांस वाटते तितकी सार्वत्रिकता त्यांस नसून त्यांत तीव्र मतभेदास वाव आहे असें दिसून येईल. अशा स्थितींत सर्वांस उपयोगी होईल असें नीतिशास्त्र बनविणें अत्यंत कठिण आहे.

वरील सर्वांपेक्षांहि अधिक महत्त्वाची एक मर्यादा नीतिशास्त्राच्या उपयुक्ततेस—किंवाहुना त्याच्या अस्तित्वास—आहे. मनुष्याचा आयुष्यक्रम च्या अनेक प्रकारच्या रूढींनीं, कायद्यांनीं, व इतर नियमांनीं बांधला गेलेला

असतो त्या सर्व बंधनांची पूर्ण छाननी करणें, व शक्य असल्यास ते नियम बदलण्याची दिशा दाखविणें हें नीतिशास्त्राचें कार्य आहे हें खरें, परंतु तसें करण्यास व्यवहारांतील निरनिराळ्या अंगांचें, त्यांतील विशिष्ट अडचणींचें व गरजांचें पूर्ण ज्ञान होणें आवश्यक असतें. उदाहरणार्थ, वैवाहिक नीतिनियम ठरविण्यास वैद्यक, प्रजाजननशास्त्र, इत्यादि समाजशास्त्राच्या अनेक अंगांचें ज्ञान असणें आवश्यक असतें. अर्थात् इतकें संपूर्ण ज्ञान करून घेणें कोणत्याहि मनुष्यास अशक्य आहे हें उघड आहे. प्रत्येक शास्त्र हें आपापल्या दृष्टीनें विचार करीत असतें, व त्यांचा परस्परांशीं अगर नीतिनियमांशीं विरोध आल्यास तो नाहींसा करणें हें नीतिशास्त्राचें काम असतें. उदाहरणार्थ, एखादा वैद्य रोग्यास थंड हवेच्या ठिकार्णी जाऊन राहण्यास अगर मांसभक्षण करण्यास सांगेल. परंतु त्यानें आर्थिकदृष्ट्या हवा पालटण्यास जाणें इष्ट आहे किंवा नाहीं, अगर नैतिकदृष्ट्या मांसभक्षण करणें योग्य आहे कीं नाहीं, हें ठरविण्याचें काम वैद्यकाचें नसून नीतिशास्त्राचें आहे. हें काम किती बिकट आहे हें कोणास सांगावयास पाहिजे असें नाहीं.

परंतु अशा रीतीनें व्यवहारांतील गुंतागुंतीच्या प्रसंगांतून वाट दाखविणें अत्यंत बिकट असून, अशा प्रसंगांनीं नीतिशास्त्राच्या ज्ञानापेक्षां शीलाचा व अनुभवाचाच अधिक उपयोग होण्याचा संभव आहे हें जरी खरें असलें, तरी त्यावरून नीतिशास्त्र कुचकामाचें आहे असें सिद्ध होत नसून, उलट तें अधिक पूर्ण, व कार्याकार्याचा निर्णय देण्यास अधिकाधिक समर्थ करण्याचा प्रयत्न करणें अत्यंत आवश्यक आहे हें सिद्ध होतें. अर्थात् अशा तऱ्हेची पूर्णता नीतिशास्त्रास केव्हांहि प्राप्त होईल असें मानणें फार धाडसाचें आहे; परंतु तें शास्त्र अधिकाधिक पूर्ण व अधिकाधिक उपयुक्त करणें हेंच नीतिशास्त्राचें ध्येय असलें पाहिजे.

व्यवहारांतील बिकट प्रसंग जरी घटकाभर बाजूस ठेविले, तरी सामान्यतः नीतिशास्त्राचा समाजास अनेक रीतींनीं उपयोग होतो असें दिसून येईल. सामान्य मनुष्य सत्प्रवृत्त असला तरी, आपलें ध्येय काय आहे व तें गांठण्याचा मार्ग कोणता याचें त्यास यथार्थ ज्ञान नसतें. अशा परिस्थितींत नीतिशास्त्र त्यास आपल्या ध्येयाची व तें साधण्याच्या मार्गाची स्पष्ट कल्पना आणून

देईल व त्याचा मार्ग सुलभ करील. नीतिशास्त्राचें काम केवळ निर्णय देण्याचेंच आहे असें नाहीं, तर इतरांस योग्य निर्णय देतां याबा म्हणून साध्यसाधनांचें व परिस्थितीचें यथार्थ ज्ञान करून देणें हेहि त्याचें कार्य आहे. कित्येक वेळां असें ज्ञान नसल्यामुळेंच, सद्भावनांनीं प्रेरित झालेला मनुष्य देखील भलत्याच मार्गांनीं जाण्याचा संभव असतो, विशेषतः ज्या वेळीं दोन नीतितत्त्वांमध्ये विरोध येतो, त्या वेळीं कोणत्या तत्त्वास अधिक किंमत देऊन कोणत्या तत्त्वास अपवादात्मक आचरण करावें हें ठरविणें अत्यंत कठिण असतें. अशा वेळीं आपल्या अंतिम ध्येयाचे दृष्टीनें त्या दोन्ही तत्त्वांचें कमी अधिक महत्त्व ओळखणें हें सामान्य मनुष्यापेक्षां नीतिशास्त्रज्ञासच अधिक सुलभ जाईल हें उघड आहे. ज्ञानाच्या प्रगती-बरोबरच आपल्या नीतिविषयक कल्पना व आपल्या रूढ नीतिनियमांच्या अंमलबजावणीचे मार्ग बदलणें इष्ट असतें. उदाहरणार्थ, मानसशास्त्राच्या प्रगतीमुळें आपल्या शिक्षणविषयक कल्पना अगर गुन्हेगारांस व रोग्यांस वागविण्याच्या मार्गांविषयींच्या कल्पना यांत अत्यंत फरक पडला आहे. हा फरक लक्षांत घेऊन त्याप्रमाणें नीतिनियम बदलणें हें नीतिशास्त्राचें काम आहे.

परंतु नीतिशास्त्राचा समाजास जितका उपयोग होतो त्याहूनहि अधिक उपयोग स्वतः तें शास्त्र शिकणारास होतो. धर्मशास्त्राचा अभ्यास करणारा मनुष्य एकदम धार्मिक बनतो असें ज्याप्रमाणें म्हणतां यावयाचें नाहीं, त्याचप्रमाणें नीतिशास्त्राचा अभ्यास करणारा मनुष्य लगेच नीतिमत्तेचा पुतळा बनतो असें म्हणणें मूर्खपणाचें होईल हें खरें आहे. परंतु ज्यास नेहमीं आपल्या आचरणाविषयीं व त्यांतील गुणदोषांविषयीं विचार करण्याची संवय झाली आहे असा मनुष्य अगदींच भावनाशून्य नसल्यास, त्याच्या मनावर त्या विचारांचा परिणाम झाल्यावांचून राहणार नाहीं. ज्ञान म्हणजेच सद्गुण हें सॉक्रेटिसाचें विधान पूर्णपणें खरें नसलें, तरी अंशतः खरें आहे. अज्ञानानें केलेल्या सदाचरणापेक्षां जाणून बुजून केलेल्या दुराचरणासच अधिक महत्त्व आहे हें नाकबूल करतां यावयाचें नाहीं; कारण ज्ञानाची ज्योत ज्याच्या हृदयांत सदैव पेटलेली आहे अशा मनुष्याच्या कुवासना केव्हां तरी त्या अर्गांत होरपळून जाण्याचा संभव असतो; परंतु अंध-

अद्वेनें वागणाऱ्या मनुष्यास आपल्या आचरणाचें रहस्य तर समजत नाहींच, पण त्याच्या आयुष्याची नौका केव्हां कुमार्गाकडे झुकेल याचा नेमच नसतो. ज्यास आपलें व सर्व विश्वाचें खरें कल्याण कशांत आहे हें समजलें आहे असा मनुष्य त्या कल्याणाच्या मार्गापासून परावृत्त होण्याचा फारसा संभव नसतो; परंतु असें ज्ञान नसलेला, व केवळ गतानुगतिकत्वाखेरीज ज्यास दुसरा धर्मच नाहीं असा मनुष्य, भूतकाळांतील चुकांचें शब्दशः पारायण करून, आपल्या मागून येणाऱ्या लोकांसाहि तोच घडा घालून देतो. प्रत्येक राजा हा तत्त्वज्ञानी असला पाहिजे असें प्लेटो म्हणत असे, यांतील सार हेंच आहे. आपल्या अंतिम ध्येयाकडे नजर देऊन व त्याचे मार्ग नीट पाहून वागणें, व इतरांस तसें वागण्यास शिकविणें हेंच खऱ्या पुढाऱ्याचें व शास्त्याचें कर्तव्य आहे, व हें कार्य सुलभ होण्यासाठीच नीतिशास्त्राची आवश्यकता आहे.




परिशिष्ट.

कर्मवाद व आत्मस्वातंत्र्य

नवव्या प्रकरणांत आम्हीं असें म्हटलें कीं, मनुष्यास आत्मस्वातंत्र्य असलें तरी त्या स्वातंत्र्यास अनेक मर्यादा आहेत. पहिली मर्यादा आपणांस कर्मवादांत दिसून येईल. प्रत्येक मनुष्य आपल्या इच्छेप्रमाणें वागण्यास स्वतंत्र असतो खरा, परंतु त्या वागणुकीचें फळ भोगणें हें मात्र त्याच्या इच्छेवर अवलंबून नसतें. या जन्मीच्या आयुष्याकडे पाहिल्यास, गुन्हेगारास गुन्हा करण्याचें स्वातंत्र्य असतें, व तसें असावेंहि, असें आपण म्हणतो; परंतु गुन्हा करून देखील त्याचें फळ न भोगतां मोकळें राहण्याचें स्वातंत्र्य त्यास असावें असें म्हणणें, म्हणजे समाजांत अन्याय व अनवस्था यांचें वर्चस्व असावें असें म्हणण्यासारखेंच आहे. सारांश, मनुष्यास कर्म करण्याचें स्वातंत्र्य असलें तरी, त्याचें फळ भोगणें हें त्याच्या इच्छेवर अवलंबून नसून, ईश्वरास त्याच्या कर्माच्या बरेवाईटपणाचा न्यायनिवाडा करण्याचें व त्याप्रमाणें त्यास मोबदला देण्याचें सामर्थ्य आहे असें म्हणणें प्राप्त आहे. मानवी व ईश्वरी न्यायांत फरक इतकाच कीं, मानवी न्यायाधीश हा या जन्मापुरतेंच पाहूं शकतो, व त्याची शासन करण्याची अगर मोबदला देण्याची शक्तीहि अत्यंत मर्यादित असल्यामुळें, समाजांत दुर्गुणांची व अन्यायाची भरभराट दिसून येते, व अशा रीतीनें प्रत्येक मनुष्यास आपल्या सर्व कर्मांचीं फळें भोगावयास लावण्याचें सामर्थ्य मानवी न्यायाधिशास नसतें. परंतु सर्व मानवी न्यायाधिशांचा जो न्यायाधीश त्याची दृष्टि अमर्याद व शक्तीहि अनंत असल्यामुळें, त्याच्या दृष्टीतून कोणतेंहि कर्म सुटत नाहीं, व यामुळें त्या कर्मांचीं फळें भोगण्याची मर्यादाहि या जन्माबरोबरच संपत नाहीं.

परंतु अशा रीतीनें मनुष्यास कोणतेंहि कर्म करावयास लावण्याची शक्ति ईश्वरास नसून, त्या कर्मांचें फळ देण्याचें सामर्थ्य मात्र त्याचे ठिकाणीं आहे असें मानल्यास, डॉ० प्रिंगल् पॅटिसन यांनीं विनोदानें म्हटल्याप्रमाणें,

प्रत्येक मनुष्यास त्याच्या कामाप्रमाणें पगार देणाऱ्या कारकुनापेक्षां अस्त्रा ईश्वरास अधिक महत्त्व नाही असें म्हणावें लागेल. परंतु ज्यानें स्वतः मनुष्यास उत्पन्न केलें, त्याचा त्याच्या कर्मावर ताबा नाही असें म्हणणें शक्य दिसत नाही. यासाठी, ईश्वराचें सर्वशक्तिमत्त्व व मनुष्याचें आत्मस्वातंत्र्य यांत सांगड घालावयाची असल्यास, आपणांस वाटेल तें कर्म मनुष्याचे हातून घडवून आणण्याचेंहि ईश्वरास सामर्थ्य आहे, परंतु तो त्या सामर्थ्याचा उपयोग न करतां मनुष्यास आपल्या इच्छेप्रमाणें बागण्यास स्वातंत्र्य देतो, व मिळालेल्या स्वातंत्र्याचा त्यानें दुरुपयोग केल्यास त्यास शासन करतो, असें मानावें लागतें. हें मत कर्माच्या अगर संसाराच्या अनादित्वाची ढाल पुढें करणाऱ्या मतापेक्षां अधिक तर्कशुद्ध व अधिक विश्वासाई आहे असें आम्हांस वाटतें. अशा रीतीनें मनुष्य आपणांस मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करील हें सर्वश ईश्वरास माहीत नव्हतें काय ? असल्यास असें स्वातंत्र्य त्यास देऊन जगांत दुःख व अन्याय उत्पन्न करण्याची ईश्वरास काय गरज होती, असा कोणी प्रश्न करील. परंतु असा प्रश्न विचारणें म्हणजे ईश्वरानें सृष्टि उत्पन्नच कां केली असें विचारण्यासारखेंच आहे. या प्रश्नाचा विचार करण्याचें हें स्थळ नसल्यामुळे झालें इतकेंच विवेचन पुरें करणें प्राप्त आहे.



धी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ् फिलॉसफीचे
अंमळनेर येथे प्रसिद्ध होणारे त्रैमासिक

वा. वर्गणी] तत्त्वज्ञानमंदिर [कि. अंक
रु. ३-८.] १ रुपया

संपादक-सांवळाराम बाळाजी नाईक.

यांत 'तत्त्वज्ञान' या विस्तृत नांवाखाली ज्यांचा समावेश होतो अशा अभ्यात्मशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, मानसशास्त्र, वगैरे शास्त्रांवर मोठमोठ्या शास्त्री, पंडित वेदांतज्ञ सदगृहस्थांकडून लिहविलेले, मुद्देसूद, स्वतंत्र, भाषांतरित, चर्चात्मक व परीक्षणात्मक असे मार्मिक लेख प्रसिद्ध होतात. शिवाय, Mind, Hibbert Journal, Monist, इत्यादि इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांतील विषयांची चर्चा तत्त्वज्ञानमंदिरांत होत असते.

वाटेल तेव्हांपासून वर्गणीदार होता येते.

'धी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ् फिलॉसफी, अंमळनेर'

या संस्थेमार्फत प्रसिद्ध झालेले

तात्विक ग्रंथ.

Price

- | | |
|---|---------|
| 1 Problem of Nothing, by G. R.
MALKANI, M.A. (Royal Size pp. 35) | Re. 1 |
| 2 Metaphysics of Energy by G. R.
MALKANI M. A. (Royal Size pp. 200.) | Rs. 2-8 |
| 3 The Meaning and the Problem of
Philosophy (Advaitic Series No. 1)
by G. R. MVLKANI. | As. 6 |
| ४ तत्त्वज्ञान व तत्प्रतिपाद्य विषय-भाषांतरकार
दि. सा. नाईक (अद्वैतसिद्धांतमाला-रत्न १ले) | ८ आणे. |
| 5 Method of Philosophy (Anvaitic
Series No. 2.) | As. 8 |

सेक्रेटरी, 'तत्त्वज्ञान, संस्था', अंमळनेर, [पूर्व खानदेश].

~~H 683~~

~~211000~~ / ~~0012~~

5